

### **Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University**

### Criterion III - Research, Innovations and Extension

#### **3.6 Extension Activities**

| Metric No. |   |
|------------|---|
| 3.6.3      | Number of extension and outreach programs conducted by the<br>institution including those through NSS/NCC/Red cross/YRC during the<br>last five years ( including Government initiated programs such as<br>Swachh Bharat, Aids Awareness, Gender Issue, etc. and those organised<br>in collaboration with industry, community and NGOs) |
|            | Reports of the event organized  |
|            | Any additional information  |
|            | Number of extension and outreach Programmes conducted with  |
|            | industry, community etc for the last five years (Data Template)   |

3.6.3.1:Number of extension and outreach programs conducted by the institution through NSS/NCC/Red cross/YRC etc. during the last five years ( including Government initiated programs such as Swachh Bharat, Aids Awareness, Gender Issue, etc. and those organised in collaboration with industry, community and NGOs) year wise during the last five years

| Year   | 2015-16 | 2016-17 | 2017-18 | 2018-19 | 2019-20 |
|--------|---------|---------|---------|---------|---------|
| Number | 20      | 13      | 26      | 12      | 16      |



# Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

## **Health Centre Activities**

2020

### Health Centre Activities Record -2020

| Sr.<br>No. | Name of the Activity  | Date/Month                     |
|------------|---|--------------------------------|
| 1          | Hemoglobin and Blood Group Checkup Camp   | 18-21 January 2020             |
| 2          | Tobacco Consumption Survey  | 17 <sup>th</sup> January 2020  |
| 3          | Yoga Training Workshop for Girl Students  | February 2020                  |
| 4          | Participation in Create Self Employment Activity  | 29 <sup>th</sup> February 2020 |
| 5          | Awareness lecture on COVID 19   | 6 <sup>th</sup> March 2020     |
| 6          | COVID Warrior Volunteer Group Activity  | April 2020 onward              |
| 7          | Assessment of mental health problems of staff and students<br>of university- A Pilot Survey | May 2020                       |
| 8          | Webinar on Role of Yoga & Acupressure in fight against<br>COVID 19                          | 2 <sup>nd</sup> August 2020    |
| 9          | Webinar on Organ Donation Awareness Creation  | 13 <sup>th</sup> August 2020   |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर'- ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरघ्वनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), फैक्स : ०२१७-२३५१३००,

बेकेतरबळ: http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in ई-मेल: eestst.section@sus.ac.in

आस्थापना विभाग

दिनांक : 1 JAN 2020

### परिपत्रक

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनीना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात एक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीचे शिबीर खालील तारखांच्या समोर दर्शविल्याप्रमाणे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

| अ.क्र.   | दिनांक     | वार     | संकुल/कार्यालयाचे नाव  |
|----------|------------|---------|--|
| ٩        | १८/०१/२०२० | शनिवार  | सर्व विद्यार्थी/विद्यार्थीनी- भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र,रसायनशास्त्र,व तंत्रज्ञान<br>संकुल इत्यादी.                     |
| R.       | 50/01/5050 | सोमवार  | सर्वे विद्यार्थी/विद्यार्थीनी-सामाजिकशात्र मुशास्त्र,आरोग्यविज्ञान संकुल,भाषा<br>संकुल व परफॉर्मिंग आर्टस संकुल इत्यादी. |
| 112<br>1 | 29/09/2020 | मंगळवार | सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सुरक्षा रक्षक व माळी<br>इत्यादी.                                   |

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनीनी सदर शिबिराचा लाभ व्यावा.

#### कृलंसचिव

जा.क. सोविसो/आस्था/२०२०/ दिनांक :

जा.क.पुअहोसोविसो/आस्था/२०१९ 544

#### प्रति,

९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ 2

३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### आरोग्यकेंद्र

दि.२२/०१/२०२०

#### विषय: रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर अहवाल

#### सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत दि.१८ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरात एकूण २६७ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

| दिनांक     | रक्त तपासणी करण्यात आलेल्यांची<br>संख्या |
|------------|--|
| 82/08/2020 | 288                                      |
| 20/08/2020 | 64                                       |
| 28/08/2020 | પ્રશ                                     |
|            | २६७                                      |

सदर अहवाल माहितीस्तव सादर.

22 वैद्यकीय अधिकारी

1-2020

कुलसचिव

मा.कुलगुरू



Reg. No. E-702 (Solapur) 4-10-2000 M. M. Patel Public Charitable Trust's Ashwini Rural Medical College, Hospital & Research Centre Gat. No. 261, 262, At - Kumbhari, Tal. South Solapur, Dist. Solapur - 413 006. Ph. No.: (0217) 2280891 to 97 Fax No. (0217) 2280791 Website : www.armch.org Ashwini mmpateltrust@gmail.com Email : mmpatelashwinihospital@yahoo.com Date : Ref. No .: R. 17/01/2020 नं.एआरएमसीएचआरसी/पीएसएम/ 6 /२०१० Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur प्रति. कुलसचिव पुण्यश्लोक आहि ल्यादेवी हो ळकर 17 JAN 2020 193 Heatthe center Materilana Inward No Date. शोलापूर विद्यापीठ, शोलापूर विषय – तंबाखू सेवन करण्याऱ्याचे प्रमाण या बाबत संशोधन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून प्रश्नावली भरून मिळणेबाबत. महोदय. आमचे महाविद्यालय व पार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर शहरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या १८ ते २४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यामधील तंबाखु सेवनाचे प्रमाण व तंबाखु सेवन सोडण्याची इच्छा यावर संशोधन करण्याचे ठरविले आहे. या संशोधनात विद्यार्थ्याचे नांव / विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती / महाविद्यालयाचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल याची आम्ही हमी देतो. त्यानुसार आम्हांस आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून त्याबाबतची तयार केलेली प्रश्नावलीमध्ये माहिती घेण्यास परवानगी देण्यात यावी. ही नम्र विनंती. mercontur डाँ सौ माधवी राय डा प्रत्येष काबरा सहाय्यक प्राध्यापक तथा मुख्य अन्देषक Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Inward No. 208 Date [8] 01] 2020 E\Dean Office\2019\Permission Latter For Research Work Doc Section Health Center\_

आरोग्यकेंद्र दि.२०/०१/२०२०

विषय: गुगल फॉर्म प्रश्नावलीची लिंक) विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यतेबाबत

संदर्भ: अधिष्ठाता, अश्विनी ग्रामीण महाविद्यालय कुंभारी यांचा दि.१७/०१/२०२० रोजीचे विनंती पत्र


सादर,

अश्विनी ग्रामीण महाविद्यालय कुंभारी व पार्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील १८-२४ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण यावर संशोधन चालू आहे. या संदर्भात त्यांनी एक प्रश्नावली तयार केलेली असून सदरची प्रश्नावली मधील माहिती विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यास परवानगी उपरोक्त संदर्भित पत्राद्वारे मागितली आहे. याबाबत संबंधित संशोधन प्रकल्पावर कार्यरत प्रा.प्रत्यूष काबरा यांच्याशी चर्चा केली असता, सदर प्रश्नावली गुगल फॉर्म स्वरुपात उपलब्ध असून सदर फॉर्मची लिंक <u>https://docs.google.com/forms/de/TFAIOOLSdMk@WNICyQe-wk3HYWYa-</u> ZICING-ofWULSTOCxbV/d33s0WAViewform?usp=st\_linkविद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास जास्तीतजास्त विद्यार्थ्यांकडून माहिती मिळू शकेल अशी धारणा त्यांनी व्यक्त केली. सदर संशोधनाचे स्वरूप व प्रश्नावलीचे स्वरूप पाहता सदर गुगल फॉर्मची लिंक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर.

120/1/2020

वैद्यकीय अधिकारी



#### 信 30 101 12020

दि. ३०/०१/२०२०

#### मान्यतेस्तव सादर,

विषय - मुर्लीच्या वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थीर्नीना स्वसंरक्षण आणि योगा प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळणेबाबत..

उपरोक्त विषयानुसार मुर्लीच्या वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थीनींचे आरोग्य चांगले राहाण्याकर्राता रोगा प्रशिक्षण देणे व स्वसंरक्षण करण्याकरीता स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. योगाचे प्रशिक्षण आपल्या विद्यापीठातील कंपाऊडर मिश्रक तसेच योगा प्रशिक्षण घेतलेल्या श्रीमती. वैशाली सरतापे मॅडम व परिचारीका सौ. मेघना जोशी मॅडम देण्यास ईच्छुक आहेत. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याकरीता विद्यापीठातील सुरक्षा रक्षक श्री. आतुल राटोड हे ईच्छुक आहेत. योगा प्रशिक्षण सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी- ६.०० ते ७.०० यावेळेत व स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रत्येक शनियार व रविवारी देण्यात येणार असून सदरचे प्रशिक्षण विना मोबदला देण्यास ते तयार आहेत.

तरी वरील प्रमाणे योगा प्रशिक्षण देणे व स्वसंरक्षण करण्याकरीता, योगा प्रशिक्षण श्रीमती. वैशाली सरतापे मॅउम व सौ. मेघना जोशी मॅडम आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण श्री. आतुल राठोड यांचे कडुन विद्यार्थीनींना देण्यास मान्यतेस्तव

सादर.

ASU (डॉ. अं. सं. लावंड) अधिक्षिका, मुलीचे वसतिगृह

macarbort an HIMPARIA HIGE

(प्रा.डॉ.वि.भा. घुटे) कुलसचिव

3

a

(प्रा.डॉ.मृणालिनी पाढणवीस) मा.कुलगुरू



























पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर - ४९३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरष्वनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००, संकेतस्थवः http://sudigitaluniversity.ac/www.sus.ac.in आस्थापना विभाग

#### प रि प त्र क

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व संचालक,शिक्षक,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी/विद्यार्थीनींना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.०६/०३/२०२० रोजी दुपारी ३ : ०० वा. डॉ. विठ्ठल घडके, मेडिसिन विभाग प्रमुख, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे "कोरोना व्हायरस आजार " यावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी संचालक,शिक्षक,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी/विद्यार्थीनी दि.०६/०३/२०२० रोजी दुपारी ३ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित राहाणे अनिवार्य असून उपस्थितीची नोंद घेतली जाईल.

3

कुलसचिव

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०२०/ 334 ( विनांक: - 5 MAR 2020

प्रति,

- सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड
- ४ अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.

आरोग्यकेंद्र दि.०२/०३/२०२०

विषय: कोरोना विषाणू बाबत जनजागृती करण्यावाबत

संदर्भ:उशिस.मवि-१ प्रतिबंध-कोरोना व्हायरस/२०२०/१५५८ दि.०६/०२/२०२०

सादर,

उपरोक्त संदर्भास अनुसरून उच्चशिक्षण विभागाने विद्यापीठे व महाबिद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांना कोरोना विषाणू बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना माहित व्हाव्यात यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत व सूचना द्याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने जागतिक आरोग्य संघटना यांची कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची माहिती एकत्रित करून ती पी.डी.एफ. फॉर्मट मध्ये तयार केलेली आहे. सदर माहिती अवलोकनी घ्यावी. सदर माहिती विद्यापीठ संकेत स्थळावर उपलब्ध करून दिल्यास सर्व महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सदर माहिती मिळू शकेल. तसेच सदर विषाणू बाबत विद्यापीठ परिसरातील संकुलात शिकणारे विद्यार्थी व कर्मचारी यांना माहिती देण्यासाठी डॉ.व्ही.एम.मेडिकल कोलेज सोलापूर येथील मेडिसिन विभागप्रमुख डॉ.धडके विट्टल यांचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्याचा मानस आहे.

सबब,

- कोरोना विषाणू माहिती व प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची पी.डी.एफ. फॉर्मट मधील माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास मान्यता असावी. तसेच सदर माहिती आस्थापना विभागामार्फत परिपत्रक काढून सर्व संकुलांच्या नोटीस बोर्डवर लावण्यास मान्यता असावी.
- सदरची माहिती शैक्षणिक संशोधन व विकास विभागामार्फत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ई मेल द्वारे पाठविण्यास प्राच्यन अभावी
- अल्पता असाया. 3. कोरोना विषाणू बद्दल डॉ.धडके विठ्ठल यांचे माहितीपर व्याख्यान दि. 6.20 २० रोजी 11.3 वाजता विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यास मान्यता असावी. व सदर व्याख्यानाबाबतचे परिपत्रक काढून सर्व संकुलांना व प्रशासकीय विभागांना अवगत करून देण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर.

12/3/20

वैद्यकीय अधिकारी


कुलसचिव

मा.कुलगरू









### 🕅 🗿 🚛 🚮 98% 🗖 6:20 AM

### दिल्य मराठी विशेष • व्हॉट्सॲपच्या समूहातून आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतला रूग्णसेवेसाठी पुढाकार 🎢 विद्यापीठाचा कोविड वॉरियर्सचा समूह मदतीस

प्रतिनिधी । सोलापुर

फोविड ल मुळे उद्भवलेल्या अरणकालीन प्रसंगी पुण्यस्तोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कोविड वॉरिंगर्स जिल्हा रुण्णालयाच्या मदलीस्डठी पुढे सरसायले आहेत. विद्यापीठातील अवगेग्य विज्ञान संकुलभ्तील आजी माजी कियाथी यांचा कोविड वॉरियर्स नावाने एक व्यॉट्सऑपचा समुह संकुलाचे समन्वयक हॉ. अभिजित विद्यापीताच्या असीम्य विचायात कोविड जगताप बांनी तयार केला. या सर्व मुलांना प्रशिक्षित करून त्यांना सामान्य जनता आणि प्रणासनाच्या मदतीला घाडले आहे.

जनजगूनौं करणे, समुप्टेशन करणे, एसआरपो केम्प वेथे संशायतांचे नमुने पेमे, काझेंनी जिल्हा स्पालयात, काहोंनी सिहगड हेंदू आहे. येळप्रसंगे जिल्हा प्रश्वसन जी काही त्या संदर्भातील आयस्यक ते पर्यम्स भरणे वा कॉलेजमध्ये असलेल्या केंद्रात कर्तव्य यह डॉ. अभिजित जगताप, जननांत्वल



यॉरियर्स सम्हातून काम करताना ख्वयंसेयक.

महिन्यापासून कार्यरत आहेत. नुकतेच व गी पता मंडली कोविड आजासबल्ड स्वयंसेक्कांची एक टीम सोरेगाव येथील

या स्वयंसेचकांच्या माध्यमानून आरोग्य *ऑक्युप्रेशर गा शास्त्रशुद्ध शिक्षणाच्या* सेत् औपचा प्रसार करणे, रोगप्रतिकारक शक्ती चादण्यास्डडी आहार व ध्यायाम यांची राषता पापन्यारच्या न्यायुक्या माध्यमातुनः भी कोथिड वीरियर म्हणून वा संदर्भात से महिद्वी प्रसार करणे इत्यादी कामें त्याङ् करण्याकरिता कोणी उत्सुक असेड तर आहेत. या समुहात वय वर्ष ६८ ते ६५ पर्यतच्या नक्की सांगा, असा मंद्रेश दिला होता. पाहता वयोगटातील व्यक्तींचा समावेण असून त्यात डॉक्टर, आगरतज्ञ, योग प्रशिक्षक, ॲक्ट्रप्रेशर उत्तर दिले. त्यातील २० लोक हे जिल्ला तल, मागकोवायोलॉजीस्ट आदींचा समावेश आहे. समाजाप्रती असलेली बॉकिलकी जपत काही लोक तांत्रिक बाजू सांभाळत आहेत. हे स्वयंसेवक विनामूल्य सेवा देत आहेत. २५ विद्यार्थी सध्या सोलापुरात विविध स्तरावर काम फरत आहेत. काहींनी सोरेगाव येथे तर प्रसासनाला मदत मिळावी हा प्रामाणिक

मार्गदर्शनाधाली काम करत आहे. गाखेरीआ जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज

प्रसिक्षणानंतर गेली अनेक दिवस कॉट्स ॲंप समूह कार्यरत होता. या समृहात मी कोविड वॉरियर म्हणून वा संदर्भात सेवा पाहता शंभर-सच्चाशे लोकांनी सकारात्मक रंग्णालय व प्रशासन गांना मदत करत आहे. सगळ्गांनी एक रुपयाती न घेता काम सरू रेवले आते. केवळ सामान्य जनतेला व

-सोलापुर सोलापूः

खाल्ले विक्रीला होती. स संख्य नाही, इंट मासे विड

रुपये), 1 तपये), र









Administrative Office: Ion Mihalache 106, Bucharest Romania, European Union http://www.euacademic.org info@euacademic.org / editor@euacademic.org

ISSN 2286-482 ISSN-L 2286-482

SPilvas-

Editor-in-Chief

Dr.Ecaterina Patrascu

|  | weblings to Chast Doluments   |   |  |   | an it has you feeling  | on 7. Answer unable to at  | stanis and unsubstance   | too mit foo you foot it diffe   |  | feet 11 Am you patting a  | anity 11 Am you familian at   | mid 112 Are unu insiste int  | ward M. Answers facing trees  | the 15 Annual Realized Street   | to the Ara you over earlier   | or or 17. Annual Insuine No.   | white an unufactor but   | t of the Arm manning account of  | 11 Annual Station of  | and 11 Are unsidealize her   | a 11 line an usu toking after your mental health respect as 11. What is the best strength to usu to be mentals fir in this a 1  | If White two could a thought coming is your mind during comparison this home that  |
|--|---|---|--|---|--|--|--|---|--|---|---|--|---|---|---|--|--|--|---|--|---|--|
| Trinestanp 1. Age group 2. Header 3. Genour 4. Which de University / C. Hinopal Reg. University / Consignant C<br>4142020 12:37125-44 Sens-ura Fernale Student   | and a data crowingly  | Current Student Health  | and the second sec   | and the provident a   | Not at all   | the stat   |  | and the second states   | in the parameters of the   | to the family a   |   | a per unique   | tion of the second pro-   | the state   | tion of all   |  | , to many bid  | proper around po   | and put menog do  | the second field   | The number of the state of the   | In this has passed thoughts control in your mind during company this tome stay.  Prevention is better that cure (stay at tome )  |
| 4142020 1237125-44 Semi-uta Fende Sudert   |   | Current Student Heal  | atto Localita  | No  | Not at all   | Not at all   | Not at all   | Not at all  | Several days   | Not at all  | Not at all  | Several days   | Not at all  | Not at all  | Not at all  | Not at all   | Several days   | Not at all   | Not at all  | Not at all   | Doing meditation or yoga, Caring for others, Kaeping active Spending time with family, Reading books/Matching TVK, Speaking to pr<br>Proint meditation or yoga, Caring for others: Kaeping active Spending time with family.  | t due to home attay we can prevent community spread<br>Lee also can of our family mentions   |
| e145200 123123 - 44 Uitan Fanala Sadart<br>e142020 236123 - 44 Uitan Mare Na Taolog Saft University Regular<br>e145020 230123 - 44 Sense University Reset<br>e145020 131123 - 44 Uitan Fanala Sadart   |   |   | un.  | No<br>Patialy (nostly =<br>Nor Applicable<br>Yes<br>No  | Not at all<br>y wt Not at all<br>Sievenal days<br>Not at all   | Not at all   | Savechi days<br>Not at all<br>Savechi days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Several days<br>Natatal  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Seventil days<br>Not at all  | Nut at all<br>Nut at all<br>Natarty avery day<br>Natarty avery day   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   |   |  |
|  |   | Current Student Heal<br>Current Student Heal  | alth Osmanabad   | Yes   | Not at all   | Not at all   |  |   |  |   | Not at all  | Natatal  |   |   |   |  |  |  |   |  | Doing mediation or yoga, Caring for others, Doing somethi Reading books/Watching TVs, Speaking to peers/filende, Mediation 1  | Earlies is agained with they's adjuance in participance.<br>We will be added and a second and adjuance is a site lead for others is a life authorities.<br>The other advectors adjuance is a second participance of the other second adjuance of the other s   |
| 414222015/45118-24 Littan Female Student<br>414222016/45125-44 Littan Female Student   | University  | Current Student Heal<br>Current Student Heal  | eth Localite<br>eth Pandharpur   | No<br>No  | Several days<br>Not at all   | Not at all<br>Nearly every day   | Not at all<br>Servecal days  | Several days<br>Not at all  | Not at all<br>Several days   | Nearly every day<br>Serveral days   | Nearly every day<br>Several days  | Neatly every day<br>Not at all   | Nearly every day<br>Not at all  | Neady every day<br>Not at all   | Nearly every day<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all   | Nutatali<br>Several days   | Not at all<br>Not at all   | Nearly every day<br>Not at all  | More than half the day<br>Not at all   | Accepting the situation Reading books/Watching TVs  | Analyse in Namedani<br>Analyse and go through this<br>Prevention is better that care as stay home stay prevented and help them who are out of home for us.   |
|  |   |   |  |   |  |  |  |   |  |   |   |  |   |   |   |  |  |  |   |  |   | Prevention in laters man care so ally home any prevented and help them who are out of home for us.  Diopod & Redmandancin registry, 4  Bigoof & Allon the out growthmet rules.  Bigoof & Allon the out gr   |
| 4142220 54.8225 - 64 Litan Femile Student<br>4142220 15.28-25 - 64 Litan Femile Student  | University  | Current Student Hum<br>Current Student Hea  | nanities Localite<br>alth Localite   | No<br>Not Applicable  | Not at all<br>Not at all   | No. of all   | Servecal days<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all   | Serveral days<br>Not at all   | Several days<br>More than half the da   | Notatal<br>Notatal   | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all   | Several days<br>Nasity every day   | Serveral days<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all   | Doing mediation or yoge, Avaiding Drinks / Drinking seniel Spending time with family, Reading Sockafiliationing TVK, Speaking Solar<br>Carina for others. Daina something you're good at, Keepin Spending time with family. Reading Sockafiliationing TVK, Speaking to ar 1   | Lan with my family 2. My frends also in safe place.  |
| e11e2020 %EF125-64 Littan Fenale Student   |   | 0   |  |   | Several days   |  | No. et al.   | Not at all  | Network  | Not at all  | Not at all  | Netatal  | Several days  | No. et al.  | Several days  | Not at all   |  |  | Notatal   | Network  |   | List date routine wai meed to give time to tampy which call make things before.<br>In Constitution is uncertain interviewement inflater Routine where review needs needs to write Give time to write all   |
| erieszte mariar ere Gram Persen soom<br>erieszte sizelei-64 Urtan Fensie Taszhar University Regular wacher<br>erieszte sizeliti-24 Ruszi Fensie Souder   | Contentry   | Carrier assant Part   | namore Locard  |   | Not at all<br>Several days   |  | More than half the day   |   | Notatial   | Not at all  | Several days<br>Not at all  | Natatal  | Mare than half the day<br>Several days  |   | Nit at all  | Not at all<br>Several days   | Nearly every day<br>Several days   |  | Not at all<br>Several days  | Natural<br>Several days  | Carring for others, Daing something you're good ar, Keeping Spending time with fanity, Reading bosevitationing TVs, Speaking to ye<br>Doing meditation or yoga, Auxiding Dimka: Dimking serial Spending time with family, Reading bosevitationing TVs, Speaking to ye<br>Doing meditation or yoga, Carring for others, Doing someth Reading bosevitationing TVs, Meditation   | People at large are believing in humanity. They are forgetting cares and religion.     Nature becoming promiterer to day to day life.  |
| e16202016/80118-34 Runal Female Student  | College   | Current Student Scie  | ence Localite  | Yes   | Several days   | Several days   | Not at all   | Not at all  |  |   |   | Netatal  |   | Several days<br>More than half the days   |   | Several days   | Several days   | Serveral days  | Several days  | Saveral days   | Doing meditation or yoga, Caring for others, Doing somethi Reading books/Watching Tvis, Meditation  | (To help needy persons as possible as.   |
| e1e2020 Ni-83-64 Littan Male Teacher College Regular teacher   | 0.000   | free for stars  |  |   | Not at all   |  | Not at all   | Not at all  | More than half the days  | Not at all  | Not at all  |  |   |   |   | Not at all   | Not se al  |  | Not at all  | Natatal  | Doing meditation or yoga Meditation   | Tolive some time to read some books.<br>Take positive and be patient because every elución is not permanent  |
| 4162020 %3225-64 Ustan Fensie Student<br>4162020 %37:45-64 Ustan Male Student  | University  | Past Student Scie<br>Past Student Hea   | ath Localite   | Not Applicable  | Several days<br>Not at all   | Several days   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Not at all   | Several days<br>Not at all  | Several days<br>Natiatial  | Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Nearly every day   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Natatali<br>Natatali   | Doing meditation or yoga, Caring for attens, Doing sametri Spending time with family, Reading books/Histohing TVs, Speaking to pe<br>Doing meditation or yoga, Keeping active, Keeping in touch Spending time with family, Speaking to persuffereds   | Joer reppy in constant relegions is good, on centation por lan emigrate in every long. Koopt the stantistic and don't over think were that stantistic.   |
| 4142020163P;25-44 Uitan Male Student   | University  | Current Student Scie  | ence Hostelte  | Yes   |  |  |  |   |  |   |   | Neatly every day   | Mare than half the day  | Several days  |   |  |  |  |   |  |   | Non Andreas Antonia.<br>Non Andreas Antonia.<br>Marcine Antonia Statistica Marcine Statistica<br>Marcine Statistica Marcine Statistica<br>Marcine Statisti   |
| e142020 %5723-44 Uitan Mare Souser<br>4142020 %57146-44 Uitan Mare Tauther University Contract Hacher<br>4142020 %2021-46 Uitan Female Souler<br>4142020 %5123-44 Semi-untytime Non Feating Staff Contract   |   | Current Student Scie  |  | Yes<br>No   | Not at all<br>Several days<br>Not at all   | Not at all   | Not at all<br>Not at all<br>Serveral days  | Not at all<br>More than half the do<br>Not at all   | Notatal  | Not at all  | Not at all  | Nearly every day<br>Natatal  | More than half the day<br>Not at all  |   | Not at all  | Not at all   |  |  | Not at all  | Netatal  | Doing mediation or yoga, Keeping in touch with family and Spending time with family, Mediation  | RedUKATION IS BETTER THAN CEAR<br>Degle your body in mind. Make use of this stuation   |
| 4142020 17 02126 - 44 Urban Fensie Studiert<br>4142020 17 04126 - 44 Sens-urbalitele Non Teaching Staff Contracture  | f Class 2   | Current Student Atta  | Localite   | No  | Not at all   | Several days<br>Not at all   |  |   |  | Not at all  | Not at all  | Netatal  | Not at all  |   |   | Not at all   |  |  | Not at all  | Netatal  | Doing mediation or yoga, Caring for others, Accepting the Reading books/Watching Tvis, Mediation  | No poliution, no noad autobert news,<br>Hope III A Good Thing" & No Good Things Ever Dies. 2) Life is Beatful.   |
| 4142020 17:05125 - 44 Rural Male Not Teaching Staff Regular  |   |   |  |   | Not at all   |  | Servecal days  | Not at all  | Notatal  |   | Not at all  | Natatal  | Not at all  |   | Not at all  | Not at all   |  |  | Not at all  | Natural  | Doing meditation or yops, Doing something you're good at, Spending time with family, Reading books/Matching TVs, Meditation   | I in badan wata kata kata kata kata kata kata kata   |
| 414202017.11118-24 Littee Fenale Non Teaching Staff College Contracture  | Class 2   |   |  | No  | Not at all   |  | Not at all   | Not at all  | Notatal  | Not at all  | Several days  | Notatal  | Not at all  | Not at all  | Not at all  | Not at all   | Not at all   |  | Not at all  | Notatal  | Doing meditation or yoga Meditation   | la salo<br>1 jaron noranniti araw estinit nya kati vitak   |
| 41420201713745-64 Uitan Male Teacher College Regularteacher  |   |   |  |   |  | Several days   | Several days   | Several days  | Several days   | Not at all  | Not at all  | More than half the de  | lys. More than half the day   | More than had the days  | n Not at all  | Neaty every day  |  |  | Notatal   | Natatal  | Doing meditation or yoga, Caring for others, Kaeping in too Speaking to pearsthiends  | ij et<br>Do vicia in these tauch times   |
| 41620201715:25-64 Uitan Male Soudert<br>e1620201715165-64 Uitan Fende Soudert<br>e1620201715165-64 Uitan Mile Noi Feschino Staff University Results  | University  | Past Student Has<br>Current Student Hart  | ith Localte<br>nanbes  | No<br>Yes   | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notat all<br>Notat all   | Serveral days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | More than half the days<br>Not at all  | s Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all   | Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking sensil Spending time with family, Speaking to peers/fields, Meditation 8<br>Doing meditation or yoga, Caring for others, Doing sometri Spending time with family, Reading books/Matching TVH, Meditation   | table close of this time to understand yoused by staying at gome<br>To be positive and fit and fight covid 18 by staying in tone   |
| e162020 573123-64 UKa Nas Saket<br>e162020 573164-64 UKa Fasa Saket<br>e162020 57324-64 UKa Nas Nashtabug Bah<br>e162020 572224-64 UKa Fasa Taata<br>e162020 572224-64 UKa Fasa Taata  | Class 1   |   |  | Yes   | Not at all<br>Several days<br>Not at all   | Not at all<br>Sieveral days<br>Not at all  | Not at all<br>Nearly every day<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all  | Notatal<br>Notatal<br>Several days<br>Several days<br>Notatal  | Not at all<br>Serveral days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Natiatial<br>More than half the da<br>Natiatial  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Note than half the days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Several days   | Not at all<br>Several days<br>Not at all  | Savarai days<br>Nat.at.at<br>Nat.at.at<br>Savarai days<br>Nat.at.at  | Dong neditation or yapp, Avoiding Diman. Dimang sensi Speaking time with thinky, Speaking to jeans/faedia, Madatako<br>Dong neditation or yapp, Caning to mean. Dong sensiri Speaking time with thinky, Savadig basawitataning TVA, Madatako<br>Dong to meta, Dong something juan yapi at the physic (faeding time with thinky, Savadig basawitataning TVA, Speaking time<br>Dong to meta, Dong something juan yapi at the physic (faeding time with thinky, Savadig basawitataning TVA, Speaking time yapi<br>Savagi metako thinky, Caning to meta, Dang metako site with thinky, Savadig basawitating TVA, Speaking time ya<br>Dang metako time yapi Caning time thinky, Banata site with thinky, Savadig basawitating TVA, Speaking time ya  | gid gid metangan persona ang p   |
| 41420201729225-44 Uitan Female Student   |   | Current Student Hea   | 10 N   |   |  |  |  |   |  |   |   |  |   |   |   |  | Not at all   |  |   | National   | Dong nestation or yoga, Caing for athen, Dong assent Spaning time with family, Matataian<br>Dong nestation or yoga, Ausing points i Drawing sexal generating time with family, Matataian and Point (Point Matataian, Point)<br>Rearing in truth with inviting attentiating sexal point study, Seadard possession that the State State State State<br>Caining for chines, Dong assenting you're god art, Keepin Spaning time with family, Reading soukhittanting TVK, Spaning to pr  | This time will go scon, score good will happen on earth, people will know the importance of being vegetarian<br>1. I am able to speed time with my family, So family continuation becomes better.  |
| e1e2020 17.20.251-44 Urban Male Non Yeaching Staff University Regular<br>e1e2020 17.30.251-44 Rusi Male Non Yeaching Staff University Regular<br>e1e2020 17.40.255-44 Urban Male Non Yeaching Staff University Regular   | Class 3   |   |  | Yes   | Not at all<br>Not at all<br>we Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Servecal days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all   | Not at all<br>Nearly every day<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Natatali<br>Natatali   | Doing medition of yogs, Avoiding binks r Drinking sense spending time with tanks, Heading books/Habbing TVK, Meditabon, He of<br>Keeping in touch with family and friends (at least virtually). Reading books/Washing TVK.  | I tan abe to read now a now books, having tools on time, dang daay eccercie, yega a mediance.  |
| e1epte 1740125-44 Urban Mare Non reading stat Urbanuty Heguar<br>e1epte 17401  |   |   |  |   |  |  |  |   | Natarat  |   | NOTATIAN  |  |   |   |   |  |  |  |   | Net at all   | Carring for others, Doing something you're good a', Keepin spending fone with famay, Keading booksmaathing TVK, speaking to pro   | aar ten te speed with temp and pursue my pending walk  |
| 4142200174223-44 URAN Mar Read-w Photo-CalaskAt teacher<br>4142200174523-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular<br>41422001123-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular<br>4142200113723-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular  | Class 4   |   |  | Yes   | Not at all<br>Not at all<br>Seventi days<br>blare than half th<br>Not at all   | More than half the day<br>Not at all<br>Several days   | No. Noady every day<br>No. at all<br>Several days<br>No. at all  | Not at all<br>Several days<br>Several days  | More than half the days<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day<br>Several days  | Several days  | Several days<br>Natiatial<br>ps. Natiatial   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Several days  | Not at all<br>Nearly every day   | Several days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Dring metitation or page, Doing anomhray you're gold a'i felading toolawlitorthing Yin, Spaanog to pennfisienol. Mediation, fe a'<br>Dring metitation or page, Doing anomhray you're gold a'i felading toolawlitorthing Yin, Spaanog too privi<br>Dring metitation or page. Chargo for metis, Doing metis felaend gree with hing, Reading Doarshittaning Yin, Spaanog too privi<br>Dring metitation or page. Chargo for metis, Doing metis felaend gree with hing, Reading Doarshittaning Yin, Spaanog too privi<br>Dring metitation or page. Chargo for penets, Doarg gree gree with hing, Reading Doarshittaning Yin, Spaanog too privilaning Yin, Spaanog   | leading books and daily doing loga   |
| 4142020193125-44 University Regular Automatical State  | Class 2   | Part Student Hea  | in Localita  | Yes   | More that half the   | Several days<br>the More than half the day<br>Not at all   | ings Not at all<br>More than half the sec  | Nearly every day  | More than half the days  | Nearly every day<br>Several days  | Not at all<br>Secure data   | All Note than half the da<br>Note than half the da   | Nearly every day  | Not at all  | Niz at al<br>Niz at al<br>Niz at all  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>5. Not at all  | Not at all   | Not at all  | Natatal  | —   | And of covid 1% is finish as early.  |
| Construction         Construction<   |   | Per company Person  |  | No  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | More than half the day<br>Serveral days<br>Not at all  | Several days  | Several days   | Serveral days<br>Serveral days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | NEAD   | Not at all  | Nexa  | No. et al   | Not at all   | No. of all   |  | Not at all  | Netatal  | Doing mediation of vota. Karesing active, Karesing in tour 5 Spectra water family, Reading to the second se  | saeed time to ny family. As we stay home we support to tation and our all community.   |
|  | Cites 1   |   |  | Yes   | Not of all   | Not of all   | Not at all   | Several days  | Notatial   | Not at all  | Not at all  | Nitatal  | Not at all  | Not at all  | Not at all  | Several days   | Several days   |  | Not at all  | Nitatal  | Doing mediation or yoga, Avoiding Drinks / Drinking senal Spending time with family, Reading books/Matching TVA, Speaking to pr   | Typer many time with family members<br>Typer to any time with family members<br>typer to design of home and daily users in house   |
| 4142020 19:00:25-64 Litten Mare Non Teaching Staff University Regular  | Class 2   |   |  | Pastally (nostly a  | y we Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Theleveral days  | Not at all<br>Not at all   | Not at all  | Notatal  |   |   |  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  |   |  | Not at all   |  |   | Natatal  | Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking series Spending time with family. Reading books/Matching TVs, Speaking to pr   | : By daying at home, we can show our Dedubtnaki<br>Descensulary with tamby members are becoming stronger.  |
| erreurser = 50223 - 44 Urban Mare Non Teaching Staff University Regular<br>414-5020 19:55-23 - 44 Urban Mare Non Teaching Staff University Regular   | Class 4<br>Class 1  |   |  | Yes   | Not at all   | -est at an<br>Several days   | Not at all<br>Servecal days  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Not at all   | Not at all<br>Serveral days   | Not at all<br>Several days  | Natatal  |   | vist at all<br>Several days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all   | Hit at an<br>Several days  | Hot at all   | not at all<br>Not at all  | Nut at at<br>Several days  | servery remeasure or yoga, Avoiding Literax ir converg senset spending time with family, Reading books/Maching TVK, Speaking to pr<br>Doing mediation or yoga, Keeping in touch with family and Spending time with family, Reading books/Maching TVK, Speaking to pr<br>Prince exercises  | The is the to indicate of users if a least Kang class .  |
| e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular  | Calif. 2<br>Class 4   |   |  | Not Applicable  | y we Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>bitue than half th<br>Not at all   | menterial days   | Servecal days<br>Servecal days<br>Not at all   | Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several two   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all   | Several days<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Several days<br>Not at all  | nut at at<br>Naz at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Several Days<br>Several Days<br>Not at all<br>Several Days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sarveral days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Service Cays<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Levery warming you in your at Release active, Release 1 apending time with tampy, Keading books/Matching TVK, Speaking to pr<br>Doing meditation or yoga Matching or yoga Advectory and the second s   | - very mean are yours wey ensure a nyong nyonit could to government need to revolve maximum gav employee it typing against costoa is urban areas with proper training 2.<br>Social second are with us<br>for the store.  |
| erverserver287:06-04 Urban Mare Non Teaching Staff University Regular<br>er1e2020 19:41:25-04 Mare Non Teaching Staff University   | Class 4   |   |  |   |  |  | baveral days   | Nearly every day  | NULICAT  | Not at all  | torverat days   |  | NOT AT AN   | www.car.days  | Several days  |  |  |  |   | Natatat  |   | Ang nanan  |
| er 4200 te er i 41- 44 Senirot Litter kon Facang Gaff Ulawanty aguar<br>er 4200 te 42-13-44 Litter kon Facang Gaff Ulawanty<br>er 4200 te 42-13-44 Litter kon Facang Gaff Codey Ragdar<br>er 4200 te 32-13-24 Litter kon kon Facang Gaff Ulawanty<br>er 4200 te 32-13-24 Litter kon kon Facang Gaff Ulawanty<br>dispare kon kon facang Gaff  | Class 3<br>Class 4  |   |  |   |  | Neady every day  | More than half the day   | eys Notatal   | More than half the days  | Nearly every day  | Several days  | Natatal  | Nearly every day  | Neady every day   | Not at all  | Not at all   | Nexal  |  | Notatal   | Netally every day  | Lating well spending time with tarriay 3  | z. sawe nany tinge.  |
| 4142020 til:47:25 - 44 Littan Male Non Yeaching Staff College Regular<br>4142020 til:51:18 - 24 Fenale Teacher Banhi   |   |   |  | No<br>Yes   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Several days   | Not at all<br>Not at all<br>Servicial days   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal<br>Notatal<br>Notatal  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days  | Natatal<br>Natatal<br>Natatal  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>More than half the days  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Doing meditation or yoga, Avoiding Doinks / Drinking sensel Reading books/Watching TVs, Meditation<br>Doing meditation or yoga, Avoiding Doinks / Drinking sensel Spending time with family, Reading books/Watching TVs, Saeaking to art is   | Raying home is necessary for better future of our ration and workbuide.<br>Disping family time. It relating myself   |
| 41420202010225-44 Urban Marie Non Teaching Staff University Regular  |   |   |  |   |  |  |  |   | Notatal  | Not at all  |   |  | Not at all  |   | Not at all  | Not at all   |  | s Not at all   | Not at all  |  | Data mediation or yeap. Avoiding Datas: Data was general spending time with thinky. Relating books which they be<br>Reeping in truch with terms and trends pit bear virtually. Relating books Whiching True, Spending to year<br>Carring for other, Reeping active, Taket paid year year listic Spending time with thinky, Spending to percentence.   | Bing loan kanak be taan kana ada ada ada ada ada ada ada ada ada   |
| e162002.00.0123-64 Ustan Mais Non Teaching Staff University Regular<br>e162000.00.0123-64 Maise Non Teaching Staff University Regular<br>e162000.00.01233-64 Famile Teacher Yoog Stacher Prude class   | Class 2<br>Class 3  |   |  | Yes   | Several days<br>Several days<br>Several days   | Not at all<br>Several days<br>Several days   | Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day   | Not at all<br>Nearly every day<br>Several days  | Several days<br>Several days<br>Several days   | Not at all<br>Serveral days<br>Serveral days  | Not at all<br>More than half the dat  | Natatali<br>More than half the da  | Not at all<br>sys. Mare that half the day   | Several days<br>Not at all  | Not at all<br>More than half the day<br>Several days  | Not at all<br>ys. Nearly every day   | Several days<br>Nearly every day   | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Several days  | Several days<br>Several days<br>More than half the day   | Carring for chara, Keeping active, Takking about your feelin Signating time with family, Speaking to personfielence<br>Keeping in touch-with family and triends (or learn virtually). Reading books/Northing Tries<br>Doing meditation or yoga, Carling for dimes, Keeping active Signating time with family, Reading books/Northing Tries  | ake care for himself and sodery also<br>fee  |
|  |   |   |  |   |  |  |  | Several days  | Several days   |   | Several days  |  | Mare than half the day  | Several days  |   | Neatly every day   |  |  |   |  | Doing meditation or yoge, Caring for others, Keeping active Spending time with family, Reading books/Matching TVK, Yoga   | The control of the co   |
| e1e2002.02.010:251-64 Uitan Male Noti Yaazhing Staff Uniwenity Regular<br>e1e2002.02.010:251-64 Uitan Famile Student<br>e1e2002.02.015:25-64 Uitan Male Teazher College ContractNacher   | Class 2 University  | Part Student Atta   | Locality   | Yes<br>Not Applicable   | Not at all<br>Micro than half th<br>Not at all   | Niz at all<br>Decisiveral days<br>Niz at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>More than half the di   | evs. More than half the days   | Not at all<br>More than half the da<br>Not at all   | Not at all  | Natatali<br>Natatali<br>Natatali   | Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Nearly every day<br>Nearly every day   | Not at all<br>Serveral days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Natatali<br>Natatali   | Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking sensit Spending time with family, Reading books/Matching TVH, Speaking to perf<br>Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking sensit Spending time with family, Reading books/Matching TVH, Speaking to perf  | c door head makes a mood important in the life.<br>Because tozer words is look down only for carring of humne helfs.<br>In honey with the funnity and semicing add quality time. And reading more books now a times  |
| 41420202015/35-44 Litten Male Teacher College Contractleacher  |   |   |  | Yes   | Not at all   | Not at all   |  | Notatal   | Notatal  |   | Not at all  |  |   | Not at all  |   | Not at all   |  |  |   |  | Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking senial spending time with family. Reading books/hitabing TVA, speaking to pri-   | Re positive ankages and adjust yourself<br>This was an active but disciplined relaxion home stay in 27 years of service period.  |
| 4142020202155-65-64 Uitan Mare Teacher University Pro-Vice-Chancedor<br>414202020255:65-66 Semi-uta/Mare Non Teaching Staff University Daily Wag   | ViClass 3   |   |  | Yes   |  | Not at all<br>ay Several days  | Not at all<br>Servecal days  | Not at all<br>More than half the da   | Notatali<br>ays. Neaty every day   | Not at all<br>Nearly every day  | Not at all<br>Several days  | Natatali<br>Several days   | Several days<br>Nearly every day  | Not at all<br>Several days  | Not at all<br>Servechi days   | Not at all<br>Several days   | Not at all<br>Several days   |  | Not at all<br>Several days  | Natatal<br>Neaty every day   | Doing meditation or yoga, Doing asmething you're good at, Reading books/Watching TVs, Speaking to peers/filends, Meditation, Or<br>Sating well Spending time with family  | The improvement in Karth's covering and at becoming concerned for safe future.   |
| ••••••••••••••••••••••••••••••••••••   | Class 3   |   |  | Yes   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Mare than half th  | Not at all   | Sirvetal days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sirvetal days<br>Not at all   | Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>More than half the days<br>Not at all  | Not at all  | Several days  | Several days   | Mare than half the day<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day  | Several days  | Several days<br>Not at all<br>Several days  | Not at all   | Several days   | Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal   | Natiatal   | Eans and i packatig trans that)<br>Canadag Channa (Channag exembly, Canang at anne, Kinn Shoreng Tanwar Hanking Nakatiga Sawar Hanking Ni, Makatiga Sawar Hank  | ) spinhar mediation<br>Spaaling time with family   |
| 4162020.20.4118-24 Uitan Fanas Sudart<br>4162020.20.41125-44 Uitan Male Non Teaching Staff University Regular<br>4162000.11136-15-44 Uitan Male Sumar Colona Review and Ar   | College<br>Class 3  | Current Student Atta  | Localite   | Not Applicable<br>No  | Several days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days   | Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all  | Several days<br>Several days   | Not at all<br>Not at all<br>Sirveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Notaty every day   | Several days<br>Several days  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Neady every day<br>Neady every day  | Not at all<br>Several days  | Not at all<br>Several-days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Servical days<br>Not at all<br>Not at all<br>Servical days<br>Not at all   | Doing meditation or yoga, Doing asmething you're good at, Spending time with family, Reading books/Hatching TVH, Speaking to pee<br>Caring for others, Doing asmething you're good at, Keepin Spending time with family, Reading books/Hatching TVH, Speaking to pe   | Indianda<br>Bood Helm & Family Communication   |
| e1e20202130226-44 Utan Male Teacher College Regular Macher<br>e1e202021221251-44 Utan Male Teacher College Regular Macher  |   |   |  | Yes   | Several days   | Several days   | Servecal days  | Several days  | Mare than half the days  | Not at all  | Not at all  | Net at all<br>Nearly every day   | Not at all<br>Nearly every day  | Not at all<br>Nearly every day  | Not at all<br>Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day  | Not at all<br>Nearly every day   | Not stat<br>More than half the days<br>Not stall   | s Not at all   | Several days  | Several days   | Doing medition or yoga, Arolong binks r binking sensit spending time with tanky, Heading books/Hitching TVL, Speaking to pr<br>Doing medition or yoga, Doing something you're good at, Spending time with family, Reading books/Hitching TVL, Speaking to priv  | I were beginning in that done 2). As in were .<br>Non opportunity to slow down the pace of life and do some introspective study as to what we are doingwhat we want in life is it the estimal joy, or is it the happiness of physical things only  |
| 4142020132323-44 URAn Mar Bachw Callege Regular wacher<br>4142020132352-54 URAn Fernae Non Faching Soft University Regular<br>414202013132-54 Read Mar Non Faching Soft University Regular<br>41420201312725-44 Read Mar Non Faching Soft University Regular   | Class 4   |   |  |   |  |  |  | Nearly every day  |  |   | NOTATIAN  | NETATA   |   |   |   | Neatly every day   |  |  |   |  |   | ly tanay nagoy tanay   |
| e1e20202154125-44 Huta Mas Non reacting State University Heguar<br>e1e20202154125-44 Uitan Fenale Student  |   | Current Student Hea   | ath Localite   |   |  |  | Neady every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Nearly every day  | Natatal<br>Natatal   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Nearly every day<br>Nearly every day   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Natural<br>Nearly every day  | Doing meditation or yoga, Keeping in touch with family and Spending time with family, Reading books/Watching TVs<br>Doing meditation or yoga, Caring for others, Doing asmetri Spending time with family, Speaking to psecufikends, Meditation  | Taking care of ourseives. & doing exercise regularly   |
|  |   |   |  |   |  |  |  |   |  |   |   |  |   |   |   |  |  |  |   |  |   |  |
| 414202022:05:45-64 Littan Ferule NonTeaching Staff University Regular<br>414202022:05:25-44 Littan Ferule Teacher Yooa teacher Regular viola teacher   | Class 4   |   |  | Not Applicable<br>Yes   | More than half the<br>Not at all   | twike at all   | Nearly every day<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all   | More than half the do<br>Not at all   | rys Nearly every day<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Several days<br>Several days  | Nearly every day<br>Not at all  | Several days<br>Not at all   | More than half the days  | s Serveral days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all   | Caring for others, Doing something you're good ar, Keepin Spending time with family, Reading books/Matching TVA, Speaking to pro-<br>Doino meditation or vooa   | t. It is health that is mail wealth and not pieces of gold and silver<br>These thogen this — your health, your mission, and the pieces you love.<br>Inclusion and mathem   |
| 414220202205-44 Uitan Femae Non Teaching Staff University Regular<br>4142020220520525-44 Uitan Femae Teacher Yoga teacher Regular yoga teacher<br>4142020220520525-44 Ruas Nate Non Teaching Staff University Regular  | Class 4<br>Class 3  |   |  | Yes<br>Yes  | More than half th<br>Not at all<br>Not at all  | TreNut at all<br>Not at all<br>Not at all  | Nasaty every day<br>Not at all<br>Servecal days  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Several days   | More than half the do<br>Not at all<br>Not at all   | iys Neatly every day<br>Not at all<br>Not at all  | Neaty every day<br>Nat at all<br>Nat at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Several days<br>Several days  | Neady every day<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all   | More than half the days<br>Not at all<br>Not at all  | s. Serveral days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Neatly every day<br>Natiatat<br>Natiatat   | Doing meditation or yoga Meditation 3<br>Avoiding Drinks / Drinking sensibly, Carling for others, Keej Spending time with family  | izy at home eat healthy<br>1. Be positive 2. Stay at home  |
|  |   |   |  | Yes<br>Yes  | Not at all   | Several days   |  |   |  |   |   |  |   |   |   |  |  | Not at all   |   |  | Doing meditation or yoge Meditation or yoge Avoiding Drinks / Drinking sensibly, Carling for others, Keej Spending time with family   | liky at home at handling<br>to policity at a home of the second seco  |
|  | Class 3   | Current Student Hea   | ath Localty  | Nor Applicable<br>Yes<br>Yes<br>Pastially (nostly +<br>No   | Not at all   | Several days   |  |   |  |   |   |  |   |   |   |  |  | Not at all   |   |  | Doing meditation or yoge Meditation or yoge Avoiding Drinks / Drinking sensibly, Carling for others, Keej Spending time with family   | liky at home at handling<br>to policity at a home of the second seco  |
| e11520012110123-44 Ustan Famin Tauther Callings Regular texture<br>e1152001213723-44 Ustan Main Min Faching Safat Usiannik<br>e1152001213723-44 Usan Min Sadat Usiannik Regular<br>e1152001213723-44 Usan Min Faching Safat Usiannik Regular   | Class 2<br>Liniorsky<br>Class 4   | Current Student Hea   | ath Locality   | Yes<br>Partially (nostly a<br>No<br>No  | Not at all<br>y we black than half th<br>Not at all<br>Not at all  | Several Days<br>Tacleveral Days<br>Nat at al<br>Nat at al  | Neady every day<br>Neady every day<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>More than half the do<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatali<br>Notatali<br>Notatali<br>Notatali   | Dang and Barlandian ungan dan sebagai   | izy at home eat healthy<br>1. Be positive 2. Stay at home  |
| e142002.210521-44 Ulas Fanas Tashr Otlag Repar Bashr Unantity Repar<br>142002.72125-144 Ulas Fanas Santa Unantity Repar<br>142002.72123-44 Ulas Nan Anter-<br>142002.1112-144 Ulas Nan Anter-<br>142002.1112-144 Ulas Nan Nan Tashr Santa Ulananty Repar<br>142002.1112-144 Ulas Nan Nan Tashr Santa Ulananty Repar<br>142002.1112-144 Ulas Nan Nan Tashr Santa Ulananty Repar<br>142002.1112-144 Ulas Nan Nan Na Tashr Santa Ulananty Repar<br>142002.1112-144 Ulas Nan Nan Nan Na Tashr Santa Ulananty Repar<br>142002.1112-144 Ulas Nan   | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student Hea   | ith Localite   | Ves<br>Partially (nostly a<br>No<br>No<br>No<br>Applicable<br>Yes   | Not at all<br>y sc blans than half th<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventi days  | Several days<br>Techeveral days<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Natally every day<br>Natally every day<br>Nat at all<br>Nat at all<br>Savetal days<br>Savetal days   | Serveral days<br>Noc at all<br>Serveral days<br>Noc at all<br>Noc at all<br>Serveral days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several Gays<br>Several Gays   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Mare than half the da   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days  | Not at all<br>More than half the da<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Soveral days<br>Not at all  | Nat at al<br>Nat at al<br>Nat at al<br>Nat at al<br>Several days<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Several days   | Dang metaloar yang dan sebagi dan  | In private Annu Paris<br>In private Annu Paris<br>In private Annu Paris<br>Interfaced and Annu Paris<br>Interf   |
| e11520012110123-44 Ustan Famin Tauther Callings Regular teacher<br>e1152001213123-44 Ustan Main Min Fachong Sant Usiannay Regular<br>e1152001213123-44 Ustan Min Souher<br>e11520012131234-44 Seni-uttatile Nan Fachung Sant Usiannay Regular  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student Hea   | dh Locaine   | Ves<br>Partially (nostly a<br>No<br>No<br>No<br>Applicable<br>Yes   | Not at all<br>y we black than half th<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Techeveral days<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Nasady every day<br>Nasady every day<br>Nat at all<br>Nat at all   | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>More than half the do<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatali<br>Notatali<br>Notatali<br>Notatali   | Data generation appointed and appointed and appointed ap  | In private Analysis of the Ana   |
| NOBILIZED 14         Column Rest         Desch         Desch <td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td> <td>Current Student Hea</td> <td>ith Locality</td> <td>Yes<br/>Pantady (nostly a<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>Yes</td> <td>Not at all<br/>yet likes than half th<br/>Not at all<br/>Not at all<br/>Seventificarys<br/>Not at all<br/>Seventificarys<br/>Not at all<br/>Seventificarys<br/>More than half th</td> <td>Seneral Goys<br/>Not at all<br/>Not at all</td> <td>Nandy every day<br/>Nandy every day<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Several days<br/>Several days<br/>Nat at all<br/>Several days</td> <td>Sieveral days<br/>Not at all<br/>Sieveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Sieveral days</td> <td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Southal days<br/>Southal days<br/>Not at all<br/>Not at all</td> <td>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Mare than half the da</td> <td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days</td> <td>Nat at all<br/>More than half the da<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Nat at all<br/>Several days</td> <td>Not at all<br/>Not at all</td> <td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days</td> <td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Search Gays<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td> <td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Nearly every day</td> <td>Sevence days<br/>Not at all<br/>Not at all</td> <td>Not at all<br/>Not at all</td> <td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td> <td>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Savatarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah</td> <td>Data generation appointed and appointed and appointed ap</td> <td>In private Analysis of the Ana</td>  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student Hea   | ith Locality   | Yes<br>Pantady (nostly a<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Yes   | Not at all<br>yet likes than half th<br>Not at all<br>Not at all<br>Seventificarys<br>Not at all<br>Seventificarys<br>Not at all<br>Seventificarys<br>More than half th  | Seneral Goys<br>Not at all<br>Not at all   | Nandy every day<br>Nandy every day<br>Nat at all<br>Nat at all<br>Several days<br>Several days<br>Nat at all<br>Several days   | Sieveral days<br>Not at all<br>Sieveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sieveral days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Southal days<br>Southal days<br>Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Mare than half the da   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days  | Nat at all<br>More than half the da<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Several days  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Search Gays<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day   | Sevence days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Savatarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  | Data generation appointed and appointed and appointed ap  | In private Analysis of the Ana   |
| e102022120:21-0         Use         Frame         Table         Dirac         Regar         Baller           e102022120:31-0         Use         Use         Set Samplind         Uses         Regar           e102021210:31-0         Use         Set Samplind         Uses         Regar           e1020211210:31-0         Use         Set Samplind         Uses         Regar  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student Hea   | ND Locains   | Yes<br>Pantady (nostly a<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Yes   | Not at all<br>yet blues than half to<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days   | Seneral Goys<br>Not at all<br>Not at all   | Namby every day<br>Namby every day<br>Nat at all<br>Nat at all<br>Sevenal days<br>Sevenal days<br>Nat at all<br>Nat at all   | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Mare than half the du<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days  | Not at all<br>More than half the da<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Searchal days<br>Nor at all<br>Nor at all   | Noz az all<br>Noz az all<br>Noz az all<br>Noz az all<br>Szewenzi days<br>Nozaty eveny day<br>Noz az all<br>Noz az all  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all   | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Several days<br>Natatal<br>Natatal  | Data generation appointed and appointed and appointed ap  | In private Analysis of the Ana   |
| Model         Loss         Autor         Same         Autor         Same           MODEL         Mail         Mail <t< td=""><td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td><td>Current Student Hea</td><td>NB Locality</td><td>Vea<br/>Pastally (nostly a<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>Yea<br/>Yea</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Seventedays<br/>Not at all<br/>Seventedays<br/>Blace than half to<br/>Not at all</td><td>Senartal daya<br/>Defenential daya<br/>Noz at ali<br/>Naz at ali</td><td>Notify yeary day<br/>Notify yeary day<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Sevenal days<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Not at all</td><td>Serveral days<br/>Nocat day<br/>Nocat and<br/>Nocat and<br/>Nocat and<br/>Serveral days<br/>Nocat and<br/>Serveral days<br/>Nocat and<br/>Nocat and</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Serveral days<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an<br/>Serveral days<br/>More stan harf the du<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Natarai<br/>Maratai<br/>Maratai<br/>Natarai<br/>Natarai<br/>Natarai<br/>Sawat Giya<br/>Natarai<br/>Sawat Giya<br/>Natarai</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Nar at al<br/>Nar at al<br/>Nar at al<br/>Nar at al<br/>Several days<br/>Beers days<br/>Nar at al<br/>Several days<br/>Mar at al<br/>Several days</td><td>Mox at all           Mox at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Sevents! days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Nort et all<br/>Nort et all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not strall<br/>Not strall<br/>Not strall<br/>Not strall<br/>Not strall<br/>Not strall<br/>Several days<br/>Not strall<br/>Not strall</td><td>An evention of an analysis of a second secon</td><td>Nerviewei werden werden</td></t<>  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student Hea   | NB Locality  | Vea<br>Pastally (nostly a<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Yea<br>Yea   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventedays<br>Not at all<br>Seventedays<br>Blace than half to<br>Not at all   | Senartal daya<br>Defenential daya<br>Noz at ali<br>Naz at ali  | Notify yeary day<br>Notify yeary day<br>Not at all<br>Sevenal days<br>Sevenal days<br>Not at all<br>Sevenal days<br>Not at all<br>Sevenal days<br>Not at all   | Serveral days<br>Nocat day<br>Nocat and<br>Nocat and<br>Nocat and<br>Serveral days<br>Nocat and<br>Serveral days<br>Nocat and<br>Nocat and  | Not at all<br>Not at all   | Serveral days<br>Note at an<br>Note at an<br>Note at an<br>Serveral days<br>More stan harf the du<br>Note at an<br>Note at an<br>Note at an<br>Note at an   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Natarai<br>Maratai<br>Maratai<br>Natarai<br>Natarai<br>Natarai<br>Sawat Giya<br>Natarai<br>Sawat Giya<br>Natarai   | Not at all<br>Not at all  | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Several days<br>Beers days<br>Nar at al<br>Several days<br>Mar at al<br>Several days  | Mox at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sevents! days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all   | Nort et all<br>Nort et all   | Not at all<br>Not at all  | Not strall<br>Not strall<br>Not strall<br>Not strall<br>Not strall<br>Not strall<br>Several days<br>Not strall<br>Not strall   | An evention of an analysis of a second secon  | Nerviewei werden   |
| CONSTRUCTION         Line         Non-         Amore   | Class 3<br>Utilently<br>Class 4<br>Class 3<br>Class 2<br>Class 2<br>Class 3   |   |  | Yea<br>Pastalay (noatriy w<br>No<br>No<br>Applicable<br>Yea<br>No<br>Yea<br>Yea   | Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Serveral days<br>Mor at all<br>Serveral days<br>Mor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all   | Senata daya<br>Terlinana daya<br>Naz at al<br>Naz at al<br>Naz at al<br>Naz at al<br>Naz at al<br>Terlinana daya<br>Naz at al  | Naday enty day<br>Naday enty day<br>Nada et al<br>Nada et al<br>Servedal days<br>Servedal days<br>Servedal days<br>Nat et al<br>Nat et al  | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notat all<br>Notat all<br>Natat all<br>Natat all<br>Natat all<br>Selected Gays<br>Notat all<br>Notat all<br>Natat all<br>Notat all   | Several days<br>Secret all<br>Note at all<br>Note at all<br>Several days<br>Mare than haff the du<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natarai<br>Man Pan Nati Tin da<br>Man Pan Nati Tin da<br>Natarai<br>Natarai<br>Senati Gaya<br>Natarai<br>Senati Gaya<br>Natarai<br>Natarai   | Not at all<br>Not at all  | Nor at al<br>Nor at al<br>Nor at al<br>Nor at al<br>Several days<br>Several days<br>Nor at al<br>Several days<br>Nor at al  | Narara al<br>Narara al<br>Narara al<br>Narara<br>Several daya<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Senatal days<br>Natars al<br>Natars and<br>Natars and<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Seedal Oye<br>Natatal<br>Seedal Oye<br>Natatal<br>Natatal   |   |  |
| Model         Loss         Autor         Same         Autor         Same           MODEL         Mail         Mail <t< td=""><td>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 2<br/>Class 2<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 5<br/>Class 5<br/>Class</td><td>Current Student Scie</td><td>ence sologur</td><td>Yea<br/>Pastalay (noatriy w<br/>No<br/>No<br/>Applicable<br/>Yea<br/>No<br/>Yea<br/>Yea</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Seventedays<br/>Not at all<br/>Seventedays<br/>Blace than half to<br/>Not at all</td><td>Sources) diago<br/>Teráliseus (al diago<br/>Near a al<br/>Near at al</td><td>Notify yeary day<br/>Notify yeary day<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Sevenal days<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Not at all<br/>Sevenal days<br/>Not at all</td><td>Serveral days<br/>Note at any<br/>Note at any<br/>Note at an<br/>Note at an<br/>Serveral days<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>More than half the da<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Natarai<br/>Maratai<br/>Maratai<br/>Natarai<br/>Natarai<br/>Natarai<br/>Sawat Giya<br/>Natarai<br/>Sawat Giya<br/>Natarai</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Nor at al<br/>Nor at al<br/>Nor at al<br/>Nor at al<br/>Several days<br/>Several days<br/>Nor at al<br/>Several days<br/>Nor at al</td><td>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Source all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Sensent days<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nast statl<br/>Nast statl<br/>Nast statl<br/>Nat at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Man endersom program.<br/>Man endersom program.</td><td>Branch and Section 2014     Branch and Section 2014</td></t<> | Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 2<br>Class 2<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 5<br>Class  | Current Student Scie  | ence sologur   | Yea<br>Pastalay (noatriy w<br>No<br>No<br>Applicable<br>Yea<br>No<br>Yea<br>Yea   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventedays<br>Not at all<br>Seventedays<br>Blace than half to<br>Not at all   | Sources) diago<br>Teráliseus (al diago<br>Near a al<br>Near at al  | Notify yeary day<br>Notify yeary day<br>Not at all<br>Sevenal days<br>Sevenal days<br>Not at all<br>Sevenal days<br>Not at all<br>Sevenal days<br>Not at all   | Serveral days<br>Note at any<br>Note at any<br>Note at an<br>Note at an<br>Serveral days<br>Note at an<br>Note at an<br>Note at an<br>Note at an  | Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>More than half the da<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Natarai<br>Maratai<br>Maratai<br>Natarai<br>Natarai<br>Natarai<br>Sawat Giya<br>Natarai<br>Sawat Giya<br>Natarai   | Not at all<br>Not at all  | Nor at al<br>Nor at al<br>Nor at al<br>Nor at al<br>Several days<br>Several days<br>Nor at al<br>Several days<br>Nor at al  | Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Source all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Sensent days<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nast statl<br>Nast statl<br>Nast statl<br>Nat at all  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Man endersom program.<br>Man endersom program. | Branch and Section 2014  |
| PERSONAL         UNIX  | Class 3 University<br>Class 4 University<br>Class 3 Class 2 Class 2 Class 2 Class 3   |   | ence sologur   | Vea<br>Partally (nostly +<br>No<br>No<br>Applicable<br>Vea<br>No<br>No<br>Vea<br>Vea<br>Vea<br>Vea  | Not at all<br>Not at all   | Sources) diago<br>Teráliseus (al diago<br>Near a al<br>Near at al  | NAMP, every day<br>NAMP, every day<br>Namp, every day<br>Namp, every day<br>Servedal days<br>Servedal days<br>Namp, every<br>Namp, ever   | Several days<br>Notat all<br>Several days<br>Notat all<br>Notat all  | Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>More than half the da<br>Not at all<br>Not at all   | Notat all<br>Sevents days<br>Notat all<br>Sevents days<br>Sevents days<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all   | Not and<br>Market and<br>Market and The of<br>Not and<br>Several Gays<br>Not and<br>Several Gays<br>Not and<br>Not and   | Vec at all<br>Vec at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Source all<br>Nor at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Security device day<br>Not at all<br>Not at all  | Sinacol diaya<br>Nat ar al<br>Nanty eny diay<br>Nat ar al<br>Nat ar al  | Nica at all<br>Nica at all   | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Seedal Oye<br>Natatal<br>Seedal Oye<br>Natatal<br>Natatal   | And endoting regions of the second se  | the share a share  |
| Non-state         Same   | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Curret Student Scia<br>Curret Student Hea   | inas käispur<br>itte Looallis  | Visis<br>Pasalah (nuetriy a<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis   | Not at all<br>rectilities than had to<br>Not at all<br>Not at all<br>Servent days<br>Not at all<br>Servent days<br>Mot at all<br>Not at all  | Senanti daya<br>Padianatai daya<br>Nuta sa<br>Nuta sa  | Name and a second secon   | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Savat daya<br>Savat daya<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral  | Several days Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natural<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Several Obje<br>Natural<br>Several Obje<br>Natural<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Material  | Net of all<br>Net of all<br>Net of all<br>Several all<br>Several all<br>Several all<br>Net of all   | No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>Security Lays<br>Security Lays<br>Security Lays<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al   | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Sinatra Days<br>Natara an<br>Natara an  | Near at all<br>Near at all   | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat  | And endoting regions of the second se  | the share a share  |
| Non-state         Same   | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Curret Student Scia<br>Curret Student Hea   | inas käispur<br>itte Looallis  | Visis<br>Pasalah (nuetriy a<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis<br>Visis   | Not at all<br>rectilities than had to<br>Not at all<br>Not at all<br>Servent days<br>Not at all<br>Servent days<br>Mot at all<br>Not at all  | Senanti daya<br>Padianatai daya<br>Nuta sa<br>Nuta sa  | Name and a second secon   | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Savat daya<br>Savat daya<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral  | Several days Not at all   | Not at all<br>Silverout days<br>Not at all<br>Not at all<br>Silverout days<br>Silverout days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natural<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Several Obje<br>Natural<br>Several Obje<br>Natural<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Material<br>Material  | Net of all<br>Net of all<br>Net of all<br>Several all<br>Several all<br>Several all<br>Net of all   | No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>Security Lays<br>Security Lays<br>Security Lays<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al   | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Sinatra Days<br>Natara an<br>Natara an  | Near at all<br>Near at all   | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat  | Man character space. The space of the space   | the share and share a  |
| NUMBER         Unit         Mark         <  | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Curret Student Scia<br>Curret Student Hea   | inas käispur<br>itte Looallis  | Ves<br>Pacalay routery e<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No   | Not at all<br>ext blows had point<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all  | Sensiti daya<br>Pelisanat daya<br>Nati al<br>Nati al  | Namity every day,<br>Namity every day,<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Sevential days<br>Sevential days<br>Namit et al.<br>Namit et al.   | Nor and a second any second and second secon  | Natarat<br>Natarat<br>Second Aga<br>Second Aga<br>Second Aga<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat   | Saveta' days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Market Market<br>Market Market<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Seneral Daya<br>Nariasi<br>Seneral Daya<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi   | Net of a site   | Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Second days<br>Benetic days<br>Nes at all<br>Nes at all   | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Seebal days<br>Nar at al<br>Nar at al  | Not at all<br>Not at all   | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | No at at<br>No. at at No.<br>at No.<br>at At No.<br>at No | Net at all<br>Net at all  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Second Style<br>Net at all<br>Net at all   | Men entering men and a set of the  |  |
| Non-state         Same   | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Curret Student Scia<br>Curret Student Hea   | inas käispur<br>itte Looallis  | Ves<br>Pacalay routery e<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No   | Not at all<br>rectilities than had to<br>Not at all<br>Not at all<br>Servent days<br>Not at all<br>Servent days<br>Mot at all<br>Not at all  | Sensiti daya<br>Pelisanat daya<br>Nati al<br>Nati al  | Name and a second secon   | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Savat daya<br>Savat daya<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral<br>Nataral  | Several days Not at all   | Not at all<br>Silverout days<br>Not at all<br>Not at all<br>Silverout days<br>Silverout days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natural<br>Material<br>Material<br>Material<br>Several Obje<br>Natural<br>Several Obje<br>Natural<br>Several Obje<br>Natural<br>Material<br>Natural<br>Material<br>Natural<br>Natural<br>Natural   | Net of all<br>Net of all<br>Net of all<br>Several all<br>Several all<br>Several all<br>Net of all   | No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>Security Lays<br>Security Lays<br>Security Lays<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al<br>No. at al   | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Sar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | No at at<br>No. at at No.<br>at No.<br>at At No.<br>at No | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat<br>Natacat  | Men entering men and a set of the  |  |
| NUMBER         Unit         Mark         <  | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Curret Student Scia<br>Curret Student Hea   | inas käispur<br>itte Looallis  | Yes<br>Parataly (num) v<br>Parataly (num) v<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No   | Not at all<br>rel Mars Hall for Mars Hall<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Mars Hall for Mars Hall<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all   | Sensiti daya<br>Pelisanat daya<br>Nati al<br>Nati al  | Namity every day,<br>Namity every day,<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Namit et al.<br>Sevential days<br>Sevential days<br>Namit et al.<br>Namit et al.   | Nor and a second any second and second secon  | Natarat<br>Natarat<br>Second Aga<br>Second Aga<br>Second Aga<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat<br>Natarat   | Saveta' days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Market Market<br>Market Market<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Seneral Daya<br>Nariasi<br>Seneral Daya<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi<br>Nariasi   | Net of a site   | Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Nes at all<br>Second days<br>Benetic days<br>Nes at all<br>Nes at all   | Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Nar at al<br>Seebal days<br>Nar at al<br>Nar at al  | Not at all<br>Not at all   | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | Note al<br>set as a<br>set as  | Net at all<br>Net at all  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Second Style<br>Net at all<br>Net at all   | Marchenis regional and an anti-anti-anti-anti-anti-anti-anti-anti-  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   | Cana Canada<br>Cana Canada<br>Cana 2  | Current Studier Scill<br>Current Studier Heat   | eos Silipyr<br>ab Loafa  | Yes<br>Parada postary<br>No Application<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes   | Not at all<br>exist time than haff of<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Second Days<br>Technolog Days<br>Not and<br>Not | Naday waya day<br>Naday waya day<br>Naday waya day<br>Na at at<br>Na at at at At<br>Na at At<br>Na at At At<br>Na at at At<br>Na at   | Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Not and<br>No | Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Severation<br>Severation<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutr   | Several days<br>Na at all<br>Na at all  | Naratal<br>Severataga<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata<br>Narata   | Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Second Opp<br>Nor al<br>Nor al<br>Nor<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor  | Notat al<br>Notat al<br>Not   | Note and Annual   | No. σ. σ.   | Nor a di<br>Nor  | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Note all constraints of the second of the se   | Nor at a h<br>Nor at a h  | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh   | Marchenis regional and an anti-anti-anti-anti-anti-anti-anti-anti-  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   | Cana 3 Canada<br>Cana 4 Canada<br>Cana 2 Canada<br>Cana 2 Canada<br>Cana 3 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada   | Current Student - Sans<br>Current Student - Haa<br>Current Student - Haa<br>Part Student - Gar<br>Current Student - Gar   | nca singer<br>an Lealm<br>an Lealm<br>an Lealm   | Yes<br>Parada possiya<br>No Application<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes   | Not at all<br>exist time than haff of<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Second Days<br>Technolog Days<br>Not and<br>Not | Naday waya day<br>Naday waya day<br>Naday waya day<br>Na at at<br>Na at at at At<br>Na at At<br>Na at At At<br>Na at at At<br>Na at   | Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Not and<br>No | Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Severation<br>Severation<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutr   | Several days<br>Na at all<br>Na at all  | Near al<br>Second Second<br>Near al<br>Near al   | Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Second Opp<br>Nor al<br>Nor al<br>Nor<br>Nor al<br>Nor al<br>Nor al<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor  | Notat al<br>Notat al<br>Not   | Note and Annual   | No. σ. σ.   | Nor a di<br>Nor  | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Note all constraints of the second of the se   | Nor at a h<br>Nor at a h  | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh   | Marchenis regional and an anti-anti-anti-anti-anti-anti-anti-anti-  | International internationa internatinternational international international international   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana 3  | Curren Sadert Sas<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Per Shader Curren Sadert Curren Sadert Curren Sadert Haa  | na dapr<br>na Gala<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an   | Vea<br>Point point point<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No  | Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Sector all<br>Not of all   | Second days<br>Technologic and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>a<br>se   | Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay day<br>Senata day<br>Senata day<br>Nalay da<br>Nalay | Norad Sope<br>Norad Sope<br>Norad Sope<br>Norad So<br>Somet Sope<br>Norad So<br>Norad So<br>Norad So<br>Norad Sope<br>Norad So  | Nutrial and Nutria   | Secure days<br>Not at a<br>Not  | Near at all<br>Several days<br>Near at all<br>Near   | Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazi<br>Naz  | Nor al<br>Nor al<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor<br>Nor  |   | No. or of<br>No. Sec.  | Not at all<br>Not at all Not   | A manual above<br>The second abo   | Ant a di<br>ant a  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Send Gy<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Nors | Marchenis regional and an anti-anti-anti-anti-anti-anti-anti-anti-  | International internationa internatinternational international international international   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana 3  | Curren Sadert Sas<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Per Shader Curren Sadert Curren Sadert Curren Sadert Haa  | na dapr<br>na Gala<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an   | Vea<br>Point point point<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No  | Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Sector all<br>Not of all   | Second days<br>Technologic and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>a<br>se   | Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay way day<br>Nalay day<br>Senata day<br>Senata day<br>Nalay da<br>Nalay | Not at a<br>Second logs<br>Not at a<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Not at al   | man<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Ma  | Secure days<br>Not at a<br>Not  | Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natad   | Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazi<br>Naz  | Nassa           Nassa </td <td></td> <td>No. or of<br/>No. Sec. of<br/>No. Sec.</td> <td>Nor a di<br/>Nor a di</td> <td>A manual above<br/>The second abo</td> <td>Ant a di<br/>ant a</td> <td>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Sectors all net<br/>Net at all<br/>Net at all</td> <td>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Send Gy<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Nors</td> <td>Men ender or processor of proce</td> <td>hte hear has been and an an</td>  |   | No. or of<br>No. Sec.  | Nor a di<br>Nor a di   | A manual above<br>The second abo   | Ant a di<br>ant a  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Send Gy<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Nors | Men ender or processor of proce  | hte hear has been and an   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana 3  | Current Student - Sans<br>Current Student - Haa<br>Current Student - Haa<br>Part Student - Gar<br>Current Student - Gar   | na dapr<br>na Gala<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an   | Vea<br>Point point point<br>Point point<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No   | Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Sector all<br>Not of all   | Second Days<br>Technolog Days<br>Not and<br>Not | Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Nant al<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Nant al<br>Second Gry  | Not at a<br>Second logs<br>Not at a<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Not at al   | man<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Ma  | Secure days<br>Not at a<br>Not  | Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natad   | Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazi<br>Naz  | Nassa           Nassa </td <td></td> <td>No. σ. σ.           No. σ. σ.</td> <td>Nor a di<br/>Nor a di</td> <td>A manual about a series of a s</td> <td>Ant a di<br/>ant a</td> <td>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Sectors all net<br/>Net at all<br/>Net at all</td> <td>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Send Gy<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Nors</td> <td>Men ender or processor of proce</td> <td>hte hear has been and an an</td>  |   | No. σ. σ.   | Nor a di<br>Nor a di   | A manual about a series of a s   | Ant a di<br>ant a  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Send Gy<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Nors | Men ender or processor of proce  | hte hear has been and an   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana 3  | Curren Sadert Sas<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Curren Sadert Haa<br>Per Shader Curren Sadert Curren Sadert Curren Sadert Haa  | na dapr<br>na Gala<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an<br>an   | Vea<br>Point point point<br>Point point<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No   | Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Not of all<br>Sector all<br>Not of all   |  | Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Nanky wais yee<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Nant al<br>Second Gryn<br>Second Gryn<br>Nant al<br>Second Gry  | Norad Sope<br>Norad Sope<br>Norad Sope<br>Norad So<br>Somet Sope<br>Norad So<br>Norad So<br>Norad So<br>Norad Sope<br>Norad So  | man<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Ma  | Secure days<br>Not at a<br>Not  | Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Secreta Sept<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natada<br>Natad   | Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazai<br>Nazi<br>Naz  | Nassa           Nassa </td <td>A set of a display of a set of a display of</td> <td>No. or of<br/>No. Sec. of<br/>No. Sec.</td> <td>Not at all an an</td> <td>And a dispension dispect<br/>and a dispect of the second dispect<br/>and a dispect of the second dispect of the dispect<br/>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br/>and a dispect of the dispe</td> <td>Ant a di<br/>ant a</td> <td>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Sectors all net<br/>Net at all<br/>Net at all</td> <td>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Send Gy<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Norsh<br/>Nors</td> <td>Men ender or processor of proce</td> <td>hte hear has been and an an</td>  | A set of a display of a set of a display of   | No. or of<br>No. Sec.  | Not at all an  | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Ant a di<br>ant a  | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Send Gy<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Norsh<br>Nors | Men ender or processor of proce  | hte hear has been and an   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana University<br>Cana Universit   | Current Dadere - Sind<br>Current Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas  | an ingraduent<br>an   | Yes<br>No Constraints<br>No   | Not of all<br>existing and set of the set of the<br>set of the set of the set of the<br>Not of all of the<br>Sector of the<br>Not of all<br>Not of all   | Second days<br>Technologic and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>and a<br>second days<br>a<br>second days<br>a<br>se   | Nanky wan's yet,<br>Nanky wan's  | Not all and a second se  | Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Severation<br>Severation<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutratian<br>Nutr   | Senera Gay<br>Maria da<br>Maria da<br>M | Natation           Natation <t< td=""><td>Autor at<br/>North at<br/>Nor</td><td>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad</td><td>A set of a display of a set of a display of a set of a display of a di</td><td>No. at al.         No. at al.           No. at al.         No. at al.</td><td>Not at a<br/>Not at<br/>Not At<br/>Not</td><td>An and a set of a set</td><td>And a di<br/>and and a di<br/>and and and and and and and and and and</td><td>Near data<br/>Nacara da<br/>Nacara da<br/>Nacara</td><td>Norst Norst Norst</td><td>Manuar Andrew Serie Seri</td><td>his manual manual mathema and a second of the second of th</td></t<>   | Autor at<br>North at<br>Nor  | Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad   | A set of a display of a set of a display of a set of a display of a di  | No. at al.         No. at al.   | Not at a<br>Not at<br>Not  | An and a set of a set   | And a di<br>and and a di<br>and and and and and and and and and and  | Near data<br>Nacara da<br>Nacara  | Norst  | Manuar Andrew Serie Seri  | his manual manual mathema and a second of the second of th   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Cana University<br>Cana Universit   | Current Dadere - Sind<br>Current Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas  | an ingraduent<br>an   | Yes<br>No Constraints<br>No   | Not of all<br>existing and set of the set of the<br>set of the set of the set of the<br>Not of all of the<br>Sector of the<br>Not of all<br>Not of all   |  | Nanky wan's yet,<br>Nanky wan's  | Not all and a second se  | man<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Ma  | Senera Gay<br>Maria da<br>Maria da<br>M | Natation           Natation <t< td=""><td>Autor at<br/>North at<br/>Nor</td><td>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad</td><td>A set of a display of a set of a display of</td><td>No. at al.         No. at al.           No. at al.         No. at al.</td><td>Not at a<br/>Not at<br/>Not At<br/>Not</td><td>Anord days<br/>Anord days<br/>Anord a set<br/>and a s</td><td>Note of a constraint of a cons</td><td>Near data<br/>Nacara da<br/>Nacara da<br/>Nacara</td><td>Norst Norst Norst</td><td>Manuar Andrew Serie Seri</td><td>International international internationa internatinternational international international international</td></t<> | Autor at<br>North at<br>Nor  | Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad   | A set of a display of a set of a display of   | No. at al.         No. at al.   | Not at a<br>Not at<br>Not  | Anord days<br>Anord days<br>Anord a set<br>and a s | Note of a constraint of a cons   | Near data<br>Nacara da<br>Nacara  | Norst  | Manuar Andrew Serie Seri  | International internationa internatinternational international international international   |
| $ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $  | Can 3 Can 3 Can 4 Can 2 Can 2 Can 2 Can 4   | Current Solution Solu  | NO AND<br>AD | Yes           No  | Not of all<br>Not of all |  | Nakay sang yang yang yang yang yang yang yang y  | Amang ang A<br>Amang ang A<br>A   | Manafata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata<br>Marata | Second any conservation of the second any conservation of the second and the seco  | No. 201<br>No.  | Narah<br>Marka<br>Marka<br>Marka<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah<br>Narah  | Narad           Narad </td <td>and a di<br/>and and a di<br/>and and and and and and and and and and</td> <td>No a di<br/>No a d</td> <td>No. 4 B         No. 4 B           No. 4 B         &lt;</td> <td>An and a set of a set</td> <td>Anis de la conservation de la co</td> <td>Nu da da<br/>Nu da da</td> <td>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad</td> <td>Men meller regel in der seiner seiner</td> <td>his manual manual mathema and a second of the second of th</td> | and a di<br>and and a di<br>and and and and and and and and and and | No a di<br>No a d   | No. 4 B         No. 4 B           No. 4 B         <  | An and a set of a set   | Anis de la conservation de la co   | Nu da da<br>Nu da da  | Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad  | Men meller regel in der seiner  | his manual manual mathema and a second of the second of th   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 3 Can 4 Can 4 Can 2 Can 2 Can 2 Can 2 Can 4   | Current Dadere - Sind<br>Current Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas<br>Current Dadere - Nas<br>Part Dadere - Nas  | nos depri  | Yes           No  | Not of all and a second   |  | Nanky wan's yet,<br>Nanky wan's  | Not all and a second se  | man<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Mara<br>Ma  | Senera Gay<br>Maria da<br>Maria da<br>M | Natation           Natation <t< td=""><td>Maria Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria<br/>Maria</td><td>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad<br/>Narad</td><td>A set of a display of a set of a display of</td><td>No. at al.         No. at al.           No. at al.         No. at al.</td><td>Not at a<br/>Not at<br/>Not At<br/>Not</td><td>An and a set of a set</td><td>And of a control o</td><td>Near data<br/>Nacara da<br/>Nacara da<br/>Nacara</td><td>Norst Norst Norst</td><td>Menor factor of an international and an international anternational and an international and an international ante</td><td>htermanne and an an</td></t<>   | Maria Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria     | Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad<br>Narad   | A set of a display of a set of a display of   | No. at al.         No. at al.   | Not at a<br>Not at<br>Not  | An and a set of a set   | And of a control o   | Near data<br>Nacara da<br>Nacara  | Norst  | Menor factor of an international and an international anternational and an international and an international ante  | htermanne and an   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 1<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 1<br>Can 2<br>Can 1<br>Can 2<br>Can 2<br>Ca  | Current Schert Sie<br>Current Schert Sie<br>Sie Current Schert Sie  | ana  | Yea<br>Maria (minor)<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name  |  | Second days<br>and a st<br>and and and and and and and and and and   | Note of the sector of  | Amang ang ang ang ang ang ang ang ang ang   | Man di Antini di   | Reading and an and an   | <ul> <li>Anal and an an</li></ul>  | Anarah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah | August of the second seco   |   |   | Not a B           Not a B <td< td=""><td>An and an an</td><td>An in a di<br/>an in a din</td><td>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicida</td><td>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad<br/>Norad</td><td>Menor series of an experience of a series of a series</td><td>his manual mathematical and a set of the set</td></td<> | An and an  | An in a di<br>an in a din  | Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicida | Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad  | Menor series of an experience of a series   | his manual mathematical and a set of the set   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 1<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 1<br>Can 2<br>Can 1<br>Can 2<br>Can 2<br>Ca  | Current Stadent - San<br>Current Stadent - San<br>Part Stadent - San<br>Current Stadent - San<br>Cur   | ana  | Yea<br>Maria (minor)<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name<br>Name  | Not of all and a second   | Second days<br>and a st<br>and and and and and and and and and and   | Note of the sector of  | Person and an and an  | Maria de la companya  | Anna dip<br>Anna dip<br>Ann | Autor and autor and autor   | Maria Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria<br>Maria     | Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Marafa<br>Ma  | A set of a di<br>and and and and and and and and and and  | No. a a           No. a a <td< td=""><td>No. 4 m         No. 4 m           No. 4 m         No. 4 m</td><td>An and an an</td><td>An in a di<br/>an in a din</td><td>No data<br/>Na data</td><td>Nora<br/>Nora<br/>Nora<br/>Nora<br/>Nora<br/>Nora<br/>Nora<br/>Nora</td><td>Menor series of the series of</td><td>https://www.international.org/lines/international.org/</td></td<> | No. 4 m         No. 4 m  | An and an  | An in a di<br>an in a din  | No data<br>Na data  | Nora<br>Nora<br>Nora<br>Nora<br>Nora<br>Nora<br>Nora<br>Nora   | Menor series of the series of   | https://www.international.org/lines/international.org/   |
|  |   | Constitution in the constitution of the consti  | n i i i i i i i i i i i i i i i i i i i  | Name           Nam           Nam </td <td></td> <td></td> <td>Analyses of the sector of the</td> <td>Post and a section of the section of</td> <td>Mark Sources and S</td> <td><ul> <li>Restance</li> <li>Restance&lt;</li></ul></td> <td>A search of a sear</td> <td>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Marada<br/>Ma</td> <td>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Nacial<br/>Na</td> <td>and a di<br/>and and and and and and and and and and</td> <td></td> <td>&gt; 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20</td> <td>A series of a seri</td> <td></td> <td>Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana</td> <td>Non an an</td> <td>Menor series of the series of</td> <td>https://www.international.org/lines/international.org/</td> |  |  | Analyses of the sector of the  | Post and a section of the section of  | Mark Sources and S   | <ul> <li>Restance</li> <li>Restance&lt;</li></ul>   | A search of a sear  | Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Ma   | Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Na  | and a di<br>and and and and and and and and and and   |   | > 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20 - 20  | A series of a seri   |  | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | Non an   | Menor series of the series of   | https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  |   | Current Schert Sie<br>Current Schert Sie<br>Sie Current Schert Sie  | n i i i i i i i i i i i i i i i i i i i  | Nature Series (Series (Seri   |  |  | Notity and young         Notity and young           Not young  | Amang ang ang ang ang ang ang ang ang ang   | Man di Antini di   | Sense days<br>Nor a day<br>Nor a  | <ul> <li>Anal and an an</li></ul>  | Anarah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah<br>Marah | A series of the   |   | <ul> <li>And a distance di</li></ul>  | Norme and<br>Norme and   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   | <ul> <li>A set of a set of</li></ul>   | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana   | Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad<br>Norad  | Menor series of the series of   | https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 1<br>Can 2<br>Can 2 | Current Scheder<br>Current Schede |  | Nature Series (Series (Seri   |  |  | Notity and young         Notity and young           Not young  | Image of the sector o   | Mark Sources and S   | Sense days<br>Nor a day<br>Nor a  | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>   | Norad United<br>Norad  | A series of the   |   | <ul> <li>And a distance di</li></ul>  | Norme and<br>Norme and   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   | <ul> <li>A set of a set of</li></ul>   | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana   | Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran  | Menor series of the series of   | https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 1<br>Can 2<br>Can 2 | Current Scheder<br>Current Schede |  | Nature Series (Series (Seri   |  |  | Notity and young         Notity and young           Not young  | Image of the sector o   | And a  | Sense days<br>Nor a day<br>Nor a  | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>   | Norad United<br>Norad  | A series of the   |   | <ul> <li>And a distance di</li></ul>  | Norme and<br>Norme and   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   | <ul> <li>A set of a set of</li></ul>   | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana   | Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran<br>Noran  | Menor series of the series of   | https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 4<br>Can 4<br>Ca  |   | nee alan alan alan alan alan alan alan a   | Nature Series (Series (Seri   |  |  | May any any any any any any any any any a  | example of the sector of th   | Mark Sources and S   |   | <ul> <li>Second and a second and a secon</li></ul>  | Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Marada<br>Ma   | A series of the   | and a di<br>and and and and and and and and and and   | and a second sec  | <ul> <li>Series and series an</li></ul>   | A series of a seri   |  | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Maraph  | Menome and a set of the set of th  | htermanner and service of the servic   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  | Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 4<br>Can 4<br>Ca  |   | nee alan alan alan alan alan alan alan a   | A carrier a serier a   |  |  | May any any any any any any any any any a  | example of the sector of th   | And a  |   | <ul> <li>Andream Service</li> <li>And</li></ul>  | A series of the  | A series of the   | And a second sec  | and a second sec  | <ul> <li>Series of the series of the ser</li></ul>   | A series of a seri   |  | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Marapha<br>Maraph  | Men and end op e  | his has has have been been been been been been been be   |
|  |   |   |  | A man   |  |  | <ul> <li>Horney and a second seco</li></ul>   | Image of the sector o   | And a  | Sense days<br>Nor a day<br>Nor a  | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | Norad United<br>Norad  | and set of the set of   | And a second sec  |   | Norme and<br>Norme and   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   |  | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |  | Menor series of a second secon  | his has been been been been been been been bee   |
|  |   |   |  | A man   |  |  | <ul> <li>Horney and a second seco</li></ul>   | example of the sector of th   | And a  |   | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | A series of the  | and set of the set of   | And a second sec  |   | <ul> <li>Series of the series of the ser</li></ul>   | A series of a seri   |  | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |  | Menor series of a second secon  | his has been been been been been been been bee   |
|  |   |   |  | A man   |  |  | <ul> <li>Horney and the second se</li></ul>   | <ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul>  | And a  |   | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | A series of the  | and set of the set of   | And a second sec  |   |  | And and a second   |  | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |  | Menor series of a second secon  | his has been been been been been been been bee   |
|  | Gat         Gat           Gat   | Curren Danks a<br>Curren Danks a  | ADE A CALLER AND A   | A control of the sector of the  |  |  | <ul> <li>Horney and a second seco</li></ul>   | example of the sector of th   | And a  |   | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | A series of the  | and set of the set of   | And a second sec  | and a second sec  | <ul> <li>Series and series an</li></ul>   | A series of a seri   |  | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |  | Man make and a set of  | his has been been been been been been been bee   |
|  |   |   | And a series of the series of  | A control of the sector of the  |  |  | <ul> <li>And and a section of the section of th</li></ul>   | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>  | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>  |   | <ul> <li>Andream and an and an and an and an and an an</li></ul>   | A series of the  |   | And a second sec  |   | <ul> <li>And and an an and an an and an</li></ul>  | <ul> <li>Anterior de la construcción de la cons</li></ul>   |  | Nangenergenergenergenergenergenergenergen   |  | Man make and a set of  | htenser<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>beste |
|  |   | Curren Danks a<br>Curren Danks a  | And a series of the series of  | A control of the sector of the  |  |  | August and a second and a   |   | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>  |   | <ul> <li>Antipation of the second of the</li></ul>  | August and august  |   | And a second sec  | <ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul>  |  | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>   | <ul> <li>And a set of the set</li></ul>   |   |  | Manuar and a second sec  | htermanne in her   |
|  |   |   | And a series of the series of  | A support of the sector of the  |  |  | <ul> <li>An and a second s</li></ul>   | <ul> <li>And And And And And And And And And And</li></ul>  | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>  |   | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>   | August of the second seco  |   | And a second sec  |   |  | Ansature   |  |   |  | Manu Barraw and Same   | htermanne in her   |
|  |   |   |  | A subjection of the subjection  |  |  | Ale and a second  |   | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>  |   | <ul> <li>Antipation of the second of the</li></ul>  | August and august  |   | And a second sec  | <ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul>  |  | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>   |  |   |  | Manuar and a second sec  | htenser<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>beste |

|                      |                 |                            |                  |                |               |               |            |                 |          |          |                    |                  |              |                         |                  |                         |               |                       |              |                         |                        |              |                  |              |            |            |                  |  |   | <ol> <li>We have to follow as per government: guidelines to stay home. for COVID -19.<br/>Because we think to save other peoples.</li> </ol> |  |
|----------------------|-----------------|----------------------------|------------------|----------------|---------------|---------------|------------|-----------------|----------|----------|--------------------|------------------|--------------|-------------------------|------------------|-------------------------|---------------|-----------------------|--------------|-------------------------|------------------------|--------------|------------------|--------------|------------|------------|------------------|--|---|--|--|
| 82020 19:30:25 - 44  | Semi-unte Marie | e Studen                   | 216              |                |               |               | University | Current Student | Health   | Localite | Not Applicable     | Several days     | Not at all   | More than half the days | Several days     | Several days            | Not at all    | Not at all            | Several days | More than half the days | Several days           | Not at all   | Not at all       | Several days | Not at all | Not at all | Natatal          | Doing meditation or yoga, Doing something you're good a    | t, Spending time with family, Reading books/Watching TVs, Speaking to p | e 2. Whom are wealthy strong , those are need help to india in the form of money or (hungry people) meal .                                   |  |
| 12020 15:53>45 - 64  | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | 00             | dege Rag      | ular Class 2  |            |                 |          |          | Not Applicable     | Not at all       | Not at all   | Not at all              | Several days     | Notatal                 | Not at all    | Notatal               | Natatal      | Not at all              | Not at all             | Not at all   | Not at all       | Notatal      | Not at all | Not at all | Natatal          | Doing meditation or yoga                                   | Spending time with family   | health is important and need to do help to zaroorabnand people   |  |
| 2020 17:47125 - 44   | Urben Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | Ur.            | iversity Reg  | ular Class 4  |            |                 |          |          | Yes                | Not at all       | Not at all   | Neatly every day        | Not at all       | Notatal                 | Not at all    | Notatal               | Natatal      | Several days            | Not at all             | Savetal days | Not at all       | Notatal      | Not at all | Notatal    | Natatal          | Doing meditation or yoga, Talking about your feelings with | Reading books/Watching Tvis   | We spend time with family  |  |
| 020 17:47:25 - 44    | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | La             | henty Rep     | ular Class 4  |            |                 |          |          | Yes                | Not at all       | Not at all   | Nearly every day        | Not at all       | Notatal                 | Not at all    | Not at all            | Notatal      | Several days            | Not at all             | Several days | Not at all       | Notatal      | Not at all | Notatal    | Natatal          | Doing meditation or yoga, Talking about your feelings with | Reading books/Watshing TVs  | We spend time with family  |  |
| 2020 17:47:25 - 44   | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | La             | henty Rep     | ular Class 4  |            |                 |          |          | Yes                | Not at all       | Not at all   | Nearly every day        | Not at all       | Notatal                 | Not at all    | Not at all            | Notatal      | Several days            | Not at all             | Several days | Not at all       | Notatal      | Not at all | Notatal    | Natatal          | Doing meditation or yoga, Talking about your feelings with | Reading books/Watshing TVs  | We spend time with family  |  |
| 2020 17:52125 - 44   | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | ur             | iversity Dail | Wage WClass 4 |            |                 |          |          | Yes                | Not at all       | Not at all   | Not at all              | Not at all       | Notatal                 | Not at all    | Notatal               | Natatal      | Not at all              | Not at all             | Not at all   | Not at all       | Notatal      | Not at all | Not at all | Natatal          | Talking about your feelings with family and triends        | Spending time with family, Reading books/Matching TVs                   | Spending time with By  |  |
| 2020 8 56 19 18 - 24 | Male            | e Studen                   | 216              |                |               |               | University | Current Student | Commerce |          | Yes                | Not at all       | Not at all   | More than half the days | Nearly every day | Notatal                 | Not at all    | Not at all            | Notatal      | Not at all              | Not at all             | Not at all   | Several days     | Notatal      | Not at all | Notatal    | Several days     | Doing meditation or yoga, Doing something you're good a    | t, Spending time with family, Reading books/Watching TVs, Meditation    |  |  |
|                      |                 |                            |                  |                |               |               |            |                 |          |          |                    |                  |              |                         |                  |                         |               |                       |              |                         |                        |              |                  |              |            |            |                  |  |   | या भा रहे स्थल्य रहे   |  |
| 2020 8 07 2 25 - 44  | Utten Male      | <ul> <li>Not Te</li> </ul> | Teaching Staff   |                | tenty Re-     | ular Class 2  |            |                 |          |          | Not Applicable     | Not at all       | NAME         | Needy every day         | Not at all       | Notatial                | Notatal       | Notatal               | Notatal      | Notatal                 | No. of all             | No. at all   | Not at all       | National     | Notatal    | Notatal    | Notatal          | Doing meditation or yoga, Carino for others, Keeping acti- | a Spending time with family. Reading books/Watching TVs. Meditation     | wither to wit gener #  |  |
| 2020 18:32125 - 44   | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | 04             | dege Rag      | ular Class 3  |            |                 |          |          | Yes                | More than half t | whist at all | Several days            | Nearly every day | More than half the days | Serveral days | More than had the day | s Notatal    | Several days            | More than had the days | Savetal days | Nearly every day | Notatal      | Not at all | Not at all | Neatly every day | Doing meditation or yoga                                   | Reading books/Watching TVs  | 9  |  |
| 2020 18:38345 - 64   | Urban Male      | e Nos Te                   | Teaching Staff   | 64             | dege Rag      | ular Class 3  |            |                 |          |          | Partially (nostly) | we Not at all    | Not at all   | Serveral days           | Several days     | Notatal                 | Several days  | Not at all            | Notatal      | Not at all              | Not at all             | Not at all   | Not at all       | Several days | Not at all | Notatal    | Natatal          | Caring for others, Doing something you're good at, Keepi   | Reading books/Watshing TVs  | 1) Reading is very essential for your Knowledge & 2) Think positive every time for this situation  |  |
| 2020 23 51 : 25 - 44 | Uten Ferra      | ule Not Te                 | Teaching Staff   |                | iversity Reg  | ular Class 3  |            |                 |          |          | Yes                | Not at all       | NAME         | Serveral days           | Several days     | Several days            | Not at all    | Several days          | Netatal      | Not at all              | Not at all             | Not at all   | Not at all       | Several days | Not at all | Notatal    | Notatal          | Doing meditation or yoga, Caring for others, Keeping acti  | e Spending time with family, Reading books/Watching TVs, Meditation     | Wash your hands frequently<br>Follow the lockdown property, Stay home Stay safe  |  |
| 2020 15 16 2 45 - 64 | Urben Male      | e Teache                   | ber University R | equipr teacher |               |               |            |                 |          |          |                    | Not at all       | National     | No. at all              | Notatal          | Notatal                 | Notatal       | Not at all            | Netatal      | Notatal                 | Not at all             | Not at all   | Not at all       | Natatal      | Notatal    | Notatal    | Natatal          |  |   | e This pandemic situation will get over soon. And we all can start working with more enthusiasm and more energy                              |  |



## National Webinar

On

## Role of Yoga and Acupressure in Fight Against COVID19 : A Realistic



# Approach

Date and Time : 02<sup>nd</sup> August, 2020 at 11.30 AM

Organized by School of Allied Health Sciences & Internal Quality Assurance Cell (IQAC) PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR (MS)

Host of Honor

### Dr. Mrunalini Fadnavis

Hon. Vice-Chancellor Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur

**Chief Speakers** 

Prof. Dr. Vinita Awasthi- Yogic Philosphy Dr. Kshitija Jujam- Mental Health and Yoga in Covid 19 Mrs. Snehal Pendse- Role of Pranayama in Covid 19 Shri. Parag Kulkarni- Role of Acupressure in Covid 19

On field experiences of fight aginst COVID 19 will be shared by following

**Dr. Rahul Navale** Ayurveda Doctor-COVID Warrior Mr. Shivanand Patil Yoga Course Alumni- COVID Warrior

**Mr. B. A. Joshi** Retired Headmaster -COVID Warrior

Mr. Jaysing Aher Alumni Acupressure Course- COVID Warrior

Date: 02<sup>nd</sup> August, 2020 at 11.00 AM Onwards

Kindly Register Yourself for the Webinar to get the E-Certificate of Participation

\*\*\*\*\*\*Click Here to Register\*\*\*\*\*

\*Link for participation will be mailed separately to the registered participants.

Chief Patron Dr. M. M. Fadnavis Hon. Vice-Chancellor

Patron Dr. D. N. Mishra Hon. Pro Vice-Chancellor

Prof. Dr. V. B. Ghute Hon. Registrar & I/c. Director, School of Allied Health Sci.

Prof. Dr. Vikas Patil IQAC, Director Convener

Dr. Abhijeet Jagtap Coordinator School of Allied Health Science

Organizing Member

Dr. S. D. Raut IQAC, Member School of Computational Sciences

Mr. C. G. Gardi IQAC, Member School of Computational Sciences

For More details-Dr. Abhijeet Jagtap Coordinator School of Allied Health Sci. Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur, Maharashtra Email: ahjagtap@sus.ac.in

## "ROLE OF YOGA AND ACUPRESSURE IN FIGHT AGAINST COVID 19: A REALISTIC APPROACH" 2nd August 2020 from 11.30 AM to 1.00 PM SCHEDULE

| Session  | Name   | Designation   |
|--|--|---|
| Introduction   | Dr. Abhijeet Jagtap                          | Coordinator School of<br>Allied Health Sciences                           |
| Session 1 _  | Dr. Vinita Awasthi<br>Yogic Philosophy       | Professor of Philosophy   |
| Role of Yoga in fight against<br>COVID19                       | Dr. Kshitija Jujam<br>Mental Health and Yoga | Ayurveda Doctor and<br>Yoga Expert Pune                                   |
|  | Snehal Pendse<br>Pranayam and Covid          | Faculty Yoga Course PAHSUS  |
|  | Dr. Rahul Navale                             | Ayurveda Doctor and<br>Covid Care Centre Volunteer                        |
| On Field Experience of Yoga<br>Volunteers                      | Shri. Shivanand Patil                        | Yoga Course Alumni and<br>Trainer Yoga Session at<br>Covid Care<br>Centre |
| Session 2_<br>Role of Acupressure in Fight<br>against COVID 19 | Shri. Parag Kulkarni<br>Role of Acupressure  | Faculty Acupressure Course  |
| On Field Experience of   | Shri. B. A. Joshi                            | Retired Headmaster<br>and Volunteer at Swab<br>Collection Centre          |
| Acupressure<br>Volunteers                                      | Shri. Jaysing Aher                           | Alumni Acupressure Course<br>and Volunteer<br>worker at Kurduwadi         |
| Concluding Remarks   | Dr. Mrunalini Fadnavis                       | Hon. Vice Chancellor<br>PAHSUS  |
| Vote of Thanks   | Dr. Raut S. D.                               | Asst Professor  |

IndurbanIndurbanOnlowSecSecond Second Second

| Institute/University Name/Company/Firm<br>Government Ayurveda College,Osmanabad.   | Mobile Number<br>9421352051   | If you would like any spec   | ific question to be answer   | ed by Resource persons, p    | lease provide the question   | here.                     |                             |                              |
|--|---|--|--|------------------------------|------------------------------|---------------------------|-----------------------------|------------------------------|
| Solapur  |   | Covid 19 साठी कोणते कोणत   | ने प्रकारे काळजी घेतली जाईल  |                              |                              |                           |                             |                              |
| Solapur university<br>Om Clinic, Ratnagiri, Maharashtra  | 9960783006<br>8888685577  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Shri Ayurved Mahavidyalaya Nagpur  | 7756888129  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Subhash Deshmukh co<br>Private   | 9923201506<br>9405439640  | Clit   |  |                              |                              |                           |                             |                              |
| er Om sai career academy kurduwadi<br>PAH Solapur University   | 09503090190<br>9422649239   |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Karanjkar engineering  | 9978775614  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyaslok Ahilyabai Holakar Solapur University<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University  | 9860809002<br>9561239733  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| School of chemical sciences, P.A.H. Solapur University, Solapur<br>PAH Solapur University, Solapur   | 9921864343<br>8830326615  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyshlok Ahilyadevi Holkar Solapur University   | 9370621475  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| PAH Solapur University, Solapur<br>Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur  | 9011089862<br>8452900646  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPUR UNIVERCITY<br>A. R. Burla Mahavidyalaya, Solapur   | 9881127732<br>8888344997  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| S S A's Arts And Commerce College Solapur  | 9890611766  | No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| ts MUHS Nashik<br>Sanjar Nagar Hindi High School, Nagpur   | 9422330236<br>8087191236  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| D.B.F.Dayanand College of Arts and Science Solapur Maharas<br>Gangamai Hospital Solapur  |   | Yogs training is needed to   | fight against the enidemi  | of Kovid 19, Can we get      | yoga training here for that? | [2]                       |                             |                              |
| PAH Solapur University Solapur Maharashtra India   | 9822883978  |  | right equilative epidemi   | or nona ra. clarine ger      | Joga naning note for maxi    | [*]                       |                             |                              |
| Si Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur<br>P A H Solapur University   | 9422532521<br>9922520985  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| psahsus<br>College of Education,Barshi   | 8087060007<br>9881349887  | NO [3]   |  |                              |                              |                           |                             |                              |
| GAC NAGPUR   | 8208694055  | No any question  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Solapur univercity<br>DBF Dayanand College of Arts and Science Solapur   | 8149186591<br>9421076463  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.<br>Uma Mahavidyalaya Pandharpur Dist.Solapur   | 9890296285<br>9850373101  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Kavikulguru Kalidas Sanskrit University, Ramtek<br>PGDDN   |   | Want to learn therapeutic  | yoga   |                              |                              |                           |                             |                              |
| V.M.Mehta highschool   | 9921377960  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Ahilyadevi Holkar Solapur University<br>MUHS university- CSMSS Ayurved College and Hospital Auran  | 9545853356<br>9890039639  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Jilha Rugnalaya, Aundh, Pune.  | 8668934065  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyashlok Ahilyadevi Solapur University<br>Solapur university   | 9860588311<br>9637130526  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Ahilyabai Holkar ,solapur University<br>PAHSUS   | 9767258225<br>7744921241  | What are immunity boosti   | ng yoga? And how it is so  | ,                            |                              |                           |                             |                              |
| Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University ,Solapur   | 9834201369<br>8788116860  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Wandhare child care  | 9823316122  | red, ananiku   |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur<br>M.H.Mahadik Arts And Commerce College,Modnimb. Dist- Sola  | 7588251549 9421046855   |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punya shlok Ahilyadevi Holkar Solapur University   | 9822522071<br>7276328999  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University  | 9561785843  | Is covid 19 virus alive on I   | Earth parmantly like maler   | a, Dengu                     |                              |                           |                             |                              |
| PAH Solapur University, Solapur<br>P.A.H. SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR   | 9545252952<br>9730357839  | No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| or What to do those having no korona   | 9730259812<br>7588081844  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar University Solapur  | 09767537154   |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Solapur univercity<br>Jayoti Vidyapeeth women's University Jaipur  | 9130602227<br>7972959237  | Is there any accupressure  | theory clinical study cond   | ucted for viral disorders or | lifestyle disorders          |                           |                             |                              |
| Punyshlok Ahilyadevi Holkar Solapur university<br>S C Mutha Aryangla Vaidyak college satara  | 9028853920<br>8691923339  | ,  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punysholk Ahilydevi Holkar Solapur University  | 9834230375  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| A.R.Burla Mahila Mahavidyalaya, Solapur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur   | 9822939359<br>8855952171  | No sir   |  |                              |                              |                           |                             |                              |
| PAHSU Solapur  | 9921294144<br>09420770115   |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Tilak Ayurved Mahavidyalaya, Pune  | 08080443145   | Plz reflect on yoga and dr   | vyang people   |                              |                              |                           |                             |                              |
| M.S.Ayurved college, Gondia, Maharashtra<br>P A H SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR  | 9763797546<br>9112493319  | What's ur hobbies  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Punyashlok Ahilyadevi Holakar solapur vidhyapith ,solapur  | 9146509100  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| e Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University<br>PAH SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR  | 7058737878  | No any question [4]  |  |                              |                              |                           |                             |                              |
| Walchand College of Arts and Science, Solapur.<br>Solapur university   | 9890615173<br>8275459763  | No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| S. M. B. T. Ayurved College and Hospital, Dhamangaon   | 8454844613  |  |  |                              |                              |                           |                             |                              |
| PAHSUS<br>atl CRC Bhooal   | 9130366590  | No<br>How to train special child   |  |                              |                              |                           |                             |                              |
|  |   | How to train special critic  | in yoga  |                              |                              |                           |                             |                              |
|  | 9422069128  |  | in yoga  |                              |                              |                           |                             |                              |
| cc Santosh Bhimrao Patil Arts Commerce & Science College Ma<br>SOLAPUR University<br>her Punyashlok ahilyadevi Holkar , Solapur University, Solapur  | 9422069128<br>9984550217<br>9075462384  | No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPUR University<br>et Punyashkok ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur,<br>Chandmal Tarachand Bora College Al post Shirur Tal, Shirur I<br>Solapur university  | 9422069128<br>9984550217<br>9075462384<br>9822787271<br>9623612805  | No<br>What is the role of yoga n<br>No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPUR University<br>er Punyashlok ahliyadev Holkar , Solapur University, Solapur.<br>Chandmal Tarachand Bora College Al post Shrur Tal Shirur I<br>Solapur university<br>Punyashlok Shivya devi Holkar Solapur University, Solapur   | 9422089128<br>9984550217<br>9075462384<br>9822787271  | No<br>What is the role of yoga n<br>No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SCLAPUR University<br>the Puryashick Mindowi Holkar, Solapur University, Solapur<br>Chandmal Tarachand Bora College Al post Simur Tal, Shiror I<br>Solapur university<br>Puryashick Shirya devi Holkar Solapur University, Solapur<br>SMSMP Nahawidylaya Natepute solapur<br>Sim Nutan Pastama Ujapur Road, Solapur.   | 9422069128<br>9984550217<br>9075462384<br>9822787271<br>9623612805<br>7720824004<br>9890152904<br>9763665408  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPPI University<br>the Propublick StyleArt University, Solappi<br>Disability of the Solappi University, Solappi<br>Solappi university<br>Purygatick, Strivja deri Hokar Solappi University, Solappi<br>SMSMP Maharofoliya, Natapet solappi<br>SMSMP Maharofoliya, Natapet solappi<br>SmK Nuah Praharuk Japan Road, Solappi,<br>Puryja Natoma Bank<br>Datase   | 9422069128<br>9984550217<br>9075462384<br>9822787271<br>9623612805<br>7720824004<br>9890152904<br>9763865408<br>9819780715<br>8975203102  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPPR University<br>In Drugshick allwards Holker, Solaper University, Solaper<br>Danabate Mayned Holes College At part Show II & Show II<br>Solaper university<br>Pumpathick Shraya devi Holker Solaper University, Solaper<br>Shrift Maharbaya Netpurk solaper<br>Shrift Nahar Pashana, Nigper Road, Solaper<br>Pumpath National Bank<br>DAMS<br>Solaper University   | 9422069128<br>9984550217<br>9075462384<br>9822787271<br>9622812805<br>77720824004<br>98905152904<br>9763665408<br>9819780715<br>8975203102<br>9860509061  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No   |  |                              |                              |                           |                             |                              |
| SOLAPAR University<br>en University Anthropes Holars, Solapar University, Solapar<br>Damanda Haraband Boa Colege A pool. Show Ta' Show T<br>Solapar University<br>Punyabatok Shrop doni Holars Solapar University, Solapar<br>Shri Man Patahana, Vipar Road, Solapar<br>Haraband Shrop doni Holars Solapar.<br>Punyabatoka Idan.<br>Matter<br>Solapar University<br>Santash Bhrmao Pal Ark, Commerce and Solence colege M<br>Saill Inda  | 9422069126<br>9984550217<br>9075462384<br>9622787271<br>9623612805<br>772024004<br>9690152904<br>9753685400<br>9619750715<br>9675203102<br>9860509601<br>96604888012<br>8668773415  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No<br>No   | Acupressure in Covid 19  |                              |                              | d this discust? Can use   |                             | caliante for pail trastmant  |
| SOLAPAR University.  In Impactor Mithylander Holtar, Solapar University, Solapar,  Damman Taxabanet Bios College A pool. Show Tai. Show Tai<br>Solapar University.  Pumpatok Shinya deni Holkar Solapar University, Solapar<br>Shin Nam Parahama, Njapar Road, Solapar.  Mathyl<br>Dambanet Dambanet, Solapar University, Solapar<br>Shin Nam Parahama, Njapar Road, Solapar.  Pumpa Natorali Bair<br>Solapar University<br>Santash Emrano Pal Arta, Commerce and Solence college Mi<br>Self<br>Solapar University Solapar:  | 4922069128     99455021     9075462384     9822787271     9075462384     9822787271     9720824004     9763665408     9763665408     9819780715     975203102     98605090601     0960488012     0960488012     096057861     275457900     7215890728  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No<br>No<br>As there is no medicine o  | Acupressure in Covid 19  | hat are the acupressure p    | ints to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment? |
| SOLAPAR University<br>en Invansito Antiyachi Kahz, Solapar Linvestity, Solapar<br>Chardmart Iraz Sanada Kapat Sanar Tai Sanar<br>Salapar Vintersity<br>Punyatato, Silveya deni Hokar Solapar University, Solapar<br>Salahar Mandovigku Nanghar Isalaga<br>Salahar Mandovigku Nanghar Isalaga<br>Salapar University<br>Salahar Mandovigku Archornmerce and Solerce college MI<br>Salah Mandovigku Salahara Mandovigku Salahara<br>Salahara Manza Pal Arth, Commerce and Solerce college MI<br>Salahara  | 9422069128<br>9984550217<br>9075462384<br>9622787271<br>9623612805<br>7720824004<br>976365408<br>9890152304<br>9890152304<br>98901520310<br>980975203102<br>98069509801<br>98668773415<br>8275457907  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No<br>No<br>As there is no medicine o  | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | ints to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAR University<br>en Unyantick Milyack Apper Linvestry, Solgar,<br>Chemenical Transmitter Road College Apper Linvestry, Solgar,<br>Balance Milyack Milyack Apper Linvestry, Solgar,<br>SakaMik Milyachyack Malapter Solgar,<br>SakaMik Milyachyack Malapter Solgar,<br>SakaMik Milyachyack Malapter Solgar,<br>Sakamik Milyachyack Milyachyachyack<br>Solgar Milyachyachyachyachyachyachyachyachyachya<br>Solgar Milyachyachyachyachyachyachyachyachyachyach   | 4 42209128     994450017     907545234     962278727     9623012805     777505400     98015294     975036509     981753015     987533102     9805036901     98753315     8275457807     721680725     423348897     702885421     8806819033  | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No<br>No<br>As there is no medicine o  | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | sints to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAR University<br>en Unyantick Milyer Kear, Schaper University, Schaper<br>Demonstration (Second Arg ford: Even (Tal, Second<br>Resonance), Schaper Versity, Schaper<br>Schaper Versity, Schaper Schaper<br>Schaper Versity, Schaper Schaper<br>Schaper Versity, Schaper Schaper<br>Schaper Versity, Schaper Schaper<br>Schaper Versity, Schaper Versity, Schaper<br>Schaper Versity, Schaper Versity, Schaper<br>Schaper Versity, Schaper Versity, Schaper Versit   | 4-2209-122     9945021     9945021     907542234     962291297     9623012905     773054240     96013204     975035420     9602482012     960050900     721890728     962050900     721890728     9423348597     703885421     880661903     962170161     960048292  | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes   | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | ints to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAR University<br>en Invansitiok Nahyada Kangar University, Solapur<br>Dentember Harachande Natar, Solapur University, Solapur<br>Bargar Variensy<br>Punyatatok Nahyada Natar Solapur University, Solapur<br>Saha Nahan Nahandi, Napar Radio, Solapur<br>Balagar University<br>Dangan Isatomal Barnaso Pall<br>Balagar University<br>Solapur Dismos Pall Arts, Commerce and Science college Mar<br>Solapur University<br>Solapur Dismos Pall Arts, Commerce and Science college Mar<br>Solapur University<br>Punyatatok Anhyada Holkar university solapur<br>Sahaba Bhranaso Pall Arts, Commerce Science college Marc<br>Circle<br>Counce Core Counction, BARSH<br>Phys. Bastangare<br>Di Kollege, Phase Magale University.  | 4/2209122     96450017     90756234     962291277     96229120     97502400     97502400     97502400     97502400     97502400     98015200     98015200     9805020     9805020     9805020     9805020     9805020     980502   | No<br>What is the role of yoga n<br>No<br>No<br>No<br>As there is no medicine o<br>No  | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | virts to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAR University  Runyantika Nikyako Hakar, Salapur University, Salapur  Charanter Transmart lina Calapar January  Runyantika Nikyako Hakar, Salapur University, Salapur  Salapur Vinesity  Salapur Vinesity Salaha Mandol Nakar, Salapur  Salaha Marando, Salaha Kahara, Salaha Marando, Salaha Maran  | 4-2209122     964209122     964209122     96420912     97542234     96221727     96221727     96221727     96221727     9622010     96020000     97030404     970304     97030404     970304     9704     9705     9704     9705     9704     9704     9705     9704     9704     9705     9704     9704     9705     9704     97   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes   | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | virtis to cure the symptoms  | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR University<br>Rumpatick Milybook Holes. Solayou University, Solayou<br>Chardmark Harak Marka Anger Share Tak Sonay<br>Rumpatick Silvaya deni Hokar Solayou University, Solayou<br>Solayou Shareha Markana<br>Solayou Chineshy<br>Solayou Chineshy<br>Solayo   | 4-2209122     96450217     90756234     9622912721     962291207     962291207     962291207     960209020     96020902     96020902     96020902     96020902     96020902     96020902     96020902     960209     960   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes   | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | vinta to cure the symptoms   | of this disease? Can we s | uppest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAR University<br>In University All Solar Content Tax Solar<br>Characteristics College A port Shere Tax Solar<br>And Solar Versity Solar<br>Punyataka Allydow Natols Solar<br>Punyataka Solar<br>Solar March Markov Solar<br>Solar Data Solar<br>Solar<br>Solar<br>Solar Data Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>Solar<br>So | 4-2209129     4-220912     4-220912     4-22091     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-20912     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-2091     4-20129     4-20129     4-201  | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre  | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | onts to cure the symptoms    | of this disease? Can we a | uggest those points to the  | patients for self ireatment  |
| SOLAPAR University<br>In Unpation Minybook Holes, Salpar University, Salpar<br>Exercised Transmitt Nice College A port Shore Tail Solary<br>Punyatako Minybook Holes, Salpar University, Salpar<br>Salpar University<br>Shore National Solary and Solary Solary<br>Shore National Solary Solary<br>Shore National Solary<br>Sali India<br>Sali Indi<br>Sali India<br>Sali In   | 4-2209129     4-2209129     4-2209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-2011     4-4     4-4     4-4     4-4     4   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I sale in my home be pre No   | Acupressure in Covid 19  | nat are the acupressure p    | sints to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SICLAPRE University<br>In Impatible Maylock Holes. Salpar Linvestity, Salpar<br>Chemistratic Transitional Union 2016 Arg parts Them Life Sonard<br>Salpar University<br>Pumpatible Salpared Holes Salpare Linvestity, Salpare<br>Salpare University<br>Salpare University<br>Salpare University<br>Salpared University<br>Salpared University<br>Salpared Holes Park Ang, Commerce and Salence college Ma<br>Salpared Holes Park Ang, Commerce Assisters<br>Salpared Holes Park Ang, Commerce Assisters<br>Salpared Holes Park Ang, Commerce Assisters<br>Salpared Holes Park Ang, Commerce & Salence college Marc<br>Critica<br>Col ColLEGE OF EDUCATION, ARASHI<br>Parkee Salpared College<br>Di K College, Parks Magdel University<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>Critica<br>Di K College, Parks Magdel University<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>Critica<br>Di K College, Parks Magdel University<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>Critica<br>Di Kolleger Date Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared Barrase Park Ang, Commerce & Salence College Marc<br>College<br>Salpared College<br>Salpared College   | 4-2209122     96450217     907562324     962291271     965291207     96229127     96529120     9727024004     973054004     97305400     96973015     9697301     96973015     96973015     96973015     9697301     96973015     9697301     96973015     9697301     96973015     9697301     96973015     9697     96973015     9697   | No What is the role of yoga n No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No  | Acupressure in Cowd 19   | hat are the acupressure p    | sints to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPAE University  Fundation Antipotent Marka Solapae University, Solapae  Punyatato Antipotent Marka, Solapae University, Solapae  Punyatato Antipotent Marka, Solapae University, Solapae  Punyatato Solapae  Solapae University  Solapae University  Solapae University  Solapae University  Solapae University  Solapae  Solapae University  Solapae  Solapa  | 4-2209129     964209129     964209129     964209129     962291721     962291721     962291721     962291721     962291721     96229129     97520129     97520129     97520129     97520129     97520129     97520129     97520129     97520129     96204529     97520129     96204529     97520129     975212029     942287774     942287774     942287774  | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I sale in my home be pre No   | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for solf treatment  |
| SOLAPOR University<br>In Unpublick Milybook Idea, Salpar University, Salpar<br>International Milybook Idea, Salpar University, Salpar<br>International Salpar Versity, Salpar<br>Salpar Versity, Salpar Idea, Salpar<br>Salpar Idea<br>Salpar  | 4-2209128     4-2209129     4-2209129     4-2209129     4-2209129     4-209129     4-209129     4-209129     4-2012     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-201     4-20     4-201     4-20     4-20     4-20     4-20     4-20     4-2   | No What is the role of yoga n No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No  | Acupressure in Cowd 19   | tal are the acupressure p    | sints to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self seatment   |
| BOLAPRE University Enhymatick athlyside Holar. Solayor Linveship, Solayor Enhymatick athlyside Holar. Solayor Linveship, Solayor Enhymatick athlyside Holar. Solayor Linveship, Solayor Enhymatick athlyside Solayor Linveship, Solayor Enhymatick athlyside Solayor Linveship Solayor University Solayor COCLLEGC FEDUCATION, BASHI PhildsGS Solayor University Solayor Di College, Parise Mayor Commerce & Science College Marc Citics COCLLEGC FEDUCATION, BASHI PhildsGS Solayor Di College, Parise Mayor Commerce & Science College Marc Citics COCLLEGG FEDUCATION, BASHI Di College, Parise Mayor Commerce & Science College Marc Citics COCLLEGG FEDUCATION, BASHI Di College, Parise Mayor Commerce & Science College, Marc Solayor Di College, Parise Mayor Commerce & Science College, Marc Solayor Di College, College University Solayor Di College, College, College, College, Marc Solayor Di College, College, College, College, Marc Solayor Di College, College, College, College, Marc Solayor Di College, Co   | 4-2209129     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-2209     4-22091     4-22091     4-22091     4-22091     4-2209     4-22091     4-2209     4-220  | No What is the role of yoga n No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No  | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | ointa to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SICLAPUR University<br>Program 2014 Angel Angel Charmenthy, Solayou<br>Chemistran Transitional University Angel Chemistry, Solayou<br>Program 2015, Shirys devi Holkar Solayou University, Solayou<br>Entropy and Solayou University, Solayou<br>Solayou University<br>Solayou University<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce and Solence college Mit<br>Solayou University<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce and Solence college Marco<br>Chemistry Soleyou University<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce & Solence college Marco<br>Chemistry<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce & Solence college Marco<br>Chemistry<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce & Solence college Marco<br>Chemistry<br>Chemistry<br>Santhan Bhirrano Pall Ang, Commerce & Solence college Marco<br>Chemistry<br>Di K. College (Parts Margol) University<br>Di K. College (Parts Margol)<br>Marco<br>Solayour University<br>Solayour University<br>Solayour<br>P.A.H Solayour University Solayour<br>D.S.T. MMARK Solayour (Labor Solayour University<br>Di Stamathan Kinder Solayour University<br>Di Stamathan Kinder Solayour<br>Di Stamathan Kinder Solayour University<br>Di Stamathan Solayour Solayour<br>Di Sta Marchan College of Parmanoy, Solayour<br>Di Stamathan Solayour Solayour<br>Solayour Solayour Solayo   | 4-2209129     4-2209129     4-2209129     4-20912     4-2091     4-209     4-20     4-209     4-20  | No What is the role of yoga n No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No  | Acupressure in Cowd 19   | hat are the acupressure p    | vita to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SICLAPUR University<br>Programski Anlynosis Anlynos Sanger Linversity, Solayou<br>Chemican Transmissi Kira Solayou Linversity, Solayou<br>Chemican Linversity Solayou<br>Programski Skryss den Hokar Solayou Linversity, Solayou<br>Solayou Linversity<br>Solayou Linversity<br>Solayou Linversity<br>Santach Bitmans Pall Ang.Commerce and Selence college Mi<br>Solayou Linversity<br>Solayou Linversity<br>Solayou<br>Di Solayou Linversity<br>Solayou<br>Chen Chemican Linversity<br>Solayou<br>Chemican Linversity<br>Solayou<br>Ch   | 4-2209129     4-2209129     4-2209129     4-2209129     4-2209129     4-2209129     4-2219127     4-2219127     4-2219129     4-221912     4-22191     4-22191     4-22191     4-2219     4-2219     4-2219     4-221     4-221     4-221     4-24     4-44      4-44      4-44      4-44      4-44    | No What is the role of yoga in No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No Suggest straight forward I   | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | sints to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest (hose points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR University<br>In Unpation Marylow Holzs. Solayour University, Solayou<br>Characterize Transmitter Naca College Argent: Service Tail: Solayou<br>And Solayour Versity<br>Punyatatok Solayou Holzs. Solayour University, Solayou<br>Solayour Versity<br>Solayour Versity<br>Sol   |   | No What is the role of yoga in No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No Suggest straight forward I   | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | inte to cure the symptome    | of this disease? Can we s | uppest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPOR University<br>In Unpation Maybork Index, Salapar University, Salapar<br>International Maybork Index, Salapar University, Salapar<br>International Salapar Versity, Salapar<br>Salapar Versity, Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar<br>Salapar  | 4-2209129     4-2209129     4-2209129     4-2209129     4-209129     4-209129     4-209129     4-209129     4-20129     4   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes i safe in my home be pre i safe in my home be pre No  | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | ants to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self seatment   |
| BOLAPAR University<br>Program 2014 Annual Mark Science Contents, Science<br>Contents, Skrivys den Holze Science Contents, Science<br>Contents, Skrivys den Holze Science Contents, Science<br>Contents, Skrivys den Holze Science Contents,<br>Science Contents, Science Contents, Science<br>Contents, Skriver den Kannen, Science Contents,<br>Science Contents, Science Contents, Science Contents, Marco<br>Contents, Contents, Science Contents, Science<br>Contents, Science Contents, Science Contents, Mark<br>Science Contents, Science Contents, Science<br>Contents, Science Contents, Science Contents, Mark<br>Science Contents, Science Contents, Science<br>Contents, Science Contents, Science Contents, Mark<br>Science Contents, Science Contents, Science<br>Contents, Science Contents, Science<br>Contents, All Science Contents, Science<br>Contents, Science Contents, S   |   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes i safe in my home be pre i safe in my home be pre No   | Acupressure in Cowd 19   | hat are the acupressure p    | vite to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR University  FUNDATEA Hybride Holz, Salpar Linvestity, Salpar,  Fundanta Hybride Holz, Salpar Linvestity, Salpar,  Punyataka Hybride Holz, Salpar Linvestity, Salpar,  Salpar Linvestity  Salpar L  |   | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No Ves Ves No Suggest straight forward I Ves No, thank you. Ves No   | Acupressure in Cowd 19   | wi are the acupressure p     | and to cure the symptoms     | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR University<br>Resultant Antipolica Subject University, Solayou<br>Purgatata Antipolica Subject Aprox Start III. Sonary<br>Purgatata Antipolica Subject Association III.<br>Solayou Antipolica Subject Association<br>Solayou Association<br>Solayou Antipolica Subject Association<br>Solayou Association<br>Solay   | 4-2209123     964209123     964209123     964209123     964209123     964209123     964209123     964209123     96420912     974212     97421     974212     974212     974212     974212     974212     974212     97421     974212     97421     974212     97421     974212     97421     9   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No Suggest sharper No, thank you. Yes No, thank you. Yes No  | Acupressure in Cowd 19   | nt are the acupressure p     | inte lo cure the symptome    | of this disease? Can we s | uppest those points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR University<br>Programbia Ahlyaber Holars. Salapur University, Salapur<br>Characterization (Salapur Aprice Theorem Tai Sanay<br>Programbia Salapur Aprice)<br>Program (Salapur Aprice)<br>Salapur A   |   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No Suggest sharper No, thank you. Yes No, thank you. Yes No  | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| BOLAPAR University<br>Program 2014 Angel Annu Stepar University, Solayar<br>Program 2014 Stepar View Stepar University, Solayar<br>Program 2014 Stepar View Stepar Stepar University, Solayar<br>Program 2014 Stepar View Stepar St   |   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No Suggest sharper No, thank you. Yes No, thank you. Yes No  | Acupressure in Cowd 19   | hat are the acupressure p    | vite to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPUE University  FUNDATES AT Network Holes. Solapue University, Solapue  Punyatato At Nytoek Holes. Solapue University, Solapue  Punyatato At Nytoek Holes. Solapue University, Solapue  Solapue University  Solapue University  Solapue University  Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue University Solapue  Put Solapue University Solapue  Put Solapue University Solapue  Put Solapue University Solapue  Put Solapu  |   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No Suggest sharper No, thank you. Yes No, thank you. Yes No  | Acupressure in Cowd 19   | wi are the acupressure p     | and to cure the symptoms     | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPUE University UNIVERS UNIVERSITY UNIVE  |   | No What is the role of yoga in No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre I safe in my home be pre No   | Acupressure in Cowd 19   | nat are the acupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for soff treatment  |
| SOLAPUE University  Fundamental Angles Marker, Salapue University, Salapue  Fundamental Network Marker, Salapue University, Salapue  Solapue University Solapue   |   | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No Suggest sharper No, thank you. Yes No, thank you. Yes No  | Acupressure in Cowd 19 vaccine for COVID 15, w   | Naf are the asspressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| BOLAPAE University<br>Programski Anlyneski Halls, Salpar University, Salpar<br>Programski Anlyneski Halls, Salpar University, Salpar<br>Programski Salpar<br>Salpar University<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar   |   | No What is the role of yoga n No An No An An Horn is no medicine o No An Yes I safe in my home be pre I safe in my home b | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | hat are the anspressure p    | vite to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for aef treatment   |
| BOLAPAE University<br>Programska Anlynosis Anlynos Sandar University, Solayou<br>Programska Anlynosis Markan Salayou University, Solayou<br>Programska Salayou Annone Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salayou<br>Salay           |   | No What is the role of yoga in No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre I safe in my home be pre No   | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | wi are the acupressure p     | ander to cure the symptoms   | of Pris disease? Can we s | uggest floose points to the | patients for self treatment  |
| BOLAPAE University<br>Programski Antylocki Holas. Salapae University, Salapae<br>Programski Antylocki Holas. Salapae University, Salapae<br>Salapae University<br>Salapae Univ   | d+2209129     d+2209149   | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No As there is no medicine o No  | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | nat are the acupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for soff treatment  |
| BOLAPAE University<br>Program 2000 April 2000  | 942090123<br>942090123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>9 | No What is the role of yoga n No No As there is no medicine o No As there is no medicine o No Yes No   | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | hat are the anupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we a | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SIGLAPUR Unventity  FUNDATEA Thyseline Allowed Holes. Salaper Univentity. Salaper  Program Solaper University Program Solaper University Salaper  Program Solaper University Solaper  Program Solaper University Solaper  Program Solaper University Solaper  Program Solaper  S  |   | No What is the role of yoga n No No As there is no medicate o No As there is no medicate o No No Yes Suggest straight forward t S | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | hat are the anspressure p    | white to cure the symptoms   | of this disease? Can we a | uggest Prose points to the  | patients for self treatment  |
| BOLAPAE University<br>Programska Anlyson Holes. Salpar University, Salpar<br>Programska Anlyson Holes. Salpar University, Salpar<br>Programska Salpar<br>Salpar University<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar University<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Salpar<br>Sa                     |   | No What is the role of yoga in No As there is no medicine o No As there is no medicine No As there is no medicine No  | Acupressure in Covid 19 vaccine for COVID 19, w cision   | wi are the acupressure p     | ander to cure the symptoms   | of Pris disease? Can we s | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SOLAPUE University  FUNDATES AT SUPERVISE STATUS  FUNDATES AT SUPERVISE STATUS  FUNDATES AT SUPERVISE  SUPERV  |   | No What is the role of yoga in No As there is no medicate o No As there is no medicate o No As there is no medicate o No   | Acupressure in Covid 19  veaccine for COVID 19, w  dision  pps for ? ?   | Nat are the acupressure p    | inte lo cure the symptoms    | of Bis disease? Can we s  | uggest (hose points to the  | patients for soff treatment  |
| BOLAPAE University<br>Program 2000 April 2000  |   | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No As there is no medicine o No  | Acupressure in Covid 19  veaccine for COVID 19, w  dision  pps for ? ?   | Nat are the asupressure p    | bits to cure the symptoms    | of this disease? Can we a | uggest those points to the  | patients for self treatment  |
| BOLAPAE University<br>Program Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-   | 942090123<br>942090123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>94209123<br>9 | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No As there is no medicine o No  | Acupressure in Covid 19  |                              | while to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for aeff treatment  |
| BOLAPUR Unsenty<br>Progradia Antipote Holar, Salpar Unsenty, Salpar<br>Progradia Salpare Holars, Salpar Unsenty, Salpar<br>Progradia Salpare Holars Salpar Unsenty, Salpar<br>Salpar Unsenty<br>Salpar Unsenty<br>Salpar Unsenty<br>Salpar Unsenty<br>Salpar Unsenty<br>Salpare Salpare Park And Commerce and Selence college Mi<br>Salpare Salpare Park And Commerce and Selence college Mi<br>Salpare Salpare Park And Commerce Salpare Mi<br>Salpare Salpare Salpare Mi<br>Park Salpare Salpare Mi<br>Park Salpare Salpare Mi<br>Salpare Salpare Salpare Mi<br>Salpare Salpare Salpare Mi<br>Salpare Salpare Salpare Mi<br>Salpare Salpare Salpare Mi<br>Sa   | d+2209123     e42209123     e42209123     e42209123     e5221727     e772034200     ee604333320     e604333320     e604333320     e604333320     e742047700     e772034200     e962037707     e962037707     e962037207     e96203720     e9620374     e962034     e962   | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No As there is no medicine o No  | Acupressure in Covid 19  |                              | and to cure the symptoms     | of Pris disease? Can we s | uggest Proce points to the  | patients for self treatment  |
| SULAPLE University  FUTUPATION ANY INFORMATION CONTROL OF CONTROL  SUPPORT DEVELOPMENT  Propagator Any Project Network Subject University, Subject  Programmersity Program  |   | No What is the role of yoga in No As there is no medicine of No  | Acupressure in Covid 19  vaacine for COVID 19, w ciaion  pps for  r o acupation of the covid | n people age wise?           | which to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest (hose points to the  | patients for self treatment  |
| SULAPL University  FUTUPAIDA ANT ANT ANT ANT ANT ANT ANT ANT ANT AN  |   | No What is the role of yoga in No No As there is no medicine o No As there is no medicine o No As there is no medicine o No  | Acupressure in Covid 19  vaacine for COVID 19, w ciaion  pps for  r o acupation of the covid | n people age wise?           | kits to cure the symptoms    | of this disease? Can we a | uggest those points to the  | patients for self treatment  |
| SULAPLE University  File Physatick Athylocies Holes, Solaper University, Solaper  Physatick Athylocies Holes, Commerce and Solence college Materials  Solaper University Solaper  Physica Mathematic Holes Commerce & Solance college Materia College OF EDUCATION, MARSHI  Physica Mathematic Holes University Instalper  Physica Mathematic Holes University Solaper  Physica Mathematic Commerce & Solance College Materia College OF EDUCATION, MARSHI  Physica Mathematic Holes University Physica Mathematic Ho  |   | No What is the role of yoga n No As there is no medicine of No As there is no medicine of No As there is no medicine of No Suggest straight forward I Suggest straight forward I No  | Acupressure in Covid 19  | n people age wise?           | white to cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest those points to the  | patients for aeff treatment  |
|  |   | No What is the role of yoga n No No No As there is no medicine of No As there is no medicine of No As there is no medicine of No   | Acupressure in Covid 19  | n people age wise?           | ander to cure the symptoms   | of Pris disease? Can we s | uggest Proce points to the  | patients for self treatment  |
| SULAPUE University<br>Purpatick Anyone House Stepsor Line Source<br>Parameter Source Source Source Source Source Source<br>Purpatick Anyone House Source University Source<br>Source Source Source Source Source Source Source<br>Source Source Source Source Source Source Source Source<br>Source Source Source Source Source Source Source Source<br>Source Source Source Source Source Source Source Source Source<br>Source Source  | d+2209123     e42209123     e42209123     e42209123     e5221727     e522172     e5221     e522172     e5221     e522172     e5221     e5221     e5221     e522     e5221     e522     e52   | No What is the role of yoga n No No No As there is no medicine of No As there is no medicine of No As there is no medicine of No   | Acupressure in Covid 19  vaccine for COVID 19, w  cision  ps for  ps for  ciso of the same Asnas and a pressure in present scena   | n people age wise?           | which is cure the symptoms   | of this disease? Can we s | uggest (hose points to the  | patients for self treatment  |

 
 Timestamp
 Enal address
 Ful Name
 Designation
 In

 2007/2020 0450.5
 shubhutushte122@gm shubhusa Rejerds time
 exerce, as a backet
 Assistan Price
 No

 2007/2020 0450.0
 dr.mothusa Andgyma Lor Needoff and Contracted Tombachar Hemath
 No
 Assistan Price
 Biologyma Distance
 Biologyma Distance 
 2007/2000 066.912 saman-diggrani com
 Dr Sahama Anhama Nasee
 PO scholar
 DE IS Kreige

 2007/2000 066.913 chinacanglophica cain Carlo Nengi Kamihan Dek
 Assister Mexicos Santon Deh

 2007/2000 066.913 chinacanglophica cain Carlo Nengi Kamihan Dek
 Assister Mexicos Santon Deh

 2007/2000 066.913 chinacanglophica cain Carlo Nengi Kamihan Dek
 Assister Mexicos Santon Deh

 2007/2000 076.00 progradama/diggrani com Nauki Mehammed Dauxe
 Santon Deh

 2007/2000 076.00 progradama/diggrani com ASL/M M. KMBHAR
 Haad Maerr
 Ramahau Jo

 2007/2000 076.00 progradama/diggrani com ASL/M M. KMBHAR
 LECTURER (SELECTON BETTURER)
 Stengrapher

 2007/2000 074.40 progradama/diggrani com ASL/M M. KMBHAR
 Using Jana Andrekkanggrani com ASL/M M. KMBHAR
 LECTURER (SELECTON BETTURER)

 2007/2000 074.40 progradama/diggrani com ASL/M M. KMBHAR
 Stengrapher
 Punyatha/

 2007/2000 074.40 progradama/diggrani com ASL/M M. KMBHAR
 Stengrapher
 Punyatha/

 2007/2000 074.40 progradama/diggrani com Asayi Hanname progradama
 Stengrapher
 Punyatha/

 2007/2000 075.01 progradama/diggrani com Real Maryoni
 Stengrapher
 Punyatha/

 2007/2000 075.01 prograda/diggrani com Rei Ma Syrgat
 Stengrapher
 Punyatha/

 2007/2000 075.01 program

Professor

 2007/2020 08:59.41
 downshi data gibardaria (Distanziari Clairi
 PET
 Doub tenis

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / Mar.
 Calipor vini

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / Mar.
 Calipor vini

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / Mar.
 Calipor vini

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or MP Parkag Pankarang Naraita
 Assisted professor
 Calipor eff

 2007/2020 08:50.32
 destimating Amgatura Acaitation of Mar.
 Parkag Pankarang Naraita
 Assisted professor
 Calipor eff

 2007/2020 08:50.32
 destimating Amgatura Acaitation of Mar.
 Parkag Pankarang Naraitatigantiaria
 Calipor eff
 Calipor eff

 2007/2020 08:50.32
 bathanthosactin Ol-1 digmant Acaitation of Mar.
 Parkag Markentalaman/And.
 Assisted Professor
 Calipor eff

 2007/2020 08:15.43
 bathanthosactin Ol-1 digmant acaitation of Markentalaman/And.
 Assisted Professor
 Neichandt
 Salayare / Neichandt
 Assisted Professor
 A Violatard C
 Neichandt
 Salayare / Neichandt
 Neichandt
 A Solatard / Neichandt
 Salayare
 N - Violatard C
 N

2607/2020 1963.46 missigamica Di Maya J. Pal
2607/2020 1963.46 missigamica Di Maya J. Pal
2607/2020 1024.15 mayapadotek@gmal.co Di Maya J. Pal
2607/2020 1024.25 mayapadotek@gmal.co Di Maya J. Pal
2607/2020 1024.26 Metandraal@gmal.co Di Metan Annet Metandra Mastanti Professor
2607/2020 1044.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Professor
2607/2020 1044.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Professor
2607/2020 1045.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Professor
2607/2020 1045.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Professor
2607/2020 1145.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Professor
2607/2020 1145.24 Menthal@gmal.co Di Kebah Annet Metandra Missianti Di Scholar Metandra Missianti B AAM S
2707/2020 1053.45 di dandratanti Metandra Missianti B AAM S
2707/2020 1053.45 di chandratanti Metandra Missianti B AAM S
2707/2020 1053.45 di chandratanti Metandra Missianti B AAM S
2707/2020 1053.45 di chandratanti Metandra Missianti Metandra Missiant

|  | Institute/University Name/Company/Firm   | Mobile Num               |   | K  | ific question to be answere  | d hu Deserves serves a               | lease are ide the substitu | - h                            |                            |                          |
|--|--|--------------------------|---|--|--|--------------------------------------|----------------------------|--------------------------------|----------------------------|--------------------------|
|  | pcmc's madhyamik vidyalaya pimple saudagar pune 27   |                          | 7218618382  |  | inc question to be answere   | a by Resource persons, p             | lease provide the question | n nere.                        |                            |                          |
|  | Vidnyan Mahavidyalaya Sangola<br>DSTS Mandal's college of pharmacy solapur   |                          | 9881430304<br>7588939577  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | S V C S BEd. College, Solapur<br>RK University Ayurvedic College,Rajkot  |                          | 9403390324<br>7506163838  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| or, le   | Shrimati Dhondubai Swami Prashala Chungi , Akkalkot<br>SGGS Institute of Engineering and technology  |                          | 9049746260<br>9823562345  | What are the benefits of y   | oga for aged people ?  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | P.A.H. Solapur University<br>Chaitanya Vidyalaya & S. G. Dandwate Jr. Colledge Nira -Na  |                          | 9890639497<br>7218339975  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| SSO  | D S T S Mandal's College of Pharmacy Solapur<br>Trimurti Women's Home Science College nevasa   |                          | 8421639069<br>9130260827  | NO   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Dayanand Science college latur<br>DYPES KVK Kolhapur   |                          | 9096359568<br>8484068965  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Jjjk sainik school and jr college Solapur<br>ARS, Badnapur   |                          |   | No question  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere   |                          | 8483051456  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Annasaheb magar secondary school pimple saudagar<br>Govt of Maharashtra  |                          | 9561255054<br>8390599768  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University<br>Shardabai Pawar Mahila Mahavidyalay, Baramati   |                          | 9420820348<br>9657378131  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | VASANTRAO NAIK MARATHWADA AGRICULTURAL UNIVER<br>None  |                          | 7020594998<br>7840992828  | Yoga that will help to incr  | ease mental stability during   | this suitation                       |                            |                                |                            |                          |
|  | Seth Govindji Raoji Ayurveda Mahavidyalaya<br>S.S.A Arts and Commerce College Solapur  |                          | 9850096948<br>9423528925  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Walchand College of Arts and Science, Solapur<br>Walchand College of Arts and Science, Solapur   |                          | 8149174373<br>9420912159  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Zp SCHOOL DISALEWASTI-GIRAVI<br>Institute of Petrochemical Engineering (Dr. Babasaheb Ambede   |                          | 9860579662<br>8275358794  |  | accupressure is necessary  | for good health?                     |                            |                                |                            |                          |
|  | NAVALE SPEECH AND HEARING CLINIC, SOLAPUR<br>BSAM Sawantwadi   |                          | 9322801320<br>9762556121  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | NTPC Solapur   |                          | 9420820348  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Walchand College of Arts And science, Solapur  |                          | 9822172285<br>9423068747  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University<br>DSTS MANDAL'S COLLEGE OF PHARMACY, SOLAPUR  |                          | 8007260743  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Yashogeeta Clinic, solapur   |                          | 7028142758 9403953053   |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Walchand college of art and science Solapur<br>MUHS  |                          | 8421424055<br>7263089089  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| duca   | SGR Ayurveda Mahavidyalaya,Solapur.<br>Chhatrapati Shivaji Night College Solapur.  |                          | 9421022169  |  | nsion and aggravated Pitta   | dosha.                               |                            |                                |                            |                          |
| duc  | Dayanand College, Solapur<br>Sangola College, Sangola  |                          | 9860523479<br>9011728928  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Dayanand College Of Arts, Latur<br>Gandhi Nathan Rangji School Solapur   |                          | 9561010249<br>9975122016  | l am araje [6]   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Shri Ambika yog kutir Thane<br>S.B.ZADBUKE MAHAVIDYALAYA BARSHI  |                          | 9689424144<br>9422616012  | Later  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | V G Shivdare College of Arts,Commerce and Science,Solapur<br>VG shivdare college solapur   |                          | 9421032167<br>9730872035  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Vasantrao naik marathwada krishi vidhayapith, Parbhani<br>Dr.D.Y.Patil College of Ayurveda,Pimpri  |                          | 8855973393<br>8421241558  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Santosh Bhimrao Patil Arts commerce and Science college Ma   | 0942106765               | 57  | I feel Acupressure therap  | y is a temporary and instan  | t measure, how can we ma             | ake it permanent?          |                                |                            |                          |
|  | Government Polytechnic Miraj<br>Vasantrao Naik Marathawada Krishi Vidhyapeeth  |                          |   | How yoga important for s   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Smt Sushiladevi Deshmukh mahila mahavidyalay Latur<br>Rambhau Joshi Highschool Karkamb   |                          | 9763614433<br>9922725099  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| TION   | INSTITUTE OF PETROCHEMICAL ENGINEERING, LONERE<br>Dept of sports   |                          | 8600284130<br>9960690799  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University solapur [8]  |                          | 8087408308<br>9588409714  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| at   | Walchand college of arts and science<br>Sholapur   |                          | 7263099716<br>9766788258  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Punyashlok ahilyabai holkar university of solapur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur   |                          | 9850039915  |  | 9 are raises day to day., Al   | so the fear of that virus is a       | also spread in people's mi | ind So how we will fight ag    | ainst this fear and virus? |                          |
|  | Walchand College of Arts and Science, Solapur.<br>Sangameshwar Night College, Solapur  |                          | 9765733950<br>9146032473  | How to increase our imm  | unity by yoga ?  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur<br>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिग्हर्सिटी सोलापूर.   |                          | 9373200803  | Okk  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| e sola   | Ahilyabevi Holker solapur university   |                          | 9763740922<br>8080550463  | [9]  |  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | College of Education Barshi<br>Walchand college  |                          |   | Is Acupressure treatment   | reliable   |                                      |                            |                                |                            |                          |
|  | SSA's Arts and Commerce College, Solapur<br>C. B. Khedgi's B. Sci., R. V. Comm. & R. J. Arts college, Akkalk   |                          | 9226777437<br>9422488311  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| duc  | Sangameshwar College (Autonomous), Solapur<br>PAH Solapur University Solapur   |                          | 9923797730  |  | n Sir/Madam  |                                      |                            |                                |                            |                          |
| sso  | SANGAMESHWAR COLLEGE SOLAPUR   |                          | 9860674420  | 1 How yona helps to mai  | ntain mental health ?  |                                      |                            |                                |                            |                          |
|  | Podar International School, Yadrav,Ichalkaranji  |                          | 8484026264  | 2. What is the role of yog<br>3. What are Benefits of p  | anavam on covid?   |                                      |                            |                                |                            |                          |
|  |  |                          | 8605139059  | Y  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| sso  | Solapur university solapur<br>SHARDABAI PAWAR MAHILA ARTS, COMMERCE AND SCIE   |                          | 8605139059<br>8484822682<br>8600197278  |  |  |                                      |                            |                                |                            |                          |
| SSO<br>er  | Solapur university solapur<br>SHARDABAI PAWAR MAHILA ARTS, COMMERCE AND SCIE<br>College of Education Barshi Dist Solapur<br>KBC North Maharashtra University   |                          | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081  | No   |  |                                      |                            |                                |                            |                          |
| sso<br>er  | Selapur university solapur<br>siMARDABAN PAWAR MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE<br>College of Education Barshi Dia Solapur<br>KBC North Maharashita University<br>C & Khchajia college akkalikot<br>Suyash Gunkul, Solapur  |                          | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786  | No<br>कोरोनाचा प्रादुर्माव रोखण्यासा   | ठी शासनापे उपाय योजना काय  | असाव्यात?                            |                            |                                |                            |                          |
| er   | Salapar university salapar<br>SHARDABAI PAWAR MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE<br>College of Education Banki Diti Solapar<br>KBC Neth Mahanashta University<br>C & Necksja College akalant<br>Suysah Gurukul , Solapar<br>Institute<br>Watchand College of Arts and Science, Solapar  | 0904910820               | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>16  | No<br>कोरोनाचा प्रादुर्माव रोखण्यासा   |  | असाव्यात?                            |                            |                                |                            |                          |
| er   | Solgar unreshy solgar<br>Solgar unreshy solgar<br>SoleAcaban Power Muker Solgar<br>Kills Clerk Maasada Univershi<br>C B Nodga collega solaatot<br>Sogard Carulus, Solgar<br>Institut<br>Watchard College / Ahs and Solence, Solgar<br>Solgar Social College O (Escatato Solgar<br>D A. V Vestark Colleger / Commerce, Solgar   | 0904910820               | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>16<br>9422645084<br>15  | No<br>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासा   |  | असन्यात?                             |                            |                                |                            |                          |
| er   | Solapar university solapar<br>SirkADDAAI PANK MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE<br>College of Education Barth Diel Solapur<br>KBC North Mahasanthas University<br>C & Knedy Europa Askahot<br>Surgan Gunukul, Solapar<br>Institute<br>Wachand College of Arts and Science, Solapur<br>Solapar Social College Of Harts ation Solapur  | 0904910820<br>0758879528 | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>16<br>9422645084<br>15<br>7218912586<br>9422223122  | No<br>कोरोनाचा प्रादुर्मात रोखण्यासा   |  | असाव्यात?                            |                            |                                |                            |                          |
| er   | Solapar unrenshy totigur<br>SvenChain F. Navik, March L. Arth S. ColMeRCE AND SCIE<br>College of Exaution Barch Die Solapar<br>Bill Charth Manaenaber Liverschip<br>C B Khedgis college at Matte<br>Solapa Koul College of At and Science, Solapar<br>Solapar Social College of Education Solapar<br>D. A. V Hardinar College of Canaette Solapar<br>D. A. V Solapar Unrens, Solapar   | 0904910820<br>0758879528 | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>16<br>9422645084<br>15<br>7218912586  | No<br>कोरोनाचा प्रादुर्मात रोखण्यासा   |  | असरज्यात?                            |                            |                                |                            |                          |
| er   | Solgur unversity solgur<br>Solgur unversity solgur<br>SoleRobath Newrak NML-ARTS, COMRERCE AND SCIE<br>College of Bocarlon Barsh Die Solgur<br>Reither<br>Solgen Collusi, Solgur<br>Institute<br>Solgen Collusi, Solgur<br>Mathematica College of College of Solger<br>Mathematica College of College of Solger<br>Di A. V Selfare College of College<br>D. A. V Selfare College of College<br>D. A. V Selfare College of College<br>D. A. V Selfare College of College<br>M.J. College Jageon<br>College Solger   | 0904910820               | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>16<br>9422645084<br>15<br>7218912586<br>9422223122  | No<br>कोरोनाचा प्रादुर्मात रोखण्यासा<br>No<br>No Question  |  | अस्तव्यात?                           |                            |                                |                            |                          |
| er   | Solgur unversity solgur<br>Solgur unversity solgur<br>SoleRoban Howken March ARTS. COMRERCE AND SCIE<br>College of Education Barsh Die Solgur<br>Mittel Clean Melanardus Lowensh<br>Die Konsten Manardus Lowensh<br>Solgar Consul, Solgur<br>Marthand College of Arts and Solence, Solgur<br>Watchand College of Arts and Solence, Solgur<br>Die A. Solgur unversity, Solgur<br>Die A. Solgur unversity, Solgur<br>Die A. Solgur University, Solgur<br>Solgar<br>Parywatch Arkhystein Holkar Solgur University Solgur<br>Parywatch Arkhystein Lokar Solgur University Solgur   | 0904910820               | 8605139059<br>8484822682<br>8600197278<br>9423188081<br>9403028251<br>8806514786<br>9860960950<br>66<br>9422645084<br>85<br>7218912586<br>942222122<br>9899899122<br>9423971803<br>9423971803   | No<br>ਕਮੋਟੀਜਾਬਾ ਸ਼ਨੂਲੀਜ ਦੇਸ਼ਰਾਸ਼ਾਜ<br>No<br>No question<br>What is the safest way to   | ठी शासनाचे उण्डम बोजना काम   | अस्वय्यात?                           |                            |                                |                            |                          |
| er   | Solgar unwenty okapur<br>Solgar Carlos Barth Die Solgar<br>Kell Centre Misea March Anto Scille<br>(Kell Centre Misea ander Liversky<br>Cell Kohen Misea ander Liversky<br>Cell Kohen Misea ander Liversky<br>Solgar Contral, Solgar<br>Institut<br>Warhand College Arts and Science, Solgar<br>Solgar Coll College Of Education Solgar<br>Solgar Coll College Of Education Solgar<br>A V Vedante College Arts and Science, Solgar<br>Mi J College Arts and Science, Solgar<br>Mi J College Arts and Science, Solgar<br>Solgar College Arts and Science Solgar<br>College Science Solgar College<br>Solgar<br>Poryanich Arhyster Holker Solgar University Solgar<br>Sondore University, Caletona<br>Sondore University, Caletona<br>Sondore Solgar College Marchog<br>Sondore Science Solgar  | 0904910820               | 8605139059<br>8484822622<br>8600197278<br>9423188061<br>9423188061<br>9423082051<br>8806514786<br>9829660950<br>16<br>9422645084<br>15<br>7218912586<br>9422223122<br>9890899122<br>9423971803<br>9660561964<br>9890187871<br>9423307862  | No<br>No<br>No<br>Question<br>What is the safest way to<br>No  | ठी शासनाचे उण्डम बोजना काम   | अस्तव्यात?                           |                            |                                |                            |                          |
| er   | Solgar unenhy okapur<br>Solgar Unenhy okapur<br>Carlego E Kauston Barsh Dia Solgar<br>Kilko Lenn Mikaauaka Unenshy<br>Ca Khodga Lollega Atalat<br>Solgar Solgar Lollega Atalat<br>Solgar Solgar Lollega Atalat<br>Solgar Solgar Carlega Atalat<br>Solgar Solgar Carlega O Education Solgar<br>Di A V Vestaria Calegar O Education Solgar<br>Di A V Vestaria Calegar O Education Solgar<br>Di A Vestaria Calegar O Education Solgar<br>Di A Vestaria Calegar O Education<br>Solgar O Carlega Carlega Carlega<br>Carlega Carlega Carlega Carlega<br>Santon Birmano Pail Carlega Mendrojo<br>Santon Birmano Pail Carlega Mendrojo<br>Santon Birmano Pail Carlega Mendrojo   | 0904910820               | 8605139055<br>8484822682<br>8484822682<br>8800197278<br>9423185081<br>9420328251<br>8806514786<br>980596995<br>9<br>9422645084<br>5<br>7218912586<br>9422223122<br>9890899122<br>9423971803<br>9860187371<br>942330864<br>9421271802<br>9890187371  | No<br>No<br>No<br>No<br>question<br>What is the safest way to<br>No<br>No  | ठी शासनाचे उण्डम बोजना काम   | असम्पत?                              |                            |                                |                            |                          |
| er<br>eache  | Solgar unenhy okapur<br>Solgar unenhy okapur<br>Carlego E Scausten Barrh Die Solgar<br>Kille Clark Marcalan Liversky<br>Carle Kolsen Maanuelle Liversky<br>Carle Kolsen Maanuelle Liversky<br>Unenhouwen Solgar Carles<br>Solgar Solgar (Solgar Carles, Solgar<br>Walched Callego E Antsand Science, Solgar<br>Solgar Solgar (Solgar Carles, Solgar<br>A A K Solgar Unensky, Solgar<br>A A K Solgar Unensky, Solgar<br>Carlesen Unensky, Carlesen<br>Carlesen Unensky, Carlesen<br>Solgar<br>Solgar<br>Solgar<br>Solgar<br>Solgar Carlesen Carlesen Carlesen<br>Solgar<br>Solgar Carlesen Carlesen Carlesen<br>Solgar<br>Solgar Carlesen Carlesen Carlesen<br>D L Rohgen Jackson<br>D J P. B. Dyapan Carlesen Carlesen Solgar, Mahasaken<br>Walchad Callege I at and Science, Solgar, Mahasaken<br>Walchad Callege I at and Science Solgar<br>Walchad Callege I of At and Science Solgar   | 0904910820               | 8605139055<br>8484822682<br>8484822682<br>8805197278<br>9423185081<br>9403028251<br>8806514786<br>9402645084<br>9422645084<br>9422645084<br>942223122<br>9423971803<br>9423971803<br>9423971803<br>9423971802<br>9423971802<br>9423971802<br>9423971802<br>9423971802<br>9423971802<br>942395185530<br>942395185530   | No<br>কাইটেলয়ে অন্ত্ৰেচনি হোঁফেনজনা<br>No<br>No question<br>What is the safest way to<br>No<br>YOGA BROCHURE OR T   | ठी शासनाचे उण्डम बोजना काम   |                                      |                            |                                |                            |                          |
| sso<br>er<br>sache   | Solgar unenhy okapur<br>Solgar unenhy okapur<br>Carlego Efacuston Barrh Dia Solgar<br>Kille Chart Maaraalka Unenhy<br>Die Norgel college akabet<br>Solgar Solgar (Solgar Alas)<br>Solgar Carlego ef Arts and Science, Solgar<br>Walchard Callego ef Arts and Science, Solgar<br>Walchard Callego ef Arts and Science, Solgar<br>Markan (Solgar Carlego ef Canarton, Solgar<br>Di A. Vieskard Callego ef Canarton, Solgar<br>Di A. Vieskard Callego ef Canarton, Solgar<br>Solgar<br>Davidsen Unenter, Calabinat<br>Carlego effective effective effective effective<br>Solgar<br>Davidsen Unenter, Calabinat<br>Solgar<br>C. M. Mogle Callego Advance United Solgar<br>Di B. Dagman Callego effective<br>Markan Callego effective<br>Di B. Dagman Callego effective<br>Solgar Office Carles Solgar<br>Markan Callego effective<br>Solgar Galage Advance Solgar<br>Walchard Callego effective<br>Markan Callego effective<br>Markan Callego effective<br>Solgar Office Office Office Solgar<br>Markan Callego effective<br>Markan Callego effective<br>Solgar Office Office Office Office Solgar<br>Markan Callego effective<br>Solgar Office Office Office Office Solgar   | 0904910820               | 8605139055<br>848482282<br>84860197278<br>9423185081<br>9403028251<br>8480514726<br>9480514786<br>9480514786<br>9422045084<br>15<br>7218912586<br>9422245084<br>15<br>94223971803<br>986056194<br>942223129<br>9890385130<br>986303577<br>983407488<br>995065530<br>988381099<br>99609674200  | No<br>atcherer wegefin cherveren<br>No<br>No question<br>What is the safest way to<br>No<br>No<br>YOGA BROCHURE OR <sup>1</sup><br>no  | दी सालनाचे उपाय सेळला कर<br>कार्यात कर कार्या के कार्या के कार्या<br>handle covid-19 patients  |                                      |                            |                                |                            |                          |
| er<br>eache  | Solgur unsenly objaur<br>Solgur annehy objaur<br>Carlego E Kovaton Barsh Die Solgur<br>Kille Chesh Meanadou Newsky<br>Die Kontek Maandeel Newsky<br>Die Kontek Maandeel Newsky<br>Die Kontek Solgur annehen<br>Institute<br>Die Kontek Solgur annehen Solgur<br>Mark Solgen Solgur annehen Solgur<br>Die Arbeiter Solgen d'Einsteine Solgur<br>Die Arbeiter Solgen d'Einsteine Solgur<br>Die Arbeiter Solgen d'Einsteine Solgur<br>Die Arbeiter Solgen d'Einsteine Solgur<br>Die Arbeiter Solgen der Solgen d'Einsteine<br>Solgur<br>Parlysahlch Alvystein Höhlter Solgur Ulweislig Solgur<br>Die Begenehenz College Marchige Solgur<br>Santon Biernes Prei College Marchige Solgur<br>Die Parlysahlch Kahl Solgur Ulweislig Solgur<br>Die Parlysahlch and Solgen Gesteine<br>Solgureter College Solger<br>Die Parlysahlch and Solgen Solgur<br>Die Parlysahlch and Solgen Solgur<br>Wachelwahl College Hammay Solgur  | 0904910820               | 8005139059<br>840422082<br>8600197278<br>942318001<br>942318001<br>9403022821<br>8800514786<br>9403022821<br>942304504504<br>5<br>7218912586<br>9422242122<br>9800561964<br>942307480<br>942307480<br>94233086<br>9421271802<br>94233086<br>9421271802<br>9830074707<br>942333086<br>955065530<br>983067007<br>998564200<br>9998254822<br>9987601049  | No<br>white-energies discrete<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>YOGA BROCHURE OR<br>No<br>YOGA BROCHURE OR<br>No<br>No<br>YOGA BROCHURE OR<br>No  | री सालगणे उपय बोजन सार<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILIT   | Y [10]                               |                            |                                |                            |                          |
| sso<br>er<br>sache<br>sso  | Solgar unenhy okapur<br>Solgar unenhy okapur<br>Solenakowski March ARTS, COMRERCE AND SCI<br>College of Education Barrh Die Solgar<br>Kille Chen Mikaanakowski Unenhy<br>Ca Rhodgo college aktalot<br>Solgar College of Arts and Science, Solgar<br>Marchael College of Education Solgar<br>Di A V Vestaric College of Common Solgar<br>Di A V Vestaric College of Common Solgar<br>Di A Vestaria College of Common Solgar<br>College of Unentity (Calchine)<br>Solgar<br>Di A Vestaria College of Common Solgar<br>Di A Vestaria College of College<br>Solgar<br>Di P. B. Dayman College of Education, Solgar, Maharasher<br>Walchael College of Education, Solgar, Maharasher<br>Walchael College of Education, Solgar<br>Ma Dilege, Jagarn<br>Di P. B. Dayman College of Education, Solgar<br>Ma Dilege, Jagarn<br>Di P. B. Dayman College of Kanato Science<br>Sah Songar Charl Marchael Solgar<br>Sah Songar Ghara Marchael Solgar<br>Sah College of Att and Science, Solgar<br>Walchael College of Att and Science, Solgar<br>Sah Songar Charl Marchael Solgar<br>Sah Songar Charl Marchael Solgar<br>Sah Songar Solgar of Att and Science, Solgar<br>Sah Songar Solgar of Atta and Science, Solgar   | 0904910820               | 8605139059<br>8484822682<br>8484822682<br>8805197278<br>9423188081<br>9403082851<br>88805514786<br>9422045084<br>8<br>9422045084<br>8<br>94220471802<br>94220471802<br>9850187871<br>94233086194<br>9421271802<br>9850187877<br>9850485494<br>9421271802<br>985033577<br>985036553  | No<br>whithere register dearwares<br>No<br>No question<br>What is the safest way to<br>No<br>YOGA BROCHURE OR<br>no<br>What is the percentage o  | री सालगणे उपय बोजन सार<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILIT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital noe in  | r fight against covid 197  |                          |
| sso<br>er<br>sache<br>sso  | Solgar unensh volgar<br>Solgar unensh volgar<br>SoleChart Marcharts, COMRERCE AND SCI<br>College of Execution Barrh Die Solgar<br>Well Chart Marcharden Unensh<br>Die Konte Marcharden Unensh<br>Die Konte Marchard Unensh<br>Umber<br>Under Solgar der Solgar Solgar<br>Heitung<br>Die Aussieht Solgar of Charten Solgar<br>Wahrt Gold College of Charten Solgar<br>Die Aussieht Solgar Gemeins, Solgar<br>Die Aussieht Gold Solgar Unensh Solgar<br>Die Aussieht Solgar Gemeins, Solgar<br>Die Aussieht Solgar Unterstitt, Solgar<br>Die Aussieht Solgar Unterstitt Solgar<br>Conference Unterstitt, Galacten Solgar<br>Die Aussieht Solgar Gemeins Solgar<br>Die Aussieht Solgar Gemeins Solgar<br>Sondon Einger Geharten Solgar<br>Die Beiter Solgar Solgar<br>Die Solgar Solgar Geharten Solgar<br>Die Solgar Solgar Geharten Solgar<br>Die Solgar Solgar Geharten Solgar<br>Wahl Gehart Gelege Hammay Solgar<br>Die Die Solgar Geharten Solgar<br>Die Solgar Geharten Solgar<br>Solgar Heiner Geharten Solgar<br>Solgar Geharten   | 0904910820               | 8005139059<br>804922082<br>8000197279<br>9423185081<br>9423185081<br>9423082081<br>8800514786<br>9422045084<br>15<br>7218912586<br>94222971802<br>9800899122<br>94222371802<br>9800879129<br>94222371802<br>9800187371<br>9423330864<br>9421271802<br>9890187371<br>9423330864<br>9421271802<br>989033377<br>9990544200<br>9090554420<br>909055482<br>9897001049<br>98570104914<br>7722009247   | No<br>ahduarra scapifia disarvara<br>No<br>No question<br>What is the safest way to<br>No<br>-<br>No<br>YOGA BROCHURE OR<br>no<br>What is the percentage o   | री सालगणे उपय बोजन सार<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILIT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital roe in  | 1 fight against covid 197  |                          |
| sso<br>er<br>sache<br>SSO<br>ed by                               | Solgur unsenhy solgur<br>Solgur unsenhy solgur<br>Carling of Education Barrh Dia Solgur<br>Kill Chenh Macanada Deventy<br>Carling of Education Barrh<br>Barrh Chenh Macanada Deventy<br>Testihan<br>Solgar Carling and Aris and Garran Solgar<br>Testihan<br>Solgar Soli Carling of Aris and Garran Solgar<br>Solgar Soli Carling of Characterio Solgar<br>D. A. V. Hardar Calleg of Commers, Solgar<br>D. A. V. Hardar Calleg of Commers, Solgar<br>D. A. V. Hardar Callege of Carling Solgar<br>Carling angeon<br>Carling angeon<br>Carling angeon<br>Carling angeon<br>Carling angeon<br>Carling angeon<br>Solgar Carling Solgar<br>D. P. M. Solgar University, Solgar<br>D. J. N. Solgar University, Solgar<br>D. J. N. Solgar University, Solgar<br>D. J. M. Solgar Analatic Dia Solgar<br>Carling angeon<br>Songarenting Callege Garden Solgar<br>D. P. Bargaran Callege of Kanada Solgar<br>D. P. Bargaran Callege of Hammang Solgar<br>Dia T. Mundis Coll Edic Gr ARTS AND SCIENCE<br>D. J. S. Mandra Garden Garden Solgar<br>Carling Lange Hammang Solgar<br>Carling Lange Hammang Solgar<br>Solgarenter Callege of Hammang Solgar<br>Solgarenter Callege of Hammang Solgar<br>Solgarenter Callege Garden Solgar<br>Solgarenter Callege Garden Solgar<br>Solgarenter Solgar Solgar<br>Solgarenter Callege Solgar<br>Solgarenter Solgar Solgar<br>Solgarenter Solgar Solgar<br>Solgarenter Solgar Solgar<br>D. J. S. Mandra Garden Solgar Solgar<br>Solgarenter Solgar Solgar<br>D. J. Solgar Solgar Solgar<br>D. J. Solgar Solgar Solgar<br>D. J. Solgar Solgar Solgar Solgar<br>D. J. Solgar   | 0904910822               | 8005139059<br>8049822082<br>8050197278<br>9423185081<br>9423185081<br>9430322821<br>88005614786<br>9860960950<br>8<br>9422845084<br>942222122<br>9423971803<br>9860561924<br>94223078<br>942330784<br>9421271802<br>9960544202<br>9960544200<br>996554200<br>9965544502<br>9965544502<br>99657410494  | No Abdurtu segafar drawvere Abdurtu segafar drawvere No No question What is the safest way to No - No No VOGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No   | री सालगणे उपय बोजन सार<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILIT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital roe in  | 1 fight against covid 19?  |                          |
| sso<br>er<br>sache<br>sso<br>ed by                               | Solgar unenhy okigur<br>Solgar unenhy okigur<br>Solenzaho Barkh Die Solgar<br>Kille Chan Mikaanako Unevahy<br>Cal Robej Caling akabiat<br>Solgar Davidu Solgar<br>Nathana Caling akabiat<br>Solgar Davidu Solgar<br>Nathana Caling akabiat<br>Solgar Davidu Solgar<br>Nathana Caling of Education Solgar<br>Nathana Caling of Education Solgar<br>Nathana Caling akabiat<br>Solgar Davidu Solgar Caling akabiat<br>Solgar Caling Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat<br>David Solgar Caling akabiat<br>Solgar Caling akabiat  | 06049108220              | 8005130005<br>800019727<br>942318008<br>800019727<br>8800814728<br>8800814728<br>8800814728<br>880081928<br>9422945084<br>9422231222412<br>8800819122<br>9422371802<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>98008118771<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>983074808<br>9800811877<br>9800818<br>9800811877<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>9800818<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>98008<br>980   | No N   | री सालगणे उपय बोजन सार<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILIT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital roe in  | n fight against covid 197  |                          |
| sso<br>er<br>sache<br>sso<br>ed by                               | Solgar unenity volgar<br>Solgar control to Solgar<br>Kill Chart Microsol Unenity Dia Solgar<br>Kill Chart Microsol Unenity Dia<br>Solgar Control Solgar<br>Hell Chart Microsol Unenity<br>C B Kongol Colling of Arts and Science, Solgar<br>Microsol College of Microsol Solgar<br>Solgar Coll College of Solgar Controls.<br>Solgar Coll College of Solgar Controls.<br>Solgar Coll College of Coll Coll Coll Coll<br>Coll College of Microsol Solgar<br>Coll College of Microsol Solgar<br>Coll College of Coll Coll Coll Coll Coll Coll<br>Coll Coll  | 0004910822               | 8005 13005<br>8001 9720<br>8001 9727<br>9423 18005<br>94002225 2421 8005<br>94002225 2421 8005<br>94002225 2421 8005<br>9400225 2421 8000<br>94004<br>94225 4000<br>94225 40000<br>94225 40000<br>9425 400000<br>9425 40000<br>9425 400000<br>9425 400000<br>9425 400000<br>9425 400000<br>9425 400000<br>9425 400000000000000000000000000000000000   | No white the safest way to No No what is the safest way to No  | ch mennù sure ekant ere<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital roe ir  | 1 fight against covid 197  |                          |
| er<br>eache<br>SSO<br>ed by                                      | Solgar unenity objaur<br>Solgar Carlos Barth Die Solgar<br>Kiel Clank Michael March Arth Scolmkerte Ando Sci<br>Carlege of Solgar Barth Die Solgar<br>Kiel Clank Michael Derwisty<br>Cel Khode Clank Gesten<br>Solgar Control & Solgar Charles<br>Solgar Control & Solgar Charles<br>Solgar Control & Solgar Charles<br>Andore Solgar Controls Solgar<br>A Verbeite College of Solgar Charles<br>Solgar Control & Solgar Charles<br>Solgar Control & Solgar Charles<br>Control & Solgar Controls<br>Solgar Control & Solgar Charles<br>Solgar Control & Solgar Charles<br>Control & College Antonia<br>Solgar Control & Solgar Charles<br>Solgar Control & College Anton<br>Songar Solgar Golden & Solgar Charles<br>Solgar Charles Golden & Solgar Charles<br>Solgar Control & College Anton<br>Solgar Control & College Charles Solgar<br>Na Control & College Charles Solgar<br>Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Solgar<br>Solgar Solgar Solgar Solgar Charles   | 0904910822               | 8005 13005<br>8001 9720<br>8001 9727<br>9423 18005<br>9423 18005<br>9423 18005<br>9423 18005<br>9423 18005<br>9422 18005<br>9422 18012<br>9422 180  | No white the safest way to No what is the safest way to No - No VOGA BROCHURE OR VOGA BROCHURE OR No   | ch mennù sure ekant ere<br>handle covid-19 pallents<br>TEXT BOOKS AVAILABILT   | Y [10]                               | essure? Can yoga and ac    | upressure play a vital roe in  | 1 fgitt against covid 19?  |                          |
| er<br>sache<br>SSO<br>snoe)                                      | Solgar unenhy okapur<br>Solgar Carlos Barba Da Solgar<br>Kill Chart Marana Unenhy Da Solgar<br>Kill Chart Marana Unenhy Da Solgar<br>Kill Chart Marana Unenhy<br>C B Kolgar Carlos Solgar<br>Institut<br>Solgar Courtus 2 Solgar Carlos Solgar<br>Solgar Courtus 2 Solgar Carlos Solgar<br>Solgar Courtus 2 Solgar Carlos Solgar<br>A A Kolgar Carlos Carlos Carlos Solgar<br>Carlos Carlos Carlos C Guerra Carlos Solgar<br>Courtus 2 Solgar Courters, Solgar<br>A A Kolgar Carlos   | 0904910822               | 800519005<br>80001972<br>80001972<br>942315508<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>9403014787<br>940284028<br>9422924122<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>9422971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>942971802<br>940   | No white experience of the second sec | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            |                          |
| er<br>sache<br>ssoo<br>ed by<br>snoe)                            | Solgar unenhy okapur<br>Solgar Carlos Barb Da Solgar<br>Kill Chart Maaraba Unenhy Da Solgar<br>Kill Chart Maaraba Unenhy<br>Ca Rhodga Callega Atalat<br>Solgar Solgar Callega Atalat<br>Solgar Charles Solgar Atalat<br>Solgar Charl Callega Atalat<br>Solgar Charl Solgar Atalat<br>Solgar Atalat<br>Sol   | 0004910822               | 800513000<br>800613002<br>80019727<br>942315508<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>940302825<br>94030284<br>94030284<br>94030284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284<br>940284  | No aiduent regrife diarveen white several way to No outside the safest way to No outside the safest way to No OVGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            | upressure play a vital role in |                            | zor yoga , Tuesday - fu  |
| sso<br>er<br>sache<br>sso<br>ed by<br>ence)                      | Solgar unexh yolgar<br>Solgar Carlos Solgar<br>Carling of Education Barrin Dia Solgar<br>Mick Chem Macanado Newsky<br>Carling of Education Solgar<br>Mick Chem Macanado Newsky<br>Carling of Anis and Solgar Solgar<br>Solgar Sol Carlos Solgar<br>Solgar Sol Carling of Anis and Solgar Solgar<br>Di A. V Solgar Solgar Character Solgar<br>D. A. V Selawar Callege of Commens, Solgar<br>D. A. V Selawar Callege Matter<br>Solgar<br>Carlesea Unexersity, Callege Matter<br>Solgar<br>D. Solgar Solgar Callege Matter<br>Solgar  | 0904910822               | 800513005<br>800613702<br>800019727<br>84218508<br>940302825<br>940302825<br>940302825<br>942295029<br>94229502<br>94229512<br>98030912<br>94229512<br>98030912<br>94229512<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>9422912<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>980301942<br>98030194<br>98030194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>980401940194<br>980401940194<br>98040194<br>98040194<br>98040194<br>98   | No aiduent regrife diarveen white several way to No outside the safest way to No outside the safest way to No OVGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga, Tuesday - Lu  |
| sso<br>er<br>sache<br>sso<br>sso<br>ed by<br>snoe)               | Solgar unexh yolgar<br>Solgar annexh yolgar<br>Solgar Charlos Berlor Die Solgar<br>Kell Charl Maerado Unexh Die Solgar<br>Bell Charl Maerado Unexh Die<br>Solgar Sol Charlos Solgar<br>Institut<br>Die Solgar Sol Charlos Solgar<br>Institut<br>Die Anton Solgar Solgar<br>Solgar Sol Charlos Solgar<br>Die Anton Solgar Solgar<br>Die Solgar Solgar Genetics<br>Die Antone Solgar Solgar<br>Die Antone Solgar Solgar<br>Die Solgar Solgar Genetics<br>Solgar<br>Privashick Alvysteri Hökar Solgar Ulwenig Solgar<br>Die Die Solgar Genetics<br>Solgar<br>Die Die Solgar Genetics<br>Solgar<br>Die Die Solgar Genetics<br>Solgar<br>Die Die Solgar Genetics<br>Solgar Gen  | 0004910820               | 800513005<br>800613702<br>800019727<br>842185081<br>940302825<br>940302825<br>9402051478<br>980509051<br>94229502<br>94229512<br>98050912<br>94229512<br>98050912<br>94229512<br>980500164<br>94229712<br>9805016<br>9805016<br>942127102<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>9805016<br>980500000000000000000000000000000000000  | No No No No Question No No Question No   | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga , Tuesday - fu |
| SSO<br>er<br>SSO<br>SSO<br>SSO<br>ence                           | Solgar unexh yolgar<br>Solgar annot be and the solgar<br>Sole of the sole of the sol   | 0804910826               | 8005 19005<br>8000 1972 (1994)<br>8000 1972 (1994)<br>8000 1972 (1994)<br>8000 1972 (1994)<br>8000 1970 (1996)<br>8000 1970 (1994)<br>8000 1970 (1994)  | No N   | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga , Tuesday : fu |
| er<br>er<br>ssso<br>ssso<br>ssso<br>er<br>er<br>er               | Solgar unenity objaur<br>Solgar constraints, ColMR RCE AND SCI<br>College of Execution Barch Die Solgar<br>REN Centre Missearche Uneventy<br>Cell Robert Solgar Uneventy<br>Cell Robert Solgar College<br>Solgar Contral, Solgar College<br>Mathematical Cell Ren Cell College<br>Mathematical Cell Ren Cell College<br>Mathematical Cell Ren Cell College<br>Mathematical Cell Ren Cell Cell Cell Cell<br>Solgar<br>Paryastick Allysider Holtar Solgar Uneventy Solgar<br>De J. N. Solgar Uneventy, Solgar Cell<br>Cell Robert Cell Ren Cell Cell Cell Cell<br>Solgar<br>Paryastick Allysider Holtar Solgar Uneventy Solgar<br>De J. M. Solgar Uneventy, Cell Cell Cell<br>Solgar<br>Paryastick Allysider Holtar Solgar Uneventy Solgar<br>Cell Robert Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>De De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell<br>De De Solgar Cell Cell Cell Cell Cell Cell<br>Solgar De Solgar Cell Cell Cell Cell Cell Cell<br>De De Solgar Cell Cell Cell Cell Cell Cell Cell<br>De De Solgar Cell Cell Cell Cell Cell Cell Cell<br>Cell Cell  | 0904910820               | 800519005<br>80001972<br>80001972<br>80001972<br>80001972<br>80001972<br>80001972<br>80001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90001972<br>90000100<br>90001972<br>90000100<br>90000100<br>90000000000000000000   | No No No No opuestion No   | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga, Tuesday - tu  |
| er<br>er<br>SSO<br>SSO<br>ssoo                                   | Solgar unenly objaur<br>Solgar annot be and the solgar<br>Kell Charl Marcal Network<br>Callege of Solgar Charl De Solgar<br>Kell Charl Marcaland Develop<br>C I Robej college Arls and Solence, Solgar<br>Institute<br>Solgar Charl, Solgar Charl, Solgar C<br>Marcal Callege of Arls and Solence, Solgar<br>M J. College of Arls and Solence, Solgar<br>M J. College of Arls and Solence, Solgar<br>M J. College G Arls and Solence, Solgar<br>M J. College G Arls and Solence, Solgar<br>M J. College F Arls and Solence, Solgar<br>M J. College G Arls and Solence, Solgar<br>M J. Solence, Solgar<br>M J. Solence, Solgar<br>M J. Solence, M J. Solence, Solgar<br>M J. J. Solence, Solgar<br>M J. Solence, M J. Solence, Solgar<br>M M J. Solence, M M J. M M J. Solence, M J. M J. Solence, Solgar<br>M J. Solence, M M J. M M J. M M M M M M M M M M M M M   | 0004910820               | 8005 19005<br>8000 19705<br>8000 1972<br>9000 1970<br>9000 1970<br>9000 1970<br>9000 1970<br>9000 1970<br>9000 1970<br>9000 1977<br>9000 19777<br>9000 19777<br>9000 19777<br>9000 19777<br>90000 1977   | No which are segnific (barreases No No operation What is the safest way to No No No No VIGA BROCHURE OR No   | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga , Tuesday - G  |
| sso sso  | Solgar unenly objar<br>Solgar Carlos Solgar Solgar<br>Kell Carlos Marca Marca Arts. COMRECE AND SCI<br>Colleg of Solgar David Da Solgar<br>Kell Carlo Marca Marca Develop<br>C B Kodgar Carlos Solgar<br>Institut<br>Solgar Collag Arts and Science, Solgar<br>Marca Colleg of Linux Solgar<br>Marca Colleg of Linux Solgar<br>Marca College of Linux Solgar<br>Marca College of Linux Solgar<br>Marca College of Linux Solgar<br>College Solgar<br>Solgar College of Linux Solgar<br>College Solgar<br>Solgar College of Linux Solgar<br>Marca College of Linux Solgar<br>College Solgar<br>Solgar College of Linux Solgar<br>Marca College of Linux Solgar  | 0904910822               | 800513005<br>800513025<br>80001727<br>80001707<br>8000170<br>8000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>90000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000170<br>900000000<br>900000000<br>900000000<br>900000000   | No No No No No Question No No Question No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            |                          |
| sso.   | Solgar Unexhi volgar<br>Solgar Content of Solgar<br>Kell Cont Microardon Unexhi<br>Collego of Solgar College<br>Solgar College of Arts and Solence, Solgar<br>Michael College of Soleants Solgar<br>Michael College of Soleants Solgar<br>Michael College of Soleants Solgar<br>Michael College of Soleants Soleant<br>College of College of Soleants Soleant<br>College of College of Soleants Soleant<br>Michael College of Soleants Soleant<br>Soleant Soleant College Medica<br>Soleant Soleant College Medica<br>Soleant Soleant College Medica<br>Soleant Soleant College Medica<br>Soleant Soleant College of Soleants<br>Michael College of Soleants Soleant<br>Michael College of Soleants Soleant<br>Michael College of Soleants Soleant<br>Michael College of Soleants<br>Soleant Soleant College of Soleants<br>Soleant Soleant College of Soleants<br>Michael College of Soleants<br>Michael College of Arts Michael Soleant<br>Michael College of Arts Michael Soleant<br>Soleant Soleant College of Soleant<br>Soleant Soleant College of Soleant Soleant<br>Soleant Soleant College Soleant<br>Michael College Soleant<br>Michael College Soleant<br>Soleant Soleant Soleant Soleant Soleant<br>Soleant Soleant Soleant Soleant Soleant<br>Soleant Soleant Soleant Soleant Soleant<br>Soleant Solean   | 0604610822               | 800519005<br>800519005<br>80001972<br>80001972<br>80001970<br>80001970<br>80001970<br>80001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>90001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>900001970<br>9000001970<br>9000001970<br>900000000<br>9000000000<br>90000000000   | No white the safest way to No what is the safest way to No what is the safest way to No what is the percentage o What is the percentage o Nobing No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zce yrga, Tuestly - fu   |
| er er ssso   | Solgar unexh yolgar<br>Solgar canada Mar Anth, ColMERCE AND SCI<br>Calleg of Education Barkh Die Solgar<br>Mick Chen Missenardie Unexh Die<br>Solgar Sol Charlos Solgar<br>Teathan<br>De Solgar Sol Charlos Solgar<br>Solgar Sol Charlos Solgar<br>De A. Verservic Calleg of Commen, Solgar<br>D. A. Verservic Calleg of Commen, Solgar<br>D. A. Verservic Calleg of Commen, Solgar<br>D. A. Verservic Callege of Commen, Solgar<br>D. Solgar Solgar D. Commen, Solgar<br>D. Solgar Solgar D. Commen, Solgar<br>D. Solgar Solgar D. Commen, Solgar<br>D. Solgar D. Commen, Solgar D. Commen, Solgar<br>D. P. Bangard Callege of Solgar<br>D. P. Bangard Callege of Solgar<br>D. P. Bangard Callege of Solgar<br>D. J. K. Marking College of Commen, Solgar<br>D. J. Solgar D. Commen, Solgar D. Solgar<br>D. S. J. Marking College of Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>College of Anta and Solgar Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>College of Anta and Solgar Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>College of Pharmang Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. Marking College Solgar<br>College of Pharmang Solgar<br>D. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. Marking College Solgar<br>D. J. J. J. J. Marking College   | 0604910820               | 800519005<br>80011920<br>80011927<br>80011921<br>80011921<br>80011921<br>80011921<br>80011921<br>80011921<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>8001192<br>800190000000000000000000000000000000  | No No No No Question No No Constraints No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | Y [10]<br>upport of yoga and acupo   |                            |                                |                            | zore yoga , Tuesday - fu |
| er e                         | Solgar Unexhi yolgar<br>Solgar Carlos Solgar<br>College of Education Barris Dia Solgar<br>Mich Chem Macanado Newsky<br>Carlos Solgar Solgar<br>Solgar Collard, Solgar Solgar<br>Solgar Collard, Solgar Solgar<br>Solgar Collard, Solgar Collard, Solgar<br>Solgar Sol Charlos Solgar<br>D. A. V Selara College of Conneros, Solgar<br>College of Collard, Solgar Collard, Solgar<br>College of College of College of Solgar<br>Solgar Solgar College of College of Solgar<br>D. A. V Selara College of Marting Solgar<br>D. A. V Selara College of Marting<br>Solgar College of College of Solgar<br>Solgar College of College of Solgar<br>D. P. M. Solgar College of Solgar<br>Solgar College of College of Solgar<br>D. P. M. Solgar College of Solgar<br>Solgar College of Alter Solgar<br>D. P. Solgar College of Solgar<br>Solgar College of Alter Solgar<br>Diff Degramat College of Alter Solgar<br>Degramation College of Alter Solgar<br>Diff Degramat Diff   | 0904910820               | 800519005<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001  | No No No No ouestion No Outs is the safest way to No Outs a the safest way to No Outs a the safest way to No Outs at the percentage of No  | of enend your share ere<br>handle covid 19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILT<br>recovery in covid 19 with a<br>recovery in covid 19 with a | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zore yoga, Tuesday - tu  |
| er e                         | Solgar unexh yolgar<br>Solgar Carlos Solgar<br>Karlos Markan Karl, Schwerk Carlos Solgar<br>Karlos Markan Karlos Carlos<br>Solgar Sol Carlos Solgar<br>Solgar Sol Carlos Solgar<br>Solgar Sol Carlos Solgar<br>Solgar Sol Carlos Solgar<br>A Solgar Sol Carlos Solgar<br>D A V Solgar Solgar Solgar<br>Solgar Solgar Solgar Solgar<br>Solgar Solgar Solgar Solgar<br>D D D D D D D D Solgar Solgar<br>D D D D D D D Solgar Solgar<br>D D D D D D D Solgar Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D D Solgar D D Solgar<br>D D D D D D D Solgar<br>D D D D D D D Solgar<br>D D D D D D D D D D Solgar<br>D D D D D D D D D D D D D D D D D D D  | 0904910820               | 800519005<br>80001927<br>8104822682<br>80001927<br>8104822682<br>80001927<br>910492682<br>910492682<br>910492682<br>910492682<br>910492682<br>910492682<br>910492682<br>910492682<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>91049268<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>9104968<br>91004968<br>91004968<br>9104968<br>9104968<br>9104968  | No aiduent regrite diarveen aiduent regrite diarveen No ouestion No ouestion No OVGA BROCHURE OR T O OVGA BROCHURE OR No   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zore yoga , Tutesday - L |
| er e                         | Solgar unearly objaur<br>Solgar Carlos Solgar Solgar<br>Rechards Markan Mark Anths ColMR RCE AND SCE<br>College of Execution Early Die Solgar<br>Rechards Markan Dersch Die<br>Solgar Carlos Solgar<br>Instance<br>College of Ania and Solence Solgar<br>Markan College of Ania and Solence Solgar<br>Markan College of Characteric Solegar<br>Die Antheorem (Solgar Unearly Solgar<br>Die Die Solgar Goldande Solgar<br>Solgar Goldande Solgar Unearly Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Solgar<br>Solgar Bander (Solgar Unearly Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Solgar<br>Solgar Bander (Solgar Unearly Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Solgar<br>Solgar Bander (Solgar Unearly Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Bander<br>Solgar Bander (Solgar Goldande Die Solgar<br>Die Die Die Goldande Charlos Solgar<br>Die Die Die Goldande Charl Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Die Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Bander<br>Solgar Bander (Solgar Goldande Die Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Die Solgar<br>Die Die Die Solgar Goldande Die Solgar<br>Die Solgar Goldange Goldande Die Solgar<br>Die Solgar Goldange Goldange Goldande Die Solgar<br>Die Solgar Goldange Goldange Goldange Goldange Die Solgar<br>Die Solgar Goldange Goldange Goldange Die Solgar<br>Die Solgar Goldange Goldan   | 0004910820               | 800519005<br>80001927<br>8104622682<br>80001927<br>8104622682<br>80001927<br>8104622682<br>80001927<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>81047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047<br>80047 | No Abierror regefes disarverer abiduerror regefes disarverer No No question No Outual is the safest way to No Outual is the percentage o No  | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zore yoga, Tuesday - tu  |
| er e                         | Solgur unensh volgur<br>Solgur sone Solgur<br>Solendom How Mark Anthe Solgur<br>Kell College of Bourseh Die Solgur<br>Solgur<br>De Kohen Maarande Uwenshy<br>C B Kohen Maarande Uwenshy<br>C C B Kohen C College O Comments, Solgur<br>D A V Wartar College O Comments, Solgur<br>D C & Kohen College O Comments, Solgur<br>D C & College O College O Famora, Solgur<br>D D C D College O Famora, Solgur<br>D D D Famora, College O Fam   | 0004910820               | eecos 13000<br>444622082<br>80001972/<br>80001972/<br>80001972/<br>80001972/<br>80001972<br>80001972<br>9000014<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>90000100<br>900000000  | No No No No ouestion No No About transition No   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | core yoga , Tuesday - D  |
| er<br>er<br>ssso<br>ssso<br>ssso<br>ssso<br>ssso<br>ssso<br>ssso | Solgar unenly objaur<br>Solgar Carlos Solgar Checker Comment<br>College of Solgar Checker College<br>Solgar Carlos Solgar Checker<br>Solgar Carlos Solgar Checker<br>Solgar Carlos Solgar Checker<br>Solgar Carlos Solgar Checker<br>Solgar Carlos Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A Under College of Ann and Genera, Solgar Checker<br>D A D A General Checker Checker<br>Solgar Checker College of Ann and Solgar Checker<br>Solgar Checker College of Ann and Solgar Checker<br>D B D Agnato Checker Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>D B D D Agnato Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>D B D D Checker Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>D B D D Checker Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>Solgar Checker Checker Checker<br>D B D D Checker Checker Checker<br>Solgar Checker<br>Solgar Checker<br>Solgar Checker Checker<br>So   | 0904010822               | 800513005<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>8000100<br>80001372<br>8000100<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>80001000<br>800010000<br>800010000<br>8000100000000  | No white suffic (larvester white suffic (larvester No No question What is the suffict way to No  | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zors yoga , Tuesday - fr |
| er er ssso   | Solgar unenly objaur<br>Solgar Check March Arths: COMERCE AND SCI<br>Colleg of Solgar Devisity College<br>Solgar Check Solgar Solgar<br>Helline<br>Solgar Check Solgar Check Solgar<br>Helline<br>College of Ann and Genes, Solgar<br>D A V Helline Check Solgar<br>D A D D A V Helline Check Solgar<br>D A D D A D D CH ECE CF ARTS AND SCIENCE<br>D A J J Mundt Check Solgar<br>D A J Mundt Check Solgar<br>D A J J Mundt Check Solgar<br>D A J Mundt Check J Mundt J Mundt Helline Solgar<br>D A J Mundt Check J Mundt J Mundt Helline Solgar<br>D A J Mundt Check J Mundt J Mundt J Mundt Helline Solgar<br>D A J Mundt Check J Mundt J Mund   | 0904910822               | 800513005<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>80001372<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>8000137<br>80001000000000000000000000000000000000  | No No No No Votar septe derver Voda sedent way to No   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zer yoga, Tuesday - br   |
| er e                         | Songur enneshy solgar<br>Songur enneshy solgar<br>Songur Enneshy and Songur Enneshy Die Solgar<br>Mich Chenh Macanado Lovershy<br>Call Big Chenaton Barby Die Solgar<br>Songur Enneshy Songur Ennesh<br>Songur Enneshy Songur Ennesh<br>Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>A 1 Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>A 1 Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>A 1 Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>A 2 A Verser Callege of Enneshy Songur Enneshy<br>Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>A 2 Songur Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>Songure Enneshy Songur Enneshy<br>Songure Enneshy Songur Enneshy<br>Songure Enneshy Songur Enneshy<br>Machano College of Enneshy Songur<br>En Enneshy Songur Enneshy Songur Enneshy<br>Songure Enneshy Songur Enneshy Songur<br>Enneshy Songur Enneshy Songur<br>Ennyelskick Anlynesh Enhans Songur<br>Ennyelskick Anlyneshy Enhans Machanador Enneshy<br>Songur Enneshy Songur<br>Ennyelskick Anlyneshy Enhans Machanador Enneshy Songur<br>Ennyel   |                          | 800519005<br>80011920<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80011927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>8000000000000000000000000000000000000  | No No No No vouestion No vouestion No Votat is the safest way to No No Votat is the safest way to No No Votat is the safest way to No  | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zor yoga, Tuesday - fu   |
| er er stat   | Solgar unearby objaur<br>Solgar SoleAbaba PAWR MARLA ARTS, COMERCIE AND SCIE<br>College of Exotons Barrh Die Solgar<br>Kell Chen Missenard Deventy<br>Cell Brochen Solgar Chemistry<br>Barban<br>Solgar Collard, Solgar Chemistry<br>Solgar Collard, Solgar Chemistry<br>Solgar Collard, Solgar Chemistry<br>A. J. College College of Contracts Solgar<br>D. A. Verster College of Contracts Solgar<br>D. A. D. Solgar University, Solgar<br>D. D. P. Despaced College of Contracts<br>Solgar<br>Paryashick Allysiden Hokas Solgar University Solgar<br>D. D. P. Despaced College of Marting<br>Solgar College of Contracts Solgar<br>Solgar College of Contracts Solgar<br>Solgar College of Contracts Solgar<br>Coll Program College of Marting Solgar<br>D. P. Despaced College of Marting Solgar<br>D. P. Despaced College of Marting Solgar<br>Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Coll   | 0604910820               | 800519005<br>800019205<br>80001927<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001920<br>80001900000000000000000000000000000000  | No No No No vouestion No vouestion No Vouda BROCHURE OR No VOOA BROCHURE OR No   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zere yoga , Tuesday - fu |
| er e                         | Solgar unearly objaur<br>Solean Enversion (Control Descent Control Contro Control Control Control Control Control  | 0904010820               | 800519005<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>80001927<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000190<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>8000192<br>80000192<br>8000000000000000000000000000000000000  | No N   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zore yoga , Tuesday - lu |
| ee er e                         | Solgar unearly objaur<br>Solean Amerikan Solean<br>Kolkan Markan Mark Anthe<br>Call Book Solean<br>Solean<br>Solean Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean<br>Solean | 0904910822               | eecos 19005<br>444622682<br>860019727<br>800019727<br>800019727<br>80001972<br>80001972<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000014<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>9000017<br>90000017<br>900000000<br>9000000000<br>9000000000<br>9000000   | No No No No No Solution No No Solution No No Solution No   | alt tenent it area altern area<br>handle covid-19 patients<br>TEXT BOOKS AVAILABILIT<br>(yoge?<br>spood for our health, but ca             | rv [10]<br>upport of yoga and acupro |                            |                                |                            | zore yoga , Tuesday : fu |

full b

| Timestamp Email address Full Name  | Designation   | Institute/University Name/Company/Firm   | Mobile Num  | h   | Manage and the pass page   | if a supplier to be assured  | d hu Deseures estrates a     | lease provide the question      | h a sa                  |          |  |
|--|---|--|---|---|--|--|------------------------------|---------------------------------|-------------------------|----------|--|
| 29/07/2020 04:19:29 zecarlos@rediffmail.com Jose Carlos da Veiga Gracias   | Designation<br>Mr.  | Not applicable   |   | 9850471243  | ir you would like any spec   | inc question to be answere   | ed by Resource persons, p    | sease provide the question      | nere.                   |          |  |
| 29/07/2020 04:23:58 sujatapownikar29@gmail.Sujata pownikar<br>29/07/2020 04:25:14 mylovetjj2@gmail.com Tejas Joshi   | Therapist<br>Teacher(Contract)  | PKAT accupressure center<br>PAHSU  |   | 9766024558<br>7620833817  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 04:27:31 sandeeprajaramka@gmail.com Ms. Lou Renita Barneto  | Therapist<br>Teacher  | PARAG KULKARNI ACUPRESSURE THERAPY<br>Shiroda Higher Secondary School  |   | 9423565025<br>9822584322  | How to treat Frozen Shou   | lder and uric acid   |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 04:35:21 manda.zeal@gmail.com Mrs.Manda R.Dwivedi<br>29/07/2020 04:35:42 abhishek910505@gmail.  | Acc. Therapist<br>Student   | Samarth life sciences<br>PAHSU, Solapur  |   | 9970327383  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 04:41:05 mohata.rushika29@gmail Rushika Hemant Kalantri   | Housewife   | Home   |   | 9604701361  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 04:58:54 venkylaks@gmail.com Dr. Lakshmi Rao<br>29/07/2020 05:04:07 madhurithamke84@gmail Madhuri Pravinrao Thamke  | Associate professor<br>Dr Naturopathy   | SMM college of architecture Nidhi naturecure center  |   | 9823103656<br>8288893479  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 05:06:18 shahmausam95@gmail.o Mausam Shah<br>29/07/2020 05:28:46 Sudhirha@gmail.com Saroja Abhyankar  | Student<br>Retired Professor  | Solapur University<br>Lokmanya Tilak College of Engineering, NaviMumbai  | 0928419164  | 9764742885<br>45  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 10:36:16 sushil.pandey012@gmail. Sushil Ramprasad Pandey<br>29/07/2020 05:56:06 bageshmahajan@gmail.o Bagesh Mahajan  | Acupressure Therapist<br>Director   | Nagpur University<br>Noble Infratech Pvt Ltd, laxmi nagar, Nagpur  |   | 9822151194  | no specific questions  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 06:29:02 akshtalkokul111@gmail.c Akash Narsing Talkokul   | Bsc   | Dayanda collage  |   | 9970774438  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 06:37:32 aniirgore@gmail.com Dr Anil Ramchandra Gore<br>29/07/2020 07:09:35 drjaiswara@gmail.com Dr satyanarayan jaiswara   | Assistant professor<br>Homoeopathic Doctor  | Vmv college wardhman nagar nagpur<br>Holistic Medicare Centre Margao, Goa  |   | 9665013468<br>8805083384  | Nil  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 07:22:33 sunitadp007@gmail.com Sunita Damodar Patil<br>01/08/2020 22:10:02 dhwanisuchak14@gmail.cVarsha Suchak  | Naturopath & Acupuncts<br>Housewife   | Dr. Gala's institute and Dr.Lohiya' institute Mumbai<br>Nagpur University  |   | 9769858444<br>9823021950  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 07:40:32 snehabhaurale93@gmail. Dr. Sneha Bhaurale<br>29/07/2020 07:42:07 shitalparise2@gmail.com Shital parise   | Private Practise<br>BPTh  | R.A.Podar ayurvedic college mumbai<br>Vspm college of physiotherapy, nagpur  |   | 9579780901<br>8308579914  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 07:49:40 harshaj243@gmail.com Harshada Jadhav   | Acupuncturist   | Swasthya Bharthi Charitable trust<br>Herbalife International USA   |   | 8097233678  |  |  |                              |                                 | -                       |          |  |
| 29/07/2020 08:08:08 rp.nbfitnich@gmail.com Rajendra Paliwal<br>29/07/2020 08:14:48 damodareit@gmail.com Dr. Laxmikant Prabhakar Damodare   | Assistant Professor   | Hislop College, Nagpur, Maharashtra  |   | 8087180542  | Can the QI energy in acu   | pressure manage Covid19  | all by itself without the su | pport of nutrition & exercise   | 7                       |          |  |
| 29/07/2020 08:45:35 madhavidmarotkar23@gri Dnyaneshwari D Marotkar<br>30/07/2020 08:26:22 meghanajoshi025@gmail Meghana Mukund joshi   | Student<br>Staff Nurse  | Institute<br>Solapur university  |   | 9511876607<br>9623755375  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 10:29:28 surajkumar1503@gmail.c Dr. Suraj Kumar<br>29/07/2020 11:40:26 sudipa.tijare18@gmail.co Sudipa Tijare   | Assistant professor<br>Associate  | PG Department of Commerce, BNMU, Madhepura<br>Tata Consultancy Services  | 0823750043  | 9798383697  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 12:51:11 duleshashank@gmail.con Shashank Moreshwar Dule   | Trainee   | Shri Parag kulkami Acupressure Center  |   | 8668439399  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 20:18:18 tejashrijadhav122@gmail. Tejashri Rajesh Jadhav<br>29/07/2020 20:56:05 ritagarg00@gmail.com Rita garg  | Counselor<br>Yoga enthusiast  | Private<br>Personal  |   | 9922228811<br>9371493501  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 29/07/2020 21:35:39 arun567shinde@gmail.co ARUN VISHWANATH SHINDE<br>31/07/2020 09:17:01 aryatalekar14@gmail.con Arya Vilas Talekar [13]   | INSTRUCTUR<br>12th [14]   | SVSMDS POIYTECHNIC AKT.<br>Babanrao Shinde College, Akole(kh) [15]   |   | 8087420250<br>8459329708  | [16]   |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 00:56:14 jyotsnapatil542@gmail.co Patil Jyotsna Kallapa<br>30/07/2020 02:49:37 drkiran.hiranandani@gma Kiran Laxmandas Hiranandani  | Msc 1<br>Student  | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University,Solapur<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur  |   | 9552643404<br>8668238668  | NA   |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 02:55:30 madhurlalwani8@gmail.ci Madhur Lalwani   | Senior Executive  | JM financial services Itd  |   |   |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 03:15:18 pravindabli@gmail.com Dr. Pravin Nilkanthrao Dabli<br>30/07/2020 03:33:48 damodardicholker@gmail Damodar   | Yoga Therapist<br>Acupressure, acupunctu  | Self clinic  |   | 9422125656  | <ol> <li>In which age group apo<br/>2) Any Pacific exercise fo<br/>immunity booster points</li> </ol>  | r covid  | ou and ou, now long shou     | ild one do Pranayam daily.      | Or now many time should | be done. |  |
| 30/07/2020 03:41:17 meghajoshi02.mj@gmail. Megha Anil Joshi  | Student   | resnwant weiness<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University , Solapur.   |   | 9881777451  | immunity booster points  |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 04:45:50 anuchandran77@gmail.cr Nirmala C Gowda<br>30/07/2020 06:48:05 sbirajdar1984@gmail.cort Swati kallappa birajdar   | Physical Education Direct<br>Student  | Bishop Cotton women's Christian college<br>Solapur   |   | 9845047409<br>9922350945  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 08:56:46 dineshvekhande1@gmail Dinesh Mahadeorao Vekhande<br>30/07/2020 09:08:14 dadulute@gmail.com Amrut purushottam lute  | Acupressure therepist<br>Neurotherapist/ marmath  | Dr.Parag Kulkarni Acupressure Treatment Centre<br>Dr. Lajpatrai mehra research & training institution  |   | 7769833733<br>9011778839  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 09:21:10 singhbk666@gmail.com Birendra Kumar Singh  | Retired Employee  | Acc<br>ACC Ltd.  |   | 7667928662  | Wante to Immu  | ment for knowled   |                              |                                 |                         |          |  |
| 30/07/2020 10:07:50 rao196183@yahoo.co.in P NAGABHUSHANA RAO<br>30/07/2020 20:36:41 nandkishorkhune@gmail. Nandkishor S Khune  | Assistant Professor   | PAH Solapur University Solapur   |   | 8830945358  | Wants to know yoga treat   | munt for packache  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 00:08:04 smbakle@rediffmail.com Dr.Suresh Motilal Bakle<br>31/07/2020 00:14:05 vaishal/9021@gmail.com Vaishali neelkanth patil  | Prof.Emeritus Radio-Dia<br>Yoga teacher Diploma   | MUHS Nasik<br>Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur university  |   | 7588246161<br>9970607068  | Does weight gain after qu  | itting yoga  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 00:39-88 anasuya.barkade@gmail.Mrs. ANASUYA.BARKADE<br>31/07/2020 01:32:35 rubysutari@gmail.com Ruby Sutari   | Acupuncturist, Naturopal<br>Retired   |  |   | 9892946848<br>8329566127  | 5 . 5  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 01:37:53 flavian1018@gmail.com Flavian Sutari   | Retired   | Retired  |   | 7507802027  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 03:34:53 rajchandak55@gmail.com Urmila Ganesh Chandak<br>31/07/2020 05:28:47 rajanidalvi@yahoo.com Dr Rajani Jayant Dalvi   | Chandak<br>Associate Professor  | Chandak trading co<br>A R Burla Mahila Mahavidyala, Solapur  |   | 9970243296<br>7350187007  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 06:50:42 velhalamol@gmail.com DR. Amol Ramesh Velhal<br>31/07/2020 06:38:01 dikshathongase11@gmail Diksha Kishor Thongase   | Professor Swasthavritta<br>Pauni Dist Bhandara  | SGR Ayurved college Solapur<br>PKAT Acupressure center   |   | 9175403402<br>8208712685  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 06:47:27 hemavathir431@gmail.co Hemavathi R   | Ms  | BBMP First Grade College For Women Cleveland Town Banga  |   | 7619478770  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 07:00:52 sunu.yoga@gmail.com Sunita Bettaiah<br>31/07/2020 09:06:22 anitabettaiah@gmail.com ANITA BETTAIAH  | House wife<br>Lecturer  | HomeScience College<br>Bishop cotton women's Christian College Bangalore Karnataka   |   | 9902151006<br>9945516580  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 20:11:25 harshadatalekar10@gmai Harshada Vilas Talekar [17]<br>31/07/2020 10:17:54 umi jadhav77@gmai.com Umila Jadhav   |   | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur [19]<br>Wh Nanded   |   | 9329708 [20]<br>8482812049  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 10:25:24 marciamnf@hotmal.com Marcia Fernandes  | Housewife<br>Special Teacher  | None<br>Shi Sunai Samatka Matimand Shala, Camanahad  |   | 9823302869  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 21:22:05 suryakantshendre@gmail Suryakant Ambadas Shendre<br>31/07/2020 21:57:40 tibush2014@gmail.com Tiburcio Silvestre Gonsalves  | Proprietor, CLASSY EVE  |  |   | 8208324679  | -<br>Is it okay to incorporate ye  | oga into regular exercise o  | r the other way around?      |                                 |                         |          |  |
| 31/07/2020 22:40:31 yeshwantinteriors@rediffr Damodar<br>31/07/2020 23:13:10 bhawtik@gmail.com Bhawtik Jagruteshwar Joshi  | proprietor<br>Teacher (Contact)   | Yeshwant wellness<br>PAHSU   |   | 7798679106<br>7620694513  | acupressure immunity bo  | oster points   |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 00:37:29 aaavpande@gmail.com Vikas Vasantrao Pande  | Acupressure Therapist   | Vikas Pande's Acupressure Center   |   | 9822364711<br>9922407257  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 00:52:58 mandlekarshubham25@g Shubham rahul mandlekar<br>01/08/2020 01:13:39 vaishalisawale75@gmail.iDr vaishali sawale   | 12th pass<br>Doctor(panchkarma)   | State board Maharashtra<br>MUHS,NASIK  |   | 8805976866  | To start online yoga for pa  | atienta will be helpful  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:13:45 raj_yog97@redifmail.com Rajeshkumar N zanwar<br>01/08/2020 01:15:59 bhujbalma5@gmail.com BHUJBAL MAKARAND ARIVIND  | BAMS<br>Director of Physical Edu  | PMT's ayurved college,shevgaon<br>Sou Suvarnalata Gandhi Mahavidyalay Vairag   |   | 9890560842<br>9822274021  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:16:00 yogeshshewale007@gma Dr Yogesh Kashinath Shewale<br>01/08/2020 01:16:03 gururajkulkarni853@gma Gururaj Kulkarni  | Assistant Professor<br>Principal  | SVNHT's Ayurved College Rahuri Ahmednagar<br>Ashwini Paramedical College Kumbhari Solapur  |   | 9028148202  | Diabetic management thr  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:16:56 drprasadkumawat044@grDr Prasad Balaji Kumawat  | Pg student  | SDM Ayurvedic Medical college  |   | 9766062344  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:16:58 bgfriends.net@gmail.com Godase Bhagyashree Bajirao<br>01/08/2020 01:17:27 drsnehaldeshmukh1991@Dr.snehal deshmukh  | PG student 1st year<br>MD   | College of ayurveda and research ,nigdi, pune.<br>MUHS   |   | 8208530718<br>9403392190  | I really like to know about  | accupressure approch for   | covid 19 .                   |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:19:23 kunale.ravi@gmail.com Ravindra Bhikaji Kunale<br>01/08/2020 01:19:51 dikshahule7@gmail.com Hulle Arti Mallinath  | Director Of Physical Edu<br>Student   | Vitthalrao Shinde Arts College Tembhurni<br>D.B.F Dayanand college of arts and science   |   | 9423336334<br>7218518795  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:20:15 drrahul.raut@gmail.com DR.RAHUL RAJVILAS RAUT  | MD Kaumarbhritya Scho   | Bhausaheb Mulak Ayurveda Mahavidyalaya, Nandanvan, Nag   |   | 8149066669  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:20:48 saravananiteratureplus@ SARAVANAN R<br>01/08/2020 01:20:56 dr.jiddimani@gmail.com Dr.Jiddimani Nagnath Marutirao   | Doctor  | GOVERNMENT HIGH SCHOOL (SCHOOL EDUCATION)<br>Kamal clinic  |   | 9595896767  |  | d email id,about features o  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:21:05 sanjayj262@gmail.com Sanjay Gajanan Joshi<br>01/08/2020 01:22:40 sszende6703@gmail.com Dr.Zende Sukhadeo Sitaram   | Accupressure Consultan<br>Principal   | Sanjay Joshi, Accupressure Center<br>Mahatma Phule College Of Education.Sangola.Dist.Solapur   |   | 9423632897<br>9422874470  |  | e in Covid.Is it a preventive  | measure.Or whether the       | patient is in the suffering sta | age.                    |          |  |
| 01/08/2020 01:23:13 suvarnavinvitha93@gmai Vinvitha<br>01/08/2020 01:24:55 vasantbasutkar143@gma Vasant Sanjay Basutkar  | Student (1st MCOM)<br>Student   | St Agnes Center For Post Graduate Studies And Research, Ma<br>BMIT, Solapur  |   | 8197673980<br>7768965435  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:25:32 shrinivas.bhimanpalli@ya SHRINIVAS JAGANNATH BHIMANPA  | L Acupressure Therapist   | Ved Ayurvedic and Acupressure Chikitsalaya   |   | 9325334223  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:25:27 prajaktapgosavi@gmail.cc Gosavi Prajakta Popat<br>01/08/2020 01:25:57 sanjivanip2011@gmail.cc Dr Sanjivani Chavan  | Kurduwadi<br>Research scholar   | T.C.college, Baramati<br>Sant Gadge Baba Amravati University, Maharashtra  |   | 9665123318<br>9403308617  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:26:18 1281987syadav@gmail.c SUNITA YADAV<br>01/08/2020 01:29:18 drabhijeet2805may@gma Dr. Abhijeet Pachpor   | Student<br>Assistant Professor  | Veerangna maharani laxmi bai degree college<br>Gramin Ayurveda Mahavidyalaya Patur Dist-Akola Maharashtri  |   | 8381922510<br>8329373465  | Yes  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:29:34 javeethe@gmail.com Khairdi Javed Ahmed Mohammed Hani   | f Law Officer   | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University  |   | 9421740111  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:32:06 manihomee2019@gmail.ct M.MAHALAKSHMI<br>01/08/2020 01:32:35 shindevikas450@gmail.ct Shinde Vikas Vilasrao  | Commerce<br>Assistant professor   | Idhaya college for women kumbakonam ibharathidasan univen<br>Mauli Mahavidyalaya Wadala  |   | 9361221958<br>9881256115  | Till today   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:36:20 shindesp1963@gmail.cor Dr Sukhdeo Pandurang Shinde<br>01/08/2020 01:37:07 archanamane001@gmail.Mane Archana Khanderao  | Assistant professor<br>Research student   | P. A. H.solapur University Solapur<br>Solapur university,solapur   |   | 9421116126<br>9860429981  | NO   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:36:58 yadaveflu@gmail.com Dr. P. Mattaiah Yadav<br>01/08/2020 01:37:12 archuabhijagtap@gmail.c Dr Archana Abhijeet Jagtap  | Lecturer in English<br>Doctor   | GDC Medak<br>MUHS  |   | 9966060031<br>9421047104  | No   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:37:28 srekhavemuri@gmail.com Sree Rekha Vemuri   | Lecturer  | Sri Durga Malleswara Siddhartha Mahila Kalasala  | 0995908904  | \$1   |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:37:48 shaikhim11@gmail.com Imran Mubarak Shaikh<br>01/08/2020 01:40:21 manalikane123@gmail.cc Dr. Manali Kane  | Jr. Clerk<br>Professor  | PAHSUS<br>AHS SOLAPUR University   |   | 9673575336  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:42:05 vikramkanevk@gmail.com Vikram Kane<br>01/08/2020 01:44:11 Jitendra.khot@sgrayurvet.Dr.Jitendra Dhanapal khot   | Student<br>Assistant professor  | MIT wpu, pune<br>Seth Govindaji raovji ayurveda Mahavidhalay solapur   |   | 9422500599  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:52:43 sushdhame1608@gmail.cDhame sushama Amrut   | Student   | TC college   |   | 9422500599<br>9422167616<br>9503457437  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:57:15 neethutharol@gmail.com Neethu Tharol<br>01/08/2020 01:57:43 dg63sontakkey@gmail.co Dr. D.G.SONTAKKEY   |   | GAC Namur  |   | 9422167616<br>9503457437<br>7798742053  |  |  |                              |                                 |                         |          |  |
|  |   | GAC Nagpur<br>VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN   |   | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910  |  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 01:58:35 snehankita23.ayurveda@ Dr. Snehankita V Dhanvijay<br>01/08/2020 02:01:28 alkacharde29@gmail.com Dr Alka Shyam Charde   | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor   | VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN<br>Siddhakala Ayurved Mahavidyalaya, sangamner<br>Bhausaheb Mulak Ayurved Mahavidyalaya Nandarwan Nagpu   |   | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910<br>9860572779<br>9764996546  | Nothing yet  |  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 02:01:28 alkacharde29@gmail.com Dr Alka Shyam Charde<br>01/08/2020 02:01:42 dr.bhumikathorat@gmail.cDr. Bhumika B. Thorat   | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>PG student   | VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN<br>Siddhakala Ayurved Mahavidyalaya, sangamner  |   | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910<br>9860572779<br>9764996546<br>8208307982  | Nothing yet  | ifection of covid hv unne  |                              |                                 |                         |          |  |
| 01/08/2020 02:01:28 alkacharde29@gmail.corr Dr Alka Shyam Charde<br>01/08/2020 02:01:42 d: chbumikathorat@gmail.Dr. Bhumika B. Thorat<br>01/08/2020 02:05:58 nutusama1964@gmail.cor DR RAVINDRA SAHEBRAO DHIMDHI<br>01/08/2020 02:05:29 mayankandry@gmail.cor Mayank Verma   | DIRECTOR PHYSICAL I<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>M PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSOR   | VASANTRAO NAK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN<br>Siddhalad Ayurved Mahravlyalaya, sanganner<br>Bhaxahab Maka Ayurved Mahravlyalaya Nandarwan Nagou<br>CSMSS AVIRNEDA Mahravlyalay, Aurangabad<br>GOVT AYURVEDIC COLLEGE OSMANABAD<br>GANDH INSTITUTION OF PERFECT TEACHING STUDIES   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910<br>9860572779<br>9764996546<br>8208307982<br>38<br>9927124241  | Nothing yet<br>How there is prevention in<br>No  | ifection of covid by yoga  |                              |                                 |                         |          |  |
| 01082/2002/20128 aktoretex58genalic.com 20 Alas Shyam Charde<br>01082/2002/20124 cd khumkhandstaglanul. Jon. Bannala B. Thorat<br>01082/2002/20124 cd khumkhandstaglanul. Jon. Bannala B. Thorat<br>01082/2002/20134 cd khumkhandstaglanul. Jonkgavel. Verma<br>01082/2002/201143 d adpaintedmarkstaglanu. C. Gayash Sameer Deshpande<br>01082/2002/2144 d addinathandrox702ggm DR. SkyaMash RAINNDRA DHMOHB   | DIRECTOR PHYSICAL I<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>M PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSOR<br>Assistant professor<br>M Professor   | VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN<br>Siddhabala Ayurved Mahavidyalaya, sangamner<br>Bhausaheb Mulak Ayurved Mahavidyalaya Nandarwan Nagpu<br>CSMSS AYURVEDI Mahavidyalaya, Aurangabad<br>GOVT AYURVEDIC COLLEGE OSMANABAD   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910<br>9860572779<br>976496546<br>8208307982<br>88<br>9927124241<br>9421875404<br>9921853223   | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>No<br>How the Acupressure wor   |  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:12 shacknedc28gganLcort /r Mas Shyan Charde<br>01002200 02:01 z shacknedc28gganLcort Environt<br>01002200 02:05 minutamid 500 gganLcort Environt<br>01002200 02:15 di capatri Samer Designada<br>01002200 02:14 di cardinattimicotoggan DS. SUMARA NAVIDRA MINUTA<br>01002200 02:14 di cardinattimicotogan DS. SumAra NaviDRA Distanto<br>01002200 02:14 di cardinattimicotogan DS. SumAra NaviDRA Distanto<br>01002200 02:05 Pulsestating GganCart Distanto Josépande<br>01002200 02:05 Pulsestating GganCart Distanto avata   | DIRECTOR PHYSICAL I<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>M PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSO<br>Assistant professor<br>II Professor<br>Sports teacher<br>Assist. Professor  | VLANTRAD VANK GOVERNMENT INSTITUTE OF ARTAD S<br>Schäuska Ayven Mahavinghags, samper<br>Brausateh Mask Ayvend Mahavinghag Nandensen Negar<br>Glassa Schüfer Mahavinghag, Anzengel<br>GOVT AVIEVEIC COLLEGE GRAMMARA<br>GAMEN BRITTUNGKO OF PERFECT TEXANO STUDIES<br>S G.R. Ayvend College, Solgar<br>Baylande College, Solgar<br>Baylande College Jacobia   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7798742053<br>9400838395<br>7972368910<br>9860572779<br>9764996546<br>8208307982<br>38<br>9927124241<br>9421875404<br>9921853223<br>9622662303<br>9604759360  | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>No<br>No<br>No  |  |                              |                                 |                         |          |  |
| 0108220020212 al alcoharde23@ganal.com CrA Mas Shyam Charde<br>0108220020214 al chardmarkerate23@ganal.com Envert<br>0108220020214 al chardmarkerate39amal.com Marais Nema<br>0108220020123: maynikasan/giganal.com Marais Nema<br>010822002011: al disputienterpathegigmin C. Gayani Marais Savet<br>010822002012: a disputienterpathegigmin C. Savani Marais Delapande<br>01082202021: a disputienterpathegigmin C. Savani Varama Orano<br>01082202021: a disputienterpathegigmin C. Savani Varama Orano<br>01082202021: a savaphinterpathegigmin C. Savani Orano Delapande<br>01082202021: a savaphinterpathegigmin C. Savani Varama Orano<br>01082202021: a savaphinterpathegimin Con Savani Orano Marais Delapande<br>01082202021: a savaphinterpathegimin Con Savani Orano Marais 201  | DIRECTOR PHYSICAL I<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSOR<br>II Professor<br>Sports teacher  | VISANTRAD NAK GÖVESNURENT INSTITUTE GYATTS AN<br>Stöhnaba Aynung Maharighiga, sanagamer<br>Bhausaheb Malak Aynuned Maharighiga, karangebed<br>GMISB AVTAVIEEDA Meharighag, Arangebed<br>GOVT AVTRVEEDA COLLEGE GOMANABAD<br>GANDEN HISTITUTION OF PERSECT TUACHING STUDIES<br>S.G. Alyunged Gollege, Solapar<br>San Aynung Gollege, Solapar<br>San Aynung Gollege, Solapar   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7788742053<br>9400838395<br>9860572779<br>9764996546<br>8208037982<br>38<br>9927124241<br>9421875404<br>99271853223<br>9822662303<br>7888254407   | Nothing yet<br>-<br>How there is prevention in<br>No<br>No<br>How the Acupressure wor<br>No<br>No  | rks in covid prevention  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:12 skabchadc28ggaal.com Cr Mas Shyam Chards<br>01002200 02:02 do zhownikowskog Bagnal Lio: Rhumat<br>01002200 02:05 maynakannig Gagnal Con Kannika B. Torant<br>01002200 02:05 maynakannig Gagnal Con Maynik Yame<br>01002200 02:15 do gaynakannig Gagnal Con Maynik Yame<br>01002200 02:15 do gaynakannig Gagnal Con Yanik Yame<br>01002200 02:10 do gaynakannig Gagnal Con Yanik Yamao Hannaka<br>01002200 02:10 go gaynakannig Gagnal Con Yanik Yamao Hannaka<br>01002200 02:10 go gaynakannig Gagnal Con Yanik Yamao Hannaka [1]<br>01002200 02:10 syndramanain Ggman Con Yanik Yamao Hannaka [1]<br>01002200 02:21 do syndramanain Gagnal Con Yanik Yamao Hannaka [1]<br>01002200 02:21 do syndramanain Gagnal Con Yanik Yamao Hannaka [1]  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>M PROFESSOR<br>Assistant professor<br>Sports teacher<br>Assist professor<br>Doctor<br>Assist Professor<br>Dector<br>Assistant Professor<br>Pharmacist  | VIGANTINO INAK GOVERNMENT INSTITUTE CF ARTS &<br>Stochaska Ayrev Maharohgina, sequence<br>Binauaste Maka Ayrevet Maharohgina, sequence<br>Stochaska Ayrevet Maharohgina, Aranged<br>GOVT AVIAVEDIC COLLEGE GAMANARA<br>GAMEN BATTUTOROF PERFECT TEACHING INTO<br>BAAYee Golings, Solaya<br>Ba Ayreve Golings, Solaya<br>Ba Ayreve Golings, Solaya<br>Ba Ayreve Golings, Solaya<br>Ba Ayreve Golings, Solaya<br>Barden Bard, Bardan David, Maharohan<br>Maharohan<br>Maharohan Bardon Bardon Bardon<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Maharohan<br>Ma | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7796742053<br>9400833955<br>7972368910<br>960572779<br>976496546<br>8203307982<br>89<br>9927124241<br>9421875404<br>9921852233<br>9604755360<br>788825407<br>99975722112  | Nothing yet<br>-<br>How there is prevention in<br>No<br>How the Acupressure wor<br>No<br>No<br>Can Yoga increase our in  | rks in covid prevention  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:02 28 shackwadc3g8ganaLcom Cr Maka Shyam Chards<br>01002200 02:02 20 28 shackwadc3g8ganaLio: Chardman Sh. Torant<br>01002200 02:02 20:02 58 nutuana 1964/gganaLio: Chardman Sh. Torant<br>01002200 02:02 20:02 maynakcandyg8ganaLio: Chardman Sh. Torant<br>01002200 02:02 20:02 maynakcandyg8ganaLio: Chardman Sh. Torant<br>01002200 02:02 44 dardmandmatchargands1971 (g) Harnar Datatrap Dashpande<br>01002200 02:13 di optismati chardman Sh. Torant Datatrap Dashpande<br>01002200 02:13 sh. S   | DIRECTOR PHYSICAL I<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>M PROFESSOR<br>ASSISTANT PROFESSO<br>AssistANT PROFESSO<br>Assistant professor<br>Dector<br>Assist. Professor<br>Dector<br>Assista Professor<br>Pearmacist<br>Associate Professor, De<br>Service Advisor   | VIGANTINO INAK GOVERNMENT INSTITUTE CARTAS A<br>Statuska Ayveet Mahandyskapa, sanapareme<br>Binausatek Maka Ayveet Mahandyskapa Nandarness Negas<br>Statuska Statistier Materikapisa, Anaparatisti<br>Statuska Statistier Materikapisa, Anaparatisti<br>Statuska Statistier Mahandyskapa<br>Markan Statistika Statisti<br>Markan Mahandyskapa Janon<br>Markan Markan Galapat Janon<br>Markan Mahandyskapa Janon<br>Markan Mahandyskapa Janon<br>Markan Markan Galapat Janon<br>Markan Markan Galapat Janon<br>Markan Markan Galapat  | 0907842328  | 9422167616<br>950367437<br>7796742053<br>9400833936<br>7972368910<br>960572779<br>9764996546<br>89201274241<br>9921853223<br>9604759306<br>9921853223<br>96047593060<br>9975722112<br>9657203624<br>9622203052  | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>How the Acupressure wor<br>No<br>No<br>Can Yoga increase our im<br>Ni<br>No<br>Thank You.   | rks in covid prevention  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:01 28 shacknedc28gganiLcort /r Aka Shyan Charde<br>01002200 02:02 42 shacknedcategganiL (r): Bhumat B. Therat<br>01002200 02:02:02 maynick.mg/gganiL or Maynak WeitBANO DHIMHI<br>01002200 02:02:02 maynick.mg/gganiL or Maynak WeitBANO<br>01002200 02:02 maynick.mg/gganiL or Maynak WeitBANO<br>01002200 02:14 di vardminime/ordgani RS J.WARAN RAVINDRA JANUDRA<br>01002200 02:14 di vardminime/ordgani RS J.WARAN RAVINDRA JANUDRA<br>01002200 02:12 his subgritaria fanda faginal fan Strant Barbarata<br>01002200 02:21 his subgritaria fanda faginal Col: Senpari Vagamad Hanata [21]<br>01002200 02:21 his subgritaria faginal Col: Senpari Vagamad Hanata [21]<br>01002200 02:21 his subgritaria faginal Col: Senpari Vagamad Hanata [21]<br>01002200 02:22 his subgritaria faginal Col: Senpari Vagamad Hanata [21]<br>01002200 02:21 his maynifeggania I col: Senpari Marhutar Margie<br>01002200 02:21 his maynifeggania I col: Senpari Marhutar Margie   | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>MROFESSOR<br>ASSISTANT PROFESSOR<br>Assistant professor<br>Biports teacher<br>Assistant Professor<br>Paarmacist<br>Associate Professor, De<br>Service Advisor<br>Carpenter   | VLANITRAD VLANG GOVERNMEENT INSTITUTE OF ARTAD S<br>Schäudek Javeen Mahandysiges, sessioner<br>Binausethe Mask Aynored Mahandysiges Nandensens Negus<br>(2005) ANTAVERIE COLLEGE GRAMMARAD<br>GOVER ANTURNOR OF PERFECT TEXANNO STUDIES<br>S OR Aynored College, Solapar<br>Bauyend Callege, Solapar<br>Bauyend Callege, Solapar<br>Bauyend Callege, Solapar<br>Marten Bathand Mahanderad<br>Marten Station Vandensen<br>Marten Station Vandensen<br>Marten Station Vandensen<br>Marten Bathandystapa Janofi<br>Auth S schattle Sola Mayneet Mahandysdaya Makad, H<br>Auth S schattle Sola Mayneet Mahandysdaya Makad, H   | 0907542328  | 9422167616<br>950367437<br>7796742053<br>9400833936<br>7972368910<br>960572779<br>9764996546<br>89201274241<br>9921853223<br>9604759306<br>9921853223<br>96047593060<br>9975722112<br>9657203624<br>9622203052  | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>No<br>How the Acupressure wor<br>No<br>Can Yoga increase our in<br>Ni   | rks in covid prevention  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:01 28 shacknedc28ggsall.com /r Aka Shyam Charde           01002200 02:02:02 28 shacknedc28ggsall.com /r Draket           01002200 02:02:02 cmmysikandy ggbaall.com /bankte           01002200 02:02:02 09 maysikandy ggbaall com /bankte           01002200 02:02:02 09 maysikandy ggbaall com /bankte           01002200 02:02:02 01:33 diggsaldeshandseggm Dr. Useggm Dr. Sturket           01002200 02:02:02 01:33 diggsaldeshandseggm Dr. Useggm Dr. Sturket           01002200 02:02:02:02:02 01:02 have antidggmail.com /banktet           01002200 02:02:02:02:02:02:01 maysikandy ggbamil.com /banktet           01002200 02:02:02:01 swappinnets/Bggmail.com /banktet           01002200 02:02:01 manupinnets/Bggmail.com /banktet           01002200 02:02:02:01 manupinne  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>Sports Isacher<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Doctor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Doctor<br>Doctor<br>Doctor<br>Doctor<br>Doctor<br>Doctor<br>Docto  | VIGANTINO INAK GOVERNMENT INSTITUTE CARTAS A<br>Statistical Approx Mathemylapis, paragrammer<br>Binausteh Maisk Ayoret Mahanjohapis, narometimes Negati<br>GOVT Antivettein ColLEGE GAMANABAD<br>GOVT ANTIVETEIC COLLEGE GAMANABAD<br>GAMEN BINTUNNON COLLEGE GAMANABAD<br>GAMEN BINTUNNON COLLEGE GAMANABAD<br>GAMEN BINTUNNON COLLEGE GAMANABAD<br>GAMEN BINTUNNON COLLEGE GAMANABAD<br>GAMENTING AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND  | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>7796742053<br>9400583395<br>9773684910<br>9860572779<br>976496546<br>8208307982<br>89<br>992714241<br>9421875404<br>992714241<br>9421875404<br>992724263<br>9822642303<br>986254407<br>9867230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>9857230362<br>985723362<br>985723362<br>985723362<br>985723362<br>985723362<br>98572362<br>98572362<br>98572362<br>98572362<br>98572362<br>98572362<br>985725<br>98572<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>985725<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>98575<br>985755<br>985755<br>985755<br>98575555<br>9857555555 | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>How the Acupressure wor<br>No<br>No<br>Can Yoga increase our im<br>Ni<br>No<br>Thank You.   | rks in covid prevention  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:12 al akazkerskégðiganal com Er Nika Shyam Chards<br>01002200 02:12 al kazkerskégðiganal Lo: Brumari<br>01002200 02:05:20 majnaltarnsfjöglanal Lo: Brumari<br>01002200 02:05:20 majnaltarnsfjöglanal com Nank Viens<br>01002200 02:11:30 dipajandarhjanskégðigan Lo: Gayant Samero Delpajanda Gol<br>01002200 02:11:30 dipajandarhjanskégðigan Lo: Gayant Samero Delpajanda Gol<br>01002200 02:10:20 Polsakaski gigmal com Honk Viens<br>01002200 02:10:20 sepsidarskágðiganal co: Brand Viensanda Gol<br>01002200 02:10:20 sepsidarskágðiganal co: Brand Viensand Viensala<br>01002200 02:21:00 sepsidarskágðiganal co: Brand Viensand Viensala<br>01002200 02:22:01 sepsidarskágðiganal co: Brand Viensandar Brand<br>01002200 02:22:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand Viensala<br>01002200 02:22:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand Viensala<br>01002200 02:22:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand Sahoda<br>01002200 02:22:07 disastínkumspállýganal co: Brand Viensanda Brand<br>01002200 02:22:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>01002200 02:20:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>01002200 02:20:07 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>01002200 02:00 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>01002200 02:00 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>01002200 02:00 disastínkumspállýganal co: Brand Viensand<br>0100200 disastín magnala co: Bra   | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>PG student<br>I MROFESSOR<br>ASSISTANT PROFESS<br>Assistant professor<br>II Professor<br>Sonds teacher<br>Assist. Professor<br>Sonds teacher<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Data<br>Assicate Professor, De<br>Service Advisor<br>Carpenter<br>Deputy medical superinth<br>Mouewfe<br>Sports teacher  | VIGANTINO LANK CONCINIENTLET INSTITUTE CF AFETS &<br>Stochastia Ayore Mahanofagina, segurement<br>Brausante Mala Ayoret Mahanofagina, segurement<br>Brausante Mala Ayoret Mahanofagina, segurement<br>CONT ANTRANEDIC COLLEGE COMMANIAO<br>CONT ANTRANEDIC COLLEGE COMMANIAO<br>Concentration of Persister Track-inite Structures<br>Sch Ayoret College Versign Danskologuer<br>Parametane Engine Inter Netwines<br>Reach Indendorga Jacob<br>Reach Mala Casa S Agoretal Arter Versign<br>Reach Indendorga Jacob<br>Mahanofa Mala General Anter Mahanofagina Malanda<br>Handrach Mala Casa S Agoretal<br>Mahan Mala Casa S Agoretal<br>Mahanofa Mahanofa Mahanofa Casa S Agoretal<br>Mahanofa Mahanofa S Agoretal<br>Mahanofa Mahanofa Mahano   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>77136740053<br>9400838395<br>797386810<br>9860572779<br>9764996546<br>8208307982<br>88<br>9927124241<br>9421875404<br>9927154241<br>9421875404<br>9927154241<br>9421875404<br>9927154212<br>965720302<br>9604759300<br>9604759302<br>9604759302<br>9604759302<br>96047594502<br>965720324<br>965720324<br>9655946506  | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>No the Acupressure wor<br>No<br>Can Yoga increase our in<br>Ni<br>No Thank You.<br>Yes<br>Which yoga most importa<br>Which benefit give yoga 8  | rks in covid prevention  | s teacher in Iournament      |                                 |                         |          |  |
| 01002200 02:02 ali akacharakachg@ganl.com Dr.Naka Shyam Chards           01002200 02:02:03 ali akacharakachg@ganl.com Dr.Naka Shyam Chards           01002200 02:03:03 maynakarahg@ganl.com Dr.Naka Shyam Chards           01002200 02:03:03 maynakarahg@ganl.com Dr.Nakaraharaharaharaharaharaharaharaharahar   | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Profaudent<br>Profaudent<br>Profautent<br>Profautent<br>Profassor<br>Doctor<br>Spots teacher<br>Assistant Professor<br>Dassistant Professor<br>Pharmaosit<br>Assistant Professor<br>Desyty medical superior<br>Paramaosit<br>Associates Professor, Di<br>Sarvice Advisor<br>Cappenter<br>Deputy medical superior<br>Masc (inorganic chemis<br>Housewife<br>Spots teacher<br>Assistant Professor<br>doctor  | VIGANTINO LANK CONFIGNMENT INSTITUTE CF ARTS AS<br>Stochastia Ayove Michanolysips, sequences<br>Binausate Mala Ayove Michanolysips, Inaudress Negation<br>Conf Antikension and Antikensions, Annual Antikension<br>Conf Antikension Configuration and Antikension<br>S C R Ayover Challenge Scalauri<br>Michael Institution Configuration<br>S C R Ayover Challenge Scalauri<br>Institution and Antikension<br>Michael Michanolysips Jonot<br>Marca Mathematica Antikension<br>Marca Michael Scalauri<br>Marca Michael Scalauri<br>Regen Indeal S agrand Inter Vision<br>Regen Indeal S agrand Inter Vision<br>Marca Michael Scalauri<br>P A I Scalauri<br>Marca Michael Scalauri<br>Challenge University Schlam<br>Home<br>Challenge Inter Configuration<br>Home<br>Challenge Inter Configuration<br>Home<br>State Michael Configuration<br>Home<br>State Michael Configuration<br>State Michael Configuration<br>State Michael Configuration<br>Michael Configura   | 0907542328<br>0842188290<br>0992219061  | 9422167616<br>9503457437<br>779672055<br>940083395<br>970236810<br>9800572779<br>9772368910<br>9927124241<br>9421875404<br>9927182421<br>9927124241<br>9422875404<br>9927183223<br>9607759300<br>788254407<br>9852793052<br>965720352<br>965720352<br>965720352<br>965720352<br>96572116596<br>7350891538<br>965945050<br>965945150<br>965945150<br>965945150   | Nothing yet<br>How there is prevention in<br>No<br>No the Acupressure wor<br>No<br>Can Yoga increase our in<br>Ni<br>No Thank You.<br>Yes<br>Which yoga most importa<br>Which benefit give yoga 8  | nt of human body?  | s feacher in soumament       |                                 |                         |          |  |
| 01002200 02:01 28 shacknedd2gganLcord Dr Aka Shyam Charde           01002200 02:02 20 db abharded2gganLcord Dr Aka Shyam Charde           01002200 02:02 20 maynakandy glasmila Dr Bharde           01002200 02:02 20 maynakandy glasmila Dr Bharde           01002200 02:02 20 maynakandy glasmila On Maynak Wema           01002200 02:02 20 maynakandy glasmila On Maynak Wema           01002200 02:02 20 maynakandy glasmila Oh Saynak Wema           01002200 02:02 20 44 dr akrahdminethyandGgam Dr. SulvANARA MVIORA D MetHAN           01002200 02:02 20 14 db instantiantaparade1971 gl Hamma Datatary Deshparade           01002200 02:02 20 19 Abuashtiggangania Coh. Syseh Nashukar Naynad           01000200 02:02 19 suspathtiggangania Coh. Syseh Nashukar Naynad           01000200 02:02 19 drashtintarapathglighania Coh. Syseh Nashukar Naynad           01000200 02:02 19 sushtintarapathglighania Coh. Syseh Nashtintara Shinda ohaga           01000  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Caspenter<br>Depoly medical superint<br>M. Sc (horganic chemist<br>Housewife<br>Sports treacher<br>Sastistant Professor   | VLAANTRAD VLAK GOVERNMENT INSTITUTE CF ARTAB<br>Stötsback Ayveet Makandysige, nagenetic<br>Binaustehe Makin Ayveet Makandysige Nagenetic<br>Binaustehe Makin Ayveet Makandysige Nagenetic<br>Stöts STATIFECH Kathweighen Anzehlen<br>GOVT ANTRYEDIC COLLEGE GOMANABAC<br>GOVT ANTRYEDIC COLLEGE GOMANABAC<br>GANNere BITTUTUNGO FERRECT TELANOR STOLES<br>S. R. R. Ayveet College, Solgar<br>Bandred Makindysige ja civit<br>Makan saka<br>Machen Makandyska ja civit<br>Makan Saka<br>Machen Makandyska ja civit<br>Makan Saka<br>Makand Makand Saka<br>Makand Makand<br>Makand Saka<br>Makand Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand<br>Makand   | 0907542328<br>0842188290<br>0992219061  | 9422167616<br>9503457437<br>779872053<br>940083395<br>7972368910<br>9605727792<br>88<br>992712481<br>992185320<br>992185320<br>9922185320<br>9922185320<br>9922185320<br>9922185320<br>9922185320<br>992721212<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>9925720322<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>992572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>99572032<br>995720<br>99572032<br>99572032<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995720<br>995700<br>9957000000000000000000000000000   | Nothing yet<br>How there is provention in<br>No<br>No<br>How the Acupressure work<br>No<br>Can Yoga increase our in<br>Ni<br>No<br>Thank You.<br>Yes<br>Which yoga most importa<br>Which benefit give yoga to<br>May be  | nt of human body?  | s teacher in Ioumament       |                                 |                         |          |  |
| 01002200 02:02         28         absolute208         Description           01002200 02:02         28         absolute208         Description         Description           01002200 02:02         20:05         minimismol 594 (Bgmail co R) RANNDRA SMEERAD DHINHE         Description         Description           01002200 02:02         29:05         minimismol 594 (Bgmail co R) RANNDRA SMEERAD DHINHE         Description         Description           01002200 02:02         02:15.0         desprinter/description         Collapsil         Description  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Post autoent<br>Professor<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Dector<br>Pharmaost<br>Associate Professor<br>Assistant Professor<br>Concerning<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Concerning<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Pharmaost<br>Assistant Professor<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover<br>Discover | VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF ARTAS A<br>Stabilistical Ayure Manani (Instituture C ARTAS)<br>Bisausteh Maisi Ayured Manani yaya manani<br>Bisausteh Maisi Ayured Manani yaya manani<br>Gover Antroperson (Instituture Stabilisti<br>Sa R.A.Yureed Calley, Calava (Instituture Stabilisti<br>Mananith Mananith)<br>Alara natik<br>Alara Instituture (Instituture Valley)<br>Alara Instituture (Instituture Valley)<br>Alara Mananitha ya Janini<br>Mananitha (Instituture Valley)<br>Alara Mananitha ya Janini<br>P.A.H.Salava University Salayar<br>P.A.H.Salava University Salayar<br>Hane mananane Dega Ayureka Matada Calavage<br>Hane Mananitha (Colege, Benayar, Shathahangar (U)<br>mata<br>Same Visikanana (RC) Calego, Tanayar, Shathahangar (U)<br>mata  | 0907542328<br>0842188290<br>0992219081  | 9422167616<br>9503457437<br>9708720053<br>940083035<br>97072368910<br>9800572779<br>9927122421<br>9421875404<br>9927124241<br>9421875404<br>9927124241<br>9421875404<br>9927822400<br>7882544007<br>997572112<br>9604755030<br>788254007<br>985720324<br>9820690500<br>00<br>7721816596<br>9850679697<br>9532911407<br>12<br>9421030576<br>94221030576  | Nothing yet<br>How there is prevention in No No No Can Yoga increase our in NI No Tanih You Yes Which yoga mot importa Which benefit give yoga b May be No thanks  | nt of human body?  | s teacher in tournament      |                                 |                         |          |  |
| 0100220020020         28         abschnisske29gigsall.com Ch Aka Shyem Charde           010022020020         28         abschnisske29gigsall.com Charde           010022020020         20:65         nitsama 1944.ggmail.com Reynkinske         Nemat           010022020020         20:55         miginkanding Qiagamil.com Reynkinske         Nemat           010022020         20:55         miginkanding Qiagam RS. SWARMAR NUNRAR ANURAR NUNRAR NU  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Post audient<br>Professor<br>Post audient<br>Professor<br>Post audient<br>Professor<br>Depoly metical supervised<br>Assistant Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>doctor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>NA<br>Assisted Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Suports teacher<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Tallor<br>Supervised<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Depoly medical supervised<br>Nacimental Professor<br>Depoly me  | VIGANTINO LANK CONCININUES'I INSTITUTE CF ARTS AS<br>STOCHARLE A your Standaron Joyan Service Manana your Standarows Negation<br>Browanth Malak Ayoured Mananaya yana Nandarows Negation<br>CONT ANTRANSIDE COLLEGE COMANNAUA<br>SERVISIONE AND ON POPICIES' TEACHING TURINES<br>Services Transport and Negations' TEACHING TURINES<br>Services Transport and Negations' TEACHING TURINES<br>Services Transport and Negations' TEACHING TURINES<br>Andreach Hananaya Negations' Standard<br>Paraletame English Reveal National College<br>Mandesh Hananaya Negations' Standard<br>Reveal Institutes (Barana Aground Manana)<br>Reveal Negations' Standard Standard<br>Paraletame Topical Aground Mananaya<br>Reveal Negations' Standard<br>Paral Standard Develop, Negations' Standard<br>Negations' Standard Standard College<br>Paraletame Topical Paraletame Standard<br>Negations' Standard Standard College<br>Paraletame Topical Paraletame Standard<br>Negations' Standard Standard College<br>Negations' Standard Standard Standard College<br>Negations' Standard Standard Standard College<br>Ne   | 0907542328  | 9422167616<br>9503457437<br>779672053<br>9400838395<br>9702388390<br>9702388390<br>9702388390<br>980572779<br>9927124241<br>9421875404<br>9927124241<br>9421875404<br>9927124241<br>9421875404<br>992712412<br>992722112<br>992723220<br>7721818500<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965720324<br>965920300<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>965920302<br>9659200200000000000000000000000000000000  | Nothing yet<br>How there is prevention in No No No Can Yoga increase our in NI No Tanih You Yes Which yoga mot importa Which benefit give yoga b May be No thanks  | nt of human body?  | s teacher in toumament       |                                 |                         |          |  |
| 0100220202020         28         abschnischzögigmall.com Zhrikka Shyam Charde           0100220202020         20:55         missikandrögigmall.co. Rhunka Shuteliko DHKDHI           0100220202020         20:56         nitsama 1964 gigmall.co. Rhunka Shuteliko DHKDHI           0100220202020         20:56         nitsama 1964 gigmall.co. Rhunka Shuteliko DHKDHI           0100220202020         20:53         missikandrögigmall.co. Rhunka Shuteliko DHKDHI           01002202021         21:53         drigssikandrängsandräftigigm RS. SUMARA RHVIRERA J Battarab           010022020221         21:53         missikandräftigigm RS. SUMARA RHVIRERA J Battarab           010022020221         manginkandräftigmall.col. Charget Handräftigmand         Tigen Andräftigmand           010022020222:0222:07         drasknitkanungsalläghet Ch. Sachrinkant Fagligmand         Tigen Andräftigmand           01002202022:22:07         drasknitkanungsalläghet Ch. Sachrinkant Fagligmand         Tigen Andräftigmand           0100220202:22:05:07         drasknitkanungsalläghet Ch. Sachrinkant Fagligmand         Tigen Andräftigmand           010022020:22:22:07         drasknitkanungsalläghet Ch. Sachrinkanta Saketa Davin         Tigen Andräftigmand           010022020:22:05:07         tasknitkanungsalla Ch. Najmand Ch. Najmand         Tigen Andräftigmand           010022020:22:05:07         tasaknitkangläghägit Ch. Mandräftigmand Ch. Najmand <t< td=""><td>DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Assistant Professor<br/>Assistant Professor<br/>Assistant Professor<br/>Caperler<br/>Deputy medical superint<br/>Assocher Professor<br/>Caperler<br/>Deputy medical superint<br/>M Sc (Inorganic chemist<br/>Hoacevile<br/>Spott Secher<br/>Spott Secher<br/>Tasher<br/>Tasher<br/>Tasher<br/>Assistant Professor</td><td>VIGANTINO LANK CONCINIANCE INSTITUTE CF AKTAS<br/>VIGANTINO LANK AVAILATION INSTITUTE CF AKTAS<br/>VIGANIAA AVAILATIONALITY AND AVAILATION INSTITUTE<br/>BINALINEK INSTITUTE<br/>BINALINEK INSTITUTE<br/>BINALINEK INSTITUTE<br/>SIGNALINE ANTERNOON OF PERICET TEXANON STOLES<br/>S. G. R. Avarved College, Schapur<br/>Salaviene College, Schapur<br/>Salaviene College, Schapur<br/>Salaviene College, Schapur<br/>Salaviene College, Schapur<br/>Salaviene College, Schapur<br/>Mark Mark Salaviene College<br/>Salaviene College, Schapur<br/>Mark Salaviene College, Schapur<br/>Mark Salaviene College, Schapur<br/>PA H.S Galaviene College, Schapur<br/>PA H.S Galaviene Viewershy<br/>Solage University<br/>Chandrong Inf J. College, Schapur<br/>Salaviene De College, Schapur<br/>Salaviene De College, Schapur<br/>Salaviene De College, Schapur<br/>Salaviene Salaviene De College, Schapura Salaviene (Schapura)<br/>Salaviene Schapura Salaviene (Schapura)<br/>Salaviene Salaviene Salaviene (Schapura)<br/>Salaviene Salaviene Salaviene (Schapura)<br/>Schapura Salaviene Salaviene (</td><td>0907542328<br/>0842188290<br/>0992219061</td><td>9422 (676) 6<br/>950365437<br/>940035395<br/>940035395<br/>940035395<br/>9702388910<br/>9860572779<br/>976296264<br/>820307982<br/>88<br/>9927124241<br/>9421857404<br/>9921853223<br/>992263203<br/>880696600<br/>00<br/>772181696<br/>950269130<br/>9652911407<br/>12<br/>9421030576<br/>9422030576<br/>9505987<br/>9422030576<br/>9505987<br/>9421030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>9422030576<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305776<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>94220305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>9420305777<br/>942030577777<br/>942030577777777777777777777777777777777777</td><td>Nothing yet</td><td>nt of human body?</td><td>s feacher in toumament</td><td></td><td></td><td></td><td></td></t<>  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Caperler<br>Deputy medical superint<br>Assocher Professor<br>Caperler<br>Deputy medical superint<br>M Sc (Inorganic chemist<br>Hoacevile<br>Spott Secher<br>Spott Secher<br>Tasher<br>Tasher<br>Tasher<br>Assistant Professor  | VIGANTINO LANK CONCINIANCE INSTITUTE CF AKTAS<br>VIGANTINO LANK AVAILATION INSTITUTE CF AKTAS<br>VIGANIAA AVAILATIONALITY AND AVAILATION INSTITUTE<br>BINALINEK INSTITUTE<br>BINALINEK INSTITUTE<br>BINALINEK INSTITUTE<br>SIGNALINE ANTERNOON OF PERICET TEXANON STOLES<br>S. G. R. Avarved College, Schapur<br>Salaviene College, Schapur<br>Salaviene College, Schapur<br>Salaviene College, Schapur<br>Salaviene College, Schapur<br>Salaviene College, Schapur<br>Mark Mark Salaviene College<br>Salaviene College, Schapur<br>Mark Salaviene College, Schapur<br>Mark Salaviene College, Schapur<br>PA H.S Galaviene College, Schapur<br>PA H.S Galaviene Viewershy<br>Solage University<br>Chandrong Inf J. College, Schapur<br>Salaviene De College, Schapur<br>Salaviene De College, Schapur<br>Salaviene De College, Schapur<br>Salaviene Salaviene De College, Schapura Salaviene (Schapura)<br>Salaviene Schapura Salaviene (Schapura)<br>Salaviene Salaviene Salaviene (Schapura)<br>Salaviene Salaviene Salaviene (Schapura)<br>Schapura Salaviene Salaviene (   | 0907542328<br>0842188290<br>0992219061  | 9422 (676) 6<br>950365437<br>940035395<br>940035395<br>940035395<br>9702388910<br>9860572779<br>976296264<br>820307982<br>88<br>9927124241<br>9421857404<br>9921853223<br>992263203<br>880696600<br>00<br>772181696<br>950269130<br>9652911407<br>12<br>9421030576<br>9422030576<br>9505987<br>9422030576<br>9505987<br>9421030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>9422030576<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305776<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>94220305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>9420305777<br>942030577777<br>942030577777777777777777777777777777777777  | Nothing yet  | nt of human body?  | s feacher in toumament       |                                 |                         |          |  |
| 0100220202020         28         abschnische 29gigmall.com Dr. Maka Shyem Charde           0100220202020         20:56         instamm 514-6 gigmall.com Br. Marka           0100220202020         20:56         instamm 514-6 gigmall.com Br. Marka           0100220202020         20:56         instamm 514-6 gigmall.com Br. Marka           0100220202020         20:15.0         gigmall com Br. Marka           0100220202020         20:15.0         gigmall com Br. Marka           01002202020         20:15.0         gigmall com Br. Marka           010022020         20:15.0         gigmall com Br. Marka           010022020         20:16.0         phenastranking           010022020         20:22.0         gigmall com Br. Marka           01002200         20:22.0         gigmall com Br. Marka           01002200         22:22.0         gigmall com Br. Marka           01002200         22:22.0         gigmall com Br. Marka           01002200         22:23.0         shartpranking Brance           01002200         22:22.0         gigmall com Br. Marka           01002200         22:23.0         shartpranking Brance           01002200         22:23.0         shartpranking Brance           01002200         22:24.0         gigmall com Shark Brance </td <td>DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br/>Professor<br/>Professor<br/>Post audent<br/>Post audent<br/>Post audent<br/>Post audent<br/>Post audent<br/>Post audent<br/>Assistant Professor<br/>Assistant Professor<br/>Caspenter<br/>Deputy metical superint<br/>M Sc (norganic chemist<br/>Housewife<br/>Spott seacher<br/>Assistant Professor<br/>doctor<br/>Social superint<br/>Social superint<br/>Assistant Professor<br/>doctor<br/>Assistant Professor<br/>Assistant Professor</td> <td>VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF ARTS A<br/>Statistical Approx Maindinging, sugment<br/>Bissauchie Maisk Approx Maindinging, sugment<br/>Bissauchie Maisk Approx Maindinging, sugment<br/>Gover Anthream Council Council Council<br/>Council Council Council Council<br/>Council Council Council Council<br/>S or RAyword College, Solepar<br/>Beauthoris Bergins adoles Nasaharada<br/>Marchen Malan Valley aj Jonit<br/>Marchen Malan Valley Approximation<br/>Marchen Marchen Marchen Marchen<br/>Marchen Marchen Marchen<br/>Marchen Marchen Marchen<br/>Marchen Marchen Marchen<br/>Marchen Marchen<br/>Marchen Marchen<br/>Marchen Marchen<br/>Marchen Marchen<br/>Marchen<br/>Marchen Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Marchen<br/>Ma</td> <td>0907542328<br/>0842188290<br/>0992219061</td> <td>9422 (67616)<br/>9503457437<br/>7798742053<br/>9400513505<br/>7972588910<br/>9800572779<br/>9774806548<br/>8208307982<br/>89<br/>99271494241<br/>9921875404<br/>9921875404<br/>9922187540<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992752112<br/>992524505<br/>9850696505<br/>9850696505<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9850695650<br/>9852911407<br/>12<br/>942100576<br/>982239071<br/>942296021<br/>942233200</td> <td>Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You. Yes Which yega most importa Which benefit give yega b May be No hanks No No</td> <td>Its in covid prevention<br/>munity power?<br/>Int of human body?<br/>Int of human body?<br/>Int useful yoga procedure</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td>   | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Post audent<br>Post audent<br>Post audent<br>Post audent<br>Post audent<br>Post audent<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Caspenter<br>Deputy metical superint<br>M Sc (norganic chemist<br>Housewife<br>Spott seacher<br>Assistant Professor<br>doctor<br>Social superint<br>Social superint<br>Assistant Professor<br>doctor<br>Assistant Professor<br>Assistant Professor   | VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF ARTS A<br>Statistical Approx Maindinging, sugment<br>Bissauchie Maisk Approx Maindinging, sugment<br>Bissauchie Maisk Approx Maindinging, sugment<br>Gover Anthream Council Council Council<br>Council Council Council Council<br>Council Council Council Council<br>S or RAyword College, Solepar<br>Beauthoris Bergins adoles Nasaharada<br>Marchen Malan Valley aj Jonit<br>Marchen Malan Valley Approximation<br>Marchen Marchen Marchen Marchen<br>Marchen Marchen Marchen<br>Marchen Marchen Marchen<br>Marchen Marchen Marchen<br>Marchen Marchen<br>Marchen Marchen<br>Marchen Marchen<br>Marchen Marchen<br>Marchen<br>Marchen Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Marchen<br>Ma   | 0907542328<br>0842188290<br>0992219061  | 9422 (67616)<br>9503457437<br>7798742053<br>9400513505<br>7972588910<br>9800572779<br>9774806548<br>8208307982<br>89<br>99271494241<br>9921875404<br>9921875404<br>9922187540<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992752112<br>992524505<br>9850696505<br>9850696505<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9850695650<br>9852911407<br>12<br>942100576<br>982239071<br>942296021<br>942233200   | Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You. Yes Which yega most importa Which benefit give yega b May be No hanks No   | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 01002200 02:02 all adactinesc2g@gmail.com Cr Maka Shyam Chards           01002200 02:02 all adactinesc2g@gmail.com Enhands           01002200 02:02 comparisation() gmail com Mannik SweEBAO DHMDHI           01002200 02:02 com anysitaxing (gmail com RANNIDRA SwEEBAO DHMDHI           01002200 02:02 com anysitaxing (gmail com RANNIDRA SwEEBAO DHMDHI           01002200 02:02 com anysitaxing (gmail com RANNIDRA SwEEBAO DHMDHI           01002200 02:02 com anysitaxing (gmail com RANNIDRA SWEEBAO DHMDHI           01002200 02:02 com anysitaxing (gmail com RANNIDRA SWEEBAO DHMDHI           01002200 02:21 (9 separatamiliang and com Pitz (Phala standing and co  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Pastudent<br>Professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Association Professor<br>Association Professor<br>Association Professor<br>Assistant Isotaprofessor<br>Assistant Isotaprofessor<br>Assistant Isotaprofessor<br>Assistant Isotaprofessor   | VIGANTINO INAN GOVERNMENT INSTITUTE CF ARTS A<br>Statistical Approx Maindinging, sugments<br>Bisauchick Musik Approx Maindinging, sugments<br>Bisauchick Musik Approx Maindinging, sugments<br>Statistical Approx Maindinging Approx Maindinging<br>Statistical Approx Mainding Approx Maindinging<br>Approx Mainding Approx Maindinging Approx Maindinging<br>Musik Approx Mainding Approx Maindinging Approx Maindinging<br>Muk Approx Mainding Approx Maindinging Approx Maindinging<br>Muk Approx Mainding Approx Maindinging Approx Maindinging<br>Muk Approx Maindinging Approx Maindinging Approx Maindinging<br>Muk Approx Maindinging Approx Maindinging Approx Maindinging<br>Musik Approx Maindinging Approx Maindinging Approx Maindinging<br>Pane University<br>Hone Delays Maindinging Approx Maindinging Approx Maindinging<br>Muk Approx Maindinging Approx Maindinging<br>Musik Approx Maindinging Approx Maindinging<br>Maindinging Colleging, Salagar<br>Sand University<br>Dis Maindinging Colleging Research Mainding Approx Maindinging<br>Construction Approx Maindinging Approx Maindinging<br>Maindinging Colleging Research Maindinging<br>Dis Maindinging Colleging Research Maindinging<br>Dis Maindinging Colleging Research Maindinging<br>Dis Maindinging Colleging Research Maindinging Approx Maindinging<br>Dis Maindinging Colleging Research Maindinging<br>Dis Maindinging Colleging Research Maindinging Approx Maindinginginging Approx Maindingingingingingingingingingingingingingi  | 0907542328  | 942247612<br>942247612<br>980543543<br>980543543<br>980543543<br>980527270<br>980527270<br>980527270<br>980527214241<br>980527242<br>980527242<br>980527242<br>981527424<br>981527424<br>981527424<br>981527424<br>981527424<br>981527424<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>98152741<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>9815274<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>981574<br>98157574<br>98157575757575757575757575757575757575757   | Nothing yet  I How there is prevention in No Can Yoga increase our in NI No Tank You. Yes Which yeag most importa Which benefit give yoga to May be No Tank Kan Kan No Nothing   | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at alkacharackolgiganal.com Dr. Naka Shyam Chards           0:1002200 02:02 at alkacharackolgiganal.co. Rhumita           0:1002200 02:02 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:02 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:02 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:02 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:10 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:10 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:10 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:10 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:12 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:12 angunkacharigiganal.co. Rhumita           0:1002200 02:22 brance           0:1002200 02:24 brance   | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Porfessor<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Post autoent<br>Assist Professor<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist<br>Paramacist   | VIGANTINO LANK CONCINIENTIATUR CE ARTER<br>STECTURE APPROXIMATION INSTITUTE CE ARTER<br>Brausante Mala Ayavet Mahavingkaya Nandrames Negari<br>Brausante Mala Ayavet Mahavingkaya Nandrames Negari<br>CONT AVARVENC COLLEGE CAMANABA<br>CONTAVINED COLLEGE CAMANABA<br>CONTAVINED COLLEGE CAMANABA<br>CONTAVINED COLLEGE CAMANABA<br>COLLEGE CAMANABA<br>COLLEGE CAMANABA<br>COLLEGE CAMANABA<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND   | 0607542328  | 9422167161<br>9400154535<br>9400154535<br>9400154535<br>9400154535<br>9400154535<br>9400154535<br>940015452<br>94001545<br>94001545<br>94015542<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94115744<br>941157444<br>94115744<br>94115744<br>94115744<br>94114   | Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You Yes - Which yega most importa - Which benefit give yega b May be No hanks No - No - No - No - No - No - No  | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at shacknotschgiggnall.com Dr. Naka Shyam Chards           0:1002200 02:02:03 maynic.com Gyanalla Cir. Bhumie B. Toreat           0:1002200 02:02:03 maynic.com Gyanalla Cir. Bhumie B. Toreat           0:1002200 02:02:03 maynic.com Gyanalla Cir. Bhumie B. Toreat           0:1002200 02:02:03 maynic.com Gyanalla Com Maynic Yuma           0:1002200 02:03:03 maynic.com Gyanalla Com Maynic Yuma           0:1002200 02:01:03 digmain Shaping Com ShapiNAshaping Com Shap  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Assistant Professor<br>Dactor<br>Assistant Professor<br>Assistant Professor  | VIGANTINO LANG CONCINIENTIAL TILE CLAFETS &<br>VIGANTINO LANG AVAICONCINIENTIAL TILE CLAFETS &<br>TEINALAINE MALE Ayavet Maharojdaya Nandames Negati<br>Banautek Male Ayavet Maharojdaya Nandames Negati<br>CONT AVAINEDIC COLLEGE CAMANABA<br>CONTE AVAINED COLLEGE CAMANABA<br>AND A SANTA<br>AND A SANTA AVAINED AVAINED AVAINED<br>AVAINED COLLEGE CAMANABA<br>COLLEGE CONTENTION COLLEGE<br>CONTENTION CONTENTION COLLEGE<br>CONTENTION CONTENTION COLLEGE<br>CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION<br>CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION<br>CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION<br>CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION CONTENTION<br>CONTENTION CONTENTION CONTENTI   | 0607542328  | 9422147612<br>9503457437<br>7778742035<br>9782208023797<br>9782208027779<br>978208027779<br>97820802779<br>97820802779<br>97820802779<br>980297274241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9627724241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>9727241<br>977241<br>9777241<br>97777241<br>9777777777777777777777777777777777777   | Nothing yet  Vertical provides in provides in the level of the level o | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at skacknicks2gigmal.com Cr Maka Shyam Chards           0:1002200 02:02 at skacknicks2gigmal.com Chards Shutter           0:1002200 02:02 companicand; gigmal.com Chards           0:1002200 02:02 companicand; gigmal.com Kanknicks Skutter           0:1002200 02:02 companicand; gigmal.com Kanknicks           0:1002200 02:02 companicand; gigmal.com Kanknicks           0:1002200 02:02 companicand; gigmal.com Kanknicks           0:1002200 02:11 So gigmal distributing           0:1002200 02:12 Sigmal distributing           0:1002200 02:12 Sigmal distributing           0:1002200 02:12 Sigmal distributing           0:1002200 02:22 Sigmal distributing           0:1002200 02:25 Sigmal dist  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Depty medical superint<br>M Se (fronganic chemis<br>Hoacevile<br>Paramacist<br>Professor<br>Caperier<br>Depty medical superint<br>M Se (fronganic chemis<br>Hoacevile<br>Seatistant Professor<br>Caberier<br>Depty medical superint<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Lecture<br>Lecture<br>Lecture<br>Doctor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assista  | VIGANTINO LANK CONCINIENTIAL TILSTITUTE CF AKTAS A<br>STEDERAL REPORT MERINARIA TILSTITUTE CF AKTAS A<br>STEDERAL REPORT MERINARIA TILSTITUTE CF AKTAS A<br>STEDERAL REPORT AND  | 0607542328<br>0642188290<br>0692219061  | 942217676 940005330 940005330 940005330 940005330 940005330 940005330 940005330 940005330 9400052719 940005020 9400052719 940005020 9400052719 940005020 9400052719 94000520 9400052719 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 9400052000520 940005200052000520 9400052000520005200052000520005200052000   | Nothing yet  Vertical provides of the provides | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 all adactinacidogiganal.com Dr. Naka Shyam Charde         0:0002200 02:02 all adactinacidogiganal.com Brunk Shurelli Norelli 0:000200 02:05 anyanica.mig/digmali.com Brunk New Biol Novema Distribution Distributio Distributio Distribution Distribution Distribution Distributio  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Association Professor<br>Capenier<br>Depoly medical superint<br>M Sc (Inorganic chemist<br>Hoacevile<br>Association Professor<br>Capenier<br>Depoly medical superint<br>M Sc (Inorganic chemist<br>Hoacevile<br>Assistant Professor<br>Casterier<br>Depoly medical superint<br>Assistant Professor<br>Casterier<br>Leckure<br>Leckure<br>Leckure<br>Doctor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>As  | VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF AKTAS<br>VIGANTINO LANK AVAICE MATANING INSTITUTE CF AKTAS<br>BINALISH CHARADA AVAICE MATANING INSTITUTE CF AKTAS<br>VIGANUMA AVAICE COLLEGE GAMANAIAO<br>GOVE AVAILAND AVAILAND AVAILAND AVAILAND<br>VIGANUMA AVAILAND AVAILAND AVAILAND<br>VIGANUMA AVAILAND AVAILAND AVAILAND<br>VIGANUMA AVAIL   | 0607542328<br>0642188290<br>0692219061  | 942217012<br>900057437<br>7778742005<br>970258800<br>970258800<br>970258800<br>970258800<br>97025800<br>97025800<br>980297024<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297024<br>980290020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980297020<br>980200000000000000000000000000000000  | Nothing yet  Vertical provestion in No  Can Yoga increase our in Ni No Tank You. Yes  Which begat motion in No No Tank You. Yes No Tank You. No  | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at akacherischgiggnall.com Dr. Naka Shyam Chards           0:1002200 02:02 at akacherischgiggnall.com Brunker           0:1002200 02:02 maynich.cm/ggnall.com Brunker           0:1002200 02:02 maynich.cm/ggnall.com Brunker           0:1002200 02:02 maynich.cm/ggnall.com Brunker           0:1002200 02:02 maynich.cm/ggnall.com Brunker           0:1002200 02:01 ab dragstrasteringanzlöggn Dr. SturMovall, Alvolka DA Huller           0:1002200 02:01 ab dragstrasteringanzlöggn Dr. SturMovall, Alvolka DA Huller           0:1002200 02:01 ab genchmarksingiggnall.com Brunker           0:1002200 02:02 ab genchmarksingiggnall.com Brunker           0:1002200 02:02 ab genchmarksingiggnall.com Brunker Brunker Mayner           0:1002200 02:02 ab genchmarksingiggnall.com Brunker Mayner           0:1002200 02:02 ab densistingiggnall.com Brunker Mayner           0:1002200 02:02 ab densistingig  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Statute<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profess  | VIGANTINO LANG CONCININUES INSTITUTE CF AFETA SA<br>STOCHARLE A JAVAN CONCININUES INSTITUTE CF AFETA SA<br>STOCHARLE AND   | 0507542328<br>0582215051<br>0582215051<br>0582215051                              | 942216701<br>942216701<br>970528805<br>9707238805<br>9707238805<br>970728805<br>970728805<br>97072828<br>98077592<br>9807754241<br>9807754241<br>9807754241<br>9807754241<br>9807754241<br>980775424<br>980775424<br>980775424<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>98077542<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807754<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>9807755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980755<br>980   | Nothing yet  Vertical provestion in No  Can Yoga increase our in Ni No Tank You. Yes  Which begat motion in No No Tank You. Yes No Tank You. No  | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at akacharaks2gigmali.com Dr. Naka Shyam Chards           0:1002200 02:02 at akacharaks2gigmali.com Banka Shyam Chards           0:1002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:01 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:01 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:01 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:01 anyakachargigmali.com Bankaraks           0:1002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks           0:10002200 02:02 anyakachargigmali.com Bankaraks <td>DIRECTOR PHYSICAL<br/>Assistant professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Professor<br/>Pastucket<br/>Southern<br/>Pastucket<br/>Pastucket<br/>Pastucket<br/>Pastucket<br/>Assistant Professor<br/>Doctor<br/>Assistant Professor<br/>Assistant Professor</td> <td><ul> <li>VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTINO LANK AVAILABING INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTINA AVAILABING INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTI</li></ul></td> <td>0007542328<br/>0042188290<br/>00922190510<br/>0777589440<br/>0091035177</td> <td>942217016<br/>942217016<br/>940083854<br/>717228080<br/>717228080<br/>917232808<br/>917273280<br/>91724240<br/>9172424<br/>9172424<br/>9172424<br/>9172424<br/>9172424<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524<br/>9172524</td> <td>Nothing yet  Vertical provestion in No No No No No No Can Yoga Increase our in NI No Tank You. Yes Vertical and the output Which speak to the output No No Tank You. Yes No thanks No No Nothing Please advice important of Show the practical of acq No No</td> <td>Its in covid prevention<br/>munity power?<br/>Int of human body?<br/>Int of human body?<br/>Int useful yoga procedure</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Pastucket<br>Southern<br>Pastucket<br>Pastucket<br>Pastucket<br>Pastucket<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Assistant Professor  | <ul> <li>VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTINO LANK AVAILABING INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTINA AVAILABING INSTITUTE OF ARTS &amp;<br/>VIGANTI</li></ul>   | 0007542328<br>0042188290<br>00922190510<br>0777589440<br>0091035177               | 942217016<br>942217016<br>940083854<br>717228080<br>717228080<br>917232808<br>917273280<br>91724240<br>9172424<br>9172424<br>9172424<br>9172424<br>9172424<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524<br>9172524   | Nothing yet  Vertical provestion in No No No No No No Can Yoga Increase our in NI No Tank You. Yes Vertical and the output Which speak to the output No No Tank You. Yes No thanks No No Nothing Please advice important of Show the practical of acq No   | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:12 at abacharacko2giganal.com Dr. Naka Shyam Chards           0:1002200 02:02:58 nnbasma1944.giganal.co. Rhavnika Shurell Nova           0:1002200 02:02:58 nnbasma1944.giganal.co. Rhavnika Shurell Nova           0:1002200 02:02:59 nnjankaranij Qiganal.co. Rhavnika Shurell Nova           0:1002200 02:02:59 nnjankaranij Qiganal.co. Rhavnika Navelika NoviRAD (Navelika Shurell Nova           0:1002200 02:153 dragavataratinggan Dr. Stavika Navelika NoviRAD (Navelika Shurell NoviRAD) (Navelika Shurell NoviRAD) (Navelika Shurell NoviRAD) (Navelika Shurell Navelika Shurell Nova Shurell Navelika Shurell Nav  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Particesor<br>Particesor<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Pastudent<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Doctor<br>Assistant Professor<br>Assistant Professor  | VIGANTINO LANG CONCINIENT INSTITUTE CF ARTS &<br>VIGANTINO LANG CONCINIENT INSTITUTE CF ARTS &<br>VIGANTINA ALL AND CONCINIENT INSTITUTE CONCINIENT INSTITUTE CF ARTS &<br>VIGANTINA ALL AND CONC  | 0607542328<br>0662168290<br>06922190510<br>0777589940                             | 942217701<br>940267470<br>7778742025<br>7778742025<br>777228005<br>777228005<br>777228005<br>777228005<br>777228005<br>777228005<br>777228005<br>77722800<br>777218005<br>7772280<br>777218005<br>77721800<br>777218005<br>77721800<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>777218005<br>77757777777777777777777777777777777   | Nothing yet  Verse is prevention in No  No  Can Yoga Increase our in N No  Tank You Yes  Vinich benefit give yoga is May be  No hunch benefit give yoga is May be  No hunch benefit give yoga is No hunch benefit give y | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 all adactinesdog@gmail.com Crivita Share           0:1002200 02:02 all adactinesdog@gmail.com Crivita           0:1002200 02:02 maynac.mong@gmail.com Ruhan Mayna           0:1002200 02:02 maynac.mong@gmail.com Mushan Mayna           0:1002200 02:02 mayna  | DIRECTOR PHYSICAL<br>Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Statute<br>Professor<br>Display Content<br>Professor<br>Display Medical Supplication<br>Display Medical Sup   | VIGANTINO LANG CONCININUES INSTITUTE CA ARTAS<br>VIGANTINO LANG AVAICENTING INSTITUTE CA ARTAS<br>VIGANTINA AVAICAN AVAICAN AVAICAN AVAICAN AVAICAN<br>VIGANTINA AVAICAN AVAICAN AVAICAN<br>VIGANTINA AVAICAN AVAICAN AVAICAN<br>VIGANTINA AVAICAN AVAICAN AVAICAN AVAICAN AVAICAN<br>VIGANTINA AVAICAN AVAICAN AVAICAN AVAICAN<br>VIGANTINA AVAICAN   | 0007542328<br>00842188290<br>0092219061<br>0092219061<br>0092209940               | 942217012<br>900357437<br>7778742035<br>90035385<br>9779238005<br>9779238005<br>9779238005<br>9779238005<br>9779238005<br>97792380<br>97792380<br>97792380<br>97792321<br>97792380<br>97792321<br>97792380<br>977792380<br>97777210500<br>97777210500<br>988917977<br>942905297<br>942905297<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>94290529<br>942905290529<br>94290529<br>94  | Nothing yet  Verse is prevention in No  No  Can Yoga Increase our in N No  Tank You Yes  Vinich benefit give yoga is May be  No hunch benefit give yoga is May be  No hunch benefit give yoga is No hunch benefit give y | Its in covid prevention<br>munity power?<br>Int of human body?<br>Int of human body?<br>Int useful yoga procedure                  |                              |                                 |                         |          |  |
| 0:1002200 02:02 at abschmidzinging Licor Dr Aka Shyam Chards         0:0002200 02:02 at abschmidzinging Licor Bhumie B. Toreat           0:1002200 02:02 02:05 8: nubasami 164 (Bgunali Licor Bhumie B. Toreat         0:0002200 02:05 8: nubasami 164 (Bgunali Licor Bhumie B. Toreat           0:1002200 02:05 8: nubasami 164 (Bgunali Licor Bhumie B. Toreat         0:000200 02:15 0:0000000000000000000000000000000000   | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Statute<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profess  | VIGANTINO LANK CONCINIENTLY INSTITUTE CF AFETA S<br>VIGANTINO LANK CONCINIENTLY INSTITUTE CF AFETA S<br>VIGANUAL ALLANCE MAIN AND ALLANCINESS AND ALLANCESS AND  | 0907642328  | 942217016<br>942217016<br>94008356<br>717228005<br>717228005<br>917228005<br>91722805<br>91722805<br>917272805<br>917272805<br>917272805<br>917272805<br>917272805<br>917272805<br>91777216<br>91777216<br>917272712<br>917270<br>9177718<br>91729<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>9172719<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917219<br>917  | Nothing yet  Vertical provestion in No  No  Can Yoga increase our in N  No Tank You. Yes  No Tank You. Yes  No Tank You. No Nohing Please advise important at Nohing Please advise important Nohing Please advise important Nohing Please advise important Nohing Please advise important Nohing Please  | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>et of human body?<br>and utseful yoga procedure<br>pressure        | In covid patients            |                                 |                         |          |  |
| 01002200 02-12 al skabadcadgiganiLori C hvak Shyam Chards         01002200 02-12 al skabadcadgiganiLor C Brunis B. Tored         01002200 02-12 al skabadcadgiganiLor C Brunis P. Shapand S. Shamac B. Shapand S. Shapand S. Shamac B. Shapand S.   | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profe  | VIGANTINO LANK CONCINIENTIAL TO LETTINE CAREDA<br>STERIMUM A Any AND MARKAN STERIMUM CAREDA<br>STERIMUM A Any AND MARKAN STERIM STERIM<br>BINALISH MALE A Approx Markan Sterim STERIM<br>STERIM A AND AND AND AND AND AND AND AND AND<br>STERIM AND AND AND AND AND AND AND AND AND<br>AND AND AND AND AND AND AND AND AND AND   | 0607542328<br>00842188290<br>0692219061<br>0777589940                             | 942216701<br>942216701<br>97022805<br>970728805<br>970728805<br>970728805<br>970728805<br>970728805<br>97072880<br>9707284<br>9707284<br>9707284<br>9707284<br>9707284<br>9707284<br>9707282<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970728<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>9707070<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>970729<br>97070707<br>970707070<br>970707070<br>970707070  | Nothing yet  Vesting yet  Vesting yet  Vesting the provention in  Vesting the proventin  Vesting the provention in  Vesting the p | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>esports persons and sport<br>and useful yoga procedure<br>resource | In covid patients            |                                 |                         |          |  |
| 01002200 02-12 al akabadaségégeaul.com Cr Akab Shyam Chards           01002200 02-02 al akabadaségégeaul.com Cr Akab Shyam Chards           01002200 02-02 ang wakasénégégeaul.com Cr Akab Shyam Chards           01002200 02-02 ang wakasénégégeaul.com Cr Akabadasé Shyam Chards           01002200 02-02 ang wakasénégégeaul.com Cr Akabadasé           01002200 02-02 ang wakasénégégeaul.com Kabadasénégeaul.com Kabadasénégéaul.com Kabadasénégeaul.com Kabadasénégeaul.com Kabadas  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profe  | VIGAATING VAAK GOVERNAKEN INSTITUTE CF AKTAS<br>VIGAATING VAAK GOVERNAKEN INSTITUTE CF AKTAS<br>VIGAATING VAAKAS VAAKAS VAAKAS VAAKAS<br>VIGAATING VAAKAS VAAKAS VAAKAS VAAKAS VAAKAS VAAKAS<br>VAAKAS VAAKAS VAAK   | 0607542328  | 94221701<br>94221701<br>94008385<br>177232400<br>177232400<br>94008385<br>94008385<br>94008385<br>94008345<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>9400835<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>9400085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>940085<br>9400085<br>940085<br>940085<br>940085<br>9400085<br>94000000  | Nothing yet  Vestion is prevention in No No No Can Yaga increase our in Ni No Tank You. Yes Vihich yega most important o No  | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>et of human body?<br>and utseful yoga procedure<br>pressure        | In covid patients            | ment of India 2) WHO            |                         |          |  |
| 01002200 02:02 all akadexid>giganal.com Cr Maka Shyam Chards           01002200 02:02 all akadexid>giganal.com Cr Maka Shyam Chards           01002200 02:02 ang majakanding giganal.com Chards           01002200 02:02 ang majakanding giganal.com Kanak Neman           01002200 02:02 ang majakanding giganal com Kanak Neman           01002200 02:02 ang majakanding giganal com Kanak Neman           01002200 02:02 ang majakanding gigang NE. SUMARA NAVIORA NetWENA           01002200 02:13 all department faither to the target faither tot the target faither to the target faither to the tar  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Depoty melicial speties<br>Assistant professor<br>Depoty melicial speties<br>Housewise<br>Sorots kacher<br>Depoty melicial speties<br>Housewise<br>Sorots kacher<br>Depoty melicial speties<br>Housewise<br>Sorots kacher<br>Depoty melicial speties<br>Housewise<br>Sorots kacher<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Desotre<br>Tailor<br>Housewise<br>Sorots kacher<br>Assistant Professor<br>Desotre Professor<br>Assistant Professor<br>Desotre Professor<br>Assistant Professor<br>Desotre Of Physical Edu<br>Subdert<br>Professor<br>Assistant Professor<br>Assistant  | VIGAATING VAAK GOVERNALKEN INSTITUTE CF AKTAS<br>VIGAATING VAAK GOVERNALKEN INSTITUTE CF AKTAS<br>VIGANUAR ALVANE VIGANUAR VIGAUNARY<br>VIGANUARY VIGAUNARY VIGAUNARY<br>VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY<br>VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY VIGAUNARY<br>VIGAUNARY VIGAUNARY  | 0607542328<br>0642188290<br>0692219061  | 94221701<br>94221701<br>94008356<br>177224008356<br>177224008356<br>978224007<br>978224007<br>9782240<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>980217424<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>98021744<br>9802174<br>9802174<br>98021744<br>98021744<br>98  | Nothing yet  Vesting yet  Vesting yet  Vesting the provention in  Vesting the proventin  Vesting the provention in  Vesting the p | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>esports persons and sport<br>and useful yoga procedure<br>resource | In covid patients            | ment of India 2) WHO            |                         |          |  |
| 01002200 02:12 al akachack2giggal.com Cr Mak Shyam Chards           01002200 02:02 al akachack2giggal.com Cr Mak Shyam Chards           01002200 02:02 02:05 mutuations/giggal.com Chards           01002200 02:05 mutuations/giggal.com Chards  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profe  | VIGAATING LAKE OVERSINGENT INSTITUTE CF AKTAS<br>VIGAATING LAKE OVERSINGENT INSTITUTE CF AKTAS<br>VIGAATING LAKE AVER MATANAYANAN NATARAMENT<br>BINAARIN MALA AVER MATANAYANAN NATARAMENT<br>VIGAATING LAKE AND  | 0997542328<br>0942188290<br>0992219091  | 942219701<br>900307437<br>7778742035<br>970220801<br>970220801<br>970720801<br>970720801<br>970720801<br>970720801<br>97072080<br>97072081<br>97072081<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072021<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>97072001<br>970700000000000000000000000000000000  | Nothing yet  Vertical provession in No   | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>esports persons and sport<br>and useful yoga procedure<br>resource | In covid patients            | mert of India 2) WHO            |                         |          |  |
| 0:00220202012         attachancicsQiggmall.com Dr. Maka Shyam Charde           0:00220202012         attachancicsQiggmall.com Dr. Maka Shyam Charde           0:00220202020         attachancicsQiggmall.com Dr. Maka Shyam Charde           0:00220202121         attachancicsQiggmall.com Dr. Maka Shyam Charde           0:00220202121         attachancicsQiggmall.com Dr. Sayah Sharen Deshapatad           0:00220202121         syndramataninggmall com Dr. Sayah Sharen Deshapatad           0:00220202221         syndramataninggmall com Dr. Sayah Sharen Deshapatad           0:00220202225         deshapatad Com Sharen Deshapatad           0:00220202225         deshapatad Com Sharen Deshapatad           0:00220202225         deshapatad Com Sharen Deshapatad           0:0022020225         deshapatad Com Sharen Deshapatad           0:0022020225         sechapatad           0:0022020225         sechapatad           0:0022020225         sechapatad           0:0022020225         sechapatad           0:0022020225         sechapatad           0:0022020225         sechapatad           0:0022  | DIRECTOR PHYSICAL Assistant professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Professor<br>Profe  | VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF AKTAS<br>VIGANTINO LANK GOVERNMENT INSTITUTE CF AKTAS<br>VIGANTINA ALL AND LANK ALL AND   | 0007542328<br>00842188290<br>0092219061<br>0092219061<br>0092219061<br>0092219061 | 942217016<br>900367437<br>7770742035<br>970220801<br>970220801<br>970720801<br>970720801<br>970720801<br>970720801<br>970720801<br>97072081<br>97072081<br>97072081<br>97072081<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707201<br>9707001<br>970720000000000000000000000000000000000   | Nothing yet  Vestion is provention in No No No Can Yoga increase our in NI No Tanh You. Yes Which benefit you go a so May be No thanks No  | As in covid prevention<br>munity power?<br>et of human body?<br>esports persons and sport<br>and useful yoga procedure<br>resource | In covid patients            | ment of India 2) WHO            |                         |          |  |

| Timestamp Email address Full Name<br>01/08/2020 04:17:04 dk23gupta@gmail.com Dr. Deepak gupta  | Designation   | In a bit of a line on the Manual Common Circu  | Makin Number Kumudalika anu an  | cific question to be answer   | ad hu Deseures services a     | enco provide the evention |       |  |
|--|---|--|---|---|-------------------------------|---------------------------|-------|--|
|  | Designation<br>JR   | Institute/University Name/Company/Firm<br>Cbpacs delhi   | Mobile Number If you would like any spe<br>9694627522   | cific question to be answer   | d by Resource persons, p      | ease provide the question | tere. |  |
| 01/08/2020 04:17:14 patilashok93@gmail.com Dr Ashok Bhimrao Patil  |   | Vasundhara kala mahavidyalaya Solapur  | 9822793120  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:17:28 www.swayampawar5901(Sunnyraj Anil pawar<br>01/08/2020 04:17:32 sarang.lule@gmail.com Suvarna suresh lule   | Software devloper<br>Principal  | Punyashlok ahiyadevi holkar univarsity solapur<br>Vanita vikas vidhyalaya  | 928444565 What is designation<br>9420248988   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:17:37 vishwasgaikwad2000@gr Vishwas Shivaji Gaikwad  | Yes   | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur   | 9146809167 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:39:50 girisalunkhe.gs@gmail.co Girish Bajirao Salunkhe<br>01/08/2020 04:40:22 shubhangiwaratkarchakol Dr. Shubhangini Rajendra Waratkar  | BAMS<br>Practitioner  | Shivaji<br>Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur  | 9850048099 Want detailed data and<br>8830051395   | courses of Hath yoga  |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:40:22 shohangwalakarchako Di. Shohangin Rajerora walakar<br>01/08/2020 04:41:26 avinstitute1@gmail.com DIPALI ARUN MANE  | Data Entry Operator   | Av Institute, Vairag.  | 9834971008  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:43:51 awatadetushar0@gmail.o Tushar Ramesh Awatade<br>01/08/2020 04:47:26 jaotaoprajakta1808@cma Dr.Prajakta jaotao  | Student   | Punyashlok ahilyadevi Holkar Solapur University  | 8600142594<br>9403670596  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:47:26 jagtapprajakta1808ggma Dr.Prajakta jagtap<br>01/08/2020 04:48:11 goureshgundami@gmail.cGouresh Nagnath Gundami   | Assistant professor<br>BE Mechanical  | Dhanwantari Ayurved Collage<br>NK Orchid college of engg and tech solapur  | 9595819848  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:48:47 payalshaha500@gmail.cc PAYAL RAJESH SHAHA  | Student   | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University  | 7757835635  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:50:10 prawin999.kumar@gmail. Dr. Natwandikar Pravinkumar Prakash<br>01/08/2020 04:51:22 shivraj.13579@gmail.com Shivraj Malikarjun Padshetti   | M.S. (Ayu.) Stree Rog av<br>Student   | Athary Fertility Center, Latur<br>Solapur  | 9765000999<br>9021888999  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:51:22 shiviaj: 130 segginal:coli Shiviaj Malikarjun Padsheur<br>01/08/2020 04:51:23 dr.sonalithakre@gmail.col Dr.sonali Thakre(Ingle)  | Practitioner  | Bharti vidyapeeth  | 9689220453  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:53:00 yogitasurpam17393@gm; Yogita Surpam  | PG scholar  | Government Ayurved College Nagpur  | 7083849450  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 04:54:29 indhanad@gmail.com Dhanad B. Nimgade<br>01/08/2020 04:59:57 ashwini.bodade330@gmt Dr. Ashwini Bodade   | Assistant Professor<br>Assistant professor  | Om Ayurved Medical College<br>Tilak Ayurved mahavidyalay, pune   | 7378778456<br>8080284648 Interested in practical de   | mo of acupressure for diffe   | rent diseases                 |                           |       |  |
| 01/08/2020 05:00:08 vhomkar@gmail.com Vijayalaxmi Ramakant Homkar  | Medical officer   | Solapur corporation  | 9890423305  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:01:11 shindechandu1984@gma Chandrakant Narayan Shinde  | Student   | PASH solapur univercity<br>Punyashlok ahilyadevi holkar solapur  | 9881707908 Thank you<br>9422380284  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:04:48 addongarkar@gmail.com Devika Ajit Dongarkar<br>01/08/2020 05:10:28 amitghatule@gmail.com Amit Uttamrao Ghatule   |   | Sahyadri College of Pharmacy, Methawde   | 8275303304 How to improve or build  | body muscles by Yoga ?  |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:11:26 baberisone@gmail.com Abasaheb Narayan Babar  | Assistant teacher   | Kai. Tatyasaheb Gurusidhhappa Amale Prashala Dongaon   | 8390825049 Can I know more details  | on Yoga and Covid 19?   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:12:07 86006996ag@gmail.com AKSHAY SURESH GAVALI<br>01/08/2020 05:14:48 sorwanemangesh9921@ Mangesh Dattatraya Sorwane  | Ass.Teacher<br>Student  | H.D. Junior collage solapur<br>MIT College of Railway Engineering and Research Barshi  | 8600699653<br>9921487904  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:16:04 atul_lakade@yahoo.co.in Dr ATUL TANAJI LAKDE   |   | Yashwantrao Chavan Mahavidyalaya karmala Dist-Solapur  | 9890090421 Please provide us with a   | certificate course on Accur   | uressure                      |                           |       |  |
| 01/08/2020 05:16:32 vivekdixit732@gmail.com Vivek Vinod Dixit<br>01/08/2020 05:19:39 jadhavmahadeo77@gmai Mahadev Shivaji Jadhav   | Student<br>Sr. Clerk  | MIT College of Railway engineering and research Barshi<br>District Court Osmanabad   | 9604363983<br>9423067536  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:33:26 mohite.bapu4@gmail.com Dr Mohite Bapu Chandrahar   |   | Baburao Patil College of Arts and science angar  | 9881321104 Physical fitness effect or   | 1 yoga  |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:53:57 vikasdeshmukh3175@gm Vikas pratapsinh Deshmukh [22]  | Teacher [23]  | Ambika yog kutir vairag [24]   | 9420915898 [25] [26]  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:44:04 lokhandeh@gmail.com Hanumant Siddheshwar Lokhande<br>01/08/2020 05:47:46 Dr.astivini33@gmail.com Dr.Astivini Vitthal Kamble  | Sr. Clerk<br>Assistant professor  | P. A. H. Solapur University, Solapur<br>Tilak Avurved Mahavidvalava, Pune  | 7588504165 [27]<br>7722067056 No  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 05:49:31 prabhune.nitin@yahoo.co NITIN PRABHUNE   | TEACHER   | WORONOCO PRIMARY SCHOOL, SOLAPUR   | 9860003150 When is PAH Solapur U  | niversity starting Online Yog   | a Teachers Course?            |                           |       |  |
| 01/08/2020 05:59:26 sarhu143@gmail.com Sarathraj Rajan Pillai  | Asst Coach  | Mumbai University  | 7507826826<br>9922355420 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:02:13 sontakkedm@gmail.com Dattaprasad Manohar Sontakke<br>01/08/2020 23:23:49 shafikmulani786@gmail.c Shafiahmed Sallauddin Mulani  | Lecturer  | B.P.Sulakhe Commerce College , Barshi<br>Greenfingers college of computer & technology , akluj.  | 8180964331  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:03:14 prathameshjannu13@gm Prathamesh Sanjay Jannu   | student   | MAEER's MIT college of Railway Engineering and Research B  | 9689050336  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:07:39 dpranit79@Gmail.com Pranit Sahebrao Deshmukh   | Head master   | Madhyamik vidhyalay Baldige.Ta.Barshi Dist.solapur   | 9689788903 कोणताही योग वर्ग अट्याप<br>9423362321  | करू न शकलेल्या व्यक्तीने कोरो   | गा कालावधील जलणेती करावी      | <b>स? कशी करावी?</b>      |       |  |
| 01/08/2020 06:10:44 rajshri1977@gmail.com Rajashri Ramrao More<br>01/08/2020 06:12:02 drsarikasurya24@gmail.c Dr. Sarika Vishwanath Surya  | Student<br>Assistant professor  | Solapur university pahus<br>Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur   | 7709741039  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:12:13 sudaratnamedifoundation DR HEMANT DAMODAR DATKHILE   | Associate Professor   | TILAK AYURVED MAHAVIDYALAY   | 9850009855  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:13:25 dr.amolb1986@gmail.con Dr AMOL MOTIRAM BADARKHE<br>01/08/2020 06:13:32 drabhijtshirkande@gmail.Abhijeet Shirkande  | Assistant professor<br>Associate Professor  | CSMSS Ayurved College Aurangabad<br>Dr D Y Patil college of Ayurved & Research Center, Pimpri, Pu  | 9960566536 Are going to give breath<br>9975253664 At this moment- no  | ing exercise demonstration  | 1                             |                           |       |  |
| 01/08/2020 06:14:02 greeshmabindukarunan@Dr. Greeshma K  | 1st year Pg scholar Rsbk  | Alva's AMC   | 9656810032  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:14:22 rajnipatel020990@gmail.cDr Rajni Patel   | PG scholar  | Govt. Dhanwantari Ayurveda medical college ujjain<br>SMBT AYURVED COLLEGE DHAMANGAON. Nashik   | 7999450906  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:15:12 tridevpatil@gmail.com DR TRIDEV ARUN PATIL<br>01/08/2020 06:15:24 priyankav635@gmail.com Priyanka Dekate   | Assist professor<br>Assistant professor   | SMBT AYURVED COLLEGE DHAMANGAON. Nashik<br>Siddhakala Ayurved college, Sangamner   | 9890343077<br>8308654192 No need  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:17:26 atulsonake1984@gmail.c Atul Kiran Sonake   | Sport's teacher   | Raj Memorial English School Solapur  | 9657948949  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:18:45 arshinde@sus.ac.in Shinde Ashok Rohidas<br>01/08/2020 06:20:03 chandinisrinivas97@gmai Ch. Saichandini   | Assistant Professor<br>UG student   | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur<br>Dr NRS GOVERNMENT AYURVEDA COLLEGE   | 9764617393<br>8639139530 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:21:19 samikshasundarkar@gmaDr.Samiksha Sundarkar   | PG student  | Bhausaheb mulak ayurved college, nandanvan, nagpur   | 9764539806  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:21:33 drsunil.w@gmail.com Dr sunil Anantrao walewadikar  | Professor   | Lbvk Ayurveda college Latur  | 9422611690<br>9822745351 What are the advantage   | e of Yoon and De  | this Corporation              | tion                      |       |  |
| 01/08/2020 06:24:37 bajpp1158a@gmail.com Mr Manik Shamrao Pawar  | Lecturer  | Shri Bahubali Vidyapeeth's Shri Vidyasagar Highschool Akiwat   | 9822745351 What are the advantage   |   | uns Corona pandemic situ      | audi                      |       |  |
| 01/08/2020 06:25:16 drsyamchandran3@gmail Dr.Syam Chandran.C<br>01/08/2020 06:25:10 amalandramanoi@amail.Dr.Amalandru V.M  | Assistant professor<br>P.G Scholar  | Santhigiri Ayurveda Medical College<br>Alutir Auroveda Medical College   | 7012896769 Acupressure in ocular di<br>9400354374   | sorders. Any scope?   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:25:30 amalenduvmanoj@gmail. Dr Amalendu V M<br>01/08/2020 06:27:21 manjiri.palnitkar@gmail.ct Dr Manjiri Palnitkar Bhende  | P.G Scholar<br>Assistant Professor  | Alva's Ayurveda Medical College, Moodbidri<br>R. A. Podar Medical College, Worli, Mumbai 18  | 9400354374<br>09373127925   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:27:24 dr.pbtople@gmail.com Dr. Prashant B. Tople   | Professor   | PDEA's C. A. R. C.Nigdi Pune   | 9423573123  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:28:39   dr.rakeshnayak88@gmail Dr.Rakesh Nayak<br>01/08/2020 06:28:54   dr.amar.abhrange@gmail Dr.Amar Baliram Abhrange  | Assistant professor<br>Assistant professor in Sh  | G.j.Patel Institute of Ayurvedic Studies and Research New Vall<br>DDPAMC Borpadie Kolhapur   | 9424417765 During pregnancy preve<br>9021304946   | ntion of covid. 19  |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:28:54 meeramp52@gmail.com M.P.Meera  | BAMS  | Kerala University of health sciences   | 8089661885  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:30:54 rashhmipati@gmail.com rashhmi patil  | House wife  |  | 9307160253  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:30:56 orionaadi@gmail.com Dr Priyanka Bhawsar<br>01/08/2020 06:34:27 khobare.prasad8@gmail.kHOBARE PRASAD SHRIHARI   | Assistant professor<br>Solapur  | Smt KGMP Ayurved college, Mumbai<br>SOLAPUR UNIVERSITY   | 9423653873<br>9881322988 Yes  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:35:51 bondesharayu@gmail.cor Dr Sharayu Rajendra Bonde   | Doctor  | Vidarbha ayurved mahavidyalay amravati   | 9834944108  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:35:58 drsureshpawar1962@gm Dr Suresh kisanrao pawar<br>01/08/2020 06:38:55 dr.rvpatii@rediffmail.com Dr.Rajendra Vinayak Patil   |   | PAH Solapur University Solapur Maharashtra   | 9822339405<br>8484907236  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:39:11 ansariiram78632@gmail.cAnsari Iram Anwar   | Assistant Professor<br>Student  | Bhaisaheb Sawant Ayurved College,Sawantwadi<br>R.a.podar ayurved medical College Mumbai  | 9819106588  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:40:27 puneet25091997@gmail.rPuneet Kumar Singh   | Student   | Gangasheel Ayurvedic medical College Bareilly  | 7982572284 Your name  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:41:28 onkaraoursang@gmail.co Onkar Shripad Aursang<br>01/08/2020 06:41:51 Ispaymalle@gmail.com Dr.Laxmikant Paymalle   | B.E.(ENTC)<br>Assistant professor   | BMIT, solapur<br>Shri Gurudev Ayurved college Amravati   | 09168460591<br>7588574019   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:42:56 rinkygharsangi@gmail.cor Rinky Thakur  | Research Officer  | RARIMD, Bengaluru  | 9857155398  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 23:29:46 drbharattompe@yahoo.cc Miss. PRIYANKA VUAY DEVKULE TO  | Yoga Teacher  | Spanda Yoga Institution, SouthShivajinagar, SANGLI. Dist.SAN   | 9421375686 Special Yoga for preven  | ting COVID 19 ?   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:45:00 sonambekar.chinmay@gr DR VINAY RAGHUNATH SONAMBEK/<br>01/08/2020 06:45:14 dr.vaibhav84@gmail.com Prof Dr Vaibhav Babanrao Sulakhe  | Professor<br>Associate Professor  | A.S.S Ayurved Mahavidyalay Nashik PMT's Ayurved College Shevgaon   | 9822624890<br>9766038758  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:47:38 yermeshilpa@gmail.com Dr. shilpa p.yerme   | Professor   | Sgr Ayurveda college solapur   | 9822887906 Role of pranayam in imr  | nunity  |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:48:33 yebivaasi@gmail.com DR.ABHILASH.SV<br>01/08/2020 06:49:20 gadhaveshashikant@gma Gadhave Shashikant Devidas   | PG Student  | Alvas Ayurveda Medical College<br>Rajarshi Shahu Law College Barshi Dis.Solapur  | 8861137877<br>9881926352  |   |                               |                           |       |  |
|  |   |  |   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:51:39 Rutujaohal9@gmail.com Rutuja ohal<br>01/08/2020 06:52:23 r.narwade1976@gmail.co Rahul Gajanan Narwade  | Student<br>Axis Bank Gard   | Gfoct [28]   | 7350952466 [29]<br>9860140424 No  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:52:49 sumanayur07@gmail.cor Dr suman   | Associate professor   | Game. Mysore   | 9844463897  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:52:50 ksalunke07@gmail.com KIRAN DNYANDEV SALUNKE  | Business  | Pune   | 9765050759  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:53:34 gujeti.bhumesh@gmail.orBhumesh<br>01/08/2020 06:56:45 sujavohorpade95/@omail. Mr. Sujata Anna's Ghorpade   | Accupressure Therapist<br>Asst proof  | Shri Vishwachaitanya Acupressure Centre<br>Solapur university  | 9960629608 Yes<br>7620093597 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 06:58:00 shallesshj@gmail.com Shallesh mohan jadhav   | Sports teacher  | Don bosco sr. Sec school, seawood ,Nerul   | 07045222324 NA  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:00:22 arunpachore2018@gmail Arun Duryodhan Pachore<br>01/08/2020 07:00:28 mmwdoe@gmail.com BALASAHEB DATTATRAYA WAGHAC   | Assistant Professor   | Miraj Mahavidyalaya,Miraj  | 9021680635 Nil<br>8975599699  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:00:25 mininopeggman.com BACASAREB DATTATRATA WASPAC  | Manager   | Onkar Automation Technologies Pvt Ltd  | 9422820387  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:03:22 priyavbulbule@gmail.com Dr Priya Vasantrao Bulbule   | PG  | IPGT and RA  | 8208041614  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:08:21 ashwinibargi121@gmail.c Ashwini Bargi<br>01/08/2020 07:11:22 pujapadule666@gmail.co Padule puja vilas  | MD KAYACHIKITSA<br>Bos  | Government Ayurveda medical college Mysore<br>Solapur university   | 09739671646<br>8459269787   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:11:30 dryogeshborase@gmail.c Dr Yogesh S. Borase   | Professor Ayurveda  | MES Ayurveda Mahavidhyalaya Ghanekhunt Lote Khed   | 8329008455  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:11:52 kulsum.khan.963@gmail.iKulsum Nazim Khan<br>01/08/2020 07:13:18 kiranchougulephy@gmail.Dr.Kiran Pandurang Chougule   | Teacher<br>Dissetes of Disseteral Educ  | IGNOU<br>Hirachand Nemchand College of Commerce Solapur  | 9766956786<br>9834073804  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:13:47 mahantshailja@gmail.con Dr Shailja Mahant  | Medical officer   | Rajiv lochan ayurveda medical college chandkhuri durg c. g.  | 9179641918 Nothing specific   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:14:58 drprathameshshetye@gm Prathamesh Pramod Shetye   | Assistant Professor, Sha  | MES Ayurved Mahavidyalaya, Ghanekhunt-Lote, Khed, District   | 9763751651  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:14:53 anitaghodke24@gmail.cor Pro. Dr. GHODKE ANITA SURESHRAC<br>01/08/2020 07:15:20 drankitaingole@gmail.cor Dr Ankita Shirkande  | Professor<br>Assistant Professor  | PMTs Ayurved College Shevgaon<br>Dr. D Y Patil College of Ayurveda and Research Centre Pimpri  | 9421972027 Explain Yoga and Acupt<br>9866588108   | essure relationship   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:15:51 ayurvedadoctorswati@grr Swati Parmar   | Dr.   | Shubhdeep ayurved medical College,Indore   | 8878444476  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:18:31 shailuayu@gmail.com Dr.Shailaja.J.R  |   | NK Jabshetty ayurvedic medical college   | 9916579246 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:18:38 suvarnalatanagarkar05@ DR SUVARNALATA<br>01/08/2020 07:18:48 Dhembaremahesh@gmai Dr.Mahesh B. Dhembare   | B.A.M.S M.D<br>Physical Director  | NKJ AYURVEDIC MEDICAL COLLEGE, BIDAR<br>Madanshinh Mohite Patil Science College Manglwedha   | 9168554539<br>8087541009 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:19:40 drvaibhavi9699@gmail.cc Vaibhavi Ashok Nirmal  | PG student  | MES ayurved mahavidyalay khed  |   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:22:17 dr.archana.abhrange@gn Dr.Archana Amar Abhrange<br>01/08/2020 07:22:33 ankolikasolanki8820@gm Dr Ankolika Solanki  | PG Scholar Samhita Side   |  | 7768075166  |   |                               |                           |       |  |
|  | MD scholar  | Government Ayurvedic College, Gwalior  | 7768075166<br>7709531143<br>8821978820  |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:24:55 vijay.pawar6664@gmail.c Shri Pawar Vijay Mahadeo   | Director Of Physical Edu  | Government Ayurvedic College, Gwalior<br>Vidnyan Mahavidyalaya Sangola   | 7709531143<br>8821978820<br>9822376664 No   |   |                               |                           |       |  |
| 01/08/2020 07:24:55 vijay.pawar6664@gmail.c Shri Pawar Vijay Mahadeo<br>01/08/2020 07:29:27 sadiqmukadam1@gmail.cDR SADIQ HUSAIN MUKADAM   | Director Of Physical Edu<br>General Practitioner  | Government Ayurvedic College, Gwalior<br>Vidnyan Mahavidyalaya Sangola<br>REGENCY MEDICO-SURGICAL CLINIC   | 7709531143<br>8821978820  |   |                               |                           |       |  |
| 0108/2020 07:24:55 vijoy pawar6864@gmail.c.Shri Pawar Vijay Mahadeo<br>0108/2020 07:29:27 sadiqmukadami @gmail.cDR SADIQ HUSAN MUKADAM<br>0108/2020 07:29:51 yashodapise@gmail.com Yashoda Shivkumar Pise<br>0108/2020 07:29:53 shahamia5696@gmail.c.Smita Shah  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker  | Government Ayurvedic College, Gwalior<br>Vidnyan Mahavidyalaya Sangola<br>REGENCY MEDICO-SURGIQCAL CLINIC<br>MISS Ayurved Mahavidyalaya<br>Solapur University  | 7709531143<br>8821978820<br>9822378684 No<br>9960025520<br>8350848433<br>9371277037   |   |                               |                           |       |  |
| 010802000 072455 vjuky pavard964@gmail.c Shn Pavar Vigh Mahadeo<br>010802000 072425 vjakopatikadam (8gmail.c DR SADIO HUSAIN MUKADAM<br>010802000 072951 vjashodapise@gmail.com Yashoda Shivkumar Pise<br>010802020 072953 vjashodapise@gmail.com Yashoda Shivkumar Pise<br>010802020 073051 r.gavajanojatolo@ggmail.com yasau.sobri   | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert   | Government Ayurvedic College, Gwalior<br>Vidnyan Maharxidyalaya Sargola<br>REGENCY MICOC-SURGICAL CLINIC<br>MISS Ayurved Maharvidyalaya<br>Solapar University<br>Sindpad Spring Dale School  | 7709531143<br>8821978820<br>9822376864 No<br>996025320<br>8390848433<br>937127037<br>9763580549   |   |                               |                           |       |  |
| 01082020 072-65 vijej posend684-@jmail c Sim Penar Vije Mahabo<br>01090200 072-927 asdomukaten Bijani C R SAOI VISAN MUKADAM<br>01082020 072-951 yashodajine@gmail.com /Yashoda Shikumar Pise<br>01082020 072-953 yashodajine@gmail.com /Yashoda Shikumar Pise<br>01080200 073-051 yangnoidho@gmail.ch Najma Johni<br>010802020 073-054 washborn Shibe@gmail.ch Najma Johni<br>010802020 073-058 lamsng@d33@gmail.com /L najma, G  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Schols   | Government Ayurvedic College, Gwalior<br>Vidnyan Matanioyabaya Sangota<br>REGENOY MEDCO-SURGICAL CLINIC<br>MES Ayurved Mahandyalaya<br>Sobgar University<br>Sinhgad Spring Dale School<br>Maharah karve stree shikkhan sanstha, pune<br>Ayurveda Maharokugaya & Hoogstal   | 7706531143<br>882076820<br>982276884 No<br>9890625320<br>830046433<br>931277037<br>975350454<br>9372425514 No<br>916224364  |   |                               |                           |       |  |
| 010822020172-65 vijej paswet604-8jgmai i: Shri Paera Vije Mahadoo<br>0108220201722: sadonnakani (Bigmai I: OR AGIO 14018M MAKAJAN<br>01082202017255) sjentologine@gmai I: OR AGIO 14018M MAKAJAN<br>01082202017255 shehminte@flogiparia I: Shrian Sahi<br>01082202017255 shehminte@flogiparia I: Shrian Sahi<br>0108220201725 shehminte@flogiparia I: Shrian Sahi<br>01082202017355 shehminte@flogiparia I: Shrian Sahi<br>01082202017352 shehminte@flogipariaI: Shrian Sahi<br>0108220017352 shehminte@flogipariaI: Shrian Sahi<br>0108212017352 shehminte@flogipariaI: Shrian Shrian Sahi<br>0108220017352 shehminte@flogipariaI: Shrian Shri   | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Schola<br>Sangli   | Government Ayurvedic Callego, Gwalor<br>Vulynn Maharivlyng Sangala<br>REGENCH MEDICO.SURGICAL CLINIC<br>MES Ayurved Mahardyalaya<br>Salapat Universiti<br>Sintgad Songar Universiti<br>Maharahi karve stea shikaha sanstha, pune<br>Ayurveda Mahardyalaya & Kotgatal<br>Zeb Inglatcicko gyanipagu  | 770953143<br>882197820<br>982237084 No<br>990025330<br>83904433<br>9371277037<br>97330549<br>9372425514 No<br>9194224364<br>980302465 No  |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vigs passed644@gmail.cith Pear Vigs Mahaso<br>010022020 072-92 sadqmutaatem [gmail CR AAGIO 1458M MAKAAM<br>010022020 072-95 1 yashchajare@gmail.cith Rashal 045M MAKAAM<br>01002200 072-95 shahminatefdr@gmail.cithagamal.cith  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Schols   | Government Ayurvado Cafego, Gwatar<br>Volynan Maharolysalysa Sangala<br>RECENEV MEDICO-SURGICAL CLI NIC<br>MES Ayurvad Maharolystaga<br>Solapur Linvenshi<br>Singala Sringi Dale School<br>Maharah Ikara stens sihikaha nantha, pune<br>Ayurvada Maharolysiga A Kangtal<br>Zate hightonoji Japahingun<br>Maharah Ayurvada Katokangi Sackatana Angelasench  | 7706531143<br>882076820<br>982276884 No<br>9890625320<br>830046433<br>931277037<br>975350454<br>9372425514 No<br>916224364  |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vigs passed6k4@pmil G birth Pear Vigs Mahatoo<br>010022020 072-65 vigs adequated birth paine ( DR ALG) 01450 MMA/AJA<br>01002202 072-55 viganicate@pmil C Brando Staho Shokumar Pite<br>01002202 072-55 visanicate@pmil C Brando Staho<br>01002202 072-55 visanicate@pmil C Brando Staho<br>01002200 072-55 visanicate@pmil C Brando Staho<br>0100202 072-55 visanicate@pmil C Brando Sta   | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistant professor<br>BAMS<br>Associate Professor Drav  | Government Ayurvado Callego, Gwalari<br>Volyman Maharidyahay Sangala<br>REGENEV MEDICO SURGICAL CLI NIC<br>MES Ayurvad Maharodyahaga<br>Solapur Univenshi<br>Singala Sringa Boshool<br>Maharah Isan estere sihkahan anatha, pune<br>Ayurvada Maharidyahaya A Hospital<br>Zale hightonoli jayahingan<br>Mandarah Ayurvada Education and Research<br>RLMAC dang, Chahatinganh<br>Sim Grauton Ayurvado Clange Gunakura Ilogasa Tag Taosa Diet.  | 770633143<br>B82197800<br>9600237064 No<br>96002320<br>8530946433<br>953727037<br>9753980443<br>961622304<br>961622304<br>960523045<br>960523045<br>960523045<br>960523045<br>960523045<br>960523045<br>960523045<br>960523045  |   |                               |                           |       |  |
| 01082200 072-65 vigs passed664.@pmil c Shr Paer Vigs Mahado<br>01082200 072-55 vadentukaan (Bagani C R AGNO 1408M MAKAAM<br>01082200 072-55 vadentukaan (Bagani C R AGNO 1408M MAKAAM<br>01082200 072-55 shadnahast690/ganal c Shran Saha<br>01082200 072-55 shadnahast690/ganal co Shran Saha<br>01082200 072-55 shadnahast690/ganal co Shran Sahadhast0<br>01082200 072-55 shadnahast690/ganal co Shran Sahadhast0  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistant professor<br>BANS<br>Associate Professor Dram<br>Assistant Professor  | Government Ayurveldic Callego, Gwalatir<br>Volymen Mahnivolywals Sangda<br>REGENYU MEDICO SURGIC/UL CLI NIC<br>MENDER SAyurvel Mahnovjahana<br>Silanga Siringa Dala Sahada<br>Maharata Navar sitras shika'an sandalih, pune<br>Maharata Navar sitras shika'an sandalih, pune<br>Maharata Navyrvela Exicación and Research<br>Rulkó darg, Ontherginan<br>Sim Gunuko Ayurvela Collego Gunukung Macani Ta Torsao Deci   | 770831143<br>882199820<br>982237868 No<br>980002320<br>830948433<br>99372230<br>993722301 No<br>915222301 No<br>9162224304<br>980020083 No<br>755586024<br>7857114828<br>985222007<br>985231191   |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vijep sametõkt @gmai G Shr Paer Vije Mahado<br>010022020 072-25 visdminakandi @gmai G RADIO (USAN MAKAAM<br>010022020 072-55 visentostadise)@gmai C RADIO (USAN MAKAAM<br>010022020 072-55 visentostadis@gmai G Shran Saha<br>010022020 072-55 visentostadis@gmai G Shran Saharost<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Schols<br>Sangli<br>Assistant professor<br>BANS<br>Associate Professor Dran<br>Assistant Professor<br>Yoga Instructor<br>Assistant Professor   | Government Ayurvaldic Callego, Gwalkari<br>Volyman Maharidyska Sangda<br>REGEN/V MEDICO SURGIC/AL CL NIC<br>MES Ayurval Maharodystapia<br>Solaguz Uhrvanshi<br>Sinaga Siring Dala School<br>Maharashi kurva sitne shinkan anatha, june<br>Ayureada Makarodystapia Si Kogata<br>Mandisari Ayurvalda Schaudin and Research<br>RAMC darg, Challesgan<br>Sim Garutos Ayurvald Callego Gurukung Miczani Tq Tasa Diet,<br>Nysaa Simi Baragine  | 770831143<br>882199820<br>992237066 No<br>990025300<br>830046433<br>9937227037<br>973580549<br>997223016 No<br>975580549<br>997223016 No<br>9765220007<br>995221007<br>995221191<br>995221191<br>995221191<br>995221191<br>995221191  |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vijeg savedbick gjernal i Cihr Pearv Vije Mahado<br>010022020 072-25 vadjenukaseli (kajima i Cihr Pearv Vije Mahado<br>010022020 072-55 vadjenukaseli (kajima i Cihr Mahado<br>010022020 073-55 vadjenukaseli (kajima i Cihrana)<br>010022020 073-55 vadjenukaseli (kajima i Cihrana)<br>010022020 073-55 vadjenukaseli (kajima i Cihrana)<br>010022020 073-55 vadjenukaseli (kajima i Cihrana)<br>01002200 074-55 vadjenukaseji (kajima i Cihrana)<br>01002200 074-56 vadjenukaseji (kajima i Cihrana)<br>0100200 074-50 vadj   | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yoga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistant professor<br>BAMS<br>Assistant Professor Car<br>Assistant professor<br>Vaga Instructor<br>Assistant professor<br>CEO   | Government Ayurvadic Callego, Gwaladir<br>Volyman Maharidyalaya Sangda<br>RECENEV MEDICO-SURGICAL CL NIC<br>MEDICO-SURGICAL CL NIC<br>MES Ayurvad Maharidyalaya<br>Singar Linneshty<br>Singar Saring Jake School<br>Maharah kara states sihkishan santha, pune<br>Ayurvada Maharidyalaya A Kangtal<br>Zale hightangba A Kangtal<br>Zale hightangba A Kangtal<br>Zale hightangba A Kangtal<br>Zale kargan Galadira aya aya aya aya aya aya<br>Mandara Ayurvade Sacakan aya Research<br>RLMAC dang, Chahatingan<br>Sime am Ayurvadia medical aolege Interu Utar Patelah<br>Vyasa Iomi Bangtang<br>Simi Wintakor Ayurvade medical college Interust I aya andarah dru<br>Waneriotad  | 7709331143<br>B82179820<br>996025320<br>850048433<br>99772370<br>975380549<br>95722514<br>95722514<br>95722514<br>9752580549<br>95722514<br>9752580540<br>95506200<br>95506200<br>95506200<br>997205050   |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vijep sametõkt @gmai G Shr Paer Vije Mahado<br>010022020 072-25 visdminakandi @gmai G RADIO (USAN MAKAAM<br>010022020 072-55 visentostadise)@gmai C RADIO (USAN MAKAAM<br>010022020 072-55 visentostadis@gmai G Shran Saha<br>010022020 072-55 visentostadis@gmai G Shran Saharost<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-51 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Saharost<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi<br>010022020 072-55 visentatat001@gmai C Kriater Vahran Dahi  | Director Of Physical Edu<br>General Praditioner<br>Pg student<br>Home Maker<br>Yaga Expert<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Aasistant professor<br>BAMS<br>Aasoiate Professor Dran<br>Aasistant Professor<br>CEO<br>BAMS  | Government Ayurvaldic Callego, Gwalkari<br>Volyman Maharidyska Sangda<br>REGEN/V MEDICO SURGIC/AL CL NIC<br>MES Ayurval Maharodystapia<br>Solaguz Uhrvanshi<br>Sinaga Siring Dala School<br>Maharashi kurva sitne shinkan anatha, june<br>Ayureada Makarodystapia Si Kogata<br>Mandisari Ayurvalda Schaudin and Research<br>RAMC darg, Challesgan<br>Sim Garutos Ayurvald Callego Gurukung Miczani Tq Tasa Diet,<br>Nysaa Simi Baragine  | 770831143<br>882199820<br>992237066 No<br>990025300<br>830046433<br>9937227037<br>973580549<br>997223016 No<br>975580549<br>997223016 No<br>9765220007<br>995221007<br>995221191<br>995221191<br>995221191<br>995221191<br>995221191  |   |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vipp sawet6k4@pmil Cith Pear Vipp Mahaso<br>010022020 072-92 sadentukasite (jipp inic Cit RAIO) 1420-830 MMA/AAM<br>010022020 072-95 sahanniateRidVippani Cit Raion Sahah<br>010022020 072-95 sahanniateRidVippani Cith Sahah<br>010022020 072-95 sahanniateRidVippani Cith Sahah<br>010022020 072-95 sahanniateRidVippani Cith Sahah<br>010022020 072-95 sahanniateRidVippani Cith Sahah<br>010022020 072-95 sahah<br>010022020 072-95 kinahaydA01048 jing Cith Chanya Gith<br>010022020 072-95 kinahaydA01048 jing Cith Chanya Sahah<br>010022020 072-95 jing kinahaydA01048 jing Cith Chanya Sahah<br>01002200 072-95 jing kinahaydA01048 jing Cith Chanya SahahaydA0148 jing Cith   | Director Of Physical Edu<br>General Photolitoner<br>Pg student<br>Voga Expert<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Asaistant professor<br>Asaistant Professor<br>CEO<br>BAMS<br>Asaistant Professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physician<br>ayurvedic practitioner  | Covernment Ayurvadic Cadege, Onastari<br>Volyman Maharivaykan Sangda<br>RECENCY MEDICO SURGICUL (L.NIC<br>MES Ayurvad Maharokayaha)<br>Sidaput Univensity<br>Simaya Sirang Dala School<br>Maharati kara stere sirikahan samba, pune<br>Ayurvadi Maharokayahaya A Kongtal<br>Zah hightanga Kangtal<br>Maharata Ayurvade S. Lacatoria and Research<br>Maharata Ayurvade S. Lacatoria and Research<br>Nas Ganza, Danistagah<br>San Sanguing S. Lacatoria and Research<br>Maharata Ayurvade S. Lacatoria and Research<br>Visas Iom Bargolor<br>Sin vindaci Ayurvade medical college hospital wandhari ch<br>WaerWolxd<br>Keala avureasity of Heath sciences<br>Dhanse Nasity Hume   | 770933143<br>B82179820<br>9600237064 No<br>96002320<br>83004433<br>931742014<br>9917422014<br>9917422014<br>9917422014<br>9917422014<br>9917422014<br>99022005<br>990200500<br>990200500<br>990005000<br>990005000<br>990005000<br>868818800<br>1700075071 watal & the der ordin  | s courses run by university?  |                               |                           |       |  |
| 010022020 072-65 vigs passettök dögma i Sihn Paer Vigs Mahado<br>01002202 072-25 sädenkukaan (Pagma i Ci RAIO) (VISN MAKADA<br>01002202 072-55 sädenkukaan (Pagma i Ci RAIO) (VISN MAKADA<br>01002202 073-55 sähenkukasöd (VISN MAKADA<br>0100220 073-55 sähenkukasöd  | Director Of Physical Edu<br>General Photolitoner<br>Pg student<br>Voga Expert<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Asaistant professor<br>Asaistant Professor<br>CEO<br>BAMS<br>Asaistant Professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physician<br>ayurvedic practitioner  | Governmerk Ayurveki College, Gaulari<br>Volyann Maharidyaka Sangda<br>REGEN/V MEXICO-SURGIC/LA LUNC<br>MESA yurveki Manogi Ayala<br>Silagur Ulavenshi<br>Salagur Ulavenshi<br>Mavaha Iava otea shaha sansha, pune<br>Mavaha Iava otea shaha sansha, pune<br>Mavaha Maveki Salaka Sangara<br>Luka Hujaka Callaga Gutuka Jibasa<br>Sala Gutuka Ayurveki Education and Research<br>RUMC darg, Challinganh<br>Shi Gundan Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>San Sanaka Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>San Sanaka Ayurveki Salaka Salaka Jibasa<br>San Sanaka Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>San Sanaka Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>San Sanaka Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>Sanaka Jibasa Ayurveki Callega Gutukan Jibasa<br>Sanaka Jibasa Sanaka Jibasa<br>Sanaka Jibasa Sanaka Jibasa Sanaka Salaka Jibasa<br>Sanaka Jibasa Jibasa Sanaka Salaka Salaka Salaka Jibasa<br>Sanaka Jibasa Sanaka Salaka  | 7709331143<br>B82179800<br>996025300<br>895025300<br>830048433<br>90772370<br>9750380549<br>907223014 No<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>91622434<br>9162243<br>9162245<br>9162245<br>916225007<br>946084<br>9172007<br>9460845<br>98700500<br>94608505<br>868918052<br>Unusal   | a courses run by university?  |                               |                           |       |  |
| 01082202017245 vipp savetkkel@pmail.cbm.Parer.Vipp Mahaso<br>01082202017225 sakahnutakel@Vagamic OR ALDIO HSNN MAKADA<br>01082202017255 sakahnutakel@Vagamic OR ALDIO HSNN MAKADA<br>01082202017355 sahahnutakel@Vagamic OR Shanga Shanga<br>01082202017355 sahanutakel@Vagamic OR Shana Chahaved<br>01082202017355 sahanutakel@Vagamic OR Shana Shanga<br>01082202017355 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana Chahaved<br>01082202017355 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>01082202017355 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>0108202017355 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>01082202017555 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>01082202017555 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>010822017555 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>010822017555 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>010822017555 sahanutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>0108220017555 sahananutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>0108220017555 sahananutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>0108220017555 sahananutakel@Vagamic OR Shanga Chahana<br>0108220017555 sahananutakel@Vagamic OR Shang   | Director Of Physical Edu<br>General Photolitoner<br>Pap student<br>Humm Maker<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Photolatema Model<br>Sangil<br>Associate Phofessor Dran<br>Associate Phofessor Dra  | Government Ayurveld: College, Gaulari<br>Volyane Maharolyaya Sangda<br>REGIS/VV MIDICO-SURGIC/AL CL NIC<br>Kill Skyurvel Maharolyaya<br>Salaga: Umenthy<br>Salaga: Sang Dala Sahad<br>Salaga: Salaga: Sa  | 770933143<br>B82179800<br>96002530<br>85307864 No<br>96002530<br>851742014<br>951742014<br>951742014<br>951742014<br>95052055<br>No<br>95052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>96052055<br>9605205<br>96052055<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>960505<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>9605205<br>96050505<br>96050505<br>96050505<br>960505050505<br>9605050505<br>96050505050   | ्र<br>ट्राज्य अन्त्र नाम by university?<br>समय वित्तन्न ही सब्दल हे साथ   | ाण बहार्थेः । धन्यवाद्।       |                           |       |  |
| 01082020 072-65 vjejs pravetkke (Agmai C Shr Pear Vijs Mahaso<br>01062020 072-65 vjejs andetka (Agmai C S ALD) (USN MAKADA<br>01062020 072-55 vjeshchada (Bagai C S ALD) (USN MAKADA<br>01062020 073-55 vjeshchada (S Algai C S ALD) (USN MAKADA<br>01062020 073-55 vjeshchada (S Algai C S ALS) (USN MAKADA<br>01062020 073-55 vjeshchada (S Algai C S Algai C  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pg student<br>Home Maker<br>Home Maker<br>Physical Director<br>Pandrakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physician<br>ayurvedic practitioner<br>PG atudent RACHANA S<br>Student   | Governmerk Ayurvetic Callege, Gwalari<br>Volyann Maharidyaley Sangda<br>REGEN/V MEDICO-SURGIC/LA LL NIC<br>MES Ayurvet Manoglapian<br>Silapiar Ulavenshi<br>Salapiar Ulavenshi<br>Manosla kan oka sekahan sansha, pune<br>Ayurveta Maharidyalaya A. Hogatal<br>Zabe higitancho ginyehingari<br>Mandisara Ayurveta Education and Research<br>RuMa daru, Challega Gutukanj Macati A. To cas Die.<br>Seka Sundan Ayurveta Callega Gutukanj Macati A. To cas<br>Manosla ayurveta Callega Gutukanj Macati A. To cas Die.<br>Seka Wandon Ayurveta Galaga Gutukanj Macati A. To cas<br>Manosla Ayurveta Galaga Gutukanj Macati A. To cas<br>Marchan Ayurveta Galaga Gutukanj Macati A. To cas<br>Marchan Marchan, Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan Marchan, Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan Marchan, Santa Gutukanj Macati<br>Marchan Marchan, Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan Marchan, Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan, Santa J. Santa Gutukanj Macati<br>Marchan, Santa J. Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan, Santa J. Santa Gutukanj Macati<br>Marchan, Santa J. Santa Galaga Gutukanj Macati<br>Marchan, Santa J. Santa J. Santa J. Santa J. Santa<br>Marchan, Santa J. Santa J. Santa J. Santa J. Santa J. Santa<br>Marchan, Santa J. Santa J. Santa J. Santa J. Santa J. Santa<br>Marchan, Santa J. Santa   | 7700531143<br>B82179260<br>990012530<br>890014533<br>891727037<br>97539004433<br>891727037<br>975290044<br>991722304<br>9916223430<br>9916223430<br>99602005<br>99202005<br>99202005<br>99202005<br>99202005<br>99202005<br>99202005<br>99202005<br>9920005<br>9920005<br>9920005<br>9920005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>992005<br>990005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90005<br>90000 |   | ाज ब्रह्मचेः । धन्यमाद्।      |                           |       |  |
| 01082202017245 vjejp zavetklet (Agmai C Shr Paer V Vjej Mahato<br>01082202017225 v Sadminatani (Brajani C Sh Xilo) (2018M MAKAAM<br>01082202017255 v Sadminatani (Brajani C Sh Xilo) (2018M MAKAAM<br>01082202017355 v Sadminata (Shargani C Shara) (2018M)<br>01082202017355 v Sadminata (Shargani C Shara) (2018M)<br>01082202017352 v Sadminata (Shargani C Shara) (2018M)<br>01082202017352 v Sadminata (Shargani C Shara) (2018M)<br>0108220201745 v Sadminata (Shargani C Shara)<br>01082202017455 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082202017455 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082202017454 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174554 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174554 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174554 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174554 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174574 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200174574 v Sadminata (Shara) (2018M)<br>0108220017574 v Sadminata (Shara) (2018M)<br>0108220017574 v Sadminata (Shara) (2018M)<br>0108220017572 v Sadminata (Shara) (2018M)<br>0108220017572 v Sadminata (Shara) (2018M)<br>01082200175720 v Sadminata (Shara) (2018M   | Director Of Physical Edu<br>General Phasitalioner<br>Pap student<br>Home Maker<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistart professor<br>Massistart Professor<br>Paga Instructor<br>Assistart Professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physician<br>ayurvedic pacationer<br>Pol stadoner RACHANA S<br>Shudent<br>Phofessor, HOD (DRANA  | Government Ayurveld: College, Gaulari<br>Volyane Maharolysky Sargela<br>REGENCY MEDICO-SURGICAL CLAIRC<br>MES Ayurvel Maharolysky a<br>Stolage Umkenshy<br>Simpal Sargel Data Sandha<br>Manada Maharolysky a<br>Named Sargel Sargel Data Sandha<br>Ayurvels Aldhanelysky a<br>Mandsara Ayurvels Calcadon and Research<br>RAMA dang, Challenga<br>Sandha Ayurvels Calcadon and Research<br>RAMA dang, Challenga<br>Sandha Ayurvels Calcadon and Research<br>RAMA dang, Challenga<br>Manada Ayurvels Calcadon and Research<br>RAMA dang, Challenga<br>Manada Sandha<br>Manada Sandha<br>Nama Sandha<br>Nama Sandha<br>Nama Sandha<br>Nama Namagale<br>Nama Namagale<br>Manada Sandha<br>Manada Sandha<br>Nama Namagale<br>Manada Sandha<br>Nama Namagale<br>Manada Sandha<br>Nama Namagale<br>Manada Sandha<br>Nama Namagale<br>Maharon Sandha<br>Namada San   | 7700531143<br>B82179260<br>992027264<br>992027204<br>850044533<br>9977239214<br>9972239214<br>9972239214<br>9972239214<br>9972239214<br>9972239203<br>996224193<br>996224193<br>996224193<br>996224193<br>996224193<br>997205900<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>997200920<br>99720009<br>99720000<br>997200000<br>9972000000<br>9972000000<br>9972000000<br>99720000000<br>997200000000000000000000000000000000000   |   | ान दसर्थेः । धन्यादा          |                           |       |  |
| 01082202017245 vipp parastöck (gmail C Brh Pear Vip) Mahaso<br>01082202017225 sadamlastandi (gmail C B ALG) (SLNN MAKADA<br>01082202017255 sadamlastandi (gmail C B ALG) (SLNN MAKADA<br>01082202017255 sadamlastandi (gmail C B ALG) (SLNN MAKADA<br>01082202017255 sadamlastandi (gmail C B MAI) (SLNN MAKADA<br>01082202017252 sadamlastandi (gmail C B Main) (SLNN MAI)<br>01082202017252 sadamlastandi (gmail C B Main) (SLNN MAI)<br>01082202017252 sadamlastandi (gmail C B Main) (SLNN DAI)<br>01082202017252 sadamlastandi (gmail C M Main)<br>01082202017252 sadamlastandi (gmail C M Main)<br>01082202017255 sadamlastandi (gmail C M Main)<br>01082202017555 sadamlastandi (gmail C M M M M M M M M M M M M M<br>01082202017555 sadamlastandi (gmail C M M M M M M M M M M M M M M M M M M  | Director Of Physical Edu<br>General Practitioner<br>Pig student<br>Phore Maker<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakema MD Scholi<br>Sangli<br>Aasstant professor<br>Panchakema MD Scholi<br>Sangli<br>Aasstant professor<br>BAMS<br>Aasschaft Professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physicala<br>aquivedic practitorer<br>PG student RACHANA S<br>Sadent<br>Professor, HOD (DRAN<br>Not appicable)<br>Lecturer  | Government Ayurveldic Cadlego, Charalari<br>Volyman Maharidyska Sangda<br>RECENCY MEDICO SURGICAL LL NIC<br>MES Ayurvel Maharodyskipa<br>Solaput University<br>Singlar Singla Solaput Dale School<br>Maharati kara stres elinkämä nashta, pune<br>Ayurvelk Maharodyskaput<br>Nashtan Ayurveldi School<br>Sang Gunnaka Ayurvella School<br>Sang Gunnaka Ayurvella School<br>Sang Gunnaka Ayurvella School<br>Maharati karveste Sang Maharot Ta Tarea Diek<br>Sang Gunnaka Ayurvella School<br>Maharati Ayurvella School<br>Sang Gunnaka Ayurvella School<br>Maharati Karveste Sang Gunnaka Ayurvella<br>Sang Gunnaka Jahrenda Lange Incola Diek<br>Maharati Ayurvella School<br>Maharati Ayurvella School<br>Babarati School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>School<br>Sc  | 770931143<br>B6217920<br>96002237064<br>803024433<br>803742014<br>937742014<br>937742014<br>937742014<br>960022005<br>960022005<br>960022005<br>960022005<br>960022005<br>960022005<br>960022005<br>960022005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>96002005<br>9600005<br>9600005<br>96000005<br>960000005<br>9600000005<br>9600000000<br>96000000000<br>9600000000<br>9600000000<br>9600000000<br>9600000000<br>9600000000<br>9600000000<br>9600000000<br>96000000000<br>960000000000  |   | रण ब्रह्मार्थः । धन्यसाद्।    |                           |       |  |
| 01082202017245 vigs passtökk djörna i Sihn Parar Vigs Mahaso<br>01082202017225 sadantukatin (jängan i OR AKIO) KUSIN MAKAAM<br>010822021725 sadantukatin (jängan i OR AKIO) KUSIN<br>010822021725 sadantukatin (jängan i OR AKIO) KUSIN<br>010822021725 sadantukatin (jängan i OR AKIO) KUSIN<br>010822021725 sadantukatin (jängan i OR AKIO) KUSIN<br>0108220217252 kaskult (jängan i OR AKIO) KUSIN<br>0108220217252 kaskult (jängan i OR AKIO) KUSIN<br>0108220217252 kaskult (jängan i OR AKIO) KUSIN<br>0108220217555 kaskult (jängan i OR AKIO) KUSIN<br>01082202175555 kaskult (jängan i OR AKIO) K  | Director Of Physical Edu<br>General Phasitalioner<br>Pap student<br>Home Maker<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakarma MD Scholi<br>Sangli<br>Assistart professor<br>Massistart Professor<br>Paga Instructor<br>Assistart Professor<br>CEO<br>BAMS<br>Family Physician<br>ayurvedic pacationer<br>Pol stadoner RACHANA S<br>Shudent<br>Phofessor, HOD (DRANA  | Covernment Ayurvedic Cadego, Charlari<br>Volyman Maharivaykas Sangda<br>RECENCY MEDICO SURGICUL (L.NIC<br>MES Ayurved Maharodysilaya<br>Sisagu timvenity<br>Sisagu timvenity<br>Sisagu timvenity Sandara<br>Ayurvedi Maharodysilaya A Kogtal<br>Zeh hightonka kyavedi kada ayu<br>Maharati kuasa kyavedi kada ayu<br>Maharati kuasa kyavedi kada ayu<br>Sanda Gunada (Lakaga Maharota)<br>San Ganada Ayurvedi Cadego keoptal wandhari chi<br>Waawitoda<br>Kenala avivenity of Health salances<br>Dimans Russing Health<br>Sandara ayurvedi cadega longa kogtal wandhari chi<br>Waawitoda<br>Kenala avivenity of Health salances<br>Dimans Russing Health<br>Salar Ganagangar collega of ayurvedic salana, Tarita Univer<br>Sal Ganganagar collega of ayurvedic salana, Tarita Univer<br>Na Sagitasela  | 770931143<br>BE217920<br>9802237064<br>893024530<br>893724704<br>9937242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242014<br>9917242007<br>99022007<br>992224100<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>9917242007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991724007<br>991  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               |                           |       |  |
| 0:002200 07:455 vjejs pravetkok djorna i Shri Pear Vjej Mahado<br>00:002200 07:255 vjednostani djorna i Shri Pear Vjej Mahado<br>00:002200 07:255 vjednostani djorna i Shri Shri Shri Shri Shri Shri Shri Sh   | Director Of Physical Edu<br>General Practitione<br>Regneral Practitione<br>Pag student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakama MD Scholi<br>Sangli<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant Professor<br>CEO<br>BAMS<br>Souther Professor<br>CEO<br>BAMS<br>Souther Professor<br>CEO<br>BAMS<br>Souther And Charlans<br>Souther And Charlans<br>Souther And Charlans<br>Souther Company<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Resder Dravyaguran  | Government Ayurveld: College, Gausteir<br>Volgen Maharolyselys Sangda<br>REGENYC MEDICO SURGICUL CLI NIC<br>KES Ayurvel Maharolystapia<br>Solapiz Uhwenthy<br>Solapiz Uhwenthy<br>Solapiz Sharip Dale School<br>Sangda Sharip Dale School<br>Ayurveld Exication and Research<br>R.R.M.Gorg, Containing<br>Shari Gaustian Ayurveld Calling Guadanti To Tosa Diel,<br>Shari Sandon Ayurveld Calling Guadanti To Tosa Diel,<br>San Gausto Ayurveld Calling Guadanti To Tosa Diel,<br>San Kanado Ayurveld Calling Guadanti To Tosa Diel,<br>San Kanado Ayurveld Calling Guadanti To Tosa Diel,<br>San Kanado Ayurveld Calling Guadanti To<br>San Kanado Ayurveld Calling Guadanti To<br>San Kanado Sangda Children Calling<br>Sang Sangangar Calling of Jourvelds Isolandi To<br>Sang Sangangar Calling of Jourvelds Isolandi To<br>Sangda Sangangar Calling of Jourvelds Isolandi To<br>Sang Sangangar Calling of Jourvelds Isolandi To<br>Sang Sang<br>Sang Sangar Sangangar Calling Sangar   | 770931143<br>B82179200<br>99602527064 No<br>99602527045 No<br>99702530049<br>9077239204 No<br>916224264<br>9077239204 No<br>916224264<br>916224264<br>916224264<br>916224266<br>9960241591<br>94006964<br>987000500<br>94006962<br>987000500<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>940069620<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006979<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>94006970<br>940069700<br>94000000000000000000000000000000000  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yaga?                     |       |  |
| 01082202017245 vijep parastökt 6jmai C Sh Parar Vije Mahaso<br>01082202017225 selandmakant (Bigani C S ALD) (SUN MAKAAM<br>01082202017255 selandmakat 6jmai C S ALD) (SUN MAKAAM<br>01082202017255 selandmakat 6jmai C S Maka Sh Numar Pise<br>01082202017255 selandmakat 6jmai C S Maka Sh Numar Pise<br>01082202017255 selandmakat 6jmai C S Maka Sh Numar Pise<br>01082202017252 selandmakat 6jmai C S Maka Sh Numar S   | Director Of Physical Dev<br>General Practitione<br>Reserved Termination of the Comment<br>Payshace Director<br>Paysical Director<br>Paysical Director<br>Paysical Director<br>Paysical Director<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Co<br>BAMS Physician<br>aguivredic gracellitorer<br>Polistader RACHANA S<br>Sudorff<br>Physician<br>aguivredic gracellitorer<br>Polistader RACHANA S<br>Sudorff<br>Physician<br>Colorer<br>Co<br>Bandar RACHANA S<br>Sudorff<br>Physician<br>Colorer<br>Co<br>Sudorff<br>Physician<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co<br>Co   | Covernment Ayurvatic Callege, Onatair<br>Volyman Mahnivalysia Sangda<br>RECENCY MEDICO SURGICUL (LI NIC<br>MES Ayurvat Maharokylaipa<br>Solaput Univensity<br>Singar Singar Dala School<br>Maharati kara stres sinkahan samtha, pune<br>Ayureah Maharokylaipa A Kosptal<br>Zah hightonka Jayneha Kasptal<br>Maharati kara stres sinkahan samtha, pune<br>Ayureah Maharokylaipa A Kosptal<br>Zah hightonka Jayneha Kasptal<br>San Gunzako Ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>See and Ayuvati Callege Ankury Macan To Taso Dan<br>San Kasha ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>San Walako Ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>San Walako Ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>San Walako Ayurvati Callege Ankury Macan To Taso Dan<br>San Walako Ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>San Walako Ayurvati Callege Cunkury Macan To Taso Dan<br>Mana San Yang O Heath Sciences<br>Dhanse Nanzing Ham<br>Sol Callege d Ayurvati Sciences, Tarila Univert<br>Na apolicable<br>Gorcci Anku,<br>SSDTS Ayurvati Mahankoylatya<br>Walahad Callege d Arta K. Science, Salgaur<br>Walahad Callege d Arta K. Sciences, Salgaur   | 770931143<br>BE217920<br>9822379264<br>983024523<br>987327037<br>975380548<br>9875280548<br>985025056<br>985025056<br>985025057<br>985025057<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007<br>985025007   | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yaga?                     |       |  |
| 0:002200 07:455 vijep savetide djigma i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Rise           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Singh           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Rise           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Singh           0:002200 07:257 varia damasandiginal cih Pavar Singh           0:002200 07:257 varia damasandiginal cih Pavar Singh  | Director Of Physical Edu<br>General Practitionet<br>Repeated Technologies<br>Pastadent<br>Home Maker<br>Panchasama MD Schol<br>Sangi<br>BAMB<br>Sangi<br>BAMB<br>Associate Professor Circ<br>Assistam Professor<br>Castor<br>Panaly Physical<br>Associate Professor<br>Panaly Physican<br>ayarade practitionet<br>Panaly Physican<br>ayarade practitionet<br>Panaly Physican<br>Assistant Professor<br>Panaly Physican<br>Physican Control (DRA)<br>Subset<br>Panaly Physican<br>Assistant Professor<br>Lecture<br>Decisionet<br>Panaly Physican<br>Assistant Phofessor   | Government Ayurveld: College, Gaulari<br>Volyann Maharidyalay Sangda<br>REGEN/V MEDICO-SURGICUL CLI NIC<br>MEDICO-SURGICUL CLI NIC<br>MEDICA<br>Solapi University<br>Ginaya Sing Dala Saladi<br>Ginaya Sing Dala Saladi<br>Ginaya Sing Dala Saladi<br>Salapi University A Hospial<br>Zah Ngurvela Saladi<br>Saladi Ayurvela Galagi Gaularya Mataga<br>Saladi Ayurvela Galagi Gaularya Mataga<br>Saladi Saladi<br>Saladi Clinga Gaularya Galagi Gaularya<br>Mataga Ayurvela Galagi Gaularya<br>Mataga Mataga<br>Saladi Saladi<br>Saladi Saladi<br>Mataga Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi<br>Saladi Saladi Saladi  | 770933143     BE2179264     BE2379264     Wo     BE2379264     Wo     BE237927     BE3792707     PT3580044     S  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yoga?                     |       |  |
| 01082200 07245 vigs parastöck égmai C Sh Parar Vigs Mahaso<br>01082200 07225 sakantakat Marginai C Sh Allo Vish MakAba<br>01082200 0725 sakantakat Marginai C Sh Allo Vish MakAba<br>01082200 0725 sakantakat Marginai C Shana Shakat<br>01082200 0725 sakantakat Shakat<br>01082200 0725 sakantakat Shakat<br>01082200 0725 sakantakat Shakat<br>01082200 0745 sakantakat Shakat<br>01082200 0745 sakantakat Shakat<br>01082200 0745 sakantakat Shakat<br>01082200 0745 sakantakat<br>01082200 0755 sakantakat<br>01082200 0755 sakantakat<br>01082200 0755 sakantakat<br>01082200 0755 sakantakat<br>01082200 0755 sakantakat<br>01082200 0752 sakantakat<br>01082200 0752 sakantakat<br>01082200 07520 sakantakat<br>01082200 0752 sakantakat<br>01082200 07520 sakantakat<br>01082200 0752 sakat<br>01082200 0752 sakat<br>01082200 0755 sakat<br>0108200 0755 s | Director Of Physical Edu<br>General Practitione<br>Regneral Practitione<br>Paysbachet<br>Name Maker<br>Home Home<br>Home<br>Home<br>Home<br>Home<br>Home<br>Home<br>Home  | Government Ayurveld: College, Gwalari<br>Volgen, Maharidysky Sangda<br>REGEN/V MEXICO, SURGIC/L, CL, NIC<br>MEXIS, Ayurvel Maharoky Sangda<br>Singar, Umrenthy<br>Singar, Singar Dag, Ba-School<br>Maharashi kaya at Sangha<br>Maharashi kaya share shakaha nantha, pune<br>Ayuresha Maharokyahaga A Singata<br>Maharashi kaya share shakaha nantha, pune<br>Ayuresha Maharokyahaga<br>Singar Guray, Garage A Sangha<br>Maharashi kaya at Sangha<br>Singar Sangha Sangha<br>Singar Sangha Sangha<br>Singar Sangha Sangha<br>Singar Sangha Sangha<br>Singar Sangha Sangha<br>Singar Sangha<br>Sing   | 770933143<br>85217963<br>962237064<br>853094433<br>97174204<br>973742014<br>973742014<br>973742014<br>973742014<br>973742014<br>973742014<br>973742014<br>975996002<br>969022005<br>969022005<br>969022007<br>969022007<br>969022007<br>969022007<br>969022007<br>969020050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>969090050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96900050<br>96  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yoga?                     |       |  |
| 0:002200 07:455 vijep savetide djigma i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesaling djima i cih Pavar Vije Mahaso           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Rise           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Singh           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Rise           0:002200 07:255 vasidnjesali cih Pavar Singh           0:002200 07:257 varia damasandiginal cih Pavar Singh           0:002200 07:257 varia damasandiginal cih Pavar Singh  | Director Of Physical Dev<br>General Practitioned<br>Reneral Practitioned<br>Particular Street<br>Particular Street<br>Sangi<br>BANE<br>Sangi<br>BANE<br>Sangi<br>BANE<br>Sangi<br>BANE<br>Sangi<br>BANE<br>Sangi<br>Particular Professor<br>Char<br>Aasistant Professor<br>Particular Context<br>Sangi<br>Particular Context<br>Sangi<br>Particular Context<br>Bane<br>Particular Context<br>Bane<br>Bane<br>Particular Context<br>Bane<br>Particular Context<br>Bane<br>Bane<br>Bane<br>Bane<br>Bane<br>Bane<br>Bane<br>Bane   | Goorment Ayurodis Cadege, Gautari<br>Volyana Maharolyaba Sangda<br>REGENCY MEDICO-SURGICAL CLAIRC<br>MES Ayurodi Maharolyaba<br>Sidapa Umenthy<br>Simpas Sang Data Sanda<br>Singas Sang Data Sanda<br>Sangas Charge Data Sanda<br>Sangas Charge Data Sanda<br>Mandsata Ayurodis Cadega Cade Sanda<br>Ayurodis Maharolyabaya A Hospital<br>Sanda Cadege Cade Sanda<br>Mandsata Ayurodis Calego Gundan Cade Sanda<br>Sanda Cade Sanda<br>Sanda Cadege Cade Sanda<br>Mandsata Ayurodis Cade Sanda<br>Mandsata Ayurodis Calego Gunda<br>Mandsata Ayurodis Calego Gunda<br>Mandsata Ayurodis Calego Gunda<br>Mandsata Ayurodis Calego Gunda<br>Mandsata Cadege of Commerce Salgar<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Mandsata Calego d Commerce Salgar<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda<br>Sanda Sanda<br>Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda Sanda Sanda<br>Sanda Sanda Sanda Sanda Sanda<br>Sanda San  | 770933143     BE2179264     BE2379264     Wo     BE2379264     Wo     BE237927     BE3792707     PT3580044     S  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yoga'i                    |       |  |
| 0:002200 07:455 vjejs pravetkké dýmai č Shr Pear Vjej Mahaso           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Sh ADIO USIN MAKADA           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Sh ADIO USIN MAKADA           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Sh ADIO USIN MAKADA           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Sh ADIO USIN MAKADA           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Sh ADIO USIN MAKADA           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Shanga ADIO           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Shanga ADIO           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Shanga ADIO           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Shanga ADIO           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Shanga ADIO Vitano ADIO           0:002200 07:255 v sjehnikani digital grani C Vitano Charta Charberd           0:002200 07:455 v teknik digital con Dr. Charta Matha           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano Davital Grani           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano Charta Charberd           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano ADIO Norta Shan           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano ADIO Norta Shanga           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano ADIO Norta Shanga           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano ADIO Norta Shanga           0:002200 07:455 v greethramarni 900ggrani C Vitano ADIO Norta Shanga           0:002200 07:255 v greet  | Director Of Physical Edu<br>General Practitores<br>Pa student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchasterna MD Schol<br>Sangi<br>Associate Professor Car<br>Assistant Porfessor<br>Assistant Professor<br>Car<br>Assistant Professor<br>Car<br>Assistant Professor<br>Car<br>Di Subant RACHANA S<br>Sudent<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Assistant Teacher<br>Assistant Professor<br>Assistant Professor  | Goerment Ayuredic Calego, Gautari<br>Volyana Maharokyaba Sangda<br>REGENCY MEDICO SURGICAL CLA INC<br>KES Ayured Maharokyaba<br>Salaga Umenthy<br>Salaga Sang Dala Sahad<br>Salaga Umenthy<br>Salaga Sang Dala Sahad<br>Mandsata Ayuredia Calego Gautari<br>Kanada Salaga Salaga Salaga<br>Ayuredia Maharokyaba A Kapada<br>Zae Highanolo galang Gautari<br>San Gundes Ayuredi Calego Gundan Utar Paelash<br>Vyaa Sam Bargios<br>San unakada Ayuredia Calego Gundan Utar Paelash<br>Vyaa Sam Bargios<br>Salaga Sang Dala Sahad<br>Salaga Sang Dala Salaga<br>Salaga Sang Dala Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Salaga Salaga Salaga Salaga<br>Salaga Salaga Sa  | 770931143     BE3179260     9602127024     9602127037     97023904     902227037     97023904     97023904     97023904     97023904     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023905     97023910     97023912     9702391     97023912     9702391     9701     9702391     970     9702391     970     9702391     970     9  | रामय किलना हो सक्ता है सप्र   |                               | Yoga?                     |       |  |
| 01082202017245 vigs parastökt égyma i Sihn Parar Vigs Mahaso<br>01062202017225 sakahnut Adit (Sigama i Sihn Parar Vigs Mahaso<br>01062202017255 sakahnut Adit (Sigama i Sihn Mak) Adit<br>0106220201735 sakahnut Adit (Sigama i Sihn Sihn)<br>0106220201735 sakahnut Adit (Sigama i Sihn)<br>01062202017325 sakahnut Sihi (Sigama i Cinitan)<br>01062202017325 sakahnut Sihi (Sigama i Cinitan)<br>0106220201745 sakahnut Sihi (Sigama i Cinitan)  | Director Of Physical Dev<br>General Practitione<br>Payshace Director<br>Physical Director<br>Service Control Control<br>Service Control Control<br>Service Control Control<br>Control Control<br>Control Control Control<br>Control Control Control<br>Control Control Control<br>Control Control<br>Control Control Control<br>Control Control<br>Control Control Control Control<br>Control Control Control<br>Control Control Control<br>Control Control Control Control<br>Control Control Control Control<br>Control Control Control Control<br>Control Control Control Control Control<br>Control Control Control Control Control Control<br>Control Control Contr   | Goerment Ayurodic Cadego, Chaelari<br>Volyman Maharidysky Sangda<br>RECENY MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>Metaratik and sense stree shirkana sanaha, pune<br>Ayureak Maharidyskipa a Khapital<br>Zeh highenda jarkhingan<br>Metaratik and sense stree shirkana sanaha, pune<br>Ayureak Maharidyskipa a Khapital<br>Metaratik and Sangda Metaratik and Sangda<br>Sang Surging Sangda Metaratika<br>Sin Ganganagar Collego Grunuka (Macan Ta Tasa Dita,<br>Nama ayureak Gandong Jangda<br>Metaratika (Sangda Ganda)<br>Sang Sangda Ganda (Sangda Metaratika)<br>Metaratika (Sangda Ganda)<br>Sang Sangda Ganda (Sangda Metaratika)<br>Metaratika (Sangda Ganda)<br>Sang Sangda Ganda)<br>Sang Sangda Ganda (Sangda Ganda)<br>Sang Sangda Ganda)<br>Sang Sangda Sangda (Sangda Ganda)<br>Sang Sangda Sangda Sangda Sangda Sangda<br>Sang Sang Sangda Sangda Sangda Sangda<br>Sang Sang Sangda Sangda Sangda Sangda<br>Sang Sang Sangda Sangda Sangda<br>Sang Sang Sangda Sangda Sangda<br>Sangda Sangda Sangda Sangda Sangda<br>Sangda Sangda Sangda Sangda<br>Sangda Sangda Sangda Sangda<br>Sangda Sangda<br>Sangd  | 770931143     862197840     96002237064     96002237064     961022370     917322014     91732014     91732014   | समय किल्मा हो स्वरत है साम  | the right time during day for | Yoga?                     |       |  |
| 01082202017245 vijep savetkke tigma i Sihn Parar Vije Mahaso<br>0108220201722 se sedemlakant (Bigma i Sihn Parar Vije) Mahaso<br>0108220201722 se sedemlakant (Bigma i Sihn Sihn)<br>0108220201725 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201725 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201722 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201722 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201725 i sehanistättig Sinna<br>010822001725 i sehanistättig Sinna<br>01082001725 i sehanistättig Sinna<br>010  | Director Of Physical Edu<br>General Practitones<br>Pa student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakama MD Scholi<br>Assistant professor<br>BAMS<br>Associate Professor Car<br>Assistant professor<br>Co<br>BAMS<br>Associate Professor<br>Assistant professor<br>Co<br>Edu<br>BAMS<br>Associate Professor<br>Co<br>Edu<br>BAMS<br>Professor, HCO (DRA)<br>Nat applicable<br>Professor, HCO (DRA)<br>Nat applicable<br>Professor, HCO (DRA)<br>Assistant Professor<br>Lecture<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assist  | Government Ayurveldic Cadege, Onastari<br>Volyman Maharidyska Sangda<br>RECENCY MEDICO SURGICAL LL NIC<br>MES Ayurvel Maharodysilaya<br>Solaput Univensity<br>Singar Singa Sang Das School<br>Maharath kara stare sinkahan samba, pune<br>Ayureah Maharodysilaya A Hospital<br>Zeh highocho jayahingpan<br>Al Maharath kara stare sinkahan samba, pune<br>Ayureah Maharodysilaya A Hospital<br>Al Maharath Ayurveldi nerdenda callege hospital wandhard ni<br>Sha Ganada Ayurveld Callege Gurvella Maharath Ayurvella<br>Maharath Karatha Ayurvella medical callege hospital wandhard ni<br>Water Yorkel<br>Maharatha (Ayurvella Maharatharatharatharatharatharatharathar  | 770053143     862179264     96020237064     96020237064     960202370     970530044     970530044     970530044     970530044     970530044     970530044     970530044     97052004     97052004     97052004     97052004     97052004     97052010     97052010     97052  | समय किल्मा हो स्वरत है साम  | the right time during day for | Yoga?                     |       |  |
| 0:00.2020 07:425 vigs parastöck égyma i Cih Parar Vigs Mahaso           0:00.2020 07:225 vigsthalsmänd (Pigana i Cih Parar Vigs Mahaso           0:00.2020 07:225 vigsthalsmänd (Pigana i Cih Parar Vigs Mahaso           0:00.2020 07:255 vigsthalsmänd (Pigana i Cih Parar) Nah           0:00.2020 01:271 vigsthalpäängäängään (Cih Maha) Vigsthala Paralha   | Director Of Physical Device<br>General Practitioned<br>Regneral Practitioned<br>Paystant Director<br>Paystant Director<br>Panchakama MD Scholt<br>Sangli<br>Aassanter professor<br>Aassanter Professor<br>Aassanter Professor<br>Aassanter Professor<br>CEO<br>BAMS<br>Saudent Professor<br>CEO<br>BAMS<br>Professor, HOC (DEPA)<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOC (DEPA)<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HOC (DEPA)<br>Not applicable<br>Lecture<br>Professor HOC (DEPA)<br>Aassistant Teacher<br>Reader Dravaguna<br>Aassistant Teacher<br>Professor<br>Aassistant Ferder<br>Sonto Itancher (FE)<br>Aast. Teacher<br>Reader Directoresor<br>Aasocable Professor   | Government Ayurvedic Cadege, Gwalari<br>Volymen Maharivayleys Sengda<br>REGENYV MEDICO SURGICUL CL NIC<br>Kill Skynvet Methodyslayna<br>Siskipar Ulerwenty<br>Singar Singa Sang Dale School<br>Maharashi kuru share sinka'an anatha, pune<br>Maharashi kuru share sinka'an anatha<br>Sin Gundan Ayurved Calego Gundan, pune<br>Maharashi kuru share sinka'an anatha<br>Nasa auvendry O Health adonces<br>Sinkuritabid Ayurvedic medical calego heaptal wanthar chi<br>Waarrifood<br>Sin Sinkuritabid Ayurvedic medical calego heaptal kuru<br>Sin Ganganagar calego of ayurvedic science, Tarifa Univers<br>Bio Ganganagar calego of ayurvedic science, Tarifa Univers<br>Pen Bagdu Ayurvedic Medical Calego and Hooptal<br>Wahard Calego of An As Science, Solaw<br>Pen Bagdu Ayurvedic Medical Calego and Hooptal<br>Sin Sin Sinsent Pranata Ayurvedic Medical Calego and Hooptal<br>Sin Sinsent Pranata Ayurvedic Heathard Calego<br>Canta Ayurvedic Tarifa Heathal Kalegol<br>Canta Ayurvedic Science A Hooptar Science Ca<br>Me Ayurvedic Calego Heathard Heathard  | 770931143     85217964     9602237064     9602237064     900023270     97002320     977042321     977042321     977042321     977042321     977042321     977042321     977042321     977042321     977042321     9770423110     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     97704231     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     977042311     97704231     97704     97704231     97704     97704231     97704231     97704231     97704     97704231     97704  | सरम्प किरान हो स्वरत हे सार<br>he Yoga be done? What is<br>nerapy help in Anskely disor   | the right time during day for | Yoga?                     |       |  |
| 01082202017245 vijep savetkke tigma i Sihn Parar Vije Mahaso<br>0108220201722 se sedemlakant (Bigma i Sihn Parar Vije) Mahaso<br>0108220201722 se sedemlakant (Bigma i Sihn Sihn)<br>0108220201725 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201725 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201722 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihn<br>0108220201722 i sehanistätöttig Sigma i Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna Sihna Sihna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna<br>0108220201722 i sehanistätöttig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201722 i sehanistättig Sinna<br>0108220201725 i sehanistättig Sinna<br>010822001725 i sehanistättig Sinna<br>01082001725 i sehanistättig Sinna<br>010  | Director Of Physical Edu<br>General Practitones<br>Pa student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakama MD Scholi<br>Assistant professor<br>BAMS<br>Associate Professor Car<br>Assistant professor<br>Co<br>BAMS<br>Associate Professor<br>Assistant professor<br>Co<br>Edu<br>BAMS<br>Associate Professor<br>Co<br>Edu<br>BAMS<br>Professor, HCO (DRA)<br>Nat applicable<br>Professor, HCO (DRA)<br>Nat applicable<br>Professor, HCO (DRA)<br>Assistant Professor<br>Lecture<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assist  | Government Ayurveldic Cadege, Onastari<br>Volyman Maharidyska Sangda<br>RECENCY MEDICO SURGICAL LL NIC<br>MES Ayurvel Maharodysilaya<br>Solaput Univensity<br>Singar Singa Sang Das School<br>Maharath kara stare sinkahan samba, pune<br>Ayureah Maharodysilaya A Hospital<br>Zeh highocho jayahingpan<br>Al Maharath kara stare sinkahan samba, pune<br>Ayureah Maharodysilaya A Hospital<br>Al Maharath Ayurveldi nerdenda callege hospital wandhard ni<br>Sha Ganada Ayurveld Callege Gurvella Maharath Ayurvella<br>Maharath Karatha Ayurvella medical callege hospital wandhard ni<br>Water Yorkel<br>Maharatha (Ayurvella Maharatharatharatharatharatharatharathar  | 770831143     882197820     982237824     No     98002320     982237824     98002320     98102320     981023204     991022304     991022304     991022304     990023005     991022304     990023000     991022304     990023000     991022300     990023000     990023000     990023000     990023000     990023000     990023000     9000000     9000000     90000000     90000000     90000000     90000000     90000000     90000000     90000000     900000000  | सरम्प किरान हो स्वरत हे सार<br>he Yoga be done? What is<br>nerapy help in Anskely disor   | the right time during day for | Yoga?                     |       |  |
| 0000220007245 vijep savetkke tigma i Shr Pear Vije Mahaso<br>000022000725 se sidemidatel (Bigma i Shr Pear Vije) Mahaso<br>000022007255 i sjørhodned (Bigma i Shr Shr Shr MickOAM<br>000022007255 i slørnindeldelgenal i Shr   | Director Of Physical Dev<br>General Practitionet<br>Regeneral Practitionet<br>Particular Stream<br>Particular Stream<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Banks<br>Ban    | Goerment Ayuredic Calego, Gautari<br>Volyana Maharokyalaya Sangda<br>REGENCY MEDICO SURGICAL CLA INC<br>KES Ayured Maharokyalaya<br>Solapa Umenthy<br>Solapa Shang Dala Sahad<br>Sahaga Shang Dala Sahad<br>Manada Maharokyalaya A Isogata<br>Ayuredia Maharokyalaya A Isogata<br>Za Highanolog Jang Mangalaya<br>Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad Sahad<br>Sahad Sahad   | 770631143     BE2179264     9602237064     9602237054     9602237037     975380048     9602237037     975380049     96022306     96022306     96022306     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022007     96022010     9602010     9602010     9602000     9602010     9602000     9602010     96020000     96020000     96000000     9600000     96000000     96000000     96000000     96000000     96000000     96000000     96000000     96000000     960000000     960000000     960000000     960000000     960000000     960000000     960000000     9600000000     9600000000     96000000000     960000000000  | सरम्प किरान हो स्वरत हे सार<br>he Yoga be done? What is<br>nerapy help in Anskely disor   | the right time during day for | Yoga?                     |       |  |
| 01002202017245 vigs parastelde Gjmai C Sh Paer Vigs Mahaso<br>01002202017225 sadantakatin Gjmai C Sh Xiao Shi Nu MAKAAM<br>010022017252 sadantakatin Gjmai C Sh Xiao Shi Nu MakAAM<br>0100220017252 sadantakatin Gjmai C Sh Xiao Shi Nu MakAAM<br>0100220017252 sadantakatin Gjmai C Sha Shi   | Director Of Physical Dev<br>General Practitionet<br>Central Practitionet<br>Physical Director<br>Physical Director<br>Sequence<br>Sequence<br>BAMS<br>Sequence<br>BAMS<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Control<br>Family Physician<br>syurvedic practitionet<br>Polistophysician<br>syurvedic practitionet<br>Polistophysician<br>syurvedic practicionet<br>Polistophysician<br>syurvedic practicionet<br>Polistophysician<br>Sudort<br>Polistophysician<br>Sudort Teacher<br>Assistant Professor<br>Lecture<br>Vaga Teacher<br>Assistant Professor<br>Lecture<br>Pracher<br>Spots teacher (PE)<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Associate Professor<br>Associ  | Goerment Ayuredic Calego, Gautari<br>Volyan Mahariyaka Sangda<br>REGEN/V MEDICO SURGIC/LA LU NIC<br>MEDICA MEDICO SURGIC/LA LU NIC<br>MEDICA MEDICO SURGIC/LA LU NIC<br>Mentani Surger Sang Dala School<br>Maharati kuru situs shinkan anatha, june<br>Ayureda Kaundyalaga a Kingpia<br>Mentani Ayureda Eskandin and Research<br>RMA darg. Cohlego Gutani Medica Medica<br>Schwitzbeick Myseele medical colego Benedulti Praketh<br>Vysas film Bargine<br>Brin Gauganager colego of paymetic schero, Tartia Univers<br>Nat apuratiga Calego Gutani Ayu.<br>Brin Gauganager colego of paymetic schero, Tartia Univers<br>Nat apuratiga Cohlego of Commerce Solgur<br>Brin Gauganager colego of paymetic schero, Tartia Univers<br>Nat apolicatie<br>GoCCT. Akaj.<br>SSIG<br>Brings Marriel Mahariyahaya<br>Ru Arthal Collego Gerkina Die Bello<br>Barro Marting Kalego and Hospital Udige<br>Danametaria Ayureaka Kalego Ayu.<br>Methicad Collego F Kalego Ayureaka<br>SSIG<br>Brings Marriel Mahariyahaya<br>Ru Arthal Collego Gerkina Die Bello<br>Barro Marting Chello Bello Bello Barlongo<br>Barlong Chell School Solgur<br>Maharisa Sang Chell School Solgur<br>Sang School School Solgur Sang Chell<br>Sang Sang Shaharisa Sang Chell School Solgur<br>Maharisa Sang Chell School School Dae Solgur<br>Maharis  | 770931143     85217964     9602237064     9602237064     9602237064     93734201     93239739     9342037     93239739     9342037     932239739     9342037     932239739     9342037     93239739     9342037     93239739     9342037     93239739     934     93239739     934     93239739     934     93239739     93     932397  | सगप सिराज हो सप्तर है साथ<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor   | he right time during day fo   | Yoga?                     |       |  |
| 0000220007245 vijep savetkke tigma i Shr Pear Vije Mahaso<br>000022000725 se sidemidatelli (Bigma i Shr Pear Vije) Mahaso<br>000022007255 se sidemidatelli (Bigma i Shr Shr Shr MickOAM<br>000022007255 se sidemidatelli (Bigma i Shr  | Director Of Physical Edu<br>General Practitionet<br>Paysback<br>Home Maker<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Assistant professor<br>Carton<br>Assistant professor<br>Carton<br>Assistant professor<br>Carton<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical  | Goerment Ayuredic Cadege, Gwalari<br>Volynan Mahariyakya Sangda<br>REGENY MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA MEDICAL MEDICAL<br>Surgers Strange Sharipata<br>2016 Transmission of the State Strange<br>Strange Strange Surgers and Surgers<br>Strange Strange Surgers<br>Strange Strange Strange Strange<br>Strange Strange Strange Strange Strange Strange<br>Strange Strange   | 970933143           B82197820           9802237064           9802237054           9817124201           9817124201           9817124201           9817124201           9817124201           9817124201           9817124201           9817124201           9817124201           981714201           981714201           981223704           98022505           98022605           98022607           982230100   | सरम्प किरान हो स्वरत हे सार<br>he Yoga be done? What is<br>nerapy help in Anskely disor   | he right time during day fo   | Yogs?                     |       |  |
| 0000220007245 vijep savetkke tigma i Shr Pear Vije Mahaso<br>000022007225 sadenhalastin gena CR SALD (USAN MAKAAM<br>000022007255 sadenhalasting gena CR SALD (USAN MAKAAM<br>000022007255 sadenhalasting gena CR SALD (USAN MAKAAM<br>000022007355 sadenhalasting gena CR SALD (USAN SALD (USAN MAKAAM<br>000022007355 sadenhalasting gena CR SALD (USAN SAL  | Director Of Physical Dev<br>General Practitioned<br>Reneral Practitioned<br>Particular Street<br>Physical Director<br>Panchasterna MD Scholl<br>Sangi<br>Development<br>Associate Professor Cira<br>Associate Professor Cira<br>Student<br>Circo<br>De Claudent Rachewa S<br>Sudent<br>Professor, HCD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HCD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HCD (DRAN<br>Not applicable<br>Lecture<br>Professor, HCD (DRAN<br>Assistant Tracher<br>Racher Ciracher<br>Sports teacher (PE)<br>Asst. Teacher<br>Racher Ciracher<br>Saudent Professor<br>Associate Professor<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Saudenter<br>Professor   | Goerment Ayuredic Calego, Gautari<br>Volyana Maharokyaka Sangda<br>REGENCY MEDICO SURGICAL CL NIC<br>KES Ayured Maharokyaka<br>Silaga Umenthy<br>Silaga Sang Das Bohod<br>Silaga Sang Das Bohod<br>Sanga Sang Das Bohod<br>Sang Sang Das Sang Das Sang Das<br>Sang Das Das Sang Das Sang Das Sang Das Sang Das Sang Das<br>Sang Das Sang Das S  | 770053143           B82179203           980022503           980022503           977242514           977242515           9800226203           9800226204           9800226204           9800226205           9800226205           9800226206           9800226207           9800226208           9800226207           9800226207           980022608           980022609           98002160001   | सगप सिराज हो सप्तर है साथ<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor   | he right time during day fo   | Yoga?                     |       |  |
| 01002202012425 vijep savetke djigma i Cih Parar Vije Mahaso<br>01002202012427 sadenjukatim (jegan i Cih Parar Vije) Mahaso<br>01002202012427 sadenjukatim (jegan i Cih Kaho Shivkuma Pite<br>0100220201245) sahahni taktički gjigma i Cih Mahaso<br>0100220201245 i sahahni taktički gjigma i Cih Mahaso<br>0100220201242 i majara (jegan i Cih Mahaso<br>0100220201242) sahahni taktički gjigma i Cih Mahaso<br>0100220201242 i majara (jegan i Cih Mahaso<br>0100220201242) sahahni taktički gjigma i Cih Mahaso<br>0100220201242 i majara (jegan i Cih Mahaso<br>0100220201242) sahahni taktički gjigma i Cih Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201242 i Mahaso<br>0100220201245 i Mahaso<br>010022001245 i Mahaso<br>01002200124 | Director Of Physical Edu<br>General Practitionet<br>Paysback<br>Home Maker<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Physical Director<br>Assistant professor<br>Data<br>Assistant professor<br>Control<br>Physical Professor<br>Control<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>Physical<br>P  | Goerment Ayuredic Cadege, Gwalari<br>Volynan Mahariyakya Sangda<br>REGENY MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICO SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA SURGICAL LA INC<br>MEDICA MEDICA MEDICAL MEDICAL<br>Surgers Strange Sharehan and Annual<br>Metaratrix incre strate shirkana nantha, pune<br>Ayureda Mahariyakya a Hospital<br>Annual Medical Cadege Menet UILE Pradesh<br>Vysa 8 mel Bargiote<br>Sim Gundon Ayured Cadege Gunduk Menet<br>Medical Medical Cadege Menet UILE Pradesh<br>Vysa 8 mel Bargiote<br>Sim Gundon Ayured Cadege Gunduk Menet<br>Menet Medical Cadege Menet UILE Pradesh<br>Vysa 8 mel Bargiote<br>Sim Kundoka Ayuredic Insteadical Cadege hospital wanthar dh<br>WaerWeids<br>Kasala wwendig of Health Sciences<br>Dimans Burgiote Gunduk Gulgo<br>Dimans Burgiote Gunduk Gunduk Gunduk<br>SBDTS Shyned Mahariyahiya<br>SBDTS Shyned Mahariyahiya<br>Gunduk Jakaga Ayuredic Reducta Gunge and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Madari Gulgog and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Madari Gulgog and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Madari Gulgog and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Bardina Gulgog and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Bardina Gulgog and Hospital Usige<br>Dimanstei Ayuredic Bardia Gunduk Gung Gunduk Gunduk Gung<br>Magah Karia Cuclego Bardha Dia Starato<br>Gunduk Ayuredic Research Institute fa Regulator Bardio<br>Bardyaredic Research Institute fa Regulator Bardio<br>Bardyaredic Research Institute fa Regulator Bardio<br>Gunduk Gung Gunduk School Gungers Mahasa<br>Gunduk Gunger Mahasa Jana Tal Makada<br>Cantal Ayuredic Research Institute fa Regulator Bardio<br>Bardyarek Inter Cadege Bardha Dia Starato<br>Rightan Sharato Cadege Mendu   | 9700631143           BE1079820           9800237064           9800237064           987127073           97530244           97530245           98711420           97530246           9800223064           9800223064           9800220051           9802220061           980222007           980222007           980222007           980222007           980222007           980222007           980222007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           98022007           980220100           980220100           980220100           980220100           980220100           980220100           980220100           980220100           980220100           980220100           9802201000           98022010   | सगप सिराज हो सप्तर है साथ<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor   | he right time during day fo   | Yoga?                     |       |  |
| 000022000022000222 sedemulated lighting is Shin Peary Vigo Mahaso<br>0000220000222 sedemulated lighting is CR AAAD (VISAN MAKAAA<br>000022000022000025 sedemulated lighting is CR AAAD (VISAN MAKAAAA<br>000022000002000000000000000000000   | Director Of Physical Edu<br>General Practitones<br>Pa student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakama MD Schola<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Qa Instructor<br>Assistant professor<br>Qa Instructor<br>Assistant professor<br>Qa Instructor<br>Assistant professor<br>Cito<br>Cito<br>Cito<br>Cito<br>Cito<br>Cito<br>Cito<br>Cito   | Goerment Ayuredic Calego, Gautari<br>Volyana Maharidyalaya Sangda<br>REGIS/VV MIDICO-SURGIC/AL CLAIRC<br>MISA yarved Maharidyalaya<br>Sibaga Umenthy<br>Sibaga Sang Dala Sahot<br>Sibaga Sang Dala Sahot<br>Sibaga Sang Dala Sahot<br>Sahari Maharidyalaya A Hospital<br>Sahot Sahot Sahot<br>Yana Sahot Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot Sahot Sahot<br>Sahot Sahot Sahot<br>Sahot Sahot Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot Sahot Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sahot<br>Sah | 9700631143           BE1279264           96002320           96002320           971520244           971520245           971520246           971520247           971520247           971520248           971622244           971622244           980222505           980222067           98022207           98022208           98222007           98222007           98222007           98222007           98222007           98222007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           9822007           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100           98220100   | सगप सिराज हो सप्तर है साथ<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor   | he right time during day fo   | Yaga?                     |       |  |
| 0 0102220 072-05 vige sandtöktögmal cilh Parar Vige Mahaso 01002200 072-05 sahannisköltöginari (ö RALD) (VISAN MAKADA 0100220 072-05 sahannisköltöginari (ö RALD) (VISAN DA 0100220 072-05 sahannisköltöginari (CINA DA 0100220 075-05 sahannisköltöginari (CINA DA 0100220 00-05-05 sahannisköltöginari (CINA DA 01   | Director Of Physical Gau<br>General Practitional Gau<br>General Practitional Gau<br>Phone Maker<br>Phone Maker<br>Phone Maker<br>Septimized The Comparison<br>Septimized Comparison<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Assistant professor<br>Comparison<br>Student<br>Professor, HOC (DPAN<br>Not applicable<br>Lecture<br>Voga Teacher<br>Rader Chrayguna<br>Assistant Practices<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Practices<br>Assistant Professor<br>Assistant Practices<br>Sport teacher<br>Reactor Chrayguna<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Assistant Professor<br>Sport Teacher<br>Reactor Chrayguna<br>Assistant Professor<br>Sport Teacher<br>Sport Teacher<br>Postelasor<br>Postelasor<br>Professor<br>Postelasor<br>Postelasor<br>Postelasor<br>Postelasor<br>Postelasor<br>Postelasor  | Goerment Ayurodic Calego, Gautari<br>Volyman Mahrivaylaya Sangda<br>REGENYV MEDICO SURGICUL CLI NIC<br>MEDICA MEDICO SURGICUL CLI NIC<br>MEDICA MEDICO SURGICUL CLI NIC<br>Medica Medica Medica Medica Medica<br>Soliput University<br>Sangar Sang Das Bahad<br>Maharati Nava sites shakara sanda, pune<br>Medica Mayneda Escaladin and Research<br>R.M.C. darg, Ontherphysion<br>Medica Mayneda Escaladin and Research<br>R.M.C. darg, Ontherphysion<br>Sen an Ayureda Calego Genetica Medica<br>Medica Mayneda Calego Genetica<br>Medica Medica Medica Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica Medica Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Calego and Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica<br>Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medica Medica<br>Medica Medica<br>Medica Medic   | 770831143         BE317920           B8237964         No           9802237044         No           9802237045         No           9802237046         No           981742304         No           982241031         No           982241031         No           9820240050         Ho           9820240700         Ho           9820240700         Ho           9820240700         Ho           9820240700         Ho           9820240700   | सगप सिराज हो सप्तर है साथ<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor   | he right time during day fo   | Yaga?                     |       |  |
| 0:1002200 07:245 vigspassed844@jmail C B Man Parer Vigs Mahaso           0:1002200 07:255 vigspassed844@jmail C B Man Parer Vigs Mahaso           0:1002200 07:255 vigspassed844@jmail C B Man Parer Vigs Mahaso           0:1002200 07:255 vigspassed844@jmail C B Man Parer Vigs Mahaso           0:1002200 07:255 vigspassed844@jmail C B Man Parer Vigspassed           0:1002200 07:255 vigspassed1049@jmail C B Man Parer Vigspassed           0:1002200 07:255 vigspassed1049@jmail C B Man Parer Vigspassed           0:1002200 07:255 vigspassed101[@jmail c B Man Balgordb March           0:1002200 07:255 vigspassed101[@jmail c B Man Balgordb March           0:1002200 07:255 vigspassed101[@jmail c C Mann C Chatnee8           0:1002200 07:255 vigspassed101@jmail c K Mann C Matnee8           0:1002200 07:255 vigspassed100[@jmail c K Mann C Matnee8           0:1002200 07:255 vigspassed100[@jmail c K Mann C Matnee8           0:1002200 07:255 vigspassesmanh@jmail c K Mann C Matnee8           0:1002200 07:255 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:255 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:255 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:255 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:25 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:25 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8           0:1002200 07:25 vigspassesmanh@jmail c K Mann Man C Matnee8   | Director Of Physical Dev<br>General Practition General Practition General Practitions<br>Physical Director Services and Services  | Goerment Ayurodic Calego, Gautari<br>Volynan Mahrivaylay Sangda<br>REGEN/V MEDICO SURGIC/LA LU NIC<br>MESAyurod Mahrivaylaya<br>Sidapa Umenthy<br>Singaro Singa Da School<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Navaro Sang Mahransi Navaro<br>Sangaro Singaro Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang  | 770831143     86217964     9602237064     9602237064     9602237064     961223704     977242014     977242014     977242014     977242014     977242014     977242014     977242014     977242014     96022308     96022009     96022009     96022009     96022009     96022009     96022009     96022009     96022009     960220010     960220100     96020100     9602000     9602000     9602000     96020000     96020000     96020000     96020000     96020000     96020000     96020000     96020000     960200000     960200000     960200000     960200000     960200000     96000000     96000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     96000000000     9600000000     9600000000     9600000000     9600000000     9600  | समय विराज हो स्वरू हे सप्र<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor<br>n Yoga & Acupressure<br>pressure points of acupress | he right time during day fo   | Yoga?                     |       |  |
| 00082020072450 vijepsand664@jmail.cbmPaar Vije Mabaso<br>0008202007255 vasdendukadin Qinau CoR XAOD VISIAN MAKADA<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN MAKADA<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN VISIAN<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN<br>0008202007255 vasdendukading CoR XAOD VISIAN VISIAN<br>0008202007255 vasdendukading CoR XAOD VISIAN VISIAN<br>0008202007255 vasdendukading Visian CoR XAOD VISIAN<br>00082020001155 vasdendukadingganal CoR XAOD VISIAN VISIAN<br>00082020001155 vasdendukadinganal CoR XAOD VISIAN V  | Director Of Physical Gen<br>General Practitionet<br>Pa student<br>Home Maker<br>Physical Director<br>Panchakama MD Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Schol<br>Sc | Goerment Ayurodic Calego, Gautari<br>Volynan Mahrivaylay Sangda<br>REGEN/V MEDICO SURGIC/LA LU NIC<br>MESAyurod Mahrivaylaya<br>Sidapa Umenthy<br>Singaro Singa Da School<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Nava shara shakana nantha, pune<br>Mahransi Navaro Sang Mahransi Navaro<br>Sangaro Singaro Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Mahransi Navaro<br>Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang  | 970033143           B8217920           980023703           980023703           987323044           987323045           987323045           987323044           987323044           987323045           987323044           987323045           987223045           987223046           987223047           987223047           987223047           98723048           98723049           98723049           98723049           98723049           98723049           987231041           982231041           982231042           982231043           982231043           982231044           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231045           982231   | समय विराज हो स्वरू हे सप्र<br>he Yoga be done? What is<br>herapy help in Ansiety disor<br>n Yoga & Acupressure<br>pressure points of acupress | he right time during day fo   | Yoga?                     |       |  |

| Timestam         Enal addres         Full Name         Designation         Mode (marging Status)         M   |  |
|--|--|
| 01082020 107.5 de despandent/dégranul. Vé Ard. Chandhadam Delayanul. Parket Private         55.8.A.H. Mastagar - June - 28         00082000 107.02 de sepandent/degranul. Co. Bank Lagence and the second lagence de la control de   |  |
| 1010200 110:20 thild painting digma LCL Shild Keylar Vell     100200 110:20 thild painting digma LCL Shild Keylar Vell     1010200 110:20 thild painting thild                     |  |
| 0100000000000000000000000000000000000  |  |
| 010020010210         drumshalmengkabout         MD Apuneds (comum) Het spusmen bankt         090031395         Wet should us do for AU MTN PATIENT AND SAM ADD MAM CHLD           01000200102703         decandramanter (fight Alexands Pariel In Arante         Yog Thenay         Adaps Fance         000339724         Pease PCD could 5 packe s.         Pease PCD could 5 packe s.           01000200102753         decandramanter (fight Alexands Pariel In Arante Blanck Market         Prest PCD could 5 packe s.         Pease PCD could 5 pa   |  |
| No         Yes           01002000 10232 3         alcandramanant/fight/akanatia Breinin Marante         Yaga Therapy         Anapa France         0033607244         BeasePCBT countif practice s.           01002000 10232 4.1 gebme/minksol28gem DR WMMORLE PMLESH         Poleteerr         SMBT Ayweed Collige JaptavitAshik         B37947711         Odd         Add           01002000 10232 4.1 gebme/minksol28gem DR WMMORLE PMLESH         Poleteerr         SMBT Ayweed Collige JaptavitAshik         B37947711         Odd         Add   |  |
| 0100200102343 rgshukansko20genz DR WAMANDER ENLESH         Preferent         SMET Appred Callega JapperUkansk         SMET Appred Callega JapperUk  |  |
| 01000200 103.02 inbitket/Sch4Qbgral DA Adok Mandee Kanobie         Director of Physical Eduar (ASC Callegos Malaria)         970600000 no           01000200 103.02 inbigset/Sdbgral com Pal Jayou Datations         Sink (inc, rach yaa / Physical Kahobie Kahobi   |  |
| 01000200 103.93.2 patiligent2088gmail.com Pell Japat Datatary         Souder (mc: 2nd yap)         Purpatible Ablighent Ablight         Peld289037 No question           01000200 103.93.2 patiligent2088gbmail.com Pell Japat Datatary         Assist Preferso         N. Ko Ark Ayrectic Colling, Basely, Uther Peddes         817445917           01000200 104.95.4 tribing magnificity genuit com Repark Jatatary         Lecture         D. D. Y. Pail VegeentPine         6020007           01000200 105.51 prag1208gmail.com Repark Jatatary         Repark Andree Kanger Andree  |  |
| 01000200 1049.54 Indem gamedigibges under IDF. Reihan Aberk Gamed         Lecture         Dr. D. Y. Pail Vogeneth Prine         05205070           01000200 10551 3 praj1250(gamed masses)         Program dankligges under Gamed Samples Prine         05205070         05205070           01000200 10551 3 praj1250(gamed masses)         Program dankligges under Gamed Samples Prine         05205070         05205070           01000200 10551 3 praj1250(gamed masses)         Program dankligges under Gamed Samples Prine         05205070         05205070           01000200 11525 4 praj1250(gamed masses)         Program dankligges under Gamed Samples Prine         056010707 No         050011707 No         050011707 No           01000200 11526 4 prankraft Right on Cale kalating prine Reise Prine Pri  |  |
| 101002001 1051 57 noqa mataligganal.com Roops Yabahali Aasabat professor Dr. P Yeal Central Colorge and hoogs Panjone (1995)     10002001 1051 52 npakal Gganal.com Roops Yabahali Aasabat professor Dr. P Yeal Central Colorge and hoogs Panjone (1995)     10002001 1051 52 npakal Gganal.com Roops Yabahan Nore Stock of Polysoi Central Central Polysoi Central Central Polysoi Po                     |  |
| OttoW2001 1103.52 spekal@ymail.com         Regall Shverbarma hores         Soluter         Solut   |  |
| 01002001 1123 07 antiparticitaring@gmal.cx Anda Mallanjen Parkater         Yoga Tanter         Purpatitoria. Mitylewide Hidke University Solage 10         9605941591         9605941591         9605941591           01002000 1123 07 antiparticitari/Bigmal Can Anda Mallanjen Parkater         40 year BMAS         9677847010         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         967495100         9674951000         9674951000         96749510000         9674951000000         96749510000000         9674951000000000000000000000000000000000000   |  |
| 01002001121:09 senahastanungki 12gmas Senahasta Bangadanta Maley         Anata Ford         Shriman Bhasanaska Maley Maley Abbanki Senahastani Maley         Shriman Bhasanaska Maley Maley Abbanki Senahastani Maley         Shriman Bhasanaska Maley Maley Abbanki Senahastani Maley         Shriman Bhasanaska Maley Male   |  |
| 01/02/2001/123.40 sanasetisation-gdgmal Maliliagina Panduara Panduar Yoga Tasher Punyathok Ahlydaet+ Hokar University Solagunar (Sender Hokar University Solagunar (Send                                    |  |
| 10/10/2020 112:42 Seats samtray/Ogginal Seats Bani Tgri mathematics Stabu Vasawari International School for Gine (1999) 10001 10002 112:42 Seats samtray/Ogginal Seats Bani Talare Kuthemati Intervational School for Gine School 10002 112:42 Seats Stabu Seats Talare Kuthemati Intervational School for Gine School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 113:44 kadamit Signal Cam Price Dr. Vasa Kadam Data, Facaly fummariji Pumpatitek Alhyloginet Holer School 10002 11000 11000 11000 11000 11000 11000 11000 11000 11000 11000 11000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 110000 1100000 1100000 110000 1100000 110000 1100000 1100000 1100000 1100000 1100000 1100000 1100000 1100000 1100000 11000000  |  |
| 01082020113949 kadamot @genal.com Prof. Dr. Vasa Kadam Dean. Facally 4 humanth Pungatina K. Aliyadare Hider Salapu Laherashg Salapu.<br>10082020113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>10082020113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>10082020113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>10082020113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>10082020113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu.<br>100820113949 kadamot Mitgenal com Mahader Vasar Luchander Salapu Laherashg Salapu |  |
| 01/08/2020 23:23:47 atuliondhe82ggmail.com Mahadev Vasant Londhe Student PSAH University Solapur 9922760007 Wtup [33]  |  |
|  |  |
| 0108/2020 12:11:20 namendashara/20gmall/kr.VARENDRA/KISHAM Lecturer Sathaye College, Mumbai. 995/243453 Mayles later.<br>0108/2020 12:15:24 seminj/ang/@gmallcom/Jayant Jayantabath Duble General Socration, India 997/5902077   |  |
| 01/08/2023.21/629 égyptashabábéhőgőprő. Jagosah Dule E.Jörd Director Spota av Y-snő Bervises Godrid Matamatika (1975/19622)<br>10/08/2021.61/621 jepinathalfőgőgian Go. Sanga Patima Aussian Hardess Statiaka Ajured Matavakojálaja 70/05/41/5   |  |
| Uludocco (los), i syperania resrugginanco (r. sariyar anian Associali r foressali<br>Hono does yoga helps to Hono does yoga helps to   |  |
| Cure Covid.  |  |
| 01/08/2020 17:45:12 saraswati kalani@gmail.c Saraswati Laxminiwas Kalani Housewife Kalani and Company 9423592245 Yes   |  |
| 010/02/2018/32/1 mangacht/22/86@gmail.ck/Mangachi Lamann Vyavahare Physical Faducation Teach Marbial Gugaria High School Annzuli<br>010/02/2018/32/1 vananbalangtiftoxico Chi Vundan A Mahaliana A Marbial Gugaria High School Annzuli<br>010/02/2018/32/1 vananbalangtiftoxico Chi Vundan A Mahaliana A Marbial Gugaria High School Annzuli A   |  |
| 0108/2020 18:59:27 ashtes/c32008gymail.ci ASHITOSH ARUN PAWAR Student Sangamesthwar college, Solapur 8390006785  |  |
| 010822019031 #30hag/mode/59gma MADC, PUNLIK WAGHMODE STUERTS PUNEHCA MH VACEN HOLKAR SCLAUPUNETSTY 94042268  |  |
| 01/08/2020 19:18:48 darekarpallav/97@gmail.c Pallavi Dilip Darekar Sudrett MAEER's MIT College of Railway Engineering and Research, E 9657379379   |  |
| 01080200191329 wessisheredgenal corb Solvene Datasan Way Lecture Kjinisther of synows and researds salvasistas Gujant 847240942.   |  |
| 01/08/2020 19:22:38 er anlibjoshi@gmail.com Anil Bhagirath Joshi Civil Engineer Solapur 9404295509 if any proper yoga video are there then please share.   |  |
| 01/08/20201923:09 d/com/glamedgymail.com/Kom/l Rolfmon James Dielcian SrJ. J Hospital, Munchail 991995520<br>01/08/20201923:09 d/com/glamedgymail.com/Kom/l Rolfmon James Marka Marka Marka Marka J Kollego el Commerce and Seno   |  |
| 01/08/2020 19:41:x7 maibreyee 108@gmail.co.Dr. Maibreyee 4th year BAMS KPSVS AYURVEDIC MEDICAL COLLEGE MANVI,KARNATAF 9052833667   |  |
| 01/08/2001/18/7/3 addmarshet19/78/gma/Appaha Laman Charaehetti Tachere Education 94/2199/111<br>01/08/2001/18/2014 Administrative Strategies Administrative Strategies and Hospital 04/2199/111<br>01/08/2001/18/2014 Administrative Strategies Administrative Strategies and Hospital 04/2199/111   |  |
| 01/08/2020 19:50:41 Vijayhalkude9072@gmail Vijaykumar siddharam hakude Nursing staff CNS Hospital solapur. 9021030815  |  |
| 01082/2021 1953:1 8 ivotdatal/224@gmail.col /void Streeth Mathele Teacher Devraj Partimiti shala sodapur 0421044246 [<br>0108/2020 1953:2 hypotes@gmail.com /void Streeth Mathele Ender Tution 042020001   |  |
| 01/08/2020 20:07:29 dr.subshart99@gmail.com Dr.Bargale Sushant Sukumar Ass. Professor S D M college of Ayurveda and hospital Hassan 9038524877 No  |  |
| 0108/2020 2017.33 kondspravnýggmal com Pavín Hagsami Konda (34) Skolet (78) Skoleter (78) 80064145 (30) Skolet (30             |  |
| 01/08/2020 20:18:05 mini zalunke@gmail.com Meenakshi B shinde House wife Solepur 6387697662  |  |
| 0108/2020 20:25:11 na/stada/stdgmail.com Knoh Pavin Shopkey Binness 80856455 ido not have any question   |  |
| 01/08/2020 20:35:07 varshajaraje@gmail.com Dr VARSHA PYARELAL JARAJE ASSOCIATE PROFESSCISMT K.C.AJMERA AYURVED COLLEGE DHULE 9960140809  |  |
| 01/08/2022/02/34/antimothet/stdgmal.cor/Pel/Stu/Mohki Anla Anjurazo Assistant Teacher Shelgon Autor college Stelgon R 94/03/46/84 is pogi. & acoptessure is 100%eemedy on covid 19.& other diseases?   |  |
| 01/08/2020 20:43:58 ravikantii4276@gmail.con Ravi Ningappa Kantii Pharmacist Sai Medical and general stores 9730042273   |  |
| 010820202024659 ktoholakukar@pmal.com (Kan Tulaam Otolakukar Director ef Physical Educ). D. B. F. Dayman College of Mr.8. Solenes, Solepur 0580199999 No 0000000000000000000000000000000   |  |
| 01/08/202 20:58:10 drseemanparma@gmail.c.Dr. Seema Nishant Parma Assistant professor JAMC, Sharkapur, Nagpur 0830895644 Specific yogasan to incrove immune system of body ?  |  |
| 01/08/2022 10:422 ardmansjonet gligmali cut Ma Archana Prasal Jang Housevile Shapi<br>00/08/2022 10:422 ardmansjonet Jang Housevile Shapi<br>00/08/2022 10:412 / Wankathlate/Shapi Prake Hakakh Najadivi Hokka Solapur University, Solapur. 00/07/204  |  |
| 01/08/2020 21:18:33 komalgomare2007@redfl Dr. Komal Sudhakar Gomare Assistant professor Department of Biotechnology, COCSIT, Latur 9284238413  |  |
| 01002020213719 ébakhytélégőmail com Ankiba Shekhr pawar Onn 1styr Yabobarn anursing institute 9172577222 Yes<br>0100202021379 ébakhytélégőmail com Shi sálveté Bastehe Islan A saksátt Instacher S Belgan Alfej Arkol Joheson R 5440 del bastehe Islag and Alfe Alfe Alfe Alfe Alfe Alfe Alfe Alfe   |  |
| 01/08/2020 21:40:23 tatedestmukh.shekhar@{Dr. Chandrashekhar Vithal Tate Assistant Professor Shankarato Mohite Mahavidyalaya, Akluj. PAHS University, Sol 9822595999   |  |
| 0108/2022 21.45.17 #kkblickapeth/8§gmal Nageh Kabinah Meter OKM Yabobara Hospital 9891907038 - 001/2022 21.45.17 #kkblickapeth/8§gmal Nageh Kabinah Meter Okainah Meter Okainah Kabinah Meter Okainah Meter Okainah Kabinah Meter Okainah Kabinah Meter Okainah Meter              |  |
| 01/08/2020 22:07:29 sujshthatettaiah@gm.com Sujshta Shivalingaiah Home Maker Robust 7338219776   |  |
| 0108/2022/11/98 navasahdpawar 11/08g/NAM3AHEB VRAMI PAVAR Ms. 2 PAH SOLAPUR UNIVESITY 7773983791 000 yoga & acupressure help to combat against covid-19.   |  |
| 01/08/2020 22-15:41 ganeshlori@gmail.com Ganesh v koni Supervisor MGI corporations 9021326491  |  |
| 01002002 221627 paskardispovarban31708/Paskard Govardhan Sidam Yoga and Auguresave Ponyabite AMINgbedvi Holar Solayur University 9403025106<br>01002002 221627 paskardispovarban31708/Paskard Govardhan Sidam De Colegebra Wystepsis conseave Assistant protessor (WTA Auvenda Colege Boral) 400420946   |  |
| 01/08/2020 22:19:39 moteramraja@rocketmail.Dr. Mote Ramraja Vasudeo Assistant Professor Sou. Suvamalata Gandhi Mahavidyalya Vairag 9850711951 Tell us about Yoga and food  |  |
| 0108202022223 gapati adjod888@gmail.dsgare Raministra Aglor do Gapur university 6665165990<br>0108202022223 disatrasconserve Gipman Long Trans Ar Media Special testeries Ramings nitishan 662511224 Yes   |  |
| 01082020222358 sache5114@gmal.com McS.sache Machindes Bakaul Ast.Teacher Grun Varaut Highschool 8.4. College Para  |  |
| 01/08/2002 2227/15 pr/sesatar/2 [BgmaliconPhysical Vigy Kesatar A Asstart texther S M Batha High School-Aprilian Carl Physical C             |  |
| 0108202022871 jiebarshispar7286ggr58HKU.ADA2 ABBAR KASM Tester Shrinh Vidalaya Sonke 8850282282 Weinar useful 010920020229.11 jiebarshispar59840 Labar Sonke 14 Senter Hyders secondary school of datapacon 985000177  |  |
| 01/08/2020 22:35:01 irabasappa885@gmail.clRABASAPPA S PARATABADI Assistant Teacher Zppks Nalawar Vasti Karajagi Tal-Aktalkot Solapur 869806/2914   |  |
| 0108200225948 sunktingstägginals.com Sunta patie Moose wire Self Vanchara nursing institute solapur 69/04259974 Vanchara nursing institute solapur 69/04259974   |  |
| 01/02/2022 23/31 Isinalamandemixturbaggin sinalou alaittoin matchail (Innuit Argels south) in transitional a taungi matchai (Innuit Argels sou             |  |
| 01/08/2022 22/1 08 umbabuve/ggnat.com Swittabu Ocelegoan Nair School teacher Matchine kannaka darup Beldu Mardin / 1990/13/24  |  |
| 0108/2020 22-49-28 cashshah sol@gmail.com CA Shrenik Shah F&A O P.A.H. Solapur University Solapur 9822328188   |  |
| 0108020225324 jbermujaar/90gmal a.Jaler Bash/hamad Mujaara Munsen Teacher B. B.X.Gile Hybridotol & Lr. College Solapur 064411122 N<br>0108020225334 jbermujaar/90gmal a.Jaler Bash/hamad Mujaara Musel Teacher B. B.X.Gile Hybridotol & Lr. College Solapur 064411122 N<br>01080202 25134 jordnawjold@gmal college Royale Multiple College Solapur 064411122 N   |  |
| 01/08/2020 22:53:30 nileshmalvankar123@red Mr. Nilesh Bhaskar Malvankar [36] Leturer [37] Guruvarya D.J. Sardeshpande Adhyapak Vidyalaya Rajapur-Ki 9881886881 No [38]   |  |
| 0108/2022 255/08 reshmadkayantetti222g Reshma Skilhash kalyantetti Tesher Per Mahade Yang, Sash Saspar, Saspar<br>0108/2022 255/08 reshmadkayantetti222g Reshma Skilhash kalyantetti Tesheri Sar Markayan Legen radio Sashar Sash  |  |
| 01/08/2020 22:56:05 sudnikulkarni007@gmail Sudhir Jayram Kulkarni Jr Clerk Sangameshwar College, Solapur 9011438600  |  |
| 010/02/02/25/21 surasing/dgmal.com Sverks Mojodj Assister professor ACS Collego O Fong 98800000 No<br>010/02/02/25/21 surasing/dgmal.com Solipa and y pall Taster Valence arcie Englin Induin school 95702237  |  |
| 01/08/2020 23/00-22 ajaynavale/122@gmail.ci Navale Ajay Nagesh Student P. A. H. Solapur University, Solapur 8390291849   |  |
| 01082020 23:0056 drvamshajan@gahoo.com Dr. Vandana A. Mahajan Assistant Professor Ashtang Ayunved Mahavidyalaya, Pune 30 9422007435 not now.   |  |
| 010820220132 john+1950 ganal.com Drap.d.som Napahnes Revinda Pinopal Modern College of education Malakapur Kanal 830330150 No<br>01082022 20134 compatishingBanal com Nan Patrakine House Sel  |  |
| 01/08/2020 23:02:48 manojsamhila@gmail.cor Dr. Chaudhani Manojkumar V. Asst. Professor Samhila \$Ashtang Ayurved Mahavidyalaya, Pune 8830239316 No   |  |
| 0108/2020 23.03.12 makadepril30@gmall.cor.Dr. Priti Ghansham Makade Assistant professor DMM AYURVEDA COLLEGE;YAVATMAL 9422850800 Please tell about specific yogasanas beneficial to pregnant women during Covid 1 situation .  |  |
| 01/08/2020 23.03.58 suryakant.sonar@gmail.o Suryakant Datatraya sonar Teacher Zill parishad 9404671353 Use of Ayurvedic medicine through yoga education is possible.   |  |
| 01/08/2022/30742 msdquesdgeglaral.com Mohammet Sadque Chandlasha lagae Austaint texter MMP URDU Bays school stadpur<br>00/08/2022/30742 showadshargeschollegings Sunandskipesta Diregtings Sunandskipesta            |  |
| 01/08/2020 23:09:14 kadamv000@gmail.com Vishal Murlidhar Kadam Assistant Professor Scu. Suvamalata Gandhi Mahavidyalaya, Vairag 8087506085   |  |
| 01/08/2022.11:13 tangimana@genal.com Tangi Randondra Name Pinnogal Shandohnda Pawar Pinnba & Jr. Colege Subpur 00/09/2019:10 No Pinnogal P             |  |
| 01/08/2020 23:17:50 chandrakant/?8shinde@gir Chandrakant madhukar shinde As Teacher Shri parmestiwar pri school kamthi khu. 750/7835137 I am existing to learn yoga (40)   |  |
| 01080202211530 ppp211986gmal.com Pradee Judian' Datici manager Kohan Ago tech P1.Ltd 075610591 [ Vel Ago tech P1.Ltd 076610591 [ Vel Ago tech P1.Ltd 076610591 ] [ Vel Ago tech              |  |
| 01/08/2020 23:18:43 shubhathejas@gmail.com/Shubhashree Thejasvi Research officer Regional Ayurveda Research Institute For Metabolic Disorders 9448016968   |  |
| 0108/2022/31/93/ jp/oirahafaz@gmail.com Jupi jpyeh Rahafaz Medical paratitione Dr Rahafaz healthcare 0822045911 (0108/2022/31/93/ jp/oirahafaz healthcare) 0930/07997 (0108/2022/31/93/ jp/oirahafaz healthcare) 0930/0797 (0108/2022/31/93/ jp/oirahafaz healthcare) 0930/0707 (0108/2022/31/93/ jp/oirahafaz healthcare) 0930/ jp/oirahafaz healthcare             |  |
| 01/08/2020 23:27:31 pritecjadrav/31/286@gm/Pritecjadrav/31/28   |  |
| 010820202320.00 kww800184ggmail.com Sweii Jakadm Teacher S. R. Chandak English High school 0805991331 No<br>100020202323.04 kwangutofigmail.com Sweii Jakadman Shangarda Fashala 0895995915 No No  |  |
| 01/08/2020 23/37-27 atulbachuwar75@gmail.ci.Atul bachuwar Partner Tread Wings 9420588000   |  |
|  |  |
| 01/08/2020 23:43:02 shivbaisajan@gmail.com Shivbai Devendra Sajjan Teacher Shri Veetapsvi balak mandir Marahi primary school 84 Bhavar 8446838005  |  |
| 0108/02/02 24/302 akhdasigan@gmail.com Shhola Denedra Sajan         Teacher         Shri Vestapsi balak nandri Mashli pimary school 64 Bhave         644603005           0108/02/02 24/302 akhdasigan@gmail.com Shhola Denedra Sajan         Subert         Yashothara nardin ginate solqur         96374/9719 No any question           0108/02/02 24/302 shi webschoolshebd@grigsTashi hatasistabaro nayada IB         Subert         Yashothara nardin ginate solqur         96374/9719 No any question           0108/02/02 24/302 shi webschoolshebd@grigsTashi hatasistabaro nayada IB         Subert         Yashothara nardin ginate solqur         95374/9719 No any question           0108/02/02 24/302 shi webschoolshebd@grigsTashi hatasistabaro nayada IB         Subert         Yashothara nardin ginate solqur         95374/9719 No any question   |  |
| 010/02/02/234.02 shrótsságinghati kon Shróts Denenda Ságin Texter Shrót Verfugsu kalaka marki kalada jrimny schol 64 Binara 6<br>00/02/02/234.02 shrótsságinghati kon Shróts Denenda Ságin Shrót Varkohan arvitir jentice skolpar (d. 1997) Nev ji pestilo Nev ji pestil          |  |
| 010802022 254 02 shokessignedigenal conf Shoka Devenden Sajan         Texter         Shir Veetropsen bake mark Haatab primary school 64 Bhava         644602005           01080202 255 14 shokessingen Sloka hatabatab marks         Skir Vaterbaan shoka hatabatab         69427 491919         699277369           01080202 255 54 veetrobuesydgemaal CDr veet colubery         Pg school         Kloual al alama og s spreed college blogen         69927789           01080202 255 54 veetrobuesydgemaal CDr veet colubery         Pg school         Kloual al alama og spreed college blogen         69937789           0208020 0000 53 shreysskondfigemaal CDr veet colubery         Skir Vaterbaan Hammar Markabatam alama skir skir veet spreed school spreed college blogen         69937789         69937789           0208020 0000 53 shreysskondfigemaal CDr veet colubery         Skir Veetropaen Hinney School Solagenz         698171523         69937789         69937789           0208020 0000 54 shreysskondfigemaal CDr veet colubery         Skir Veetropaen Hinney School Solagenz         698171523         69937789         69937789           0208020 0000 54 shreysskondfigemaal CDr veet coluber hinney School Solagenz         698171523         69937789         69937789   |  |
| 01082022.31.502         shibabasijne Shish Breendas Saljan         Tozder         Shir Verdapor Jakah mandri Harah jimmy school 44 Brevar         844405005           01082022.31.502         shibabasijne Shish Breendas Saljan         Shir Verdapor Jakah mandri Harah jimmy school 44 Brevar         844201005           01082022.31.502         shibabasijne Shish Breedmann mynak         Shir Verdapor Jakah mandri Harah jimmy school 44 Brevar         8454201010         8954210110         Normal Shir Shir Shir Shir Shir Shir Shir Shir   |  |
| 01082002.234302 shhotssjørgenstom Shives Denesda Sagen         Texdere         Shiv Verdrappi skala marks marks karanter junner spacel 64 Binerar         646430050         642400050         644000500050         644000500050         644000500050         <   |  |
| 01002020314302 shhotssignergand.om Shhota Denedra Sagin         Tacher         Shri Vertragen skalan madrik Materir jernergi vaculi 64 Binara         64040000           0100202031554 i verkschord/gögmel.dom Shhota Denedra Sagin         Bin Vertragen skalan madrik Materir jernergi vaculi 64 Binara         64040000           0100202031554 i verkschord/gögmel.dom Verkerdina Sagin Verkerdina Annär mit medica college konger på         96937198         96937198           0100202031554 i verkschord/gögmel.dom Verkerdina Materir jernergi vaculi 64 Binara         96937198         96937198           0100202031554 i verkschord/gögmel.dom Verkerdina Materir jernergi vaculi 64 Binara         96937198         96937198           02002020000103 stringskriftdiggmel om Lamit Shvarand Verkerdina         Tacher         Shri Vertragen Naturia         96937198           0200202000002 stringskriftdiggmel om Lamit Shvarand Verkerdina         Tacher         Shri Vertragen Naturia         96937198           0200202000002 stringskriftdiggmel om Lamit Shvarand Verkerdina         Tacher         Shri Vertragen Naturia         96937198           0200202000002 stringskriftdiggmel om Lamit Shvarand Verkerdina         Tacher         Yendordma naturing Institute stopper         96937198           020020200 00252 sprach Materir Shvarand Verkerdina         Materir Reviter Naturia         96034010         96034010           02002020 002572 sprach Materir Reviter Naturia         Materir Reviter Naturia         96034010  |  |
| 0108020231432         ababasanghangkograd Los Shoka Denodra Sajan         Toche         Shi Vertagora baka marki katarin jamay shoka 6 Maran         444680505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505         4446810505 </td <td></td>  |  |
| 01082002314302 shokassignedia On Shoka Denoida Sagan         Tacher         Shiri Vertaport lakasita mardir. Martin jurnery varial of Bilmark         44468005           0108200231554 i winakshorda Nahadige Shash hatdashar varian Vertaport lakasita mardir. Martin jurnery varial solariza         464470100 Nang question         A4468005           0108200231554 i winakshorda Nahadige Shash hatdashar varian Vertaport solariza         464470100 Nang question         A4468005           0108200231554 i winakshorda Nahadige Shash hatdashar Davis Varian Redical Collegi Kongle         46470100 Nang question         A4468005           0108200231554 i winakshorda Nahadige Shash hatdashar Davis Varian Redical Collegi Kongle         46870100 Nang Question         46870100 Nang Question         A           0108200231554 i winakshorda Nahadige Shash hatdashar Davis Varian Redical Collegi Kongle         68917162 Nang Question         A         A           0200200000056 i dengasindright Ababark         Tacher         Shiri Vertaport Nang Question         68901710 Nang Question         A         A           0200200000162 i genesindright Ababark         Kashara Tacher         Vertaport Nang Question         6890110 Nang Question         A         A           020020000162 i genesindright Ababark         Kashara Tacher         Vertaport Nang Question         A         A           020020000162 i genesindright Ababark         Kashara Tacher         Vertaport Nahadigas Question         A         <   |  |

[1] Responder updated this value.

[2] Responder updated this value.

[3] Responder updated this value.

[4] Responder updated this value.

[5] Responder updated this value.

[6] Responder updated this value.

[7] Responder updated this value.

[8] Responder updated this value.

[9] Responder updated this value.

[10] Responder updated this value.

[11] Responder updated this value.

[12] Responder updated this value.

[13] Responder updated this value.

[14] Responder updated this value.

[15] Responder updated this value.

[16] Responder updated this value.

[17] Responder updated this value.

[18] Responder updated this value.

[19] Responder updated this value.

[20] Responder updated this value.

[21] Responder updated this value.

[22] Responder updated this value.

[23] Responder updated this value.

[24] Responder updated this value.

[25] Responder updated this value.

[26] Responder updated this value.

[27] Responder updated this value.

[28] Responder updated this value.

[29] Responder updated this value.

[30] Responder updated this value.

[31] Responder updated this value.

- [32] Responder updated this value.
- [33] Responder updated this value.
- [34] Responder updated this value.
- [35] Responder updated this value.
- [36] Responder updated this value.
- [37] Responder updated this value.
- [38] Responder updated this value.
- [39] Responder updated this value.
- [40] Responder updated this value.
- [41] Responder updated this value.



Raj Bhavan Maharashtra & Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Health Centre and IQAC



## World Organ Donation Day Awareness Talk by

## **Dr. Dhadake Vitthal**



Followed by interactive session

August 13th 2020, 4.30 pm



Live at: https://youtu.be/RDOIwom8A9c

# लोकमत

# स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावी

## विठ्ठल धडके : विद्यापीठातर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम

### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापुर : भारतात दररोज ६ हजार रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मत्यमखी पड़तात, दर १७ मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यु होतो. अपधातात मरण पावणाऱ्या दहा लाख लोकांमध्ये केवळ ५० नागरिक अवयधदान करण्यास तयार होतात. एका मेंद्रमत व्यक्तीने अवयवदान केल्यास नऊ जणांचे प्राण याच् शकतात. त्यामुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत वेशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. विठ्रल धडके यांनी व्यक्त केले.

गुरु वारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन



## अवयवदानाची गरज

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानेही पुढाकार घेत आहे. वास्तविक अवयवदानाची खूपच गरज आहे. सोशल वर्कर यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. असे मत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. घडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय

Hello Solapur Page No. 4 Aug 14, 2020 Powered by: erelego.com अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्र. कुलगुरु देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानचविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ, घडके म्हणाले की, १९९४ मध्ये अवयवदानाविषयी कायदा करून त्यासंदर्भांत नियम तयार करण्यात आले आहेत. १५ लाख किडन्यांची गरज असताना केवळ ५ हजार रुग्णांना किडनी मिळले, त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यावर मात करण्याकरिता ब्रेनडेड व अपधातात मरण पावणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अवयवदान करून इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न कराये, असे आवाहन डॉ. घडके यांनी केले.

# स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावी : डॉ. धडके

#### संचार प्रतिनिधी

सोलापूर, दि. १३- भारतात दररोज ६ हजार रुण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दर १७ मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्या दहा लाख लोकांमध्ये

# गे यांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी किंवा त्यांचे आई-वडील, कोरोना योद्धा डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांच्यासह या आजारावर मात केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. केवळ ५० नागरिक अवयवदान करण्यास तयार होतात. एका मेंदूमृत व्यक्तीने अवयवदान केल्यास नऊजणांचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. विठ्ठल धडके यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक गुरुवारी, अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. घडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलगरू डॉ. मणालिनी फडणवीस या होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून

कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्र. कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. धडके म्हणाले की, देशात पहिल्यांदा १९६७ ला केम हॉस्पिटलमध्ये मुंबईत किडनीचे प्रत्यारोपण झाले. त्यानंतर हळहळ अवयवदानाला सुरुवात झाली. मात्र, आज ज्या प्रमाणात अवयवदानाची चळवळ वाढणे अपेक्षित होते, त्यातुलनेने खुपच कमी प्रमाणात अवयवदान आपल्या देशात होत आहे. १९९४ मध्ये अवयवदानाविषयी कायदा करून त्यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. वास्तविक इतर देशांच्या तलनेने भारतामध्ये अवयवदानाची चळवळ वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात सामाजिक प्रबोधन होऊन जनजागृतीची अतिशय आवश्यकता आहे. १५ लाख किडनीची गरज असताना केवळ पाच हजार रुग्णांना किडनी मिळतात. त्यामळे मृत्युच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यावर मात करण्याकरिता ब्रेन डेड व अपघातात मरण पावणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अवयवदान करून इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. धडके यांनी केले. कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, अवयवदानासंदर्भात जनजागृती वाढविणे खुपच गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएनएस अधिकारी यांनी यांच्या मदतीने स्वयंसेवक अवयवदानाचे महत्त्व पटवन देत अधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

# स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावीः डॉ.धडके

## तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि.१३ ऑगस्ट -

भारतात दररोज ६ हजार रुण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दर १७ मिनिटाला एका रुणाचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणार्या दहा लाख लोकांमध्ये केवळ ५० नागरिक अवयव दान करण्यास तयार होतात. एका मेंदू मृत व्यक्तीने अवयव दान केल्यास नऊ जणांचा प्राण वाचू शकतो. त्याम ुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. विठ्ठल धडके यांनी व्यक्त केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. धडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्र कुलगुरू देवेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या. अवयव दानासंदर्भात जनजागृती वाढविणे खूपच गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएनएस अधिकारी यांनी स्वयंसेवक यांच्या मदतीने अवयव दानाचे महत्त्व पटवून देत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानेही यासाठी पुढाकार घेऊन अवयव दान चळवळीत योगदान देत आहे. वास्तविक अवयव दानाची खूपच गरज आहे. सोशल वर्कर यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. त्यांनीही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.



# Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

## **Health Centre Activities**

## **Health Centre Activities Record -2019**

| Sr. | Name of the Activity   | Date/Month  |
|-----|--|---|
| No. |  |   |
| 1   | Acupressure Consultancy  | March 2019  |
| 2   | Blood Donation Camp  | August 2019   |
| 3   | Flood Relief Measures in association with NSS to Sangali and<br>Kolhapur Districts | August 2019   |
| 4   | Awareness Lecture on Menstrual Hygiene   | 9 <sup>th</sup> September 2019                      |
| 5   | Bone Mineral Density Checkup Camp  | 16 <sup>th</sup> September 2019                     |
| 6   | Compression Only Life Support Training to Employees                                | 16 <sup>th</sup> October 2019                       |
| 7   | Bone Mineral Density Checkup Camp  | 17 <sup>th</sup> October 2019                       |
| 8   | Perceived Stress Analysis Activity for Staff                                       | 4 <sup>th</sup> December 2019                       |
| 9   | KREEDA MAHOTSAV MEDICAL HELP   | 25 <sup>th</sup> -30 <sup>th</sup> December<br>2019 |



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

(पूर्वीचे सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना कळविण्यात येते की, श्री. पराग कुलकर्णी, एक्यूप्रेशर तज्ज्ञ, नागपूर हे खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेत रुग्णतपासणी करणार आहेत. सदर रुग्णतपासणीचे शुल्क प्रती रुग्ण रु. ५०/- इतकी आहे.

तरी प्रस्तुत विद्यापीठातील इच्छूक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या रुग्णतपासणी व एक्यूप्रेशर उपचार याचा लाभ घ्यावा.

|                         | तपासणी व उपचार<br>१९ ते दि.२०/०३/२०१९ |
|-------------------------|---------------------------------------|
| रथळ                     | वेळ                                   |
| विद्यापीठ अभ्यास केंद्र | रोज सकाळी १०:३० ते १२:३०              |
| विद्यापीठ आरोग्य केंद्र | रोज दुपारी २:३० ते ३:३०               |

कलसचिव

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१९/२०५२ दिनांक: 1 3 MAR 2019

प्रति,

0

0

- ९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### आरोग्यकेंद्र

#### दि.२५/०३/२०१९

विषय: आरोग्यकेंद्राकडे कन्सल्टन्सी फी पोटी जमा झालेली रक्कम Health Centre Receipts या बजेटहेड खाली जमा करून घेण्यास प्रशासकीय मान्यते बाबत

संदर्भः आरोग्यकेंद्राची दि.०८/०३/२०१९ रोजीची टिपणी

सादर,

उपरोक्त विषयास संदर्भांस अनुसरून विद्यापीठ अभ्यासकेंद्रात तसेच आरोग्यकेंद्रात दि.११ ते २० मार्च २०१९ या कालावाधीमध्ये असलेल्या एक्यूप्रेशर तपासणी शिबिरामध्ये तपासणी करून घेणाऱ्या रुणांकडून प्रती रुण रु.५० इतकी रक्कम कन्सल्टन्सी फी म्हणून घेण्यास मा.कुलगुरू महोदय यांनी मान्यता दिलेली आहे. सदर कालावधीमध्ये विद्यापीठ आरोग्य केंद्र व पी.जी.सेंटर येथे दररोज रुण तपासणी केली गेली व सर्व रुणांकडून कन्सल्टन्सी फी पोटी प्रती रुण रु.५० याप्रमाणे कन्सल्टन्सी फी आकारण्यात आलेली आहे. सदर तपासणी विलीर दे २० मार्च रोजी संपले असून या कालावधीत ९१ रुणांची तपासणी करण्यात आली व त्यांच्याकडून कन्सल्टन्सी फी पोटी रु. ४५५० इतकी रक्कम आरोग्य केंद्राकडे जमा झालेली आहे. सदर रुण तपासणी हि श्री.पराग कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी केलेली असल्याने सदर तपासणी पोटी जमा झालेल्या रक्कमेपैकी मानधन म्हणून काही रक्कम श्री.पराग कुलकर्णी यांना देणे उचित राहील असे वाटते.

सवब,


- १. आरोग्यकेंद्राकडे एक्यूप्रेशर तपासणी कन्सल्टन्सी फी पोटी जमा झालेली रक्कम रु. ४५५०आरोग्य केंद्राच्या Health Centre Receipts या बजेटहेड खाली जमा करून घेण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.
- २. सदर जमा झालेल्या रक्कमेपैकी श्री.पराग कुलकर्णी यांना मानघन देण्याबाबत योग्य ते आदेश मिळावेत.

मान्यतेस्तव व आदेशास्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी



C 2800 Lead



## आरोग्यकेंद्र

tt.09/02/2089

#### विषय: रक्तदान शिबिराचा अहवाल

सादर,

10

0

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ ऑगस्ट २०१८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबीर छ.शिवाजी महाराज सर्वोभचार रुग्णालय रक्तपेढी सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेले होते. सदर शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी तसेच विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा ३६ जणांनी सहभाग नोंदविला होता. रक्तदात्यांची विस्तृत यादी सोबत जोडली असून ती अवलोकनी घ्यावी.

सदर रक्तदान शिबिराचा अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

मा कलगरू

| - 1  | रक्तपेढी   |                            | 'पान' - ज (० )    |
|------|--|----------------------------|-------------------|
|      | श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच                        | वार रुग्णालय व             | and siles         |
| 11   | डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय मह                      | विदयालय, सोल               | ापर.              |
| 1    | Email:- bloodsolapun@gmail.com                             | Ph No.:- 021               |                   |
|      | रक्तदान शिबिराचे नांव :- छन् प्रसः हम विजा                 | o) दिनांक                  | t: Octool         |
|      | प्रत्प्रहातीक अहित्यारेवी होष्ठफर योग<br>* रक्तदाता यादी * | गपुर सिदघार्य<br>न्दालापुर | 18. 09/08/2019    |
| अ.क. | ्रक्तदात्यांचे नाव   | रक्त गट-                   | मोबाईल नंबर       |
| 0    | विनायक क्रीमेंत्र दसोडे<br>क्रोमस संदीप कोकडवाइ            | Atrie                      |                   |
| Ø    | 01. 0.1  | Othe                       | 7875033124        |
| 3    | १४नेश परमेखर ख्रिके  | Atue                       |                   |
| 0    | अगिश फिसन् घेडे  | Atue                       |                   |
| 5    | र्याजेश वास्मुदेव युर्गव्रार                               | Btue                       |                   |
|      | महेरी रामकुल्ठा हुन्दे                                     | Atul                       |                   |
| Ø    | प्रवील' रीजीव हैगा.  | Brue                       |                   |
| Q    | अन्नेय वादुर्घ न्युरवसे ह                                  | Atue                       |                   |
| Ō    | राहुले - येक्ट्रात परकेण्डितही                             | Atue                       |                   |
| 0    | अवनाश सिंह्याराम, विरानमार                                 | Atue                       |                   |
| Ŵ    | महन्न अजवत कर्ड  | otre                       |                   |
| Q    | तनम जठात्नात्र भूरि  | Btue                       |                   |
| B    | विनर्भ महासि मुळे  | ORHE                       | 9168338961,       |
| D    | अध्मानीत नागरान् सिंगेके.                                  | Atue                       |                   |
| Q    | शस्त्र सुरेश सामवण   | Othe                       |                   |
| 16)  | घटरान जाफाया रकान  | Atue                       |                   |
| Q    | हेंगुभत तात्रासाहब लहके                                    | Othe                       |                   |
| 12)  | राष्ट्रले भिर्मासमा वडावाले                                | ABALL                      |                   |
| Q.   | क्रिश रमेर्डा वाग्रज                                       | Atrie                      |                   |
| 20   | आम निरोखर मजीवाल्ड.  | Brie                       |                   |
| Ð    | रामम खेरेश माधव  | Atue                       |                   |
| 22   | - त्रोरने सारेषराव शर्मणार                                 | Brie                       |                   |
| 2    | व्यालमाठ मेनोट्टीन बोख                                     | Pitue                      | ан (С. 1997)<br>С |
| 4    | विक्रम राजाराम वाध्यमेड                                    | Btue                       |                   |
| 2    | . ई हिंदम् मिलावार्ग सिर्फा हो                             | Atue                       |                   |
| 0    | दिपक रामस्त्री अहि   | But                        |                   |

|             |  |                 | पान निटि   |
|-------------|--|-----------------|--|
|             | रक्तपेढी                                       |                 | dial valor   |
|             | श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचा           | र रुग्णालय व    |  |
| 11          | डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय महा         |                 |  |
| 11          | Email:- bloodsolapur@gmail.com                 | Ph No.:- 0217   |  |
| 1           | रक्तदान शिबिराचे मांव :- छिने छेम्. छस् . अधिम |                 | 09/08/2019   |
| हलाराम्     | अहिल्योरियो केन्छर सामायर जिदन                 | तिकार्ड - सिकार | KC -   |
| अ.क्र.      | रक्तदात्यांकेताव                               | रक्त गट-        | मोबाईल नंबर  |
| (27)        | अत्सीरी लानाजी लोले.                           | Atu             |  |
| (2.8)       | ुरागेरा लगाननीर रवाउँ                          | Atre            |  |
| 39          | वज्रष हर्राष्ट्र भान                           | ABALLE          |  |
| 3           | अगदन भरतीय उद्धार.                             | Brie            |  |
| 6           | ञ्चनन अन्नेत्र मारे                            | ABRHE           |  |
| 132         | समिश्वर शिवशेकर वाधनार                         | othe            |  |
| 63          | राहीने वळीराम मस्क                             | Bine            |  |
| Ew          | राजाता द्राणाया स्लिसे                         | BRUE            |  |
| 60          | इब्पर योषिंद जुस्के                            | Byne.           |  |
| (36)        | सार्रीफ द्वीछर झैक्द                           | Atue            |  |
|             | 1  | 11              | 0  |
|             |  |                 | 5  |
|             |  |                 |  |
|             | *  |                 |  |
|             |  |                 |  |
| -           |  |                 |  |
|             |  |                 |  |
| ~           |  |                 |  |
|             | *  |                 |  |
| N 1997 - 19 |  |                 |  |
|             |  | -               |  |
|             |  |                 |  |
|             |  |                 |  |
| -           |  |                 |  |
|             |  |                 |  |
|             |  |                 | 6  |
|             |  |                 | Totale   |
|             |  |                 | Andle<br>918119<br>Assist- pedosse<br>NM GIME Solopu |
|             |  |                 | A. professal   |
|             |  |                 | ASSIST L. Eduar                                      |
|             |  | -               | WAY (STAC Sough                                      |















विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, कपडे



प्रतिनिधी । सोलापुर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गह, तांदुळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थं तसेच नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मुलभूत आवश्यक वस्तु आदी साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले. विद्यापीठ संलम्न महाविद्यालयातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरास्तांना साहित्य दिला आहे. तीन 211 टेम्पोइतका साहित्य जमा करून विद्यापीठाकडील तीन वाइनांतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ही मदत दिली गेली.

कुलगुरू डॉ. मणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू

डॉ. एस. आव. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा. नवराज काळदाते आणि त्यांच्या पथकाने पुरग्नस्तांसाठी मदत साहित्य गोळा केले आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपुर, सहकारमहर्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड रिसर्च अकऌज, सहकारमहर्षी विद्यालय नातेपुते, लक्ष्मीबाई भाऊराव पारील महिला महाविद्यालय सोलापुर, महाडिक महाविद्यालय मोडलिंब, झाडबुके महाविद्यालय, बार्शी, बीएमआयटी तिन्हे, वालचंद सोलापुर, डी. ए. व्ही. ऑफ कॉमर्स, आणि विद्यापीठ कर्मचारी यांच्याकडन मदत देण्यात आली.

3 ĩ 1 N 2 f 2

÷ 1

1 te

2

4

R

R

Ϋ́ f

7

 $\mathbf{T}_{i}$ 

## विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत तीन गाड्या साहित्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास सुपूर्व

नगणिकाना

खारापदार्थ तसेच

#### संचार प्रतिनिधी

▶ सोलापूर, दि. १६- सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा पटका बसला असून या महापुराने अनेक गावे उद्ध्वस्त झाली व्याहेत. पेथील अनेक मार्थातील नागरिकांचे संसार उपह्यायर जाते जमून परिस्थिती महाविद्यालयातील पदाधिकारी पूर्वपदावर येण्याकरिता ज्ञासमासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विविध संस्था, संघटना, उद्योजक यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला योध्याकडून मदतीचा हात पुढे आहे. तीन टेम्पोइतका साहित्य केला जात आहे. पुण्पररोक जमा करून विद्यापीठाकडील अहिल्यादेवी होळकर सोलापुर तीन वाहनातून जिल्हाधिकारी विद्यापीठाकडूनही पूरप्रस्तांना मदत कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आसे आहे.

पाणी बॉटल, बिस्किटे, गर, तादळ, ज्यारी, तेल, विविध

देनदिन जीवनासाठी लागणान्या मूलमूत आवश्यक वस्तू आदी साहित्य पुण्यप्रलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून पुरग्रस्तांना देण्यात आले आहे. विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्न बाधित गावासील मगरिकांना मदत बादा, टविस्न, शाली, कपडे, टेण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी

कार्यालयास साहित्य सुपुर्द करण्यात आले आहे

मुणालिमी कुलगुरू हो कडणवास, प्र-कुलगुरु डॉ. एस. आग. पारील, कुलसचिव डॉ. विकास घुटे गांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे वेगकीय अधिकारी वाँ, अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. बसत कोरे, जिल्हा समन्ययक प्रा. नवराज काळदाते आणि त्यांच्या गणकाने पुरग्रस्तांसाठी मदत माहित्य गीला केला आहे.

कॉलेज ऑफ इंजिनिअस्मि पंखरपूर, सहकारमहर्षी शंकारतव पुराने मोहिते-पाटील इन्स्टिट्यूर ऑफ देवनॉलॉजी औड रिसर्च अकस्तूज, सहकार महयों मोहिते विद्यालय नातेपुते. लक्ष्मीबाई भावनाथ पार्टील महिला महाविद्यालग



मोलापूर : पुण्यञ्लोक अहिल्पादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडूव सांगली पुखालांसाठी विविध साहित्य पाठविण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. मृणालिनी पडणबीस व अन्य.

मोडनिंब, झाडचुके महाविधालय, भ्वी. चेलणकर कॉलेब ऑक बीएमआयरी कॉलेब, कॉमर्स, सोलापुर आणि विद्यापीट बाशीं, तिन्दे, वालचंद कला व शास्त्र कर्मबारी यांच्याकडून प्रवस्तायाठी

सोलापुर, महादिक महाविद्यालय महाविद्यालय सोलापुर, डी. ए. मदत देण्यात जाला आहे. पुरुधारी साहित्य देण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. विकास बुटे यांनी सांगितले.



प्रतिनिधी । सोलापुर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापर विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गहु, तॉदूळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थ तसेच नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत आवश्यक वस्तू आदी साहित्य पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला आहे. तीन टेम्पोइतका साहित्य जमा करून विद्यापीठाकडील तीन वाहनांतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ही मदत दिली गेली.

मलगरू हाँ मणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू

डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे चैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा. नवराज काळदाते आणि त्यांच्या पथकाने पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य गोळा केले आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपुर, सहकारमहर्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च अकलूज, सहकारमहर्षी विद्यालय नातेपुते. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, महाडिक महाविद्यालय मोडलिंब, झाडबुके महाविद्यालय, बार्शी, बीएमआयटी तिन्हे वालचंद सोलापूर, डी. ए. व्ही. ऑफ कॉमर्स, आणि विद्यापीठ कर्मचारी यांच्याकडून मदत देण्यात आली

# विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत

### तीन गाड्या साहित्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास सपुर्द

#### संचार प्रतिनिधी

कोल्हापर जिल्ह्यातील अनेक गायांना महापुराचा पटका बसला उद्ध्वस्त झाली आहेत. येथील उपहणावर आले अनून परिस्थिती महाविद्यालयातील पदाधिकारी करण्यात आले आहे.

पाणी बटिल, बिस्किटे, गर, कार्पालयास साहित्य सुपुर्द नावेपुते. लक्ष्मीवाई भाउनाव वॉट्क, ज्यारी, तेल, विविध करण्यात आले आहे.

खावपदार्थ तसेच नागरिकाना मोलापुर, दि. १६ - सांगली, हेर्नदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलमूत आवश्यक वात् आदी साहित्य पुण्यप्रलोक अहिल्पादेवी असून या महापुराने अनेक गावे होळकर सोलापुर विद्यापीठाकडून पुरग्रस्तांमा देण्यात आले आहे. अनेक माथातील नागरिकांचे संसार विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलान पूर्वपदावर देण्याकरिता शासनासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नवराज काळदाते आणि त्यांच्या विविध संस्था संघटना उद्योजक यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला पथकाने पुरुप्रस्तांसाठी मदत यांच्याकडून मदतीचा हात युद्धे आहे. तीन टेम्पोइतका साहित्य साहित्य मोळा केला आहे. কলা বাব আই पुण्यस्लोक जमा करून विद्यापीठाकवील कॉलेब ऑफ इविनिआरंग অहिल्यादेवी होळकर लोलापुर तीन वाहनातून जिल्हापिकारी पंडप्यूर, सुबकारमहार्ग राजस्ताय विद्यापीठाकडूनही पूरप्रस्तांना मदत कार्यालय यांच्यामार्फत पुराने मोहिते-पार्टील इम्पिटटपूर आंक बाधित गावातील नागरिकांना मदत देवनीलॉजी अँड रिसचे अकलूज, बादा, टॉबेल, शाली, कपडे, टेण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी सहकार महर्थी मोहिते विद्यालय

कुलगुरू डॉ. मणातिली फदणवास, प्र-कुलगुरु डॉ. एस. आम. पारील, कुलसचिव डॉ. विकास घुटे गांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे वेग्रकीय अधिकारी वाँ, अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. बसंत कोरे, जिल्हा समन्यपक प्रा.

पारील महिला महाविद्यालय



🕨 सोलापुर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून सांगली पुखस्तांसाठी विविध साहित्य पाटविण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. गुणालिनी फडणावीस व अन्य.

तिन्दे, वालचंद करना व शास्त्र कर्मचारी यांच्याकडून पूर्ण्यम्तांसाठी सामितले.

सोलापूर, महाविक महाविद्यालय महाविद्यालय सोलापूर, ही, ए, मदत देण्यात जाला आले. भोडनिंव, झाडवुके महाविधालय, ग्वी. वेलगकर कॉलेंज ऑफ पुरुषारी साहित्य देव्यात आल्याचे बाशी, बीएमआयटी कॉलेब, कॉमर्स, सोलापुर आणि विधापीट कुलसचिव हॉ. विकास पुटे योगी

# विद्यापीठाचा मदतीचा हात; तीन टेम्पो भरून साहित्य सांगलीला रवाना

सोलापूर/प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. विविध वस्तू आणि अन्न- धान्य पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आले.

विद्यापीठाच्या वतीने चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गहू, तांदूळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थ तसेच नागरिकांना दैनंदिन आवश्यक वस्तू आदी साहित्य देण्यात आले आहे. कुलगुरू प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अकलूज, सहकार महर्षी मोहिते विद्यालय नातेपुते, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, महाडिक महाविद्यालय मोडनिंब, झाडबुके महाविद्यालय बार्शी, बीएमआयटी कॉलेज तिन्हे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर, डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स

महा

आहे येण

यांन

বি

मह

ता

अ

कुलसचिव कार्यालय जा. इ. 133 4 दि. २०१ °९ /२०१९

आरोग्यकेंद्र

दि.१६/०९/२०१९

## विषय: अस्थीघनता शिबीर तपासणी अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६/०९/२०१९ रोजी विद्यापीठ वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ८९ जणांची अस्थीधनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

| Bone                             | Mineral Density Che         | ckup Camp Date: 16/           | 09/2019                         |
|----------------------------------|-----------------------------|-------------------------------|---------------------------------|
| Girl Students with<br>normal BMD | Osteopenic Girl<br>Students | Osteoporotic Girl<br>Students | Total Girl Students<br>examined |
| 69                               | 20                          | 00                            | 89                              |

ज्या विद्यार्थिनींची अस्थोधनता कमी <mark>आढळून</mark> आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे पुढील आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.

उक्त अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

| ()   | ndeep B. M  |   | Mob   | Pusegaon. Tal. Khatav. Dist. Satara 41550<br>- 90 49 79 62 33<br>I : sandeephmali2007@gmail.com                                     |
|--|---|---|---|---|
| Hospital Name / Cam<br>Solapun Vi<br>Centre. Or.<br>Kegaon. S  | niversity H<br>notriget J<br>olapon.  | ealth<br>ngtup.   | ompany Na   | me Alkeron (Bergennach)   |
| Doctor's Name & Dep<br>Jagreep (1  | ortho.)   | jeel. A<br>R.   | A   | er / Representative Name / H.Q.<br>re M. Rapelli Selayoun   |
| Camp Date : 16/ 9  | /20 1_9 Sta   | rtTime 10.3   | 0   | End Time  |
| et Jagtap<br>HA, MPH.<br>olapur Universit  | Pt. Details   | T score range<br>up to - 1.00   | Pts<br>69   | Comments / Suggestions / Remarks :  |
| 01113374   | OSTEOPENIC  | - 1.01 to - 2.5   | 20  |   |
| Male: 06   | OSTEOPOROTIC  | - 2.5 & lower   | -   |   |
| Femail: 583  | TOTAL   |   | 89  | and the second second   |
| Moblie: 827  |   | 58 40   |   | Name  |
|  | p Place   | ss Ko   | Sign  |   |
| Moblie: 8 2 7<br>Hospital Name / Cam<br>Solapur, Un<br>Centre, Br<br>Kegaon, Si<br>Doctor's Name & De  | p Place<br>Jresty f<br>Abhijcet<br>olapur<br>pt. Or. Abhi   | teatth<br>Jeatth<br>Jegtap  | Company Na  | ame Alkern (Bergen Asta)<br>er / Representative Name / H.Q.   |
| Moblie: 8 2 7<br>Hospital Name / Cam<br>Solarpun Un<br>Centre, Dr<br>Kegaon, S<br>Doctor's Name & Dep<br>Jugtap. (or   | p. Place<br>Jrensity 1<br>Abhijcet<br>olapur<br>pt. Or. Abhi<br>rtho).  | teatth<br>Rigtap  | Company Na<br>Company Na<br>Area Manag  | ame Alkern (Bergen Asta)<br>er / Representative Name / H.Q.   |
| Moblie: 8 2 7<br>Hospital Name / Cam<br>Solapus, Un<br>Centre, Br<br>Kegaon, Si<br>Doctor's Name & Dep<br>Jugtap. (or<br>Camp Date: 16/ 9  | pp Place<br>pp Place<br>ph Br. Abhijcet<br>pt. Br. Abhij<br>tho).<br>1/2019 St  | teatth<br>Rugtap  | Company Na<br>Company Na<br>Area Manag<br>Ganchiv   | name Alkern (Bergen Asta)<br>er / Representative Name / H.Q.<br>r M. Rapelli Solapun  |
| Moblie: 8 2 7<br>Hospital Name / Carr<br>Solapur, Un<br>Centre, Br<br>Kegaon, S<br>Doctor's Name & Dep<br>Jagtap. (or<br>Camp Date: 16/ 9<br>et Jagtap<br>IA, MPH.                                     | pp. Place<br>Jrensity 1<br>. Abhijcet<br>olapur<br>pt. Dr. Abhi<br>rtho).<br>J /2019 St<br>Pt. Details                                  | teatth<br>Jeatth<br>Jeigtap   | Company Na<br>Company Na<br>Ganchino<br>Ganchino<br>Am,<br>Pts  | ame Alkem (Bergan A8ta)<br>eer/Representative Name/H.Q.<br>and M. Rapelli Solapuy<br>End Time<br>Comments / Suggestions / Remarks : |
| Moblie: 2 2 7<br>Hospital Name / Cam<br>Solapur, Un<br>Centre, Br<br>Kegaon, Si<br>Doctor's Name & Dep<br>Tagtap. (or<br>Camp Date: 16/ 2<br>et Jagtap<br>A, MPH.<br>Diapur University                 | s d s 80<br>pp Place<br>dreshig et<br>abhijeet<br>olapun<br>pt. Or. Abhij<br>tho).<br>J /2019 St<br>NORMAL                              | SB (6)<br>SB (6)<br>Heatth<br>Rugtap<br>Jeet R<br>art Time (0,3)<br>T score range<br>up to -1.00                                  | Company Na<br>Company Na<br>Ganubin<br>Ganubin<br>Manubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Chanubin<br>Ch | name<br>ame Alkem (Bergon A8ta)<br>rer/Representative Name/H.Q.<br>re M. Rapelli Solapour<br>End Time                               |
| Moblie: 2 7<br>Hospital Name / Carr<br>Solapur, Un<br>Centre, Dr<br>Kegaon, S<br>Doctor's Name & Dep<br>Tagtap. (or<br>Camp Date: 16/ 9<br>et Jagtap<br>IA, MPH.<br>Diapur University<br>10:113374     | s a s s o<br>pp. Place<br>yrensity f<br>Abhijcet<br>olapur<br>pt. Dr. Abhi<br>tho).<br>1/2019 St<br>Pt. Details<br>NORMAL<br>OSTEOPENIC | S B (G)<br>Jeatth<br>Jegtap<br>Ject R.<br>art Time (0, B)<br>T score range<br>up to -1.00<br>-1.01 to -2.5                        | Company Na<br>Company Na  | ame Alkem (Bergan A8ta)<br>eer/Representative Name/H.Q.<br>and M. Rapelli Solapuy<br>End Time<br>Comments / Suggestions / Remarks : |
| Moblie: 8 2 7<br>Hospital Name / Can<br>Solapur, Un<br>Centre, Dr<br>Kegaon, Si<br>Doctor's Name & Dep<br>Jugtap. (or<br>Camp Date: 16/ 9<br>et Jagtap<br>HA, MPH.<br>plapur University<br>sult 113374 | s d s 80<br>pp Place<br>dreshig et<br>abhijeet<br>olapun<br>pt. Or. Abhij<br>tho).<br>J /2019 St<br>NORMAL                              | S S Ko<br>S S Ko<br>Jeatth<br>Regtap<br>Cet R<br>art Time (0, 3)<br>T score range<br>up to -1.00<br>-1.01 to -2.5<br>-2.5 & lower | Company Na<br>Company Na  | ame Alkem (Bergan A8ta)<br>eer/Representative Name/H.Q.<br>and M. Rapelli Solapuy<br>End Time<br>Comments / Suggestions / Remarks : |







पुण्यञ्श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर - ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) इत्यानी ज्ञ. ०२१७-२७४४७७१ / ७२१ ७३ (११ लाईनर), फॅबस: ०२१७-२७५१२००, सोवतस्वतः http://so.dgilalani/entily.ac/www.aux.ac.ac.ac. आस्थापना विभाग

जा.क.पुठाहोसोविसो/आस्था/२०१९/ 69 22

विनांकः - 6 SEP 2019

### परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक, शिक्षकेत्तर महिला कर्मचारी, सर्व संकुलातील विद्यार्थीनी व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, डॉ. बाहुवली दोशी (की सेम तज्ञ) तशेव श्री. नितीन महाजन यांचे "Menstrual Hygiene Management" या विषयावर दि.०९/०९/२०१९ रोजी दुपारी ४ : ०० वा विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व महिला शिक्षक, शिक्षकेत्तर महिला कर्मचारी, सर्व संकुलातील विद्यार्थीनी व वसतिमृहान राष्ट्रणाऱ्या विद्यार्थीनी यांनी दि.०९/०९/२०१९ रोजी दुवारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभामृहात्त उपस्थित रहावे.

कुलेसचिव

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/ विनाया :

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- सर्व जैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ मुलींचे वसतिगृह, प्रस्तुत विद्यापीठ
- ४ मोटीस बोर्ड
- अभियांत्रिकी विभाग : सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.

सदर परिपत्रक आपल्या विमाग/संकुलातील सर्व महिला शिक्षक, शिष्ठकेत्तर महिला कर्मचारी, सर्व संकुलातील विद्यार्थीनी व बसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. कुलसचिव कार्यालय जा. छ. ६५८ दि. २३ / ०४ /२०११

आरोग्य केंद्र

दि.२२/0८/२०१९

विषय: Menstrual Hygiene Management या विषयवार व्याख्यान आयोजित करण्याबाबत

संदर्भ: श्री.नितीन महाजन यांच्याकडून प्राप्त झालेला ई मेल


#### सादर,

उपरोक्त संदर्भास अनुसरून श्री. नितीन महाजन यांनी Menstrual Hygiene Management या विषयावर विद्यापीठातील सर्व विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांना मार्गदर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सदर मार्गदर्शन हे श्री.नितीन महाजन व स्नी रोग तज्ञ डॉ.मीनल चिडगुपकर देणार असून यासाठी त्यांनी आपल्याकडे परवानगी मागितली आहे. सदर विषय विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने सदर व्याख्यान सर्वासाठी उपयुक्त ठरेल असे वाटते.

सवब,

- विद्यापीठातील सर्व विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचारी यांच्यासाठी Menstrual Hygiene Management या विषयावर श्री.नितीन महाजन व स्त्री रोग तज्ञ डॉ.मीनल चिंडगुपकर यांचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यास मान्यता असावी.
- सदर व्याख्यान आयोजित करण्यासाठी तारीख व वेळ निर्देशित करून मिळावी.
- ३) सदर कार्यक्रमासाठी येणाऱ्या अंदाजे रु.५०० (सल्कारासाठी बुके घेणे) इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता असावी व सदर खर्च आरोग्य केंद्राच्या Health centre camps/Lectures या बजेटहेड मधून करण्यास मान्यता असावी.

18/2019 . रेद्यकीय अधिकारी




123

मा.कृलगुरू









#### परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, वर्ल्ड एनेस्थेशिया डे निभित्त Compression Only Life Support (COLS) या विषयावर दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थीनी दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात उपस्थित रहावे.

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/

दिनांक :

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

कुलसचिव

#### आरोग्यकेंद्र

#### दि.१०/१०/२०१९

विषय: Compression Only Life Support (COLS) या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळणेबावत

सादर,

दि.१६/१०/२०१९ रोजी वर्ल्ड एनेस्थेशिया डे असून त्यानिमित्ताने Solapur Anesthetic Society हि संस्था Compression Only Life Support (COLS) या विषयावर व्याख्यान आयोजित करू इच्छित आहे. COLS आपत्ती निवारणाचा (Disaster Management) प्रमुख भाग असल्याने सदर बाबतीत विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हा या व्याख्यान आयोजित करण्या मागचा हेतू आहे. सदर कार्यक्रम विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी (व्याख्यात्यांचा सत्कार)अंदाजे रु.५०० इतका खर्च अपेक्षित आहे.


सबब,

- विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या साठी Solapur Anesthetic Society यांच्यावतीने Compression Only Life Support (COLS) या विषयावर दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४-५.३० या वेळेत विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.
- सदर व्याख्यानाची माहिती सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना करून देण्यासाठी परिपत्रक काढण्यास मान्यता असावी.
- सदर कार्यक्रमाच्या आयोजानापोटी होणाऱ्या अंदाजे रु.५०० इतक्या खर्चास मान्यता असावी व होणारा प्रत्यक्ष खर्च आरोग्य केंद्राच्या Health Camp/Lectures या बजेट हेड मधून करण्यास मान्यता असावी.

वैद्यकीय अधिकार







# परिपत्रक

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व नियमित शिक्षक, कंत्राटी शिक्षक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की,गुरुवार दिनांक १७/१०/२०१९ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थीघनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व संबधितानी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

कुलसचिव

जा.क. पुअहोसोविसो/आरचा/२०१९/ दिनांक :

प्रति,

९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ ३ नोटीस बोर्ड सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

# Micromed Micromedical Services

Unit No. 215, Mahavir Industrial Estate Premises Co. op., Soc. Ltd., Opp. Mahal Industrial Estate Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093 | Tel.: 022 - 2821 0733 | Email : micromed2000@yahoo.com

| Hospital Name / Adress<br>Dr. Abhijeet Jagtap<br>MBBS, MHA, MPH.<br>Medical Officer, Solapur University<br>Reg. No. 2001113374 |                             | Camp Date: 17/10/19<br>Pharma Company: Allcem (Bergen)<br>Area Manager: Ren Kant Gambise |                    |              |                       |
|--|-----------------------------|--|--------------------|--------------|-----------------------|
|  |                             |  |                    |              |                       |
|  |                             |  |                    | Operator's : | Rapmesh Dube          |
|  |                             | Doctor's Name / Depa   | rtment: Dr         |              | 100 200               |
|  |                             | Location<br>Solapun Universet<br>Regard, Solop   | Strat Tin          | ne End Time  | Total No. of Patients |
|  |                             |  |                    |              |                       |
| Observation / Resu   | Its Summary :               |  |                    |              |                       |
| Observation / Resu   | Its Summary :<br>Osteopenia | Osteoporos   | is Total           |              |                       |
|  |                             |  | iis Total<br>= 115 |              |                       |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर – ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरष्वनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), कॅक्स: ०२१७-२३५१३००, संकेतस्वळ: http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in आस्थ्यापना विभाग

## परिपत्रक

सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेस्तर कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यापीठ कर्मचा-यांसाठी स्ट्रेस ॲनेलीसीस (Stress Analysis Activity Program ) कार्यक्रम विद्यापीठ आरोग्य केंद्रांमार्फत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी स्ट्रेस ॲनेलीसीस करण्यासाठी मुंबई येथील रुपारेल महाविद्यालयातील मानसंशास्त्र विमागातील दोन प्राध्यापक व त्याचे सहकारी विद्यापीठात बुधवार दि. ०४/१२/२०१९ रोजी सकाळी १०:२० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रत्येक विभागाला भेटी देवून स्ट्रेस ॲनेलीसीस करणार आहेत.

तरी सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी स्ट्रेस ॲनेलीसीस (Stress Analysis Activity Program ) मध्ये सहभाग नोंदवावा व सदर टीमला सहकार्य करावे.

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/9105 दिनांक := 2 DEC 2019

#### प्रति,

0

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### **Detailed Analysis of the Perceived Levels of Stress**

Name of the Institute: Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

#### Number of Employees Tested: 293

Name of the Tool: Perceived Stress Scale (Cohen)

Date of Testing: 4th December 2019

#### Introduction

Stress often has a different meaning for different people, under a variety of situations. The first and the most general definition of stress was provided by Hans Selye. Selye (1936) defined Stress as, "A non-specific response of the body to any demand." He further reviewed other definitions of stress in Stress in Health and Disease (1976). For example, according to Behavioural Sciences, Stress can be understood as 'A perception of threat, which results in anxiety, discomfort, emotional tension and difficulty in adjustment.'

A few theories can be used to explain how stress occurs. The stress theories have also undergone certain evolutions over a period of time. One of the primary theories of stress was proposed by neuroendocrinologist Hans Selye who also defined stress as a state manifested by a syndrome which consists of all the non-specifically induced changes in the biological system (1976, p. 64). According to Selye, the non-specific stimulus leads to stereotypical patterns of response to the non-specific stressful event. This pattern was called the general adaptation syndrome which proceeds in three stages: (a) the alarm stage, is associated with the initial shock phase which is the followed by a counter shock phase. This phase leads to the activation of the sympathetic nervous system and is associated with an increased discharge of adrenalin. The countershock phase is associated with initiating a primary defence process which linked with increased adrenocortical activity. Continuation of this phase leads to the sec ond phase that is; (b) the resistance stage in which the initial responses to stress disappear, indicating a growing adaptation with the stressor. However, as the individual develops a resistance to the particular stressor, the individual develops a lower resistance to other form of stressors which leads the person to the (c) exhaustion stage, which is associated with a depletion of resources to deal with the stressors. In this stage the symptoms of stage (a) may reappear, but the individual will not be in the capacity to deal with these stressors, which may lead to extreme fatigue.

Lazarus (1991), on the other hand regarded stress to be a relational concept, not associating it with any specific stressor or with any stereotypical response pattern, but rather viewing it as a relational concept, that is; stress is viewed as a result of the transactions between the person and the environment. According to Lazarus and Folkman (1986, p. 63), Psychological stress refers to a relationship with the environment that the person appraises as significant for his or her well-being and in which the demands tax or exceed available coping resources.

The third category of theories, that is; the resource theories of stress are not concerned with the factors that lead to stress, but the resources that will help the person persevere in the face of the stressors. Several constructs have been proposed that help the individual protect themselves from effects of the stressors such as, social support (Schwarzer and Leppin 1991), sense of coherence (Antonovsky 1979), hardiness (Kobasa 1979), self-efficacy (Bandura 1977), and optimism (Scheier and Carver 1992). The recently proposed Conservation of Resources Theory by Hobfoll et al (1989,1996) assumes that stress occurs in any of the three contexts; when there is a loss of resources, when the available resources are threatened, when people invest in the resources without any subsequent gain. They also proposed four categories of resources that is; object resources (home, clothing, access to transportation etc), condition resources (employment, personal relationships etc), personal resources (skills or self-efficacy) and energy resources (means that facilitate the attainment of other resources, for example, money, credit, or knowledge). Three assumptions were made by the theory; firstly, loss of resources is the primary cause of stress, secondly, resources work to protect and preserve the other type of resources and thirdly, in the face of stress, individuals tend to quickly deplete their resources to combat the stress.

The two central mediators in the person environment interaction, that is; cognitive appraisal and coping. There are two major forms of appraisal of the stressful events; the primary appraisal which is associated with the person's understanding of the extent to which a particular stressor is relevant to the individual and secondary appraisal which is associated with understanding the availability of coping resources to deal with the stressor. Coping on the other hand is defined by Folkman and Lazarus (1980) as the cognitive and behavioural efforts made to master, tolerate, or reduce external and internal demands and conflicts among them. Coping can be in the form of a problem focused coping and emotional focused coping.

#### **Rationale for the Assessment**

According to Economic Indian Times, 89% of Indian working Population experience stress. Work and finances lead to stress to a great extent. Experiencing stress over a period of time has several effects on the individual. Experiencing stress for a prolonged period of time may lead to muscle tension, which often translates into migraine headaches and tension- type headaches. Job stress also leads to increased muscular tension in the lower back, shoulder, neck and head. It also has an impact on the other systems within the body. Stress can also affect the individual emotionally leading to anxiety, depressive symptoms and a state of confusion. It can lead to problems in interpersonal relationships, conflicts, financial strain, along with changes in the behaviour such as social withdrawal, frustration, lack of control over emotions, among the rest.

#### **Tool Description**

The Perceived Stress Scale (PSS) was developed by Sheldon Cohen in 1983. It is a classic stress assessment instrument. The tool, while originally developed in 1983, remains a popular choice for helping one understand how different situations affect our feelings and our perceived stress. The questions in this scale ask about one's feelings and thoughts during the last month. The PSS scale consists of 10 items and has a 5 point Likert scale ranging from 0 to 4 where, 0 is Never, 1 is Almost Never, 2 is Sometimes, 3 is Fairly and 4 is Often.

#### **Score Interpretation**

The test scores have the following interpretation:


- Scores ranging from 0-13 would be considered low levels of perceived stress.
- Scores ranging from 14-26 would be considered moderate levels of perceived stress.
- Scores ranging from 27-40 would be considered high levels of perceived stress.

**Reliability:** PSS shows adequate internal consistency reliability of 0.78.

**Validity:** Convergent validity calculated for the test shows moderate correlation of r = 0.54. The PSS scale is validated against Impact of Event Scale (IES) (1988).

#### **Results**

Out of a total of 293 employees, 134 employees, i.e. 45.73% fall under low level of perceived stress, 149 employees, i.e 50.85% fall under moderate levels of perceived stress and 10 employees, i.e 3.41% fall under high levels of perceived stress.




### **Department Level Analysis**

ARD

#### Number of Employees: 26


This suggests that most of the employees (50 %) in the AR Department have low levels of perceived stress, 38.5% fall in moderate levels of perceived stress and 11.53% fall in high levels of perceived stress.



#### CHEMICAL

#### Number of employees: 16

This suggests that 56.25% fall in low levels of perceived stress and 43.8% fall in moderate levels of perceived stress.



## COMMERCE AND MANAGEMENT

#### Number of employees: 4


This suggests that 25% employees fall in low level of perceived stress, 50% fall in moderate level of perceived stress and 25% fall in high level of perceived stress.



#### COMPUTATONAL

#### Number of employees: 20


This suggests that 60% fall in low level of perceived stress and 40% fall in moderate level of perceived stress.



#### DSW

#### Number of employees: 10


This suggests that 10% fall in low level of perceived stress and 90% fall in moderate level of perceived stress.



#### EARTH SCIENCE

#### Number of employees: 10


This suggests that 40% fall in low level of perceived stress, 50% fall in moderate level of perceived stress and 10% fall in high level of perceived stress.



### ELIGIBILITY

## Number of employees: 2


This suggests that 100% employees fall in moderate level of perceived stress.



#### ENGINEERING


#### Number of employees: 38

This suggests that 26.31% fall in low level of perceived stress and 73.7 fall in moderate level of perceived stress.



ESTABLISHMENT

### Number of employees: 10




This suggests that 50% fall in low level of perceived stress and 50% fall in moderate level of perceived stress.

#### EXAM DEPARTMENT

#### Number of employees: 51


This suggests that 52.94% fall in low level of perceived stress, 43.1% fall in moderate level of perceived stress and 3.92 fall in high level of perceived stress.



#### FINANCE

### Number of employees: 15


This suggests that 60% fall in low level of perceived stress and 40% fall in moderate level of perceived stress.



### HEALTH CETRE

#### Number of employees: 5


This suggests that 40% fall in low level of perceived stress and 60% fall in moderate level of perceived stress.



### KRC

#### Number of employees: 9


This suggests that 55.55% fall in low level of perceived stress and 44.44 fall in moderate level of perceived stress.



#### LAW

Number of employees: 6


This suggest that 33.33% fall in low level of perceived stress and 66.7 fall in moderate level of perceived stress.



#### MEETING SECTION


#### Number of employees: 4

This suggests that 50% fall in low and 50% fall in moderate level of perceived stress.



### Number of employees: 3


This suggests that 66.7% fall in moderate level of perceived stress and 33.33% fall in high level of perceived stress.



## NSS

## Number of employees: 6


This suggests that 16.66% fall in low level of perceived stress, 66.7% fall in moderate level of perceived stress and 16.66% fall in high level of perceived stress.



#### PG ADMIN AND BOS

#### Number of employees: 9


This suggests that 44.44% fall in low level of perceived stress and 55.6% fall in moderate level of perceived stress.



#### PHYSICS

### Number of employees: 5


This suggests that 40% fall in low level of perceived stress and 60% fall in moderate level of perceived stress.



#### **REGISTRAR OFFICE**

#### Number of employees: 6


This suggests that 33.33% fall in low level of perceived stress and 66.7% fall in moderate level of perceived stress.



SECURITY OFFICE

Number of employees: 14


This suggests that 35.71% fall in low level of perceived stress, 57.1 fall in moderate level of perceived stress and 7.14 fall in high level of perceived stress.



#### SOCIAL SCIENCE

#### Number of employees: 13


This suggests that 69.23% fall in low level of perceived stress and 30.8 fall in moderate level of perceived stress.




#### VC OFFICE

#### Number of employees: 3

This suggests that 100% employees fall in low level of perceived stress.



In addition to the employees identified in the above departments, there were 8 who weren't classified in any of the above departments. However, the analysis of their perceived levels of stress is as follows:



62.5% fall in low level of perceived stress and 37.5% fall in moderate level of perceived stress.

#### **RECOMMENDATIONS:**

- 1. Stress Management
- 2. Maintaining a stress diary
- 3. Relaxation Techniques
- 4. Indulging in Physical activity for 45 minutes
- 5. Individual Counselling

Health Centre's Active Participation in Kreeda Mahotsav 2019

# 23<sup>rd</sup> Interuniversity Sports Meet-KREEDA MHOTSAV

23<sup>rd</sup> Edition of Inter University Sports Meet-Kreeda Mahotsav was hosted by our university-Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur between

26<sup>th</sup> December-30<sup>th</sup> December 2019

Apart from the mandatory five games(PAHSUS decided to add Handball as an additional game in the said competition

23<sup>rd</sup> Interuniversity Sports Meet- KREEDA MHOTSAV

Total 20 universities participated in this event-

Agricultural Universities - 4

Non Agricultural Universities - 12


Open Universities - 2


Women University- 1

Professional Universities -2

Total **2264** sports persons participated in this event.

Out of these 51.5% (1167) were Males and 48.5% (1097) were Females.





# Role of Medical Aid Committee

Planning for provision of medical care


Budgetary recommendations for the medical care


> Designing SOPs for the provision of medical care


Decision about purchasing surgical material, medicines and equipments

Total 3 meetings were held before the tournament.

Budget of Rs. 3 lacs was approved and recommended to executive council and was sanctioned







# On Field Experience – Sports Injuries

During the tournament period we recorded 533 patients at the first aid centers and health center.

Majority patients were having minor injuries such as abrasion, contusion, sprain, strain and mild dehydration were treated on the ground only.

Some patients needing intravenous fluid support were sent to university health centre where they received day care and send to the hostels again.

Only 4 patients needed hospitalization out which 1 was having gastric infection and moderate dehydration, 1 was having renal colic and rest 2 had fractures of elbow and ankle respectively.

Patients of fractured bones were belonging to Kabaddi and khokho

# **Innovative Practices**

 AROGYBHAN:NIRAMAY KREEDAJIVAN- Booklet for all participants- Articles on various topics related to sports such as Sports injuries, psychology, yoga, fitness, sports nutrition etc.

 Body Fat and Mass Analysis- Checking of all parameters such as BMI. Body Fat %, Water% etc.- 500 Sports Persons checked their BMI

 Acupressure Treatment for Sports Injuries- Alumni of School of Allied Health Science- 300 sports persons received acupressure treatment

**OHIV AIDS Awareness Rally on Day 1** 

# AIDS Awareness Rally on Inaugural Day of Kreeda Mahotsav Dec 2019



# Inauguration of booklet- <u>AROGYBHAN: NIRAMAY KREEDAJIVAN</u> at hands of Honorable Chancellor Sir



# First Aid Centre at Sport Ground








# Sportsman getting Acupressure Treatment at First Aid Centre



Felicitation of Medical Officer at the hands of Director of Sports and Physical Education







# Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

# **Health Centre Activities**

2018

# **Health Centre Activities Record -2018**

| Sr.<br>No. | Name of the Activity                                | Date/Month                                       |  |  |
|------------|---|--|--|--|
| 110.       |   |  |  |  |
| 1          | Awareness Lecture on Health and Ayurveda            | 22 <sup>nd</sup> February 2018                   |  |  |
| 2          | Awareness Lecture on Women Health                   | 8 <sup>th</sup> March 2018                       |  |  |
| 3          | Ophthalmic Check up Camp for Female Staff           | 17 <sup>th</sup> March 2018                      |  |  |
| 4          | Hemoglobin & Blood Group Check up Camp              | 21 <sup>st</sup> – 23 <sup>rd</sup> March2018    |  |  |
| 5          | Awareness Lecture on Hypertension                   | 24 <sup>th</sup> May 2018                        |  |  |
| 6          | NIPAH Virus Awareness Activity                      | 29 <sup>th</sup> May 2018                        |  |  |
| 7          | Body Fat Analysis Camp for Staff                    | 28 <sup>th</sup> May – 2 <sup>nd</sup> June 2018 |  |  |
| 8          | Acupressure Workshop for Staff                      | 2 <sup>nd</sup> – 15 <sup>th</sup> July 2018     |  |  |
| 9          | Acupressure Lecture for Hostel Students             | 11 <sup>th</sup> -12 <sup>th</sup> July 2018     |  |  |
| 10         | Health Awareness Lecture for Class III and IV staff | 13 <sup>th</sup> -17 <sup>th</sup> July 2018     |  |  |
| 11         | Distribution of Hand gloves to NSS students         | 23 <sup>rd</sup> July 2018                       |  |  |
| 12         | Organ Donation Rally Participation                  | August 2018                                      |  |  |
| 13         | Blood Donation Camp                                 | 14 <sup>th</sup> August 2018                     |  |  |
| 14         | Awareness Lecture on Diet and Nutrition             | 21 <sup>st</sup> August 2018                     |  |  |
| 15         | Body Mass Index Checkup Camp for Teachers           | 5 <sup>th</sup> September 2018                   |  |  |
| 16         | Therapeutic Nutrition Workshop                      | 3 <sup>rd</sup> -9 <sup>th</sup> October 2018    |  |  |
| 17         | Bone Mineral Density Checkup Camp                   | 11 <sup>th</sup> October 2018                    |  |  |
| 18         | Stress Management Lecture                           | 20 <sup>th</sup> October 2018                    |  |  |
| 19         | Medicinal Plants on Campus Identification Activity  | December 2018                                    |  |  |



# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आस्थापना विभाग

#### परिपत्रक

संदर्भ : Internal Quality Assurance Cell यांचे ठराव क्र. ११ (१) दि. १३/०७/२०१६

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य संबंधित मार्गदर्शनासाठी गुरुवार दि.२२/०२/२०१८ रोजी दुपारी ०४:०० वाजता मा.कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित केलेले आहे.

सदर व्याख्यानात "मानसिक व शारिरीक आरोग्य, उद्भवणाऱ्या समस्या (मधुमेय, बी.पी. व इतर उद्भवणाऱ्या समस्या) व आयुर्वेदिक उपचार" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुरेश धायगोंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

तरी शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ठिक ३:४५ वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यानास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 12.8/ दिनांक: 1 4 FEB 2018

प्रत,

1

- १) मा. प्र. कुलगुरु महोदय यांचे स्वीय सहायक
- २) मा. कुलसचिव महोदय यांचे स्वीय सहायक
- ३) मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
- ४) मा. वित्त व लेखा अधिकारी
- ५) मा. संचालक, सर्व शैक्षणिक संकुले, प्रस्तुत विद्यापीठ
- ६) मा. विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग, प्रस्तुत विद्यापीठ
- ७) अभ्यासकेंद्र, प्रस्तुत विद्यापीठ

यांना माहितीस्तव

सदर परिपत्रक आपल्या विभागातील प्रशासकीय सेवकांच्या व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.



'B' Grade (CGPA 2.62)

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आस्थापना विभाग

परिपत्रक

दि.०८/०३/२०१८ रोजी विद्यापीठात "जागतिक महिला दिन" साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने खालील प्रमाणे मा. कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षकेत्तर महिला कर्मचारी व विद्यार्थीनीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिला कर्मचारी व विद्यार्थीनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करावयाचे आहे, त्यांनी त्यांची नावे व सांस्कृतिक कला सादरीकरणाचा प्रकार दि.०५/०३/२०१८ रोजी दुपारी ०४:०० वा. पर्यंत श्रीमती एम. एम. पारेकर, लघुटंकलेखक, युजीसी विभाग, प्रशासकीय इमारत यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्यांनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणास परवानगी देण्यात येईल.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्रवेशित विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर <u>महिला</u> कर्मचारी यांनाच विद्यापीठ सभागृहात प्रवेश असेल. विद्यार्थीनींना सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी विद्यापीठ ओळखपत्र दाखविणे अनिवार्य राहील. विद्यार्थीनींच्या पालकांना सदर कार्यक्रमास प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थीनींनी नोंद घ्यावी.

तसेच सदर दिवशी प्रस्तुत विद्यापीठातील महिला शिपाई यांना गणवेषातून सवलत देण्यात येत आहे कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे.

| अ. क्र.    | कार्यक्रमाचा तपशील 👘 🖓  | वेळ   | प्रवश  |
|------------|---|---|--|
| <b>१</b> . | एक किंवा दोन मुली असलेल्या शिक्षक व<br>शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सत्कार<br>मा. कुलसचिव यांच्या हस्ते             |   | सर्वांसाठी 🗸   |
| २.         | व्याख्यात्या - डॉ. मीना जिंतूरकर<br>विषय : "स्त्रीचे आरोग्य,<br>उद्भवणाऱ्या समस्या, उपचार व<br>घ्यावयाची काळजी" | सकाळी ११:०० ते १२:००  | विद्यार्थीनी, शिक्षक व<br><u>शिक्षकेत्तर महिला</u><br>कर्मचारी |
| ₹.         | सांस्कृतिक कार्यक्रम  | दुपारी १२ : ३० ते ०२:००<br>दुपारी ०२: ते २:३०<br>जेवणाची सुटटी<br>दुपारी ०२ : ३० ते ५: ३० | विद्यार्थीनी, शिक्षक व<br>शिक्षकेत्तर महिला<br>कर्मचारी        |

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 1715

दिनांक: - 3 MAR 2018

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख रिपत्रक आपल्या अधिपत्याखालील प्रशासकीय सेवकांच्या,



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, दि.१७/०३/२०१८ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व इच्छूक महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/आरोग्य केंद्र शिबीर/२०१८/२२०५ दिनांक : १७/०३/२०१८

प्रति,

भर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

दि.३/४/२०१८

#### विषय: नेत्र तपासणी शिबीराचा अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने दि.१६ मार्च २०१८ या तीन दिवशी विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलेले होते. सोलापुरातील नेत्ररोगतज्ञ डॉ.दौला ठेन्गील यांनी नेत्र तपासणी करून डोळ्यांची निगा कशी राखावी याबदल सर्व महिलांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरांमधून एकूण ४0 महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. सदर नेत्र तपासणीचा विस्तृत अहवाल सोबत जोडलेला असून सदर अहवाल अवलोकनी घ्यावा.

अहवाल माहितीस्तव सादर.

18(10) 2018

वैद्यकीय अधिकारी

Ac meteral

मा.कुलगुरू र्रोभी

13

3/4/18









प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठातील आरोग्य केंद्रात खालील प्रमाणे रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

| अ.क. | दिनांक     | तपशील  | वेळ                 |  |  |
|------|------------|--|---------------------|--|--|
| 9    | 29/03/2092 | सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी<br>यांच्याकरिता  | सकाळी १० : ३० पासून |  |  |
| 2    | 22/03/2092 | सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी - संगणकशास्त्र संकुल व<br>सामाजिकशास्त्रे संकुल यांच्याकरिता                | सकाळी १० : ३० पासून |  |  |
| ş    | 23/03/2092 | सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी - रसायनशास्त्र संकुल,<br>पदार्थविज्ञान संकुल व भूशास्त्र संकुल यांच्याकरिता | सकाळी १० : ३० पासून |  |  |

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/2293 दिनांक : 2 0 MAR 2018

#### प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

दि.३/४/२०१८

# विषय: रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचा अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने दि.२१,२२,२३ मार्च २०१८ या तीन दिवशी विद्यापीठातील सर्व किंद्रार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित केलेले होते. सदर शिबिरांमधून एकूण ३८५ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. सदर रक्त तपासणीचा विस्तृत अहवाल सोबत जोडलेला असून सदर अहवाल अवलोकनी घ्यावा.

अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

20' gerettera

मा.कुलगुरू

14

3/04/18





# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <sub>परिपत्रक</sub>

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, गुरुवार दि.२४/०५/२०१८ रोजी सायंकाळी ४ : ०० वा. डॉ. विठ्ठल घडके, प्राध्यापक, मेडिसिन विभाग, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे "उच्च रक्तदाब" या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२४/०५/२०१८ रोजी सायं. ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

1.400

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/4426

दिनांक 2 3 MAY 2018

#### प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड
- ४ अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विमाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.







दि.२९/०५/२०९८

#### अंतर्गत कार्यालयीन टिपणी: सर्व शैक्षणिक संकुलास

केरळ राज्यातील निपाह या विषाणूजन्य आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सदर आजाराबद्दल जन जागृतीपर माहिती पत्रक सोबत जोडत आहे. सदर माहिती पत्रक आपल्या विभागातील नोटीस बोर्ड वर लावावे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे.

ok

1291092018 वैद्यकीय अधिकारी

23

प्रत;

- १. संचालक संगणकशास्त्र संकुल
- २. संचालक रसायन शास्त्र संकुल
- 🔉. संचालक भौतिकशाख संकुल
- ४. संचालक भूशाख संकुल
- ५. संचालक सामाजिक शास्त्र संकुल
- ६. संचालक ज्ञानस्रोत केंद्र
- ७. संचालक विद्यार्थी सेवा योजना

Decent

0

| <u>×</u> ,        |           | रोग्य सेवा संचालनालय<br>(महाराष्ट्र राज्य)<br>तेट जॉर्जेस रूपालय आवार, पी.डिमेलो रोड, मुंबई- ४००००१ | Ê |
|-------------------|-----------|---|---|
| संचालक (वैयक्तिक) | 200392299 | Website : http://arogya.maharashtra.gov.in<br>Email : dhs_2005@rediffmail.com                       |   |
|                   |           | कःसंआसे/कक्ष-६/निपा व्हायरस/मार्गवर्धक सुचना/२० <sup>८- ७७</sup> /२०१८<br>दिनांकः २२ से, २०१८       |   |

प्रति,

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि प आरोग्य विभाग, ...... (सर्व ) जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा रुग्णालय , ...... (सर्व)

> विषय – केरळ मधील निपा विषाणू आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकती खबरदारी घेणेबाबत

- संदर्भ १) कोझिकोडे केरळ येथील निपा विषाणू आजार उद्रेकाच्या बातम्या २) डॉ प्रदीप खासनोबिस, प्रमुख एकात्मिक रोग सर्वेक्षण , नवी दिल्ली यांच्याशी दुरध्वनीवर झालेली चर्चा दिनांक २१ मे २०१८
  - राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञाशी झालेली चर्चा दिनांक २२ मे २०१८

वरील संदर्भिय विषयानुसार, कोझिकोडे केरळ येथे निपा विषाणू आजाराचा उद्रेक झालेला असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू या आजाराने झाल्याचे वृत्त आहे. एन सी डी सी , नवी दिल्ली आणि एन आय व्ही पुणे येथील तज्ञ पथक केरळला रवाना झाले आहे. आज रोजी या आजाराचा आपल्या राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक असून निपा सदृश्य आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरावर होणे तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

निपा विषाणू (Nipah Virus) सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशिया मध्ये आढळला. भारतात सिलिगुडी ( २००१) आणि नाडिया ( २००७) या प. बंगाल मधील भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वी झाला होता. बांगला देशात या आजाराचे उद्रेक दरवर्षी दिसून येतात.

### निपा विषाण्चा प्रसार -

या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणा-या वटवाघळांच्या (Fruit bats) मार्फत होतो. वटवाघळांनी अर्घवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकत. १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते.

निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होक शकते रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाइंक यांना लागण होऊ शकते. यटवाघळाच्या स्नावामुळे दूषित झालेला खजूराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो.

### अधिशयन कालावधी - ५ ते १४ दिवस

लक्षणे – निपा विषाणू आजारात ताप, अगवुखी, डोकदेखो, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुध्द पडणे अशी लक्षणे आहळतात. आजवरील उदकात मत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के एवढे आहे.

#### उपचार

निपा विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. रॅवाविरिन हे विषाणू विरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साहयभूत शुश्रूषा (Supportive Care) यावर भर दिला जातो.

### निदान

निपा विषाणूच्या निदानासाठी आर टी पी सो आर (RT- PCR) पध्दतीने घसा/ नाक स्नाव, मुत्र, रक्त या नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय विषाण् विज्ञान संस्था, पणे येथे करण्यात येते.

### सर्वेक्षण

निपा विषाणू आजाराच्या या पार्श्वभूमीवर आपण आपल्या राज्यात सावध राहून सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.

### संशयित निपा रुग्ण -

ताप, डोकेदुखी, झोपाळलेपण, मानसिक गॉधळ उडणे, शुध्द हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वरा कारेता निगेटिव्ह असणे आणि मागील ३ आठवडयात केरळ मधील कोझिकोडे परिसरात, इंशान्य भारतात अथवा बांगला देश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असणे.

अशा वर्णनाचा कोणत्याही रूग्णास संशयित निपा विषाणू रुग्ण म्हणून गृहित धरावे, असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे. त्याचा नमुना एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात यावा.



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठातील आरोग्य केंद्रात खालील दिनांकास Body Fat Analyzer या मशीनद्वारे शरीरातील चरबी तपासण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी सदर<sup>\</sup> शिबीराचा लाभ घ्यावा.

| अ.क. | वार      | दिनांक     | तपशील   |
|------|----------|------------|---|
| 9    | सोमवार   | 26/04/2092 | वर्ग ४ मधील सर्व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी |
| 2    | मंगळवार  | 29/04/2096 | - पग ह नवाल सप कनचारा व कत्राटा कनचारा        |
| ş    | बुधवार   | 30/04/2092 | वर्ग ३ मधील सर्व कर्मचारी                     |
| 8    | गुरुवार  | 39/04/2096 | वर्ग २ मधील सर्व अधिकारी                      |
| ч    | शुक्रवार | 09/08/2092 | वर्ग १ मधील सर्व अधिकारी व शिक्षक             |
| Ę    | शनिवार   | 02/05/2092 | सर्व कंत्राटी माळी व सुरक्षा रक्षक            |

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 4506 दिनांक :2 5 MAY 2018

कलसचिव

13

प्रति,

- सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ )
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### दि.4/६/२०१८

\$

विषयः एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून मा.कुलगुरू महोदय यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार मा.कुलगुरू महोदयांनी विद्यापीठातील तसेच विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये यांच्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सोलापुरातील नागरिक यांच्या करता विद्यापीठामार्फत एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे निर्देश दिलेले होते. यासाठी त्यांनी श्री.पराग कुलकर्णी (एक्युप्रेशर तज्ञ , नागपूर ) यांचे नाव सुचविलेले असून त्यांचाशी संपर्क केला असता त्यांनी २ आठवड्यांच्या प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचा आराखडा पाठविलेला आहे. सदर आराखडा अवलोकनी घ्यावा.या आराखड्यानुसार श्री.पराग कुलकर्णी व त्यांचे एक सहकारी अशी दोन जण या.दि.२ जुलै ते दि. १५ जुलै असे २ आठवड्यांच्या कालावधीत शिबिरात प्रशिक्षण देणार आहेत. सदर प्रशिक्षण शिबिराची सुरुवात दि.२ जुलै रोजी श्री.पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यान्यां हेर्हित. हे व्याख्यान हे विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करावायचे आहे. या व्याख्यानासाठी व्याख्यात्यांचे मानधन व सत्कार या पोटी अंदाजे ३.१५००० (व्याख्यात्यांचे मानधन, प्रवास खर्च, २ आठवड्यांच्या जेवण खर्च इत्यादी ) इतका खर्च अपेक्षित आहे. सदर व्याख्यान हे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील सर्व नागरिक यांच्यासाठी खुले असेल.तसेच सदर व्याख्यान झाल्यानंतर २ आठवड्याच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात होणार असून सदर शिबीर विद्यापीठ आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिराची सुरुवात होणार असून सदर शिबीर विद्यापीठ आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे सशुल्क ठेवून विद्यार्थ्यांसाठी रु.५०० तइ इतर इच्छ्कांसाठी रु.१००० इतके शुल्क आकारणे योग्य राहील असे वाटते.

सबब.

- दि.२-१५ जुलै या कालवधीत विद्यापीठात संशुल्क एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.
- दि.२ जुलै रोजी विद्यापीठ सभागृहात श्री.पराग जोशी यांचे उद्घाटनपर व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळावी.
- ३. सदर व्याख्यान आयोजित करण्यासाठी येणारा अंदाजे रु.१५००० इतका खर्च आरोग्य केंद्राच्या Health Camp/Lecture Expenses या बजेट हेड मधून करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.
- ४. सदर प्रशिक्षण शिबिराची माहिती सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून कळविण्यास मान्यता असावी.

बजेट हेड- Health Camp/Lecture Expenses

तरतूद- रु.५००००

पुढील आदेशार्थ सादर,

र्मित २०१६ दीर्घ २०१६ वैद्यकीय अधिकारी 2018

कुलसचिव

「石」、 日15日 日··· ひりまた」 日·· 町、夢で引表 5-6-2016

di.



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व विद्यापीठ आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यामीने दि.०२/०७/२०१८ ते १५/०७/२०१८ या कालावधीमध्ये एक्यूप्रेशर चिकित्सा पध्दती या विषयावर प्रशिक्षण शिबीर विद्यापीठातील आरोग्य केंद्र येथे आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर येथील प्रसिध्द एक्यूप्रेशर तज्ञ श्री. पराग कुलकर्णी व त्यांचे सहकारी हे उपस्थित राहणार आहेत.

सदर शिबीराची सुरुवात दि.०२/०७/२०१८ रोजी श्री. पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने होणार असून सदर व्याख्यान विद्यापीठ समागृहात सकाळी १९:०० वा. आयोजित करण्यात आलेले असून व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. दिनांक ०३/०७/२०१८ पासून प्रत्यक्ष प्रशिक्षण शिबिरास सुरुवात होणार आहे. प्रशिक्षण शिबिर हे सशुल्क आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

१) विद्यार्थ्यांकरिता शिबिरासाठी नॉदणी शुल्क रु.५००/-

२) शिक्षक व प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी नॉदणी शुल्क रु.१०००/-

३) प्रशिक्षण शिबिर पूर्ण करणाऱ्यांना सोलापुर विद्यापीठ काँशल्य विकास केंद्रामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

४) विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सदर प्रशिक्षण शिबिरासाठी नाव नोंदणी करावयाचे आहे त्यांनी वि.२५/०६/२०९८ पर्यंत वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजिल जगताप (संपर्क क.९७३०९०५९६९) अथवा सहायक कुलसचिव डॉ. शियाजी शिंदे (संपर्क क.९३७०६२९४७५) यांच्याकडे स.९०:२० ते संघ्या. ६:०० या वेळेत नोंदणी करावी.

५) प्रशिक्षण शिबिराचे वेळापत्रक व माहिली सोबत जोडले आहे.

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 5 195

दिनांकः 2 1 JUN 2018 प्रति,

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३) नोटीस बोर्ड

राज्यामा कुलसचिव



्रिक्षिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व

सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

#### एक्यूप्रेशर प्रशिक्षण शिवीर

### कालावधी - दि.२ ते १५ जुलै २०१८

### प्रशिक्षक : श्री.पराग कुलकर्णी (नागपूर)

|   | Time Table of Acupress                         | ure Training P       | rogram                      |                          |  |
|---|--|----------------------|-----------------------------|--------------------------|--|
| Date  | Program  | Timing               | Venue                       | Participant              |  |
| 2 <sup>nd</sup> July 2013                       | Introductory Lecture on<br>Acupressure         | 11.00 am             | University<br>Auditorium    | Open to all              |  |
| 3 <sup>rd</sup> July 2018                       | History & Introduction to<br>Acupressure       | Morning<br>Afternoon | University<br>Health Centre | Registered<br>Candidates |  |
| 4 <sup>th</sup> to 6 <sup>th</sup> July<br>2018 | Reflexology                                    | Morning<br>Afternoon | University<br>Health Centre | Registered<br>Candidates |  |
| 7 <sup>th</sup> July 2018                       | Basics of Acupressure                          | Morning<br>Afternoon | University<br>Health Centre | Registered<br>Candidates |  |
| 8 <sup>th</sup> to 14 <sup>th</sup> Jul<br>2018 | Meridianology                                  | Morning<br>Afternoon | University<br>Health Centre | Registered<br>Candidates |  |
| 15 <sup>th</sup> July 201                       | Epilogue Session<br>& Certificate Distribution | 11.00 am             | University<br>Auditorium    |                          |  |


#### **Registration Details:**

Fees: Rs.500 for all students (Identity Card or Bonafied Certificate is necessary)

Rs.1000 for teaching, non teaching staff and outside common people

Contact Details for Registration:

| Name                | Designation Mobile Number Email |            | Email              |
|---------------------|---------------------------------|------------|--------------------|
| Dr. Abhijeet Jagtap | Medical Officer                 | 9730105961 | ahjagtap@sus.ac.in |
| Dr. Shivaji Shinde  | Asst. Registrar                 | 9370621475 | snshinde@sus.ac.in |



इतर व्यक्तींसाठी रू. १००० इतके शुल्क असून ज्या इच्छुकांना सदर शिबीरात नाव नोंदवायचे आहे त्यांनी विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांच्याशी ९७३०१०५९६१ अथवा (०२१७-२७४४७७४ - Ext.१२६) या क्रमांकावर संपर्क साधावा.

| Sr.no. | Name                | Age | Sex | Category     | Form no. | Receipt no | Amount | 1   |
|--------|---------------------|-----|-----|--------------|----------|------------|--------|-----|
| 1      | Gajendragadkar v.j. | 58  | M   | general      | 1        | 2790       | 1000   | 1   |
| 2      | Dhokte M.S.         | 51  | M   | nonteaching  | 2        | 2877       | 1000   |     |
| 3      | Rokade A.M.         | 40  | F   | general      | 3        | 4016       | 1000   | 1   |
| 4      | Chormale P.R.       | 42  | M   | nonteaching  | 4        | 2853       | 1000   | 1   |
| 5      | Dr.Mente R.S.       | 49  | M   | teaching     | 5        | 3117       | 1000   | 1   |
| 6      | Mehenkar V.N        | 25  | M   | student      | 6        | 4204       | 500    | -   |
| 7      | Shaikh M.M          | 34  | M   | naonteaching | 7        | 3263       | 1000   | 1   |
| 8      | Kolekar A.N.        | 39  | M   | nonteaching  | 8        | 3262       | 1000   | 1   |
| 9      | Pawar S.K.          | 55  | M   | nonteaching  | 9        | 3499       | 1000   | 1   |
| 10     | Dr.Shah R.M         | 57  | M   | general      | 10       | 3915       | 1000   |     |
| 11     | Boddu S.J.          | 49  | M   | general      | 11       | 3916       | 1000   | 1   |
| 12     | Dr.Patil A.B.       | 53  | M   | general      | 12       | 3682       | 1000   | 1   |
| 13     | Dr.Chokakkar K.T.   | 43  | M   | nonteaching  | 13       | 3681       | 1000   |     |
| 14     | Sartape V.S.        | 39  | F   | nonteaching  | 14       | 3970       | 1000   |     |
| 15     | Kamble P.A.         | 21  | F   | student      | 15       | 3796       | 1000   |     |
| 16     |                     | 60  | M   | general      | 16       | 3798       | 1000   | 1   |
| 17     | Pawar A.B.          | 39  | M   | nonteaching  | 17       | 3859       | 1000   |     |
| 18     | Dr.Kurde S.V.       | 32  | M   | nonteaching  | 18       | 4206       | 1000   | 1   |
| 19     | Aghar G.R.          | 28  | F.  | general      | 19       | 3929       | 1000   | 1   |
| 20     | Deshmane S.V.       | 59  | F   | general      | 20       | 3927       | 1000   | 1   |
| 21     | Katakdhond R.N.     | 53  | M   | teaching     | 21       | 4207       | 1000   | 1   |
| 22     | Upadhye A.D.        | 58  | M   | general      | 22       | 3926       | 1000   | -   |
| 23     | Aher J.D.           | 37  | M   | general      | 23       | 3933       | 1000   |     |
| 24     | Jawale P.M.         | 56  | M   | nonteaching  | 24       | 3919       | 1000   | 1 🔬 |
| 25     | Sabale K.K.         | 55  | F   | general      | 25       | 4423       | 1000   | -   |
| 26     | Parekar M.S.        | 38  | F   | nonteaching  | 26       | 3344       | 1000   | -   |
| 27     | Dr.Shinde S.N.      | 27  | M   | nonteaching  | 27       | 3425       | 1000   |     |
| 28     | Jadhav S.S.         | 27  | F   | nonteaching  | 28       | 3343       | 1000   | 1   |
| 29     | Gadmire V.R.        | 45  | F   | nonteaching  | 29       | 4186       | 1000   | 1   |
| 30     | Naikwadi F.M.       | 48  | F   | nonteaching  | 30       | 3408       | 1000   | 1   |
| 31     | Sawant P.L.         | 38  | F   | nonteaching  | 31       | 3688       | 1000   | 1   |
| 32     | Kaladgi A.M.        | 35  | F   | nonteaching  | 32       | 4049       | 1000   | 1   |
| 33     | Dr.Vhankade P.G.    | 35  | M   | teaching     | 33       | 3923       | 1000   |     |
| 34     | Dr.Kolekar P.N.     | 37  | M   | teaching     | 34       | 3922       | 1000   |     |
| 35     | Dr.Gadhve R.A.      | 35  | M   | teaching     | 35       | 3974       | 1000   |     |
| 36     | Bombdyal D.Y.       | 33  | M   | nonteaching  | 36       | 3981       | 1000   |     |
| 37     | Tate N.N.           | 37  | M   | nonteaching  | 37       | 3979       | 1000   |     |
| 38     | Sonkamble N.Y.      | 43  | M   | nonteaching  | 38       | 3980       | 1000   |     |
| 39     | Patthan J.R.        | 39  | M   | nonteaching  | 39       | 3982       | 1000   |     |
| 40     | Paskanti G.S.       | 48  | M   | general      | 40       | 4067       | 1000   |     |
| 41     | Harwalkar K.A.      | 39  | F   | general      | 41       | 4065       | 1000   |     |
| 42     | Meharkar S.N.,      | 48  | F   | general      | 42       | 4063       | 1000   |     |
| 43     | DR.Malji U.P.       | 37  | M   | general      | 43       | 4061       | 1000   |     |
| 44     | Bugde U.S.          | 58  | M   | general      | 44       | 4072       | 1000   |     |
| 45     | Rathod K.V.         | 31  | M   | general      | 45       | 4070       | 1000   |     |
| 46     | Gade A.S.           | 43  | M   | general      | 46       | 4181       | 1000   | 1   |
| 47     | Kavhekar V.R.       | 62  | M   | general      | 47       | 4060       | 1000   |     |
| 48     | Vadavrao S.S.       | 40  | F   | nonteaching  | 48       | 4112       | 1000   |     |

| 51 | Pawar M.V.       | 46 | F | general     | 51  | 4069        | 1000 |
|----|------------------|----|---|-------------|-----|-------------|------|
| 52 | Joshi A.M.       | 44 | M | general     | 52  | 4073        | 1000 |
| 53 | Deshpande S.S.   | 65 | E | general     | 53  | 3930        | 1000 |
| 54 | Neel A.B.        | 33 | E | nonteaching | 54  | 4048        | 1000 |
| 55 | Dalvi B.P.       | 70 | M | general     | 55  | 3924        | 1000 |
| 56 | Tabbasum L.A.    | 32 | F | general     | 56  | 3951        | 1000 |
| 57 | Bharate J.V.     | 34 | M | general     | 57  | 3940        | 1000 |
| 58 | Gadad S.S.       | 41 | F | general     | 58  | 4183        | 1000 |
| 59 | Adakul R.S.      | 50 | F | general     | 59  | 4066        | 1000 |
| 60 | Rajaram S.K.     | 36 | F | general     | 60  | 4131        | 1000 |
| 61 | Belure S.Y.      | 19 | F | general     | 61  | 4205        | 1000 |
| 62 | Khapale R.U.     | 40 | M | nonteaching | 62  | 4229        | 1000 |
| 63 | Joshi J.D.       | 62 | M | general     | 63  | 4326        | 1000 |
| 64 | Adakul P.S.      | 23 | M | student     | 64  | 4059        | 500  |
| 65 | Hulle A.M.       | 19 | F | student     | 65  | 4121        | 500  |
| 66 | Sakhare S.V,     | 59 | M | general     | 66  | 3928        | 1000 |
| 67 | Kadam L.S.       | 54 | M | nonteaching | 67  | 4003        | 1000 |
| 68 | Swami R.U.       | 28 | M | general     | 68  | 4039        | 1000 |
| 69 | Gujjeti B.T.     | 32 | M | general     | 69  | 4068        | 1000 |
| 70 | Ankad S.S.       | 26 | M | general     | 70  | 4037        | 1000 |
| 71 | Koravi C.M.      | 29 | M | nonteaching | 71  | 4038        | 1000 |
| 72 | Adakul S.S.      | 52 | M | general     | 72  | 4071        | 1000 |
| 73 | Boddu U.B.       | 41 | M | general     | 73  | 4062        | 1000 |
| 74 | Tallare V.M.     | 33 | M | general     | 74  | 4064        | 1000 |
| 75 | Kodam R.B.       | 37 | M | general     | 75  | 4178        | 1000 |
| 76 | Dontul B.L.      | 41 | M | general     | 76  | 4074        | 1000 |
| 77 | Dontul S.B.      | 19 | F | student     | 77  | 4058        | 500  |
| 78 | Talwar S.T.      | 21 | M | general     | 78  | 4424        | 1000 |
| 79 | Gade A.A.        | 27 | F | general     | 79  | 3934        | 1000 |
| 80 | Kalaskar N.S.    | 19 | F | student     | 80  | 4120        | 500  |
| 81 | Patil V.S.       | 49 | M | nonteaching | 81  | 4011        | 1000 |
| 82 | Rathod MJ.       | 47 | M | student     | 82  | 3931        | 500  |
| 83 | Tarapure S.P.    | 36 | F | nonteaching | 83  | 4300        | 1000 |
| 84 | Ankad S.s.       | 23 | M | student     | 84  | 4036        | 500  |
| 85 | Jadhav A.B.      | 49 | M | nonteaching | 85  | 4209        | 1000 |
| 86 | Dr.Gajdhane A.S. | 33 | M | teaching    | 86  | 3975        | 1000 |
| 87 | Chippa P.A.      | 27 | F | teaching    | 87  | 3976        | 1000 |
| 88 | Joshi M.M.       | 40 | F | nonteaching | 88  | 3971        | 1000 |
| 89 | Bhaske A.L.      | 38 | M | teaching    | 89  | 3973        | 1000 |
| 90 | Sonkawade M.M.   | 38 | F | nonteaching | 90  | 3969        | 1000 |
| 91 | Dr. Patil M.J.   | 52 | F | teaching    | 91  | 3972        | 1000 |
| 92 | Bhosle R.R.      | 50 | F | general     | 94  | 4014        | 1000 |
| 93 | Pandhre D.N.     | 34 | F | nonteaching | 95  | 4015        | 1000 |
| 94 | Dr.Mane M.V.     | 61 | F | nonteaching | 96  | 4042 & 4043 | 1000 |
| 95 | Nimbalkar D.A.   | 34 | M | nonteaching | 97  | 4013        | 1000 |
| 96 | Salunke A.S.     | 39 | F | nonteaching | 98  | 4772        | 1000 |
| 97 | DR.Bhosle R.B.   | 56 | M | teaching    | 99  | 4034        | 1000 |
| 98 | Dr.Lawand A.S.   | 48 | F | teaching    | 100 | 4106        | 1000 |
| 99 | Bhadule S.D.     | 42 | M | nonteaching | 101 | 4199        | 1000 |



### Acupressure Training Workshop Report

| Organized l | y: Skill Development Centre and Health Centre of Solapur University           |
|-------------|---|
| Duration:   | Two weeks, starting from 2 <sup>nd</sup> July upto 15 <sup>th</sup> July 2018 |
| Trainer:    | Mr. Parag Kulkarni Acupressure Expert (PKAT Nagpur)                           |
|             | Mr. Bhawtik Joshi Acupressure Trainer Nagpur                                  |

Coordinator: Dr. Abhijeet Jagtap - Medical Officer Solapur University

#### Aims & Objectives:

- 1. To introduce the acupressure related diagnostic and therapeutic skills to the students.
- To develop a pool of young aspirant students to pursue advanced training in acupressure in future.
- To enable students to start earning while learning with help of basic acupressure therapeutic skill.

Registration Charges: Rs.500 for all UG/PG students

Rs.1000 for teaching, non teaching staff and common citizens

#### Summary of the Workshop:

Acupressure training workshop received tremendous response from all the strata of society. Total 100 individuals registered themselves for the workshop. As many as 7 doctors, 3 yoga teachers, 15 teachers, 12 house wives, 40 non teaching government employees, 8 college students and 5 retired employees were registered for the workshop. Workshop was conducted in 2 batches. One batch was trained in Post Graduate Centre of Solapur University located in the heart of city and another batch was trained in the Health Centre of Solapur University. To enable these registered candidates to gain practical hand on training University started acupressure treatment consultancy in the health centre. Patients were examined and treated on OPD basis in the consulting room.

#### Outcome:

- Solapur University generated amount of Rs.96000 as registration fees from the registered candidates.
- University earned Rs.32050 as consultancy fees from the OPD patients.
- University created a pool of 100 well trained acupressure experts who can start their own acupressure treatment centre and start their own earning.
- All students gave a positive feedback and made a demand that University should start a proper training course in acupressure of 6month-1 year duration.













# विद्यापीठ ॲक्युप्रेशर कोर्स सुरू करणार : डॉ. फडणवीस

#### ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे समारोप उत्साहात

#### प्रतिनिधी,

सोलापूर, दि. १६ जुले-विद्यापीठ सोलापुर ॲक्यप्रेशरच्या संदर्भात सत्ता म

हिन्याच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह विविध अभ्यासंक्रम सुरू करणार असून सोलापुर हे पुढील काळात अन्यप्रेशसच्या मंदर्भात ओळखले जावे अशी अपेका कुलगुरू डॉ. मुणासिनी फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

विद्यापीठांमध्ये मागोल पंधरा दिवसांपामून सूरू अमलेल्या जंक्युप्रेशर कार्यशाळेचा समासेव विद्यापीठाच्या सुख्य सभागृहात संपन्न झाला. चाप्रसंगी कुलगुरू हॉ. फलणवीय बोलत होन्हा मंचावर नागपर येथील प्रसिद्ध ऑक्यप्रेशर तज पराग कुलकर्णी ,विद्यापीठाचे कुलमस्विव डॉ.गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ.व्ही.बी. पारील, परीक्षा व मूल्यमापन गंडवाचे गंडावव हो छे. मधीव

शेवाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप आदी उपस्थित सोते.

ЪĘ बोलताना कलग्र डी, फडणवीस महणाल्या की, विधापीठाने ऑगस्ट २०१८ पासून सहा महिन्याचा ॲक्युप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक व दोन वर्षाचे अभ्यासक्रम सुरू करण्यावावत विचार सुरू आहे. मात्र त्यामाठी कागी संस्थांसम्बेत सामंजस्य करार करुन, अभ्यासक्रमांची आखणी करण्यात चेईल असे मत व्यक्त केले आहे.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरणसी करण्यात अग्ले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षांविकारी आनंद पंचार यांनी केले. पंचणा चिष्ळयक प्रणांत चोरमले यांनी आभार मानले. कार्यक्रमास भागरिक, कर्मचारी, asamus Beensfi niteen ringit



पुन्हा ॲक्युप्रेशर कार्यशाळा घेतली जाईल

कार्यशाळेस १०० पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली. मिळालेल्या अस्फूर्त व प्रचंड प्रतिसाधामुळे २ ते १५. जुलै दरम्यान

विद्यापीठ परिसरात च शहरातील विद्यापीठ अभ्यासकेंद्रात जशा

दोन छिनाणी नेगवेगळ्या वेळात कार्यशाळा घेण्यात आली. पराग

कुलकणी आणि त्यांचे सहकारी भवतिक जोशी यांच्याकहन

अंक्युप्रेशर दक्त्वार घेण्णासाठीही रुण्णांची रोज गर्दी होत होती.

यापुडच्या काळातही ॲक्युप्रेशर कार्यशाळा आयोजित केली

यायेळी चंद देडिया, ओनिवास बोद, जयंत जोशी, जगन्नाथ घराटे,

आरती हुळ्ळे, देशमाने ,परीक्षा च मल्पमापन विभागाचे संचालक को भी, पाहील आदीमी आपले अनमब सांगुन जेक्स्प्रेशर कार्यशाळेचा केवळ स्वतःलाच नव्हे तर कुटुंबीय आणि इतरांना उपयोग झाला आहे. त्यामुळे आरोग्गावर आणि मनावर सकारात्मक बदल झाल्यांचे मनोगत

### - ਗੱ ਮੁਖਿਤਿਸ ਤਸਸਾਹ , ਮਾਸੇਜ਼ ਛੋਟ ਪੁਸ਼ਬੂ लोकमत ॲक्युप्रेशर निरोगी जीवनास उपयुक्त चिकित्सा

जार्रल

# पराग कुलकर्णी : सोलापूर विद्यापीठातील १५ दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

#### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापुर : ॲक्यप्रेशर ही संपूर्ण भारतीय व स्वयंचिकित्सा पद्धती असन यामुळे निरोगी जीवन जगणे शक्य होते. या जानाचा अवलंब प्रत्येक व्यक्ती सहजपणे करू शकते, असे मत नागपूर येथील प्रसिद्ध ॲक्युप्रेशस्तज्ज पराग कुलकणी यांनी व्यक्त केले.

सोलापुर विद्यापीठात कौशल्य विकास केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या १५ दिवसीय ॲक्यप्रेशर कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कलगरु डॉ. मणालिनी फडणवीस होत्या. मंचावर शैक्षणिक संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यांसन अधिकारी डॉ. व्ही. यी. पार्टील, वित्त व लेखा

अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप होते. हा उदघाटन समारभ सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागहात संपन्न डाला

याप्रसंगी पढे बोलताना पराग कुलकर्णी म्हणाले, ॲक्युप्रेशर ही भारतात प्राचीन काळात विकसित झालेली चिकित्सा पद्धती आहे. त्याला मर्मविद्या असे नाव आहे. निसर्गोपचार पद्धतीचाच हा उपभाग आहे.

कलगरू डॉ. फडणवीस आपल्या भाषणात म्हणाल्या की, आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव खूप आहेत, तसेच विविध व्याची जडण्याचे प्रमाणही मोठे आहे. अशा काळात औषधांवर अवलंबन

#### १५ दिवस कार्यशाळा

 ही ॲक्युप्रेशर कार्यशाळा ३ ते १५ जुलैदरम्यान चालणार आहे. सोलापुर शहरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी रंगभवन परिसरातील विद्यापीठ अभ्यास केंद्रात दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत तर विद्यापीठात दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत कार्यशाळा होईल .

जगण्यापेक्षा औषधाविना निरोगी जगण्याचा चांगला मार्ग ॲक्यप्रेशर आहे. जवळपास ४० व्याधींसाठी ही चिकित्सा पद्धती उपयोगी सिद्ध झालेली आहे. या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करून विविध व्याधींपासन मक्त झालेली अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. या चिकित्सा पद्धतीबाबत सोलापुर विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह एखादा पदची अभ्यासक्रमही सुरू करता येईल

काय? याचा विचार विद्यापीठ करणार आहे.

प्रारंभी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी पाहण्यांचा परिचय करून दिला. सहायक कलसविव डॉ. शिवाजी शिंदे यांनी सत्रसंचालन केले, कार्यक्रमास व्यचस्थापन परिषद सदस्य, विविध संकुलांचे संचालक, शिक्षक च शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Hello Solapur Page No. 3 Jul 03, 2018 Powered by: erelego.com

### States UGIL

# ॲक्युप्रेशर पद्धतीमुळे निरोगी जीवन शक्य

**पराग कुलकर्णी;** सोलापूर विद्यापीठात ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे उद्घाटन

#### सोलापूर : प्रतिनिधी

अँक्युप्रेशर ही संपूर्ण भारतीय व स्वयंचिकित्सा पथ्दती असून यामुळे निरोगी जीवन जगणे शक्य आहे. याचा अवलंब प्रत्येक व्यक्तीने करावा, असे मत नागपूर येथील प्रसिध्द ॲक्युप्रेशर तज्ज्ञ पराग कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकासकेंद्रातर्फेअंक्युप्रेशरकार्यशाळेचे उद्घाटन २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. व्यासपीठावर शैक्षणिक संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे,

#### पंधरा दिवसांची कार्यशाळा

सदरची ॲक्युप्रेशर कार्यशाळा ३ ते १५ जुलै २०१८ दरम्यान होईल. शहरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी रंगभवन परिसरातील विद्यापीठ अभ्यासकेंद्रात दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत, तर विद्यापीठात दुपारी २.३० ते ४.३० यावेळेत कार्यशाळा होईल. ज्यांना यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्याशी संपर्क साधावा.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप होते.

पुढे ॲक्युप्रेशर तज्ज्ञ कुलकर्णी म्हणाले, ॲक्युप्रेशर ही भारतात प्राचीन काळात बिकसित झालेली चिकित्सा पध्दती आहे. त्याला मर्मविद्या असे नाव आहे. निसर्गोपचार पध्दतीचाच हा एक भाग आहे. ॲक्युप्रेशर चिकित्सा पध्दतीत नेमके काव केले जाते ते स्पष्ट करताना ते म्हणाले, आपले हात आणि पाय यात काही ठराविक केंद्र असतात. या केंद्रांवर ठराविक पध्दतीने दाब दिला की, अनेक दुखणी कायमची संपुष्टात येतात. यात कुठलाही खर्च नाही, आपण स्वतःच आपला उपचार करु शकतो. विद्यार्थ्यांपासून वृध्दांपर्यंत कोणीही कोणत्याही वयात ही उपचार पध्दती शिकून निरोगी जगण्यासाठी उपयोगात आणता येते. पराग कुलकर्णी यांनी यासंदर्भात प्रात्यक्षिकेही

दाखविली.

कुलगुरुडॉ. फडणवीसम्हणाल्या, आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव खूप आहेत. त्यामुळे विविध व्याधी जडण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा काळात औषधाविना विरोगी जगण्यापेक्षा औषधाविना निरोगी जगण्याचा चांगला मार्ग ॲक्युप्रेशर आहे.

विद्यापीठाचे सैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध संकुलांचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

#### Solapur Edition 3 July, 2018 Page No. 2 Powered by : erelego.com

# विद्यापीठ ॲक्युप्रेशर कोर्स सुरू करणार : डॉ. फडणवीस

#### ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे समारोप उत्साहात

#### प्रतिनिधी,

सोलापूर, दि. १६ जुलै-सोलापुर विद्यापोठ

अंबयुप्रेशरच्या संदर्भाव सता म विविध अभ्यासक्रम मुरू करणार अस्य सोलापुर हे पुढील काळात अंबयुप्रेशरच्या संदर्भात ओळखले जावे अशी अपेक्षा कुल्लगुरू डॉ. मुणालिनी कडणपंगि यांनी व्यक्त केली आरे.

विद्यापीठांमध्ये मागोल पंथा दिवसांपासून सुरू असलेल्या अंक्युप्रेशर कार्यशाळेचा समारीय विद्यापीठाच्या मुख्झ सपागृहात सपत्र ज्ञाला, पाप्रसंगी कुलगुरू डॉ. फडणवीस सीलत तीरपा मंचायर नागपुर येथील प्रस्टिद अंक्युप्रेशर तज्ञ पराग कुलकणी विद्यापीठावे कुलसंबिव डॉ.गणेश मंडा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ.व्ही.वी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळांचे संचारक बी.पी. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. बी.सी. शेषाळे, पैग्राकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस माणाल्या की, विद्यापीठाने ऑगस्ट २०१८ पासून सरा महिन्याचा जॅक्युप्रेशर प्रमाणपत अध्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय पेतला जाडे. एक व दोन वर्षांचे अप्यासक्रम सुरू करण्याचावन विच्यार सुरू जाहे. मात्र त्यासठी फाही संस्थामधले सामेजस्य करार करन, अध्यासक्रमांची आखणी करव्यात पेईल जसे मत व्यक्त केले जाहे.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपञ्चांचे वितरणद्दी करण्यात जाले, कार्यक्रमांचे सूत्रसंत्यालन कक्षांविकारी आनंद पचार यांनी केले, बंजणा विल्लेषक प्रशास चोरमले बांची आभार मानले, कार्यक्रमास नागरिक, कर्मचार्य, अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेको चंदु देहिया, ऑनिवास बोड्, जयंत जोशी, जगन्नाथ घराटे, आरती हुळ्ळे, देशमाने, परीक्षा च मूल्यमापन विभागाचे संचालक बो, पी, पाटोल आदीनों आपले अनुमज सांगून अंथयुप्रेशर कार्यशाळेचा केवळ स्वतःशाच नर्व्हो तर पुटुंबीय आणि इतरांना उपयोग ज्ञाला आहे. रयामुळे आरोग्यावर आणि मनावर सकारारमक बदल आल्याचे मनोगत च्यक केले

पुन्हा ॲक्युप्रेशर कार्यशाळा घेतली जाईल

कामंशाळेस १०० पेका अधिक वर्णानी नोंदणी केली. मिळालेल्या जल्फूर्त व प्रचंड प्रतिमादामुळे २ ते १५ वुले दरम्यान विद्यापीठ परिस्तरात व शहरातील विद्यापीठ अभ्यासकेद्रात अशा दीन दिकाणी वेगवेगळ्या केळात कार्यशाळा प्रेण्यात आली. पराग कुलकणी आणि त्यांचे महकारी भवतिक जोशी यांच्याकडून अंक्युप्रेशर उपयास येण्यासाठीही रुणांची रोज गदी होत होती. याणुहच्या काळातही अंक्युप्रेशर कार्यशाळा आसोजित केली जाईन

-डॉ. अधिजित जगताप, आरोग्य केंद्र प्रमुख



### सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुल/अधिविभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व विद्यापीठ आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२/०७/२०१८ ते १५/०७/२०१८ या कालावधीमध्ये एक्यूप्रेशर चिकित्सा पध्यती या विषयावर प्रशिक्षण शिबीर विद्यापीठातील आरोग्य केंद्र येथे आयोजित केले आहे. तसेच सदर शिबीराची सुरुवात दि.०२/०७/२०१८ रोजी श्री. पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यान झाले.

विद्यापीठातील वसतीगृहातील विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्यासाठी खालील प्रमाणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व विद्यार्थी / विद्यार्थीनी सदर व्याख्यानाचा लाम घ्यावा.

| वसतीगृहाचे नाव  | दिनांक      | चेळ                |
|-----------------|-------------|--------------------|
| मुलींचे वसतीगृह | 99/019/2092 | सायं. ६:०० ते ७:०० |
| मुलांचे वसतीगृह | 92/00/2092  | सायं. ६:०० ते ७:०० |

. कुलसचिव

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 5538

<sup>दिनांक :</sup> - 2 JUL 2018 प्रति,

Receives

BABONERSE 317/18. 417/18 Reluin

- <sup>9</sup> सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- मुलांचे व मुलींचे वसतीगृह, प्रस्तुत विद्यापीठ
   नोटीस बोर्ड

| CHARLES IN A   |                   | and and an an an and an and and and and           | - THERE A   |   |
|--|-------------------|---|---|---|
| The second second second   |                   |   | and the second se |   |
|  | 100 m             | 3   | 2   |   |
| 1 12   | 5 60              |   |   |   |
| /  | ~ 5               | $\sim$  | 50  | 4.3                                     |
| /  | NY                | and the state                                     | andrengg fatanultar   |   |
|  | 3                 |   | NAAC Accredited-2015<br>'8' Grade (CGPA 2.62)   | 1 1 2 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 |
| Sec.   |                   | सोलाप   | र विद्यापीठ, सोलापूर  |   |
|  | 2011<br>1890      | 1.0   | परिपत्रक  | 1 N N                                   |
|  | f                 | कापीत प्रजासकीय विभागातील                         | व संकुलातील वर्ग ३ व ४ मधील व   | <u>कर्मचाऱ्यांना आणि विद्यापीठ</u>      |
|  |                   |   | ग्नथिंनीनां आदेशान्वये कळविण्यात  |   |
|  |                   |   | ांच्या कामात समयसूचकता आणून प्र   |   |
|  |                   |   | डी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले आ  |   |
|  |                   |   | आरोग्य बळकट रहाण्यासाठी व   |   |
| n  |                   |   | हि. त्याचे नियोजन खालील प्रमाणे :   |   |
| $\bigcirc$   | अ.क.              | प्रशिक्षित कर्त्यांचा संवर्ग                      | - प्रशिक्षणाची तारीख व वेळ  | ठिकाण                                   |
|  | 9)                | विद्यापीठातील सर्व वर्ग ३ व ४                     | १) दिनांक १३/०७/२०१८  | पदार्थविज्ञान संकुला                    |
|  | 1                 | मधील कर्मचाऱ्यांसाठी                              | दु. ०३:०० ते ०६:००  | जवळील सभागृह                            |
|  |                   | Contract States                                   | २) दिनांक १६/०७/२०१८  |   |
|  |                   |   | दु. ०३:०० ते ०६:००  | 1                                       |
|  | २)                | संकुलातील सर्व विद्यार्थी व<br>विद्यार्थिर्नीसाठी | 9) दिनांक 98/०७/२०१८<br>दु. ०३:०० ते ०५:००  |   |
| ser is adap  | 1                 | विद्यायनासाठा                                     | g. 05:00 (1 04:00   | 1                                       |
|  | तरी               | । उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यावि                  | उकाणी संबंधितांनी सदर प्रशिक्षण वर्ग  | स वेळेवर उपस्थित रहावे.                 |
|  |                   |   |   |   |
|  |                   |   | 8   | A HINK I                                |
| .)   |                   |   |   | कुल्फ्रामम                              |
| C  | संदर्भ : र        | तोविसो/आस्था/२०१८/ 575                            | 2_  |   |
|  | दिनांक :_         | - 6 JUL 2018                                      |   |   |
|  | प्रति             |   |   |   |
|  | १) मा. संच        | गलक, सर्व संकुले,                                 |   |   |
| A  |                   | ोठ परिसर, सोविसो.                                 | सदरील परिपत्रक आप   |   |
|  | 17710-00100222-01 | ासकीय विभाग प्रमुख,                               | सर्व कर्मचाऱ्यांच्या व वि   |   |
| а. "   | सोविस             | ñ.  | আ   | गावे.                                   |
|  |                   |   | a 1   |   |
| 25   |                   |   |   |   |
|  |                   |   |   |   |
| 18<br>19<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10<br>10 |                   | o 8   |   |   |

D:\ASA\31 Circulars\All Circulars

राष्ट्रीय सेवा योजना २१/०७/२०१८

अंतर्गत कार्यालयीन टिपणी : आरोग्य विभागास

दिनांक २३/०७/२०१८ रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे पुणे पंढरपूर विद्यार्थी वारीचे आयोजन दि ५ जूलै ते ३० जुलै २०१८ या दरम्यान करण्यात येणार आहे. या दृष्टीने प्लॅस्टीक व थर्माकोलमुक्त वारीसाठी पर्यावरणपूरक पत्रावळीचे वाटप, त्या वापरल्यानंतर ते संकलन व ग्रामपंचायतीच्या मदतीने हयावेळी वारीत गोळा केलेल्या निर्माल्याचे विघटन करून मोठया प्रमाणवार कंपोस्ट खतांची निर्मीती करण्याबाबतचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत या वारीत संकल्प करण्यात आला आहे. तसेच या २१ दिवसामध्ये पर्यावरणपूरक वारीचे उदीष्ट काटेकोरपणे पुर्ण करावयाचे आहे.

तरी सदर वारीमध्ये दिनांक २३/०७/२०१८ रोजी सोलापूर विद्यापीठातील अधिविभागातील विद्यार्थी वारीमध्ये स्वच्छतेचे काम करण्यासाठी सहभागी होणार आहेत तरी अधिविभागातील विद्यार्थ्यांना आपल्या विभागाकडून १०० हॅन्ड ग्लोज उपलब्ध करुन दयावेत ही विनंती.

nours.

संचालक प्रा. एम.एस.धोकटे राष्ट्रीय सेवा योजना



#### लोकमत

### श्रीकांत आणेकर: अवयवदान महाअभियानाचा शुभारंभ; शहरातून रॅली

### वयवद नर

#### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापुर: वयवदान हे सामाजिक कार्य आहे. प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळायला पाहिजे. अवयवदानाच्या प्रक्रियेचा जनमाणसामध्ये व्यापक स्वरुपात प्रसार होण्याची गरज आहे. दुर्दैवाने मेंदूमृत रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासंबंधी समुपदेशन, रॅली यासारख्या माध्यमातून जागृती याढवण्याचे समाजातील प्रत्येक घटकाने क्रियाशील व्हावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन

#### प्रबोधनात्मक पथनाट्याचा समावेश...

#### रॅलीमध्ये अश्विमी नर्सिंग कॉलेज, कुंभारी यांचा चित्रस्य सहभागी झाला होता. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे पद्यनाट्य सादर कठन शहरवासियांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. डॉ.

वैशंपायन महाविद्यालयाच्या प्रांगणात

वैद्यकीय

या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमास

महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.

पी. आर. कुलकर्णी, फॅमिली प्लॅनिंगचे

डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. एन. बी.

या

वैद्यकीय स्मृती शासकीय महाविद्यालय, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र अश्विनी सहकारी रुग्णालय, संशोधन केंद्र आणि फॅमिली प्लॅनिंग असो, ऑफ इंडिया सोलापुर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान महाअभियानाच्या

छायाचित्रात रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, डॉ. पी. आर. कुलकर्णी, डॉ.

ऋत्विक जयकर, अशोक लांबतुरे, डॉ.संदीप होळकर आदी.

हवेत फुगे सोडून शुभारंभ...

जागतिक अवसवदात दिन मव्य जनजागृती रॅली

फुफ्फुस यासारखे अवयव आपण दान करु शकतो. आपण सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा, असे आवाहन उपस्थितांनी केले. यावेळी अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. सिदाम विज्जरगी व सविता घडके यांचा प्रमुख न्यायाधीशांच्या हस्ते विशेष मतकार करण्यात आला.

कार्यकमाचे पास्ताविक डॉ ऋत्यिक जयकर यांनी तर सूत्रसंचालन अशोक लांबतरे यांनी तर रॅलीचे आभार डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी मानले.

रॅली यशस्वी करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी दत्ता शिंदे, स्वरुपा कवलगी, शिवराज सरवदे, अवचुत

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून अवयवदान रॅलीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हवेत फुमें सोडून करण्यात आला. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोटफाडी चौक, सिद्धार्थ सोसायटी, बापूत्री नगर मार्ग मौलाली चौक, जगदंबा चौक, सात रस्ता, रोटरी बाग, भगतसिंग मार्केट येथून अश्विनी रुग्णालयात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये वालचंद महाविद्यालय, कमलाबेन पटेल नर्सिंग कॉलेज, धनराज गिरजी स्कूल, आयुर्वेदिक कॉलेज, डीबीएफ दयानंद कॉलेज, सोलापूर विद्यापीठ, सिव्हिल हॉस्पिटल, संगमेश्वर महाविद्यालय, देहांगदान जीवनदान सामाजिक संख्या अशा विविध सामाजिक, शिक्षणसंख्यांनी सहभाग नोंदवला.

तेली, किडनी विकार तज्ज्ञ डॉ.संदीप होळकर, डॉ. किरण जोशी, चंदभाई देढिया. अश्विनी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतरे, प्रशासकीय

अधिकारी विश्वनाथ मेरकर, सोलापुर विद्यापीठ रासेयोचे समन्वयक प्रा. श्रीमंत धोकटे आदी मान्यवर उपस्थित होते. किडनी, त्वचा, डोळे, यकृत,

कुलकर्णी, मनोज परदेशी, सुर्यकांत कवलगी, नागराज दंतकाळे, नीलकंठ चौगुले, दतात्रय यलपले यांनी परिश्रम घेतले.

Hello Solapur Page No. 3 Aug 14, 2018 Powered by: erelego.com









कुलसचिव कार्यालय जा. ज. 326 R. 18 108 12018

आरोग्यकेंद्र

М

0

ILOM AS INLLIN IT

12.09/02/2086

# विषय: देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था यांचाकडून प्राप्त माहिती पत्रकाबाबत


सादर,



उपरोक्त विषयास अनुसरून देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था यांचाकडून अवयव दान व देह दान याबद्दल सर्व सामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अवयव दान व देह दान यावर आधारित माहिती पत्रक प्राप्त झालेले आहे. संस्थेचा हेतू व कार्य लक्षात घेता तसेच अवयवदानाबद्दल असलेली अनास्था व गैरसमज दूर व्हावेत यासाठी सदर संस्थेकडून प्राप्त माहिती पत्रक विद्यापीठातील सर्व अधिविभागातील सूचना फलकांवर लावण्यासाठी मान्यता असावी. तसेच सदर माहिती पत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यास व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित 39 करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.

वैद्यकीय अधिकारी

137' HIDENARDA 24142 137' HIDENARDA 24142 1911 1211



(9) ग्रीन कॅरीडोर :- अवयवदानात हा शब्द वारंवार ऐकू येतो. अवयव प्रत्यारोपणात एक – एक सेंकद वेळ अंत्यत महत्वाचा असतो. दोन्ही पेंशट वेगवेगळ्या शहरात असतील तर वेळ पाळण्यासाठी खुपच तारांबळ उडते. एका शहरातून दुसया शहरात अवयव घेवून जाण्यासाठी हवाई व रस्ते वाहतुकीचा वापर करावा लागतो. अवयव ज्या रस्त्याने नेणार, त्या रस्त्यावर वाहतुक अडथळे येवू नये म्हणून अवयव वाहतुकीच्या मार्गावरील सर्व सिग्नल्स ग्रीन अर्थात हिरवे केले जातात.

Ro

### नेत्रदान व देहदान करावयाची पूर्तता

अ) नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प केलेल्या व्यक्तीने संबंधीत विषयाची संपुर्ण कल्पना आपल्या स्वजनांना (अपत्ये, पती-पत्नी, नातेवाईक) द्यावे. नातेवाईकांच्या संमतीशिवाय इच्छापूर्ती होऊच शकत नाही.

नेत्रदानाचे फॉर्म नेत्रपेढीकडे, देहदानाचे फॉर्म वैद्यकिय महाविद्यालयाकडे आणि
 देहांगदानाचे फॉर्म सदर संस्थेकडे मिळतील.

 क) फॉर्म भरुन संस्थेकडे दिल्यास संबंधीत संस्थेकडे सदर संस्थेकडून पोहचविले जाईल.

### • अधिक माहिती व संपर्क •

9) अश्विनी ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय संपर्क :- २२८०८९१ ते १७, ९७२३५९३५२७
 २) वैश्यंपायन रमृती वैद्यकिय महाविद्यालय शरीररचना विभाग संपर्क :- २७४९४०३/०४

वैद्यकिय अधिकारी -९५२७९९३३४९, निवास- ९४२३३२६५६१

कर्मचारी- ९३२६९३३९३८/८८८८०५०७६२

3) जोग नेत्र रुग्णालय- नेत्रदान व नेत्ररोपण केंद्र, संपर्कः- ०२१७-२६०२००५,२०१७-२६०११७७ मो. नं. ७७१९९१२६९७ ४) डॉ. नवनीत तोष्णीवाल - ९४२२०६६०११

५) श्री. विलासभाई शहा (प्राणीमित्र) - ९४२३३३३३०५५
 ६) डॉ. संदीप होळकर, किडनी विकार व रोपण तज्ञ, संपर्कः- ९९२३२११११९९९७४३२८
 ७) देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था संपर्क

चंदुभाई देढीया - ९८०००२९४०० नारायण दुमालकर -९४२३०६८६२८ अरुण गोरटे - ९४२२६५१५८८ डॉ. प्रकाश मठकर - ९८६०४९६७२५ श्रीवल्लभ करकमकर - ९३२६८९७३९० उदयराज आळंदकर - ९८२३०२९८२९ योगीन गुर्जर - ९८२२०१३००१ चंद्रकांत कोडगीरवार - ९४२२४६१५८६ अनिल पाटील - ९०९६६२८००९

"मरावे परी अवयवरुपे उरावे- नि दुःखितांना सुखी करावे"

सौजन्य :- श्री. प्रा. अनिल पाटील - सोलापूर



### सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मंगळवार दिनांक १४/०८/२०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी इच्छूक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सदर शिबिरात सहमाग नोंदवावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 6385

दिनांक: 1 3 AUG 2018

प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड

A set instate internation of

सदर परिपन्नक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

| 10. | Name of Donor/  | anoou Done   | or List For Ca | r Raktaped)  | ur vidayapith solapur   |             | 81      |  |  |  |
|-----|---|--|----------------|--|---|-------------|---------|--|--|--|
|     | Donor ID  | Date   | blood Group    | Mobile No  | Address   | Page 1 of 3 | 14-8-18 |  |  |  |
|     | DYANESHWAR SATISH ZARKAF<br>DHRS18-T08637   |  |                | 9049488811   |   | DOB         |         |  |  |  |
| _   | UTHES 18-108638   |  | B Pos          | 9421520853   |   |             |         |  |  |  |
|     | DHRS18-T08639   | 14-Aug-2018  | O Pas          | 7887958091   |   | 18-Feb-1988 |         |  |  |  |
|     | MANOJ LAXMAN AMALAWAR /   | 14-Aug-2018  | AB Pos         | 9404661499   | Contraction and the state of the  | 05-Sep-1996 |         |  |  |  |
|     | UNOG PANDURANG BAVISKAR /         14-Aug-2018         B Pos         9421520853           UYOG PANDURANG BAVISKAR /         14-Aug-2018         D Pos         7887959091           UNOG PANDURANG BAVISKAR /         14-Aug-2018         D Pos         7887959091           UNOG PANDURANG BAVISKAR /         14-Aug-2018         D Pos         7887959091           UNOG PANDURANG ARAJAWAR /         14-Aug-2018         AB Pos         9404661499         scho           DHRS18-T08640         14-Aug-2018         O Pos         9922521225 |  | 01-Jul-1988    |  |   |             |         |  |  |  |
| T   | AKHILESH PARMANAND  | K.M.T.BH 224KXAR,         M.A.Mug-2018         B Pos         9049488811         Inalidas ves, pandharpur         DB-R           NAMOS BANKKAR,         14.Aug-2018         B Pos         9421502663         vasant vitiar: solapur         16-Feb-1963           NAMOS BANKKAR,         14.Aug-2018         B Pos         9421502663         vasant vitiar: solapur         16-Feb-1963           UN WAGHMAREY,         14.Aug-2018         D Pos         7867959001         ukadgaori         05-S6p-1966           NA MALLAWRT,         14.Aug-2018         D Pos         922521225         bhushatra viting: solapur         01-Juli 1968           ST08640         14-Aug-2018         D Pos         922521225         bhushatra viting: solapur         10-Juli 1968           ST08641         14-Aug-2018         D Pos         922521225         bhushatra viting: solapur         10-Juli 1968           ST08641         14-Aug-2018         D Pos         92224158664         solapur/viciyapith: solapur         10-Juli 1968           ST08641         14-Aug-2018         D Pos         9224458608         kedamath res. murarji peth: solapur         10-Juli 1969           VWUL/         14-Aug-2018         D Pos         7058075283         mamtk rager; solapur         10-Juli 1402,1965           T08643         14-Aug-2018 |                |  |   |             |         |  |  |  |
| +   | DHRS18-T08642   | Ł  |                | 10104040406  | solapur vidyapith, solapur  | 10-Aug-1993 |         |  |  |  |
|     | MENTHE/   | 14-Aug-2018  | A Pos          | 9422458868   | kedamath res. mutarji peth, solapur   | 25-May-1969 |         |  |  |  |
| R   | AJENDRA ADHINATH DANDE/<br>DHRS18-T08644  | 14-Aug-2018  | O Pos          | 9970663581   | FEMILE NEWS   | 1           |         |  |  |  |
|     | ADITYA DILIP GUJAR /  | 14-Aug-2018  | B Pos          | 7020204980   | 76494564     solapur vidyapith, solapur     10-Alig-1983       72458668     kedamathires, murarji peth, solapur     10-Alig-1983       76694564     solapur vidyapith, solapur     10-Alig-1983       72458668     kedamathires, murarji peth, solapur     25-May-1969       76694960     shete vash, tal. maishiras     20-May-1965       7675286     namdev paryari, pendhaipur     11-Aug-1963       766984     shvali marshiras     20-May-1965 |             |         |  |  |  |
|     | VAIBHAV BALASAHER   | 14-Aug-2018  | A Pos          | a stranger   | A CONTRACTOR OF THE   | 20-May-1995 |         |  |  |  |
| -   | DHRS18-T08646   |  |                |  | hamdev paryari, pendharpur  | 11-Aug-1983 |         |  |  |  |
|     | DESHPANDE/  | 4-Aug-2018   | O Pos          | 8888526984   | shivaji nager, bale   | 05-Feb31004 |         |  |  |  |
| 1   | AXMAN MARUTI KHARAT /   | 4-Aug-2018   | B Pos          | 9086900072   |   |             |         |  |  |  |
| Y   | OGESH DILIP CHOUGUIF  | 4-Aug-2018   | A Pos          | Real Providence  |   | 09-Sep-1990 |         |  |  |  |
| AJ  | AY MADHUKAR BANDGAR   | -Aug-2018  |                | THE A  |   | 10-Sep-1997 |         |  |  |  |
| S   | ACHIN SHIVRAM JADHAV  | Aug-2018   |                | 1  | The Martin Martin and   | 18-Nov-1975 |         |  |  |  |
|     | DHRS18-T08651   |  |                | 100301785  | nanna), tal. n.solapur  | 18-Jan-1992 | a.      |  |  |  |
|     |   |  |                | and the second s | and the second second second  | the start   |         |  |  |  |
|     |   |  |                |  | BTO/MO Sign :   |             |         |  |  |  |

F

| Page 2 of 3<br>DOB | Address                                  | oname : Solapur v<br>Mobile No | Blood Group | Collection<br>Date | Name of Donor /<br>Donor ID   | lo. |
|--------------------|--|--------------------------------|-------------|--------------------|---|-----|
| 15-Mar-1983        | takali, tal. s. solapur                  | 9766799381                     | O Pos       |                    | SOMLING SHAVARAPPA VADARE<br>DHRS18-T08652  | 6   |
| 26-Mar-1990        | and the second                           | 9028527081                     | A Pos       | 14-Aug-2018        | SHAIKH IMRAN MUBARAK /<br>DHRS18-T08653   | 7   |
| 29-Apr-1979        | latur<br>nath res. bhavani peth. solapur | 9890639497                     | AB Pos      | 14-Aug-2018        | ARVIND NAGNATH KOLEKAR /<br>DHRS16-T09654   | 8   |
| 04-Aug-1950        | a/p sangali                              | 9890296285                     | O Pos       | 14-Aug-2018        | ROHAN MARUTI KORE /<br>DHRS18-T08655  | 9   |
| 25-Oct-1985        | ganesh nager, bale                       | 9765044061                     | A Pos       | 14-Aug-2018        | DEEPAK SHIVLING CHINGUNDE /<br>DHRS18-T08656  | )   |
| 01-Jun-1977        | vangi, tal. s.solapur                    | 9850879805                     | B Pos       | 14-Aug-2018        | ASHOK SITARAM MALLAV /<br>DHRS18-T08657   | 1   |
| 13-Mar-1989        | s/p mandrup                              | 9707198594                     | B Pos       | 14-Aug-2018        | SHRISHAIL SHIVSHANKAR<br>DESHMUKH /<br>DHRS18-T08658  | 2   |
| 05-Sep-1990        | tamdardi, tal. mangalwedha               | 7588609675                     | B Pos       | 14-Aug-2018        | DYANESHWAR NAGNATH BHOI/<br>DHRS18-T08659   |     |
| 01-Jun-1981        | shivaji nager, bale                      | 9890326540                     | B Pos       | 14-Aug-2018        | NITIN SANDIPAN MUNDFENE   |     |
| 19-Mar-1984        | santosh nager, bale                      | 9960444508                     | A Pos       | 14-Aug-2018        |   |     |
| 02-Jun-1993        | patkul, tal. mohoj                       | 9890199229                     | O Pos       | 14-Aug-2018        |   |     |
| 26-Feb-1996        | bhandarkavathe, tel, s.solapur           | 9579191143                     | B Pos       | 14-Aug-2018        |   |     |
| 15-Aug-1989        | gunjewedi, osmanabad                     | 9923976014                     | O Pos       | 14-Aug-2018        | VASANT ARVIND SALUNKHE7<br>DHRS18-T08664  |     |
| 15-Oct-1996        | Inchgaon                                 | 8412840655                     | B Pos       | 14-Aug-2018        | This little burners where the second  | N   |
| 25-Mar-1996        | lotewadi, tal. sangola                   | 9172580297                     | O Pos       | 14-Aug-2018        | Contraction of the second s   | T   |
| 10-Jul-1934        | alankepuri, laxmi peth, solepur          | 9822807397                     | O Pos 1     | 14-Aug-2018        | and the second se |     |

|     |  | Dr.<br>Blood Donor | Hedgewar<br>List For Cam | Raktapedh  | i Sanstha<br>rvidayapith solapur        | Page 3 of 3 |
|-----|--|--------------------|--------------------------|------------|---|-------------|
| No. | Name of Donor/<br>Donor ID                         | Collection         | Blood Group              | Mobile No  | Address                                 | DOB         |
| 32  | THORAT SU/<br>DHRS18-T08668                        | 14-Aug-2018        | O Pos                    | 8888997999 | varad chal, muarani peth, solapur       | 09-Oct-1962 |
| 13  | MAHESH SHRIDHAR DHAVALE /<br>DHRS18-T08669         | 14-Aug-2018        | O Neg                    | 9689220620 | aditya nager, vijapur road solapur      | 29-Nov-1975 |
| 34  | SHARNAPPA RAMLING KALE /<br>DHRS18-T08670          | 14-Aug-2018        | A Pos                    | 9095188354 | firupati balaji soc, shelagi, solapur   | 01-Jun-1982 |
| 15  | KOLI MAHESH MAHADEV /<br>DHRS18-T08671             | 14-Aug-2018        | O Pos                    | 9850564865 | verun apt, esara chowk, solepur         | 20-May-1977 |
| 6   | SAYYED MATIN FIDAULLA /<br>DHRS18-T08672           | 14-Aug-2018        | O Pos                    | 8421106701 | jodbhavi peth, solapur                  | 03-Sep-1988 |
| 7   | THAKUR AMARSINGH<br>VIKRAMSINGH /<br>DHRS18-T08673 | 14-Aug-2018        | A Pos                    | 8149681620 | umade galli, pandharpur                 | 20-Nov-1985 |
| 8   | KADAM VIVEK JAYSINGH /<br>DHRS18-T08674            | 14-Aug-2018        | A Neg                    | 8888018899 | reghvendre neger, vijapur road, solapur | 23-Jul-1980 |
| 3   | RAVIKANT LAXMAN MULE /<br>DHRS18-T08675            | 14-Aug-2018        | B Pos                    | 9970682908 | jekekur wedi, tal. omarga               | 30-Jul-1994 |
|     |  |                    |                          |            |   |             |
|     |  |                    |                          |            | Contraction of the second               |             |









### सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, नागपूर येथील डॉ. मीना काळेले व डॉ. मनाली काणे यांचे "आहारातून आरोग्य " या विषयावर दि.२९/०८/२०९८ रोजी सकाळी ९९ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी दि.२१/०८/२०१८ रोजी सकाळी ११ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

,2

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/72.31 दिनांक : 2 0 AUG 2018

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड
- ४ अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.











### सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व नियमित शिक्षक व कंत्राटी शिक्षक यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि. ५ सप्टेंबर, २०१८ रोजी सकाळी ११ : ०० वा. शिक्षक दिना निमित्त विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला आहे. सदर आरोग्य शिबीरामध्ये सर्व शिक्षकांचा रक्तदाब, रक्तातील साखर तसेच बॉडीमास इंडेक्स आणि शरिरातील चरबीचे प्रमाण इ. तपासण्या करण्यात येणार आहे.

तरी विद्यापीठातील सर्व नियमित व कंत्राटी शिक्षकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

कलसचिव

20

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/764] दिनांक: = 4 SEP 2018

प्रति,

१ संचालक, सर्व शैक्षणिक संकुले, प्रस्तुत विद्यापीठ ] सदर परिपत्रक आपल्या संकुलातील सर्व २ सर्व शैक्षणिक विभागाचे नोटीस बोर्ड

नियमित व कंत्राटी शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

कुलसचिव कार्यालय जा. ज्ञ. 389 वि. 31/08/२०१४

आरोग्यकेंद्र

दि.३१/०८/२०१८

विषय: विद्यापीठातील शिक्षकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

सादर,

1

उपरोक्त विषयास अनुसरून दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ संकुलातील सर्व नियमित व कंत्राटी शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावयाचा मानस आहे. सदर आरोग्य शिबिरामध्ये सर्व शिक्षकांचा रक्तदाब, रक्तातील साखर,तसेच बॉडीमास इंडेक्स आणि शरीरातील चरबीचे प्रमाण इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत.

सबब

शिक्षक दिनानिमित्त दि.५/०९/२०१८ रोजी विद्यापीठ आरोग्य केंद्रात विद्यापीठातील सर्व शिक्षकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.

वैद्यकीय अधिकारी

मा.कुलगुरू



### सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर शैक्षणिक, संशोधन व विकास कौशल्य विकासकेंद्र

#### परिपत्रक

परिपत्रकाअन्वये आपणास कळविण्यात येते की, विद्यापीठ, कौशल्य विकासकेंद्रामार्फत दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत थेरपेटिक न्युट्रीशन व आहारशास्त्र या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये सर्व इच्छूक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सहभागी होता येईल. सदर प्रशिक्षण सशुल्क असून सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना रू.२५०/- तर इतरांसाठी रू.७५०/- इतके नॉदणी शुल्क आकारण्यात येईल. याबाबत अधिकची माहिती डॉ.अभिजित जगताप,शिबीर समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदर शिबीरास सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या विभाग प्रमुख/संचालक यांची पुर्व परवानगी घ्यावी जेणे करून विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही.

डॉ.प्रभाकर कोळेकर

कौशल्य विकासकेंद्र

सोविसो/कौशल्य विकासकेंद्र/२०१८/ 8349

दिनांकः-2 5 SEP 2018

स्थळः-ऑडीटोरीयम,यशोधरा हॉस्पिटल,जिल्हा परिषद जवळ,सोलापूर. वेळ:- सकाळी ८:०० ते १०:००

कौशल्य विकास केंद्र

a. 99/09/2092

विषय: Therapeutic Nutrition and Dietetics प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाबाबत

सादर,

उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरून विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत दि.३ ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietetics या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबीर हे विद्यापीठाशी संलग्नित विविध संस्थामधील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सर्व संस्थाना त्यांच्या विद्यार्थ्यांना सदर शिबिरासाठी नावनोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर प्रशिक्षण शिबीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ठेवल्यास सदर शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर प्रशिक्षण शिबीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ठेवल्यास सदर शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यास चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. या संदर्भात मा.कुलगुरू महोदय यांच्या परवानगीने सोलापूर शहरातील यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांच्या सभागृहात सदर शिबीर आयोजित करता येऊ शकेल असे सांगितले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर यशोधरा हॉस्पिटल येथे आयोजित करून शिबिराच्या समारोपाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कारणे उचित राहील असे वाटते.

सबब दि ३ ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietetics या विषयावरील प्रशिक्षण शिबीर यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या सभागृहात आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.

12100 18

शिबीर समन्वयक

कौशल्य विकास केंद्र

2018

मा.कलगरू

विशेष कॉर्यीसन अधिकारी शैक्षणिक संशोधन व विकास

#### कौशल्य विकासकेंद्र दि.२७/०९/२०१८

विषय:- Therapeutic Nutrition and Dietitics प्रशिक्षण शिबीराची द्वित्तीय बॅच सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून कौशल्य विकासकेंद्रामार्फत दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietitics या विषयावरील प्रशिक्षण शिबीराचे आयोजन यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,सोलापूर येथे करण्यास मा.कुलगुरू महोदय यांनी दि.१९/०९/२०१८ रोजीच्या टिपणी अन्वये मान्यता दिलेली आहे.

मा.प्राचार्च,आर.वाय.पाटील,कॉलेज ऑफ फार्मसी,जुळे सोलापूर येथील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सदर प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत संबंधित कॉलेज मध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत संबंधित कॉलेज मध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत द्वित्तीय बॅच सुरू केली तर प्रशिक्षकांचे वाढींव मानधन करण्यासाठी खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

| अ.क्र. | बाब                      | तपर्शाल                     | अपेक्षित अंदाजे खर्च |
|--------|--------------------------|-----------------------------|----------------------|
| 8      | प्रशिक्षकाचे वाढीव मानधन | रू.१००० प्रति सेशन x ७ दिवस | 夜.6000/-             |
| 2      | इतर खर्च                 |                             | रत.३०००/-            |
| एकूण   | अंदाजे खर्च              |                             | रू.१००००/-           |

सवब,

१.सदर प्रशिक्षण शिबीरसाठी द्वित्तीय बॅच कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत दुपारी ४:०० ते ६०० या वेळेत घेण्यास मान्यता असावी.

२.सदर प्रशिक्षण शिबीरासाठी वाढीव मानधन व इतर खर्च मिळून रू.१००००/- खर्चास मान्यता असावी. लिपिक

डॉ.ए.एच्रे.जगताप शिबीर समन्वयक

डोँग्रॅभाकर कोळेकर समन्वयक कौशल्य विकासकेंद्र

2010 प्रा.डॉ.की.बी.पारील

विशेष कार्यांसन अधिकारी शैर्धाणक,संशोधन व विकास

मा.कलगरूसाो.

7191



### सोलापूर विद्यापीठ,कौशल्य विकास केंद्रामार्फत आयोजित थेरपेटिक न्यूट्रीशन व आहारशास्त्र प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ स्थळः-ऑडीटोरीयम,यशोधरा हॉस्पिटल,जिल्हा परिषद जवळ,सोलापूर वेळः सकाळी ८:०० ते १०.३०


थेरपेटिक न्यूट्रीशन हे अन्नाशी संबंधित शास्त्र आहे. पोषक द्रव्ये,अन्नघटक व पोषकता आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याचाच अभ्यास या शास्त्रात होतो. अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट,खाण्यापासून ते त्याचा निचरा होईपर्यतच प्रत्येक गोष्ट न्यूट्रीशन मध्ये अंर्तभूत आहे. अन्नघटकांचे आरोग्यातील महत्व तसेच विविध आजारांमधील पोषण कसे असाबे याचा अभ्यास थेरपेटिक न्यूट्रीशन या शास्त्रादारे केला जातो.

"'आहार शास्त्र" हे योग्य आहार घेण्याची कला शिकवणारे शास्त्र असून विविध वयोगटातील,वेगवेगळया परिस्थितील लोकांच्या आरोग्य परिस्थितीनुसार व त्यांच्या आहाराच्या व पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. समतोल आहार हे निरोगी जीवनाचे मूळ आहे. त्यामूळे शरीरप्रकृती चांगली रहाते, व रोगांपासूनही संरक्षण होते.

सोलापूर शहर झपाटयाने वाढत आहे. फास्ट फूड संस्कृती हळूहळू सोलापूर शहरात रूजत आहे आणि अशावेळी चुकीच्या आहारामुळे सामान्य जनतेस मधुमेह,उच्च रक्तदाब अशा लाईफस्टाईल आजारास सामोरे जावे लागत आहे. अशावेळी प्रत्येक व्यक्तीस आहार व पोषण यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे. नेमकी हीच गरज ओळखून सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राने दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत पोषण व आहारशास्त्र या विषयावबर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केलेले आहे.

सदर प्रशिक्षण सवाँसाठी खुले असून विशेषतःवैद्यकीय,नर्सिंग विद्यार्थी तसेच शारीरिक शिक्षण प्रशिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असून सदर प्रशिक्षण शिबिरासाठी विद्यार्थ्यांना रू.२५०/- तर इतर व्यक्तीसांठी रू.७५०/- इतके नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीर पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना/व्यक्तींना विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर शिबीरासाठी नाव नोंदणी चालू झालेली असून ज्यांना नाव नोदणी करावयाची आहे, त्यांनी शिबीर समन्वयक डॉ.अभिजीत जगताप यांच्याशी ९७३०१०५९६१ अथवा (०२१७-२७४४७७४-Ext No-२२८) या क्रमांकावर संपर्क साधावा.















#### लोकमत

### निरोगी राहायचंय... समतोल आहार ठेवा ! आहारशास्त्र कार्यशाळा: सोलापूर विद्यापीठाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: धकाधकोच्या जीवनात निरोगी राहायचंय तर सकस आणि समतोल आहार घ्यायला हवा. आहारासंबंधी सामान्य जनतेमध्ये अज्ञान आढळून येते. अशाचेळी आहारशास्त्राशी निगडित अभ्यासक्रमाचे ज्ञान ध्या, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. व्ही. बी. पाटील यांनी केले.

सोलापुर विद्यापीठाच्या कौशल्प विकास केंद्रामार्फत यशोधरा रुग्णालय आणि जुळे सोलापुर येथील कॉलेज ऑफ फार्मसी येथे थेरपेटिक न्युट्रिशन व आहारशास्त्र या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आहारतञ्ज्ञ डॉ. मनाली काणे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार, कौशल्य विकास केंद्राचे डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. शिवपुजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांनी कार्यशाळेची माहिती



सोलापुर विद्यापीठाच्यावतीने आयोजित आहारशास्त्र कार्याशाळेत बोलताना व्ही. बी. पाटील, डॉ. मनाली काणे, डॉ. सुरेश पंचार, प्रभाकर कोळेकर, विजय शिवपूजे आदी.

केली

दिली.

यावेळी डॉ. पार्टील यांनी आहारशास्त्राशी निगडित विविध अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फइणवीस यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत असून, यास सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.

सकाळच्या सञात यशोधरा रुग्णालय व प्राचार्य दुपाख्या सत्रात फार्मसी कॉलेज येथे ही माळी, कार्यशाळा होत आहे. मंगळवारी नऊ चिदानंद ऑक्टोबरपर्यंत ही कार्यशाळा चालणार फार्मसी कॉ असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. या कार्यशाळेस नर्सिंग, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण संचालक, पॅरामेडिकल

आहे.

सो पारील, प्रा. थोरात व कं विद्यार्थी अशा २०० हुन अधिक जणांनी विकास 7 या खुने यांचे स कार्यशाळेसाठी यशोधरा नर्सिंग कॉलेजचे लाभले.

3

क्रपया अनावश्य

Hello Solapur Page No. 4 Oct 09, 2018 Powered by: erelego.com

नावनोंदणी

#### आरोग्य केंद्र

#### दि.२४/१०/२०१८

### विषय: बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचा अहवाल माहितीस्तव

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून आरोग्य केंद्रातर्फे विद्यापीठातील महिला वसतीगृहातील विद्यार्थिनी यांच्यासाठी दि.११/१०/२०१८ रोजी बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ११९ जणींची तपासणी करण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल माहितीस्तव जोडलेला आहे.

| No. of Students examined | Students with | Osteopenic | Osteoporotic |
|--------------------------|---------------|------------|--------------|
|                          | Normal BMD    | employees  | employees    |
| 119                      | 40            | 79         | 0            |

ज्या विद्यार्थिनींची अस्थीघनता कमी आढळून आली अशा सर्व विद्यार्थिनींवर पुढील उपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

माहितीस्तव सादर.

124/10/2014

वैद्यकीय अधिकारी

2611 541 मा.कुलगुरू

# Micromed Micromedical Services

Unit No. 215, Mahavir Industrial Estate Premises Co. op., Soc. Ltd., Opp. Mahal Industrial Estate Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093 | Tel.: 022 - 2821 0733 | Email : micromed2000@yahoo.com

### BMD CAMP REPORT

| Doc                           | or's Name / Depar  | tment: Dr. |                            | 1. bl lugadar .<br>agtup. Corth | o).     |
|-------------------------------|--|------------|----------------------------|---------------------------------|---------|
|                               | Location   | Strat Tim  | e End Time                 | Total No. of Patie              | ents    |
| S                             | olapur.  | 11:00 F    | 1m, 3:00 pm,               | 120                             | 8.<br>2 |
| Observation / Results Summary |  |            |                            | 4                               |         |
| -                             | Normal   | Osteopenia | Osteoporosis               | Total                           |         |
|                               | 42   | 78.        | Ø                          | = 120                           |         |
| un<br>Medi<br>Solaj           | tor / Area Manag<br>Aong to Jagtap<br>MSES, D-Ortho<br>of Officiar,<br>pur University, Sola<br>No. 3374 / 2001 |            | ntative's Sugges<br>Good , | tions / Remark :                |         |







## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्चये कळविण्यात येते की, मनशक्ती प्रयोगकेंद्रामार्फत " ताणमुक्ती " (व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक व सामाजिक ताणतणाव कमी करणे) या विषयावर दि.२०/११/२०१८ रोजी दुपारी २ : ३० वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२०/११/२०१८ रोजी दुपारी २ : ३० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

प्र.कुलस

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 9840

दिनांकः **1 7 NOV 2018** प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

अभियांत्रिकी विभाग : सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.

### संदर्भ क्र. सोविसो/कु.का./२०१८/ /0474

## <sup>दिनांक:</sup> F7. DEC 2018

प्रति, प्राचार्य, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर.

विषय : औषधी तसेच इतर वनस्पतींचे शास्त्रीय पध्वतीने वर्गीकरण करण्याबाबत..

महोदय,

「「日日日日日日日」

सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणातील विविध औषधी तसेच इतर वनस्पतींचे शास्त्रीय पध्दतीने वर्गीकरण करुन त्यांची नावे ओळखून त्यांचे नामफलक करुन त्या तया वनस्पतींच्यासमोर लावणे या कामासाठी आयुर्वेदिक वनौषधी तज्ञ व्यक्तींची गरज लागणार आहे. सद्य स्थितीत सोलापूर विद्यापीठ परिसरात वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक्रम चालू नसल्याने सदर विषयातील तज्ञ व्यक्ती विद्यापीठ संकुलात उपलब्ध नाहीत. औषधी वनस्पती हा आयुर्वेदाचा गाभा असल्याकारणाने यासंदर्भात आपण व आपल्या महाविद्यालयात आयुर्वेदिक रसशास्त्र, द्रव्यगुण व अगदतंत्र या विषयातील तज्ञ व्यक्ती यांचे सहाकार्य आम्हास अपेक्षित आहे. या संदर्भात पुढील चर्चा करुन कामाची रुपरेषा ठरविण्याकामी आपण व आपल्या महाविद्यालयातील उपरोक्त विषयातील तज्ञ व्यक्तींनी आमच्या विद्यापीठास पुढील आडवडयात भेट द्यावी, ही विनंती. पुढील आठवडयातील बैठकीसाठी योग्य तो दिवस व वेळ विद्यापीठास कळवावे जेणेकरुन आपल्या व मा. कुलगुरु महोदयांच्या बैठकीचे नियोजन करता येऊ शकेल.

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत.

कळावे.

आपला विश्वा

### लोकमत

## <mark>शुभ वार्ता</mark>: प्रत्येक वृक्षाला डकवले त्याचे नाव अन् उपयोगितेचे फलक औषधी वनस्पती वृक्षांसाठी विद्यापीठ सरसावले देशी प्रजातींचे संगोपन; अभ्यासकांनाही उपयोग

#### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: वैशाख वणव्यानं अवध्या महाराष्ट्रात हाहाकार उडालाय.. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याची चर्चा सर्वत्र होतेय.. वृक्षसंवर्धनासाठी सर्व स्तरांमधून हाक दिली जात आहे. अशा स्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाने पाच हजार वृक्षांची लागवड करून ती जोपासत विद्यापीठ परिसर हिरवाईनं सुशोभित केला आहे, त्याचबरोबर आरोग्याशी उपयोगी अशी ३० औषधी वनस्पती लावून त्याची योग्य जोपासना केली जात आहे. सर्वांनाच या वृक्षांची माहिती व्हावी, यासाठी त्या वृक्षाचे नाव आणि उपयोगिता याची माहिती डकवली आहे.

शहर-जिल्ह्यामध्ये सध्या वैशाख चणव्याने सर्वत्र वृक्षांची पानगळ होताना दिसतेय, पिण्यासाठी जिथे पाणी उपलब्ध नाही तेथे वुक्षांचे काय, यामुळे झाडेझुडपे नष्ट होत असल्याने जिकडे तिकडे वाळवंटाचे चित्र भासू लागले आहे.

#### तीस प्रकारच्या औषधी वनस्पर्तीचे वृक्ष

🔶 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचा मानवी आरोग्यासाठी गुणकारी फायदा होतो, असे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सॉगितले. याशिवाय अभ्यासकांनाही विद्यापीठ कॅम्पसमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या संदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात

पुण्यश्लोक अशा स्थितीत अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे ५ हजार वक्ष जण हिरवी शाल पांधरून सावली देताहेत. येथे औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची, काही जंगली झाडे विद्यापीठात येणाऱ्या सर्वांचे लक्ष येथून घेत आहेत.



कृषी पर्यटन केंद्रात स्वतंत्र बाग

सुरू झाला आहे. आता या वेंद्रामध्ये औषधी

वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार

विद्यार्थ्यांना,

समजू लागली आहे.

Hello Solapur Page No. 3 May 22, 2019 Powered by: erelego.com



आली आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. आयुर्वेदीय सर्व वक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य केंद्राकडून पुढाकार घेण्यात आला आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा. विद्यानंद कुंभोजकर, प्रा. अजित हेरवाडे यांनी यासाठी योगदान दिले आहे

लिहन ते फलक डकवले आहेत. या उपक्रमामुळे विद्यापीठ कॅम्पसमधील হিাঞ্চক च अभ्यासकांनाही हे झाड नेमके कोणते आहे, याचे गुणधर्म आणि फायदे काय आहेत याची माहिती या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या

अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात औषधी वनस्पतींची जोपासना

### तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वक्ष

पुण्यक्षोक आहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रकृण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतीचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, वहावा, बेहडा, कांचन. कण्हेर, रिठा, रुद्राख, गोरखचिच, सावर, वड, पिषळ, अगोक, बकुळ, अर्जुन, गांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कहुलिब आदी औषधी वनस्पतींच्या वृद्यांचा समावेश आहे. या सर्व वर्षाचा मानवी आरोग्यांसाठी अतिशय फायवा होतो, असे कुलगुरु डॉ. नुणालिनी फडणवीस यांनी सांगितले. याचवरोकर अभ्यासकांनाही विद्यापीठ कॅम्पसमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायवा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सागितले.

### कषी पर्यटन केंद्रात औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी क्यी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संदर्भाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात चालु करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात वेणार आहे. वासंदर्भांत सच्या तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार असून आयुर्वेगीय सर्व वृक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मुणालिनी फडणवीस यांनी सामितले.

विद्यानंद कंभोजकर व प्रा. अजित हेरवाडे यांनी सवरचे काम केले आहे.

त्यांना प्रसन्न करण्याचे कार्य करीत आहेत. विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृक्ष औषधी वनस्पतींची आतेत. मात्र विद्यापीठाने आतापवत या वक्षांची वर्गवारी केली नव्हती.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या संकल्पनेतून औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि इंग्रजीमचुन त्याचे नाव व उपयोगिता लिहन त्वाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामळे विद्यापीठ कॅम्पसमधील विद्याध्यांना तसेच शिक्षक व अभ्यासकांनाही कोणते झाड आहे व त्याचे फायदे काय आहेत, हे आता समज्

विद्यापीठाच्या आरोग्व केंद्राकड्न सदरचे काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप तसेच सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे येणाऱ्या सबाचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्राचार्य डॉ. अनिल माने व त्वांचे सहकारी प्रा.

### सोलपपुर / प्रतिनिधी

पुण्यस्रोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून औषधी वनस्पतींची जोपासना होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी

फडणवीस यांच्या संकल्पनेतन या वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर त्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्थापनेमुळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅम्पसमधील वनराई फुलून गेली आहे.

वैशाख वणव्याने सवंत्र वक्षांची पानगळ होत असून झाडी-झुडपी नष्ट होत आहेत,

भात्र पुण्यक्षोक आहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे पाच हजार वृक्ष हिरवी शाल पांचरून संबीमा सावली देत आहेत. औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची झाडे तसेच काही जंगली झाडे विद्यापीठात



II FRANKER STATES II

सागले आहे.

## विद्यापीठाकडून होतेय औषधी वनस्पतींची जोपासना प्रत्येक वृक्षावर नाव व उपयोगितेचे लावले फलक

#### संचार प्रतिनिधी

▶ सोलापुर, दि. २१-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून औषधी वनस्पतींची जोपासना होत असून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर त्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्थापनेमुळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅमम्पसमधील वनराई फुलून गेली आहे.

वैशाख वणव्याने सर्वत्र वक्षांची पानगळ होत असून झाडी-झडपी नष्ट होत आहेत, मात्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृक्ष हिरवी शाल पांधरून सर्वांना सावली देत आहेत. औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची झाडे तसेच काही जंगली झाडे विद्यापीठात येणाऱ्या सवचि लक्ष वेधन घेण्यावरोवरच त्यांना प्रसन्न करण्याचे कार्य करीत आहेत. विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृष्ठ औषधी वनस्पतींची आहेत. मात्र विद्यापीठाने आतापयंत या वृक्षांची वर्गवारी केली नव्हती. कुलगुरू डॉ. फडणवीस चांच्या संकल्पनेतून औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वक्षावर मराठी आणि

इंग्रजीमधून त्याचे नाव व उपयोगिता लिहन त्याचे फलक लावण्यात आले आहेत.

### तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वक्ष

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, यह, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचा मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदा होतो. या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायदा होणार आहे

#### वनस्पतींची स्वतंत्र बाग

चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संदर्भाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात चालू करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार असून आयुर्वेदीय सर्व वृक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले

आहे व त्याचे फायदे काय

विद्याध्यांना तसेच शिक्षक व



विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राकडन सदरचे काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमख डॉ. अभिजित जगताप तसेच सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा. विद्यानंद कंभोजकर व प्रा. अजित हेरवाहे



औषधी वनस्पतींची होतेय जोपसना : कॅम्पसमध्ये ५ हजार झाडे, ३० प्रकारची वनस्पती : प्रत्येक वृक्षावर नाव व उपयोगितेचे लावले फलक

#### प्रसिनिची

स्रोमाल्हर पुण्यप्रलोक आहित्यादेवी होत्तवत सोसापूर विद्यापीठाकडून औषधी वनस्पतीची जोपासना श्रोत असून कुलगुरू जॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेवून या गनस्पतीच्या प्रत्येक वृत्तावर

त्याचे नाप व उपयोगितेचे फलक सावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्थापनेमळे रणरणत्वा जन्द्रालही विद्यापीठ बेल्पसमधील बनराई कुलून गेली आहे

वैशाख वणन्याने सर्वत्र वृत्तांची



**कृती पर्यटन केंद्रात औषधी वन्त्रपतींची स्वतंत्र खाग** पुरुषत्वतीक आहित्यदेवी होवकर सीलापुर विद्यानीकतील वेळामध्ये आठा औश्मी वनस्पतींची स्वतंत्र याग तयार करल्यात येगार असून पासंदर्मात सध्या तथारी मुरु करण्यात आजी आहे. यासाही सेंड मॉविंटजी राजवी आयुर्वेद म्प्राविद्यालय यांचे सहव्यर्व येण्यात बेणार अमून आयुर्वेदीय सर्व वृक्ष येथे लायण्यात येणार असम्पाचे कुलमुरू थी. प्रत्रणवेश बॉली सांगितले.

विविध फळांची झाडे तसेच खाती अंगली बाहे विवाधीतान वेणाऱ्या सर्वाचे लग्न वेपून पेण्यावरोवरच त्यांना प्रसन्न करण्याचे गाम करीत आहेत. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राकडून सदरचे काम करण्यात आले जाते. जारोग्य केंद्राचे प्रमश डॉ. अभिजित जगताप तसेच सेठ गॉविंदजी रावजी आयूर्वेदिक महानिद्यालयाचे प्राचार्य हाँ, अनिल माने व त्यांचे सप्रकारी था विधानंद कुंसीजवत व प्रा अधित हेरवाई पांनी सदरचे काम केले आहे

तीम प्रकारच्या औषधी वनस्पतींची नावे पुण्यत्नोक आहित्यादेवी होकवर तीलागुर विद्यागीवड्या केन्मामये एकूल ३० प्रकारच्या औषधी इनस्पतींचे क्रम आहेत. बामधे आवधा बतावा, केहत कांचन, कहरे, हिंग, स्टाप्स गोरक्षत्रिय, तावर, बह, षिषठ उध्योत्त, स्कुल, ज्व्र्यून, जाभूह तिरास, क्षेत, साग, कई, कटुविंक आही, औरथी तलस्पतिव्य मुक्तान तमधोत्या जाढे था गई पूत्रावा मानवी आरोप्यातायि अतियाय प्रभाव होतों, क्षां कुलस्पुरु ही, व्यातिनी कवलापील धानें लगितते. प्रकार्यप्र प्रान्तमार्था विद्यापाल के आहम्पत्र प्रारं प्रभाव प्रवाध आपवा विद्याग्रेड केन्सामयोल या औरधी वनस्पतीचा संवेधनाम्पती प्रावदा होगार असाऱ्याचे त्यांनी चर्वकी साणितले.

नष्ट होत जाहेत, मात्र पुण्यव्योक आहिल्यादेवी लोककर सोलापुर विधापीठाच्या कॅन्यसमयील सुमारे पास हजार वृत्र हिरवी शाल पांधरून सर्वांना सावली देश जातेत. औषधी वनस्पतींबरोबरब

# रखरखत्या उन्हातही विद्यापीठाने फुलवली वनराई

### औषधी वनस्पतीच्या जोपासनेबरोबरच उपयोगितेची जागृती

प्रतिनिधी । सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडन औषधी वनस्पतींच्या जोपासनेवरोवरच उपयोगितेचीही जागुली केली जात आहे. कुलगुरू डॉ. मणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतन विद्यापीठ परिसरातील वृक्षावर त्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्व नियोजन च व्यवस्थापनामळे रणरणत्वा उन्हातही विद्यापीठ कॅम्पसमधील वनराई फुललेली दिसत आहे.

विद्यापीठाच्या आरोग्य



केंद्राकडून नाव देण्याचे काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगतप यांना शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने, प्रा. विद्यानंद कुभोजकर व प्रा. अजित हेरवाडे यांचे सहकार्य लाभले. उन्हाच्या दाकतेमुळे वृक्षांची पानगळ होत आहे. हिरवी पिकही करपू लागली आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसम्घील सुमारे पाच हजार वृक्ष, औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळाची झाडे प्रत्येकाचे लक्ष बेधून घेत मन प्रसन्न करतात. विद्यापीठात विविध प्रकारची औषधी वनस्पती आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत या वृक्षांची वर्गवारी केली नव्हती. मात्र आता औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि इंग्रजॉमाधून त्याचे नाव व उपयोगिता लिहून त्याचे फलक लावण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या कॅम्पसमथ्ये एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामथ्ये आवळा, बसावा, बेहडा, कांचन, कण्डेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, आग, रुई, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फावदा होणार आहे.

### औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करणार

🕽 कृषी पर्यटन केंद्रात औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले असून प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चाल केला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. याकामी शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेतले आणार आहे. या बागेमध्ये आयुर्वेदीय सर्व वृक्ष लागवड केली जाईल, जेणेकरून औषधी वनस्पती माहिती व त्यावर संशोधन करण्यास मदत होईल. -डॉ. मणालिनी फडणवीस, dende:



## Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

## **Health Centre Activities**

2017

## Health Centre Activities Record -2017

| Sr. No. | Name of the Activity                           | Date/Month                    |
|---------|--|-------------------------------|
| 1       | Bone Mineral Density Checkup Camp for staff    | 6 <sup>th</sup> February 2017 |
| 2       | Bone Mineral Density Checkup Camp for students | 2 <sup>nd</sup> March 2017    |
| 3       | HIV AIDS Awareness Lecture                     | 18 <sup>th</sup> August 2017  |
| 4       | Blood Donation Camp                            | 18 <sup>th</sup> August 2017  |
| 5       | Organ Donation Awareness Lecture               | 24 <sup>th</sup> August 2017  |
| 6       | Organ Donation Rally Participation             | 29 <sup>th</sup> August 2017  |
| 7       | Bone Mineral Density Checkup Camp for staff    | 5 <sup>th</sup> December 2017 |

**Saulta Malan** ar. **5**. 506 **R. 9 / 3 / 201**9.

आरोग्य केंद्र

दि.४/३/२०१७

### विषय: बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचा अहवाल माहितीस्तव

सादर, उपरोक्त विषयास अनुसरून आरोग्य केंद्रातर्फे विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दि.६/२/२०१७ रोजी बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ୨०४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल माहितीस्तव जोडलेला आहे.

| No. of employees | Normal    | Osteopenic | Osteoporotic |
|------------------|-----------|------------|--------------|
| examined         | Employees | employees  | employees    |
| 107              | 35        | 55         | 17           |

माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

5 कुलसचिव

Noted. Total program unality. stopp- 41.3.07 9.3.17

## Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 09 Tel.: 022 - 2821 0733 Email : micromeo2000@yahoo.com

### BMD CAMP REPORT

| Hospital | Name | / Adress |
|----------|------|----------|
|----------|------|----------|

Medical Criticer, Solapur University, Solapur Reg. No. 3374/ 2001 Camp Date: 6/2/17 Pharma Company: Alkern (Bergen) Area Manager: Tulshi'das charma,

Ainkya

### Doctor's Name / Department :

| Location                               | Strat Time | End Time | Total No. of Patients |
|--|------------|----------|-----------------------|
| Sclapen Universi<br>kegaon<br>Solopun. | y (1:00am) | 3:00 PM  | 107                   |

Operator's :

#### **Observation / Results Summary :**

| Normal | Osteopenia | Osteoporosis | Total |
|--------|------------|--------------|-------|
| 35     | \$5        | 17           | 107   |
|        |            |              |       |

Doctor / Area Manager or Representative's Suggestions / Remark :

Doctor / Area Manager / Rep. Signature :

**Operator's Signature :** 

आरोग्यकेंद्र

13

कलगरू

28

वि.२८/०१/२०१७

### विषयः बोन डेन्सीटोमेट्री शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सोमवार दि.६/२/२०१७ रोजी बोन डेन्सीटोमेट्री तपासणी शिबीर आयोजित करावयाचे आहे. सदर शिबीर अल्केम फार्मा यांच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहे. सदर शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मुझ्झता असावी.

मान्यतेस्तव सादर.

12120 017 वैद्यकीय अधिकारी

ज कुलसचिव





## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

प्रस्तुत विद्यापीठातील संवें शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मंगळवार दि.०५/१२/२०१७ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थिधनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१७/ 9480

दिनांक: - 4 DEC 2017

प्रति,

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ )

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड



भदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय सेवक यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

|                                 |                                  |  | (2117)   |
|---------------------------------|----------------------------------|--|--|
|                                 | कुलसचिव कार्याल<br>जा. क्र. 2442 | य -  |  |
|                                 | 研. 第. 2442                       |  |  |
|                                 | R. 09/12/201                     | 1.9-   | आरोग्यकेंद्र                                   |
|                                 |                                  |  | दि.८/१२/२०१७                                   |
|                                 |                                  |  |  |
| सादर,                           |                                  |  |  |
| विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्के | ज्म फार्मा यांच्या संयुक्त विद   | प्रमाने दि.५/१२/२०१७ राज                       | गवद्यापाठाताल शिक्षक व<br>गणपत आलेले होते. मदर |
| शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासार्ठ | मिफत अस्थीधनता तपास              | गणा शिविराच आयाजन कर<br>अपनी सत्र जितिराज्य वि | ज्यात आलल होत. चर्प<br>स्तन अहवाल सोबत         |
| शिबिरामध्ये एकूण ११२ जणांच      | वी अस्थाघनता तपासण्यात           | आला. सदर रिशिषरा जा जि                         | efu olorici unu                                |
| माहितीस्तव जोडलेला आहे.         |                                  |  |  |
| Bone                            | Mineral Density Che              | eckup Camp Date: 5/                            |  |
| Normal                          | Osteopenic                       | Osteoporotic                                   | Total Employees                                |
| Employees                       | Employees                        | Employees                                      | examined                                       |
| 51                              | 59                               | 02   | 112  |
|                                 |                                  |  |  |
|                                 | (A                               |  |  |
| अहवाल माहितीस्तव सादर.          | Ŷ                                |  |  |
| · ·                             |                                  |  |  |
| 18/12/2017                      |                                  |  |  |
| वैद्यकीय अधिकारी                |                                  |  | C  |
|                                 |                                  | all isol all                                   | alice and pro                                  |
|                                 |                                  | DHAR AR F                                      | Md V - C                                       |
|                                 |                                  | 10-1-10  | Handment to C                                  |
|                                 | कु                               | लसचिव  | Advice and pro-                                |
|                                 | कु                               | लसचिव  |  |
|                                 | कु                               | लसचिव  | Noted.   |
|                                 | कु                               | लसचिव  | Noted.   |
|                                 | कु                               | लसचिव  | No ted.<br>evalo<br>Higginger                  |
|                                 | कु                               | लसचिव  | Noted.   |
|                                 | कु                               | लसचिव  | No ted.<br>evalo<br>Higginger                  |
|                                 | कु                               | त्सचिव   | No ted.<br>evalo<br>Higginger                  |
|                                 | कु                               | त्सचिव   | No ted.<br>evalo<br>Higginger                  |
|                                 | कु                               | लसचिव  | No ted.<br>evalo<br>Higginger                  |
|                                 | कु                               | त्सचिव<br>                                     | No ted.<br>euald<br>Higgings                   |

## licromed Micromedical Services

5/12/17

Pharma Company: Alkens (Bergen) Area Manager: Twishidas Channy

Total No. of Patients

204

112

Unit No. 215, Mahavir Industrial Estate Premises Co. op., Soc. Ltd., Opp. Mahal Industrial Estate Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093 | Tel.: 022 - 2821 0733 | Email : micromed2000@yahoo.com

### **BMD CAMP REPORT**

Camp Date :

3:00 Pm

Hospital Name / Adress Solapur University Health Care Centre Kegaon, Solapur

Operator's : Rokesh Todanker Doctor's Name / Department: Dr. Abhijeet Jagtap. (ortho) Strat Time End Time Location

Kegaon, Solapun.

A.X'

**Observation / Results Summary :** 

| Normal | Osteopenia | Osteoporosis | Total |
|--------|------------|--------------|-------|
| 51     | 52         | 02           | 112   |

10.30um

Doctor / Area Manager or Representative's Suggestions / Remark : Very Good

Medical Officer, Solapur University, Solapur Copellume, Reg. No. 3374/3001

**Operator's Signature :** 



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, व कर्मचारी तसेच अधिविभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, १२ ऑगस्ट " आंतरराष्ट्रीय युवा दिना" चे औचित्य साधून दि.१८/०८/२०१७ रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून एचआयव्ही / एड्स या विषयावर व्यापक व प्रभावी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागातर्फे डॉ.किशोर इंगोले, प्राध्यायपक व विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, डॉ. वै. स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे व्याख्यान दु.ठीक ४.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.

विद्यापीर राजाग्रहात

হয়ত্ব -

रांचालक रासेयो

संदर्भ : सोविसो/राष्ट्रीय सेवा योजना विभाग/२०१७/ 59 51 दिनांक : 1 6 AUG 2017 प्रति,

- मा.कुलगुरू महोदयांचे कार्यालय
- २. मा.कुलसचिव महोदयांचे कार्यालय
- मा.वित्त व लेखा अधिकारी
- मा.संचालक, परिक्षा आणि मुल्यमापन मंडळ
- ५. सर्व संवैधानिक अधिकारी
- ६. सर्व प्रशासकीय विभाग
- ७. सर्व शैक्षणिक संकुले

सदर परिपत्रक आपल्या विभाग /संकुलातील सर्व अध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### आरोग्यकेंद्र/रासेयो विभाग

### दि.१६/८/२०१७

विषयः रक्तदान शिबीर व एड्स वरील व्याख्यान आयोजित करण्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळणे बाबत

सादर,

9 90

उपरोक्त विषयास अनुसरून अंतर राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दि.१८/८/२०१७ रोजी विद्यापीठ सभागृहात डॉ.किशोर इंगोले यांचे व्याख्यान ठेवण्यास तसेच त्याच दिवशी विद्यापीठ आरोग्द केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यास मा.कुलगुरू महोदय यांनी मान्यता दिलेली आहे. सदर दोन्ही कार्यक्रमासाठी खाली नमूद केल्या प्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

| अनु क्र. | शावक   | अंदाजे अपेक्षित खर्च |
|----------|--|----------------------|
| 8        | डॉ. किशोर इंगोले (व्याख्याते) यांचे मानधन  | £400                 |
| 3        | शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ   | 6400                 |
| 8        | रक्तदात्यांना चहा व नाश्ता तसेच सभागृहातील उपस्थित विद्यार्थी/कर्मचारी यांना चहा | \$,7400              |
|          | एकूण   | 7.3400               |

सबब,

१) उपरोक्त नमूद केल्या प्रमाणे होणाऱ्या अंदाजे रु.३५०० व प्रत्यक्ष खर्चांस प्रशासकीय मान्यता असावी.


२) सदर खर्च हा आरोग्य केंद्राच्या Health Camp/Lectures या बजेट हेड मधून करण्यास मान्यता असावी.

Budget Head- Health Camp/Lectures Balance- Rs.20, 000 मान्यतेस्तव सावर.

16/8/2019

वैद्यकीय अधिकारी

MA रासेयो संचाल







## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, व कर्मचारी तसेच अधिविभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, १२ ऑगस्ट " आंतरराष्ट्रीय युवा दिना" चे औचित्य साधून दि.१८/०८/२०१७ रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागातर्फे सकाळी ठीक ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत "विद्यापीठ आरोग्य केंद्रात" रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करून शिबीर यशस्वी करावे.

1618 संचालक रार

संदर्भ : सोविसो/राष्ट्रीय सेवा योजना विभाग/२०१७/ 5951 दिनांक : 1 6 AUG 2017 प्रति.

- मा.कुलगुरू महोदयांचे कार्यालय
- २. मा.कुलसचिव महोदयांचे कार्यालय
- 3. मा.वित्त व लेखा अधिकारी
- ४. मा.संचालक, परिक्षा आणि मुल्यमापन मंडळ
- ५. सर्व संवैधानिक अधिकारी
- ६. सर्व प्रशासकीय विभाग
- ७. सर्व शैक्षणिक संकुले

सदर परिपत्रक आपल्या विभाग /संकुलातील सर्व अध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. कुलसचिव कार्यालय जा. इ. |77| वि. ०// ०९/२० १७

> आरोग्य केंद्र दि.१/९/२०१७

> > C)

### विषय: रक्तदान शिबिराचा अहवाल

#### सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून, अंतर राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ आरोग्य केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८/८/२०१७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन विद्यापीठ आरोग्य केंद्र येथे करण्यात आलेले होत. सदर शिबिरात एकूण ४२ रक्त दात्यांनी रक्त दान केले. सोबत सर्व रक्त दात्यांची यादी जोडलेली आहे ती अव्लोकानी घ्यावी.

तसेच या सर्व रक्त दाल्यांना अल्पोपाहारासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी यांच्या कडून प्रत्येकी रु.२० याप्रमाणे एकूण रु.८४० इतकी रक्कम आरोग्य केंद्रास प्राप्त झालेली आहे. सदर रक्कम वित्त व लेखा विभागा कडे जमा करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.

अहवाल माहितीस्तव सादर व प्राप्त झालेली रक्कम जमा करण्यास प्रशासकीय मान्यतेस्तव सादर.

1/912017

वैद्यकीय अधिकारी

pl. clarit on 3


01-9-17 मा.कुलगुरू

### Blood Donation Camp Dt. 18/8/2017

| r. No. | Name                  | Age    | Sex | Blood Group  |
|--------|-----------------------|--------|-----|--------------|
| 1      | Rajiykumar Mente, m   | 38     | MA- | <b>医</b> 书研究 |
| 2      | Ganesh Pawar          | 22     | М   | B + ve       |
| 3      | Prasad Bolde          | 26     | M   | 0+           |
| 4      | Yogesh Durugwar       | 31     | М   | B+           |
| 5      | Darshan Ruikar        | 31     | М   | B +          |
| 6      | Dattatray Sawant      | 30     | М   | A+           |
| 7      | Amit Kokate           | 24     | М   | A+           |
| 8      | Akshay Waghmare       | 22     | М   | A+           |
| 9      | Ravindra Heagdi       | 46     | M   | 0+           |
| 10     | Dattatray Yadaw       | 22     | M   | A +          |
| 116    | SuvogeBawiskar        | 20     | Bi_ | B+           |
| 12     | Avinash Mane          | 22     | М   | A.+          |
| 13     | Shankar Randive       | 20     | М   | A +          |
| 14     | Prasad Sonar          | 22     | М   | B+           |
| 15     | Mahesh Gaikwad        | 20     | M   | A +          |
| 16     | Shrishail Deshmukh    | 28     | М   | B+           |
| 17     | Dynaneshwar Bhoi      | 27     | M   | B+           |
| 18     | Sagar Mahankal        | 20     | М   | 0+           |
| 19     | Sachin Jadhav         | 26     | М   | 0+           |
| 20     | Monika Wagh           | 22     | F   | B+           |
| 21     | Akshaykumar Maccha    | 23     | M   | 0+           |
| 22     | Shital Ghanate        | 23     | F   | B+           |
| 23     | Arati Kotalwar        | 21     | F   | 0+           |
| 24     | Rohit Rasure          | 23     | М   | В-           |
| 25     | Sohel Jamadar         | 22     | M   | 0+           |
| 26     | Dynaneshwar Lokhande  | 22     | M   | 0+           |
| 27     | Dipak Sadawarte       | 21     | М   | AB +         |
| 28     | Prashant Unhale -     | 32     | М   | 0+           |
| 29     | Pravin Gailcwad       | 32     | М   | AB+          |
| 30     | Balwant Rajendra      | 25     | M   | A+           |
| 31     | Vishal Zade           | 22     | М   | B+           |
| 32     | Murali Gundeli        | 22     | М   | A +          |
| 33     | Venugopal Yemul       | 26     | M   | O+           |
|        | Mangalminti Dhekate 🐖 | 100    | M   |              |
| 35     | Balkrithmi Lokhabide  | CERT - | M   |              |
| 36     | Rahul Ingole          | 26     | M   | 0+           |
| 37     | Ravikant Mule         | 23     | M   | B+           |
| 38     | Raviraj Mane          | 24     | M   | B+           |
| 39     | Akshay Kadam          | 23     | M   | A +          |
| 40     | Dipak Chilgunde       | 32     | M   | A +          |
| 41     | Suhel Shaikh          | 27     | M   | A+           |
| 42     | Manoj Kadam           | 20     | M   | B+           |

Ġ

234



महाराष्ट्र शासन drau श्री छन्नपती शिवाजी महाराज सर्वोपचार छण्णालय, सोलापूर नवीन 'बी' ब्लॉक, तळमजला, सिव्हिल लाईन्स, सोलापुर. फोन : 0२१७-२७४९४४० આમારવત્ર डा. आधेजीत. ह. जगताप (वैद्यकीय आधिकारी) नांव संघटनेचे नांव आरोज्य केंद्र, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर दिनांक: 9C / OC / 2090 माननीय महोदय. आरोग्न केंद्र, स्तोलापूर विद्यापीष्ठ, स्रोलापूर वेथे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने रक्तदान शिबीर आयोजित केले. या शिबीरात एकूण 🛛 🛛 🖓 3 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आपण दिलेले रक्त सर्वोपचार रुग्णालयातील गरीब निराधार रुग्णास दिले जाते. तसेच अपधातग्रस्त व नैसर्गिक आपदग्रस्त (भूकंप व महापूर इ.) रुग्णांना आपले रक्त दिल्याने जीवनदान मिळते. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपले हे अनमोल सहकार्य यापुढेही असेच लाभावे, ही नम्र विनंती. आभारी आहोत...! समाजरीवी अधि श्री. छ.शि.म. सर्वोपचार रुग्णालय. श्री. छ.शि.म. सर्वोपचार रूग्णालय. सोलापुर. सोलापुर. रक्तदान... सर्वश्रेष्ठ दान...!



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, महाअवयवदान सप्ताहाचे औचित्य साघून विद्यापीठाने दि. २४/०८/२०१७ रोजी सायंकाळी ०४ : ०० वा. डॉ. संदीप होळकर (मुत्र पिंड रोपण तज्ञ), सोलापूर यांचे "अवयव दान" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी दि.२४/०८/२०१७ रोजी सायं. ०४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

Shewall

प्र.कुलसचिव

जा.क. सोविसो/आस्था/२०१७/ 6188

दिनांक: 2 3 AUG 2017

#### प्रति,

- सर्व संवैधानिक अधिकारी, प्रस्तुत विद्यापीठ
- २. संचालक, सर्व शैक्षणिक संकुले, प्रस्तुत विद्यापीठ
- ३. मा. कुलगुरु महोदय यांचे कार्यालय
- भा. कुलसचिव महोदय यांचे कार्यालय
- अतिरीक्त कार्यभार, पूर्वीचे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांचे कार्यालय
- ६. मा. संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ यांचे कार्यालय
- ७. मा. वित्त व लेखाधिकारी यांचे कार्यालय
- ८. मा. विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/ संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या निदर्शनास आणावे. 23











9/3/2017

आरोग्य केंद्र

दि.४/३/२०१७

### विषयः बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचा अहवाल माहितीस्तव

सादर, उपरोक्त विषयास अनुसरून आरोग्य केंद्रातर्फे विद्यापीठातील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महिला वसतीगृहातील विद्यार्थिनी यांच्यासाठी दि. २/३/२०१७ रोजी बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल माहितीस्तव जोडलेला आहे.

| No. of employees | Normal    | Osteopenic | Osteoporotic |
|------------------|-----------|------------|--------------|
| examined         | Employees | employees  | employees    |
| 43               | 18        | 24         | I            |

माहितीस्तव सादर,

EIND 4/3/17

वैद्यकीय अधिकारी



कुलसचिव

Noted. Toke necessory steps - Wold Higheriges 69.3.17

## Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022 - 2821 0733 Email : micromeo2000@yahoo.com

### **BMD CAMP REPORT**

| Ho | spital Name / Adress |
|----|----------------------|
|    | Solopus University   |
|    | Health centre.       |
|    | Solupur.             |

Camp Date: 2/3/17 Pharma Company: Alkern Bergen Area Manager: Tulshi'das Chamg

Kamlesh Wagh

Doctor's Name / Department: 120. Abhileet. Jagtap

| Location            | Strat Time | End Time | Total No. of Patients |
|---------------------|------------|----------|-----------------------|
| Kegaon,<br>solupun. | 11.00      | 3.30     | 43                    |

Operator's :

#### **Observation / Results Summary :**

| Normal | Osteopenia | Osteoporosis | Total |  |
|--------|------------|--------------|-------|--|
| 18     | 24         | I.           | 43    |  |
|        |            |              |       |  |

Doctor / Area Manager or Representative's Suggestions / Remark :

SIM

Doctor / Area Manager / Rep. Signature :

**Operator's Signature :** 



## Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

## **Health Centre Activities**

2016

## **Health Centre Activities Record -2016**

| Sr. No. | Name of the Activity                                 | Date/Month                                    |
|---------|--|---|
| 1       | Bone Mineral Checkup Camp for Staff                  | 12 <sup>th</sup> January 2016                 |
| 2       | Lecture on Sex Education for Students                | 29 <sup>th</sup> January 2016                 |
| 3       | Bone Mineral Checkup Camp for Staff                  | 16 <sup>th</sup> February 2016                |
| 4       | Vitamin D Checkup for Female Staff                   | 8 <sup>th</sup> March 2016                    |
| 5       | Lecture on Science of Living                         | 31 <sup>st</sup> March 2016                   |
| 6       | Bone Mineral Checkup Camp for Staff                  | 5 <sup>th</sup> May 2016                      |
| 7       | General Health Checkup Camp for Class IV staff       | 13 <sup>th</sup> -17 <sup>th</sup> June 2016  |
| 8       | Lecture on Swar Yoga                                 | 21 <sup>st</sup> July 2016                    |
| 9       | Body Mass Index Checkup Camp for Staff               | 26 <sup>th</sup> -27 <sup>th</sup> July 2016  |
| 10      | Blood Donation Camp                                  | 9 <sup>th</sup> August 2016                   |
| 11      | Organ Donation Rally Participation                   | 30 <sup>th</sup> August 2016                  |
| 12      | Meditation Workshop                                  | 28 <sup>th</sup> September 2016               |
| 13      | Organ Donation Poster Presentation at Youth Festival | 2 <sup>nd</sup> -4 <sup>th</sup> October 2016 |



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.१२/०१/२०१६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थिधनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ 459 दिनांक: 1 1 JAN 2016

कुलसचिव

प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीट ] सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणावे.

0)0

### आरोग्यकेंद्र

### दि.१३/०१/२०१६

#### सादर,

विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/०१/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण १३३ जणांची अस्थीधनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

| Normal    | Osteopenic | Osteoporotic | Total Employee |
|-----------|------------|--------------|----------------|
| Employees | Employees  | Employees    | examined       |
| 53        | 79         | 01           | 133            |

ज्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीधनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कल्शियम व व्हिटामिन डी च्या गोळ्यांचे बाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर.

iste . वैद्यकीय अधिकारी

Noted Main मा.कुलगुर्स 10

21.1.16

# Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022 - 2821 0733 Email : micromeo2000@yahoo.com

### **BMD CAMP REPORT**

| Solapur University, Solapur<br>Reg. No. 2374/2001 |                        | Ar     | Area Manager: Julebuidas Channa<br>Operator's : King Hinge |                       |  |
|---|------------------------|--------|--|-----------------------|--|
|   |                        | Op     |  |                       |  |
| octor's Name / Dep                                | partment :             | Do.    | Abilect  | Jagley                |  |
| Location  | Strat                  | t Time | End Time   | Total No. of Patients |  |
| Solofur   | 10°                    | 0      | G.   | 1933                  |  |
| Normal  | ults Summa<br>Osteoper |        | Osteoporosis   | s Total               |  |
| 53  | -79                    |        | 01   | 3                     |  |
| Poctor / Area Mana                                | ager or Rep            | resent | ative's Sugg   | estions / Remark :    |  |
|   |                        |        |  |                       |  |

आरोग्यकेंद्र दि.२५/१/२०१६

सादर.

### विषय: विद्यापीठ रा.से.यो. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळणेबाबत

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ संकुलातील रा.से योजनेतील विद्यार्थ्यांसाठी

''<u>लैंगिक शिक्षण- जबाबदार वर्तनासाठी''</u> या विषयावर डॉ.प्रमोद सलगरकर यांचे व्याख्यान आयोजित करावयाचे आहे. डॉ.सलगरकर हे गेली १५ वर्षे एड्स नियंत्रण या विषयावर काम करत असून त्यांनी लैंगिक शिक्षणावर आधारित अनेक व्याख्याने दिलेली आहेत. सदर व्याख्यानाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होईल असे वाटते.

सवब.

- डॉ.प्रमोद सलगरकर यांचे व्याख्यान शुक्रवार दि.२९/१/२०१६ रोजी विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करण्यास मान्यतो असावी.
- २) सदर व्याख्यानापोटी डॉ.प्रमोद सलगरकर यांना रु.१००० इतके मानधन देण्यास मान्यता असावी.
- सदर कार्यक्रमासाठी होणारा अंदाजे खर्च रु.१२००/- (मानधन + शाल +पुष्पगुच्छ) हा आरोग्यकेंद्राच्या या अंदाजपत्रकिय तरतुदी मधून करण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर

Budget Head: Health Camp & Lecture Expenses Provision: Rs.30000 Balance: Rs.22168

वैद्यकीय अधिकारी



Him







प्रति,

## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.१६/०२/२०१६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थिघनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सवाँनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ / 907 दिनांक: 15 FEB 2016

कुलसचिव

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणावे.

### दि.१०/०३/२०१६

### सादर,

विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६/०२/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण १०० जणांची अस्थीघ्रनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

| Bone                | Mineral Density Che     | ckup Camp Date: 16        | /02/2016                    |
|---------------------|-------------------------|---------------------------|-----------------------------|
| Normal<br>Employees | Osteopenic<br>Employees | Osteoporotic<br>Employees | Total Employees<br>examined |
| 51                  | 45                      | 04                        | 100                         |

उया कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीघनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कॅल्शियम व क्हिटामिन डी च्या गोळ्यांचे 🥱 🐲 वाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर.

5144

वैद्यकीय अधिकारी

Brtent in

कुलसचिव

Noted. pl. contrave grow necessary medicies. May genye

|                                  |   | BMD CAN      | MP REPO      | ORT                                      |
|----------------------------------|---|--------------|--------------|--|
| Ho                               | spital Name / Adr   | ess c        |              | 6/2/16                                   |
|                                  | Health Ce   | NTTE. KEAGOL | harma Compan | : Borgen HealthCone<br>Tulshidas. Channa |
|                                  |   |              |              |  |
| Doe                              | ctor's Name / Dep   |              | perator's :  | Ramdas.                                  |
|                                  | Location  | Strat Time   | End Time     | Total No. of Patients                    |
| Jn H<br>Medic<br>Solap<br>Reg. 1 | lapur Unive<br>ontre geserap<br>1135 Coports.<br>at Officer,<br>ur University, Sola<br>10. 3374/ 2004 | pur          |              | 100.                                     |
| Obs                              | servation / Resu  | 1            |              |  |
|                                  | Normal  | Osteopenia   | Osteoporosis | Total                                    |
|                                  | 51  | 45           | 4            | 100                                      |
|                                  |   |              |              |  |



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना (शिक्षक व शिक्षकेत्तर) आदेशान्वये कळविण्यात येते की, महिला दिनानिमित्त दि.०८/०३/२०१६ रोजी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात व्हिटामिन डी रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिरासाठी आरोग्य केंद्रामध्ये पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० महिला कर्मचा-यांचीच रक्त तपासणी केली जाईल.

तरी इच्छूक महिला कर्मचाऱ्यांनी सदर शिविराचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ आरोग्य केंद्रात पूर्वनोंदणी करावी.

जा.क्र. सोविसो/आस्था/आरोग्य केंद्र शिबीर/२०१६/ 2517 दिनांक : = "4 MAR 2016

कलसा खव

### प्रति,

5

२ सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ ] सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील रावं महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

de

दि.१०/३/२०१६

सादर,

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत विद्यापीठातील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचासाठी दि.८/३/२०१६ रोजी मोफत व्हिटामिन डी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिराचा अहवाल सोबत जोडला आहे.

| Total number of employees examined     | 30 |
|--|----|
| Women staff having Vit.D deficiency    | 26 |
| Women staff having normal Vit.D levels | 04 |
|  | 1  |

अहवाल माहितीस्तव सादर


2016 वैद्यकीय अधिकारी

Kolm 1413 10 कुलसचिव

Noted... Normal is about 13 d. debission = 871. Pl. take corrective measures. Higherine Marg. 14:3:16









## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, श्री. नानासाहेब साढ़े मनोविश्लेषक व मनोविकास तज्ञ, सोलापूर यांचे The Science of Living (Divine Mind Power Seminar) या कार्यक्रमाचे अयोजन विद्यापीठ सभागृहात दि.३१/०३/२०१६ रोजी दु.३:३० वा. करण्यात आले आहे.

तरी विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित राहावे.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ 32-76, दिनांक: 3 0 MAR 2014

प्रति,

£.,

२ सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ 🧳 व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणून द्यावे.

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ 🧎 सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक

दि.१२/०५/२०१६

### विषय: अस्थीघनता शिबीर तपासणी अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५/५/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ८२ जणांची अस्थीधनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

| Bone                | e Mineral Density Ch    | eckup Camp Date: 9/       | 10/2015                     |
|---------------------|-------------------------|---------------------------|-----------------------------|
| Normal<br>Employees | Osteopenic<br>Employees | Osteoporotic<br>Employees | Total Employees<br>examined |
| 52                  | 30                      | 00                        | 82                          |

ज्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीधनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कल्शियम व व्हिटामिन डी च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

Q

Noted ØnWin कुलसचिव

Noted, 12.5.16 मा.कुलगुरू

## Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022 - 2821 0733 Email : micromeo2000@yahoo.com

## **BMD CAMP REPORT**

| Solap | cal Officer,<br>our University, Solar<br>No. 3374 / 2001 | 100                     |               | :Tulstuidas O<br>Ramplas Des |          |
|-------|--|-------------------------|---------------|------------------------------|----------|
| octo  | r's Name / Departr                                       | nent: Br.               | Abhijeet      | Jagterp.                     |          |
|       | Location   | Strat Tir               | ne End Tim    | e Total No. of               | Patients |
| KEG   | SAON.  | 104                     | 30 3.00       | . 82                         |          |
| )bse  | rvation / Results  | Summary :<br>Osteopenia | Osteopo       | rosis Total                  |          |
|       | <u>5</u> 2   | 30                      | 0             | \$2_                         |          |
| Doct  | tor / Area Manage  | er or Repres            | sentative's S | uggestions / Rem             | ark :    |

10

दि.४/७/२०१६

सादर,

## विषय: आरोग्य तपासणी शिबीर अहवाल.

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठातील सुरक्षा रक्षक, स्वच्छता कामगार व माळी यांच्यासाठी दि.१३, १५ व १७ जून या दिवशी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये उपनिर्दिष्ट सर्व कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कामगारातील असणारा उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता यांची नैदानिक चाचणी करणे तसेच त्यांना त्यांच्या दैनदिन आरोग्यासंबंधित योग्य ती माहिती देणे हा या शिबिरांचा उद्देश होता. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत जोडलेला आहे त्याचे अवलोकन व्हावे.

| Category       | Male | Female | Tota |
|----------------|------|--------|------|
| Security Guard | 35   | 4      | 39   |
| Sweeper        | 1    | 7      | 8    |
| Mali           | 6    | 5      | 0    |
| Total          | 42   | 16     | 58   |

| Normal | Overweight         | Huportonat          |  |
|--------|--------------------|---------------------|--|
| 15     | 12                 | Hypertensive        | Diabetic   |
| 10     | 17                 | 16                  | 8  |
| 5      | 2                  | 03                  | 1  |
| 6      | 1                  | 02                  | 4  |
| 26     | 20                 | 21                  | 13   |
|        | 15<br>5<br>6<br>26 | 15 17<br>5 2<br>6 1 | 15         17         16           5         2         03           6         1         02 |

| Category | Overweight | Hypertensive | Diabetic |
|----------|------------|--------------|----------|
| Male     | 15         | 19.26        | Diabetic |
| Female   | 15         | 16           | 10       |
| Total    | 2          | 5            | 3        |
| * of all | 20         | 21           | 13       |

माहिती स्तव सादर

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

.7.16 मा.कुलगुरू 12

| Comments                         |           | Overweight             | Normal               | Normal               | Overweight & Hypertensive | Overweight & Hypertensive | Normal               | Overweight & Hypertensive | Overweight                  | Overweight & Hypertensive | Hypertensive with High Sugar Level | Hypertensive with High Sugar Level | Normal                     | Normal                | Moderately Obese          | Overweight                      | Normal             | Hypertensive        | Normal                  | Normal                      | Hypertensive             | Overweight           | Hypertensive          | Overweight, Hypertensive, Diabetic | Overweight & Hypertensive | Normal                | Normal               |
|----------------------------------|-----------|------------------------|----------------------|----------------------|---------------------------|---------------------------|----------------------|---------------------------|-----------------------------|---------------------------|------------------------------------|------------------------------------|----------------------------|-----------------------|---------------------------|---------------------------------|--------------------|---------------------|-------------------------|-----------------------------|--------------------------|----------------------|-----------------------|------------------------------------|---------------------------|-----------------------|----------------------|
| Blood<br>Sugar<br>level          |           | 88                     | 95                   | 140                  | 115                       | 102                       | 92                   |                           | 83                          | 76                        | 151                                | 94                                 | 104                        | 66                    | 112                       | 93                              | 06                 | 115                 | 120                     | 106                         | 001                      | 116                  | 140                   | 172                                | 101                       | 69                    | 106                  |
| Blood Pressure<br>(per mm of Hg) | Diastolic | 80                     | 70                   | 06                   | 96                        | 100                       | 80                   | 90                        | 80                          | 80                        | 80                                 | 90                                 | 02                         | 06                    | 06                        | 80                              | 90                 | 06                  | 80                      | 80                          | 06                       | 80                   | 06                    | 100                                | 06                        | 70                    | 70                   |
| Blood F                          | Systolic  | 124                    | 110                  | 150                  | 140                       | 136                       | 124                  | 134                       | 126                         | 140                       | 134                                | 150                                | 130                        | 130                   | 130                       | 120                             | 130                | 140                 | 120                     | 120                         | 140                      | 120                  | 150                   | 170                                | 140                       | 110                   | 110                  |
| Pulse Rate<br>(Per Min)          |           | 11                     | 67                   | 65                   | 88                        | 94                        | 71                   | 82                        | 69                          | 94                        | 72                                 | 82                                 | 72                         | 76                    | 74                        | 74                              | 36                 | 80                  | 74                      | 72                          | 78                       | 80                   | 80                    | 80                                 | 80                        | 72                    | 72                   |
| Body Mass P Index (              |           | 25                     | 22.1                 | 22.1                 | 29.04                     | 28.72                     | 21.48                | 25.95                     | 25.81                       | 29.2                      | 20.68                              | 23.53                              | 17.47                      | 23.41                 | 19/19                     | 25.56                           | 21.63              | 23.29               | 19.03                   | 21.56                       | 18.08                    | 27.34                | 25.95                 | 25.37                              | 26.02                     | 17.32                 | 19.23                |
| Weight<br>(Kg)                   |           | 68                     | 61                   | 60                   | - <u>79</u>               | 83                        | 55                   | 75                        | 80                          | 70                        | 55                                 | 64                                 | 47                         | 70                    | 26                        | 68                              | 61                 | 65                  | 55                      | 69                          | 51                       | 70                   | 75                    | 69                                 | 70                        | 53                    | 45                   |
| Height<br>(cm)                   |           | 165                    | 166                  | 165                  | 165                       | 170                       | 160                  | 170                       | 175                         | 155                       | 163                                | 165                                | 164                        | 173                   | 168                       | 163                             | 168                | 167                 | 170                     | 179                         | 168                      | 160                  | 170                   | 165                                | 164                       | 175                   | 153                  |
| Sex                              |           | M                      | W                    | W                    | W                         | M                         | M                    | М                         | М                           | í.                        | M                                  | M                                  | W                          | W                     | M                         | M                               | M                  | W                   | M                       | M                           | W                        | W                    | W                     | W                                  | X                         | W                     | <u>11.</u>           |
| Age                              |           | 39                     | 4                    | 52                   | 30                        | 38                        | 31                   | 28                        | 28                          | 34                        | 38                                 | 32                                 | 19                         | 26                    | 53                        | 35                              | 24                 | 37                  | 32                      | 26                          | 27                       | 27                   | 24                    | 37                                 | 38                        | 32                    | 44                   |
| Designation                      | 2         | Security Guard         | Security Guard       | Security Guard       | Security Guard            | Security Guard            | Security Guard       | Security Guard            | Security Guard              | Security Guard            | Security Guard                     | Security Guard                     | Security Guard             | Security Guard        | Security Guard            | Security Guard                  | Security Guard     | Security Guard      | Security Guard          | Security Guard              | Security Guard           | Security Guard       | Security Guard        | Security Guard                     | Security Guard            | Security Guard        | Security Guard       |
| Name                             |           | Ghudubhai Hasan Shaikh | Bhimrao Ram Waghmare | Anil Babruwan Jadhav | Yashwant Hari Jadhav      | Baburao Dashrath Chavan   | Laxman Narayan Piske | Vaibhav Uttam Nikambe     | Allabaksh Hajimalang Shaikh | Komal Ashok Avhad         | Atul Shrinnut Waghmode             | Siddharam Shivningappa Gangoda     | Akshay Dnyaneshwar Tanwade | Vinayak Namdev Chavan | Shivputra Tipanna Gaikwad | Bhutalsidhh Mahadev Kumbharikar | Chand Ilahi Sayyed | Ashok Vishnu Jadhuv | Santosh keshav Deshmukh | Santosh Chandrkant Waghmare | Ambadas Somling Birnjdar | Sidram Shivling More | Bhanudas Kallapa Koli | Vikram Vilas Jadhav                | Gopal Lingappa Salwade    | Malhari Namdev kamble | Snehu Sanjay Gaikwad |
| Sr.No.                           |           | 1                      | 2                    | 3                    | 4                         | S                         | 9                    | 7                         | 00                          | 6                         | 10                                 | н                                  | 12                         | m                     | #                         | 15                              | 16                 | 17                  | 18                      | 61                          | 20                       | 21                   | 22                    | 23                                 | 24                        | 25                    | 26                   |

| Comments                          | Normal                     | Overweight                 | Normal                | Normal             | Overweight      | Diabetic                     | Normal                    | Hypertensive & Diabetic | Normal                  | Overweight & Hypertensive | Overweight, Hypertensive, Diabetic | Overweight, Hyperneusive, Diabetic | Overweight, Hypertensive, Diabetic | Normal               | Moderately Ohese, HJ & High BSL | Norma!                | Normal                | Overweight & Hyperfensive | Normal                    | Normal                  | Hypertensive          | Hypertensive           | Normul            | High Blood Sugar Level  | Normal             | High Blood Sugar Level & Hypertensive | Normal                   |
|-----------------------------------|----------------------------|----------------------------|-----------------------|--------------------|-----------------|------------------------------|---------------------------|-------------------------|-------------------------|---------------------------|------------------------------------|------------------------------------|------------------------------------|----------------------|---------------------------------|-----------------------|-----------------------|---------------------------|---------------------------|-------------------------|-----------------------|------------------------|-------------------|-------------------------|--------------------|---------------------------------------|--------------------------|
| Blood<br>Sugar<br>level           | 103 N                      | 110 0                      | 140 N                 | N 56               | 116 0           | 219 D                        | 126 N                     | 165 H                   | 136 N                   | 100 0                     | 240 0                              | 144 0                              | 241 0                              | 84 N                 | 1.44 M                          | 96 N                  | 101 N4                | 138 0                     | 83 N                      | 117 No                  | 129 H                 | 96 H                   | 123 No            | 94 Hi                   | 112 No             | 156 Hi                                | 94 Nc                    |
| of Hg)                            | 70                         | 80                         | 70                    | 90                 | 90              | 06                           | 70                        | 110                     | 90                      | 100                       | 100                                | 90                                 | 100                                | 80                   | - 90                            | 80                    | 80                    | 60                        | 70                        | 80                      | 110                   | 90                     | 80                | 90                      | 70                 | 90                                    | 80                       |
| Blood Pressure<br>(per nun of Hg) | 110                        | 130                        | 110                   | 130                | 130             | 130                          | 110                       | 150                     | 130                     | 160                       | 184                                | 150                                | 156                                | 126                  | 140                             | 110                   | 130                   | 140                       | 110                       | 110                     | 180                   | 134                    | 110               | 140                     | 126                | 144                                   | 130                      |
| Pulse Rate<br>(Per Min)           | 76                         | 78                         | 86                    | 95                 | 78              | 72                           | 72                        | 80                      | 80                      | 82                        | 82                                 | 76                                 | 100                                | 81                   | 75                              | 88                    | 72                    | 80                        | 72                        | 78                      | 83                    | 73                     | 88                | 81                      | 87                 | 96                                    | 80                       |
| Body Mass Index                   | 22.36                      | 25.21                      | 17.39                 | 21.75              | 25.74           | 23.15                        | 19.03                     | 24.63                   | 22.06                   | 27.62                     | 25.73                              | 27,68                              | 26.16                              | 1.9.1                | 24.31                           | 19.46                 | 31.51                 | 25.32                     | 20.1                      | 17.84                   | 23.15                 | 21.93                  | 20.41             | 24.28                   | 18.8               | 22.1                                  | 20,2                     |
| Weight E<br>(Kg)                  | 51                         | 59                         | 52                    | 62                 | 787             | 78                           | 55                        | 67                      | 60                      | 79                        | 70                                 | 80                                 | 73                                 | 50                   | 70                              | 36                    | 69                    | 60                        | 50                        | 38                      | 50                    | 50                     | 40                | 59                      | 50                 | 60                                    | 49                       |
| Height (cm)                       | 151                        | 153                        | 173                   | 169                | 174             | 182                          | 170                       | 165                     | 165                     | 169                       | 165                                | 170                                | 167                                | 162                  | 143                             | 136                   | 148                   | 154                       | 158                       | 146                     | I47                   | 151                    | 140               | 156                     | 163                | 165                                   | 156                      |
| Sex                               | <u>14.</u>                 | d.                         | W                     | M                  | W               | W                            | W                         | W                       | W                       | W                         | X                                  | Х                                  | W                                  | <b>1</b> 4           | 4                               | 14.                   | 14.                   | 11.                       | W                         | 12.                     | <b>E</b> .            | н                      | ÷.                | s.                      | W                  | M                                     | M                        |
| Age                               | 26                         | 40                         | 25                    | 28                 | 27              | 30                           | 50                        | 40                      | 48                      | 24                        | 53                                 | 50                                 | 49                                 | 35                   | 30                              | 46                    | 38                    | 26                        | 45                        | 35                      | 35                    | 34                     | 29                | 35                      | 32                 | 37                                    | 26                       |
| Designation                       | Security Guard             | Security Guard             | Security Guard        | Security Guard     | Security Guard  | Security Guard               | Security Guard            | Security Guard          | Security Guard          | Security Guard            | Security Guard                     | Security Guard                     | Security Guard                     | Sweeper              | Sweeper                         | Sweeper               | Sweeper               | Sweeper                   | Sweeper                   | Sweeper                 | Sweeper               | Mali                   | Mali              | Mali                    | Mali               | Mali                                  | Mali                     |
| Name                              | Jayashri Sangappa Birajdar | Sunanda Shankarrao Gaikwad | Rahul Tukaram Janmale | Sardar Babar Patel | Amit Ashok More | Appasaheb Vijaykumar Bhosale | Rajendra Shashikant Pawar | Pramod Ashok Jadhav     | Baburao Ramchandra Fule | Akush Pramod Kshirsagar   | Khandagale Ashok Ramchandra        | Tate Nawnath Nagnath               | Kurane Ravikumar Jetappa           | Sunita Dilip Sarwgod | Usha Appa Waghmare              | Mungui Shankar Sawant | Madhavi Sudhir Kapure | Pinki Ravindra Shinde     | Mahiboob Chandsaab Shaikh | Santoshi Shankar Yanmul | Vinn Mahindra Gaikwad | Mahadevi Sanjay Narale | Shohhn Mohan Mane | Reshma Bhimrao Waghmare | Mohan Mayappa Mane | Prakash Hari Nanaware                 | Dastagir Lalasaab Shiakh |
| Sr.No.                            | 27                         | 28                         | 29                    | 30                 | 31              | 32                           | 33                        | 75                      | 35                      | 36                        | 37                                 | 38                                 | 39                                 | 40                   | 41                              | 4                     | 43                    | 44                        | 45                        | 46                      | 47                    | 48                     | 49                | 50                      | 51                 | 52                                    | 53                       |

| nents                            |                       | lood Sugar                    |                      |                         |                    |  |
|----------------------------------|-----------------------|-------------------------------|----------------------|-------------------------|--------------------|--|
| Comments                         | Normal                | Overweight & High Blood Sugar | High Blood Sugar     | Normal                  | Normal             |  |
| Blood<br>Sugar<br>level          | 119                   | 153                           | 144                  | 131                     | 94                 |  |
| ressure<br>1 of Hg)              | 70                    | 70                            | 80                   | 80                      | 80                 |  |
| Blood Pressure<br>(per mm of Hg) | 120                   | 110                           | 120                  | 110                     | 120                |  |
| Pulse Rute<br>(Per Min)          | 65                    | 72                            | 74                   | 78                      | 80                 |  |
| Body Mass<br>Index               | 21.21                 | 28.92                         | 24.64                | 19.14                   | 17,13              |  |
| Weight<br>(Kg)                   | 49                    | 59                            | 68                   | 49                      | 49                 |  |
| Height<br>(cm)                   | 152                   | 143                           | 166                  | 160                     | 169                |  |
| Sex                              | £1                    | £2.                           | M                    | W                       | M                  |  |
| Age                              | 40                    | 35                            | 26                   | 39                      | 20                 |  |
| Designation                      | Mali                  | Mali                          | Mali                 | Mali                    | Mali               |  |
| Name                             | Shalan Suresh Randive | Mahdevi Abhiman Salawade      | Vilas Dinkar Ayawale | Abhiman Ajinath Salwade | Ratan Vilas Rokade |  |
| Sr.No.                           | 5                     | 55                            | 36                   | 57                      | 28                 |  |



# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

### परिपत्रक

याद्वारे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक व अधिविभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनीना कळविण्यात येते की, प्रत्येक महिण्याच्या २१ तारखेस योगदिन साजरा करण्याचे शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार २१ जुलै २०१६ रोजी प्रस्तुत विद्यापीठात शारीरिक स्वास्थासाठी / निरोगी स्वस्थासाठी स्वरयोग शास्त्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत पोलीस प्रशिक्षण केंद्रातील श्री. भुजंग दत्तात्रय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तेव्हा सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गुरूवार दि-२१ जुलै २०१६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजता विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र संकुलाच्या हॉल मध्ये हजर रहावे.

कुलसचिव

संदर्भः - सोविसो / विद्यार्थी कल्याण/ 6764 दिनांकः- 19 JUL 2016

pt. allomac 194

| Solapur    | Univer | sily, Sola | pL   |
|------------|--------|------------|------|
| Este       | p12 7  | 10den      |      |
| Inward Sta | ι      | 682        |      |
| Date       | 19 10  | L. 2016    | **** |



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation ही इन्स्टीट्युट Free of cost Meditation ची कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत आहे. तसेच प्रत्येक महिन्यातील एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्य शासनाचे घोरण आहे.

त्यानुसार आपणास आदेशान्वये कळविण्यात यत्ते की, दि. २८/०९/२०१६ रोजी सकाळी १९:०० वा. Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation यांच्या तर्फ Meditation ची कार्यशाळा विद्यापीठ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

त्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात जावून आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावयाची आहे.

Dallish कुलसचिव

संदर्भः सोविसो/कु.का/9178 दि. 27 SEP 2016

प्रत:

- भा. संचालक, सर्व संकुले, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (संकुलातील सर्व शिक्षकांस सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग (आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यास सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- आरोग्य केंद्र (सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करावी.)

### माहितीस्तवः

- कुलगुरु कार्यालय
- अभियांत्रिकी विभाग (सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ सभागृहामध्ये आवश्यक ती व्यवस्था करावी)

### दि.२३/९/२०१६

विषयः विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यतेबाबत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठातील वर्ग १ ते वर्ग ३ नियमित व कंत्राटी कर्मचारी तसेच सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक वर्ग यांची वार्षिक आरोग्य तपासणी खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये करावयाची आहे. वर्ग ४ कर्मचारी, सुरक्षा रक्षक व माळी यांची आरोग्यतपासणी यापूर्वीच पार पडलेली आहे.

| दिनांक    | वार     | कर्मचारी                                 |  |
|-----------|---------|--|--|
| २६/७/२०१६ | सोमवार  | सर्व वर्ग १-३ नियमित व कंत्राटी कर्मचारी |  |
| २७/७/२०१६ | मंगळवार | सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक            |  |

सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची मुलभूत आरोग्यतपासणी केली जाणार आहे ज्यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर तसेच बॉडी मास इंडेक्स इत्यादी गोष्टीची तपासणी केली जाणार आहे.

### सबब,

उपरोक्त प्रमाणे विद्यापीठातील वर्ग १ ते वर्ग ३ नियमित व कंत्राटी कर्मचारी तसेच सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक वर्ग यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यास मान्यता असाव्री,

वैद्यकीय अधिकारी





## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परियत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मंगळवार दि.०९/०८/२०१६ रोजी क्रांती दिनानिमित्त सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी ज्या अध्यापक व प्रशासकीय सेवकांना स्कतदान करावयाचे आहे, त्यांनी सकाळी १०.०० वा. आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावे.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/*७4७०* दिनांकः - 4 AUG 2016

प्रति,

१. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२. सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

Øn Mishin

(डॉ. डी. एन. मिश्रा) कुलसचिव

} सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व 🥟 अध्यापक व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणावे. कुलसबिव कायालय जा. इ. 941 बि. 12/8/२०/६

आरोग्यकेंद्र

दि.९/८/२०१६

Ma

. 8

10

### विषय: रक्तदान शिबीर अहवाल

सादर,

विद्यापीठ वर्धापन दिवस व ऑगस्ट क्रांती दिन यांच्या निमित्ताने विद्यापीठ आरोग्य केंद्र व विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन आज रोजी करण्यात आलेले होते. सदर शिबिरात एकूण २८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले आहे. सोबत सर्व रक्तदात्यांची यादी जोडलेली आहे.

सदर रक्तदान शिबिरातील गोळा झालेल्या २८ रक्ताच्या पिशव्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुणालय यांच्या रक्तपेढीस देण्यात आलेले असून त्यापोटी शासकीय नियमानुसार प्रति पिशवी रु.१० याप्रमाणे एकूण रु.२८० इतकी रक्कम श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुणालय यांच्याकडून रोख प्राप्त झालेली आहे. याची पावती सोबत जोडलेली आहे.

सबब,

0

- १) रक्तदान शिबिराचा अहवाल अवलोकनी घ्यावा.
- श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त रक्कम रु.२८० रोखीने वित्त व लेखा विभागाकडे जमा करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.

मान्यतेस्तव सादर,

वैद्यकीय अधिकारी

| अनु.क्र. | रक्तदात्याचे नाव          | रक्तगट |
|----------|---------------------------|--------|
| 8        | महेश मुकुंद देशपांडे      | O +    |
| 2        | विशाल मल्लिकार्जुन झाडे   | B +    |
| 3        | अक्षय राजाराम वाधमारे     | A +    |
| 8        | प्रसाद अशोक सोनार         | B +    |
| 4        | परशराम मलकारी कांबळे      | A +    |
| Ę        | अंगद गुरुदेव मदने         | O +    |
| 19       | गणेश तानाजी चव्हाण        | O +    |
| 6        | भारत शिवाजी खांडेकर       | A +    |
| 9        | रवींद्र राजेंद्र बळवंत    | A +    |
| 80       | दीपक अरुण काटे            | O +    |
| 88       | विकास जयवंत माने          | B+     |
| 82       | दादासाहेब रामचंद्र काळे   | A +    |
| 83       | गणेश विलास गावडे          | B +    |
| 88       | सोमनाथ प्रदीप वेदपाठक     | A +    |
| 84       | राजीवकुमार शिवशंकर मेंते  | B +    |
| १६       | मारुती रघु शिंगाडे        | A +    |
| 819      | राहल सदाशिव इंगोले        | A+     |
| 86       | दादा कृष्ण बंडगर          | O +    |
| 28       | मंगेश मधुकर राव कुलकर्णी  | O +    |
| 20       | शिरीष सुरेश मुळे          | A +    |
| 28       | रविकांत यशवंतराव पाटील    | O +    |
| 22       | दत्तात्रय राजेंद्र यादव   | AB +   |
| 23       | रविकांत लक्ष्मन मुळे      | A +    |
| 28       | प्रज्योत दत्तात्रय फुटाणे | B +    |
| 24       | रोहन मारुती कोरे          | B +    |
| 25       | दीपक शिवलिंग चिनगुंडे     | O +    |
| 29       | कुमार उमाकांत म्हेत्रे    | A +    |
| 26       | अमोल सुभाष गजधने          | B +    |

D.

3

रक्तपेढी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर. प्रशस्तिपत्र खेर एच जगताप व प्राच्यापम पारील (N.S.S) 143 विदयापीठ , सीन्जापुर श्री./ श्रीमती 31 सान्चापूर महोदय, स्वैच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करून स्वैच्छिक रक्तदान मोहिमेतील आपल्या उत्स्फुर्त सहभागाबदल हे प्रशस्तिपत्र देऊन B370M00888 गौरविण्यात येत आहे. erozate " रक्तदाता जीवनदाता - नियमित रक्तदान करा " dad धारमापता व विभाग प्रमुख विकृतीकारन विभाग antiman डॉ. वे. स्मृ. शा. वैदाकीय महाविधालय, सोलापूर. धों, में, रमु, शा, वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर रक्तदान शिबी रवतदान जीवन दान य सेवा योजना. अधिवि



### कुलसमिव कार्यातम जा. इ. 1165 वि. 14/ 9 /२०16

आरोग्यकेंद्र दि.१४/९/२०१६

10

विषयः विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अवयवदाना बद्दल व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.

संदर्भः मा.गिरिष महाजन ,मंत्री जलसंपदा व वै.शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे दि.८/८/२०१६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भांस अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान सन २०१६ आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांना अनुसरून विद्यापीठानी या पूर्वी दि.३०/८/२०१६ रोजीच्या अवयवदान महार्रेली मध्ये सहभाग नोंदविलेला होता. या अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठ आरोग्यकेंद्राच्यावतीने तसेच विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्याने विद्यापीठ स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

- अवयवदान या विषयाची माहिती सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना व्हावी या दृष्टीने संबंधित विषयातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करणे.
- ?) दि. २ ते दि.४ ऑक्टोबर या कालावधी मध्ये होणाऱ्या १३ व्या विद्यापीठ युवा महोत्सवा मध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिंडी, पोस्टर स्पर्धा या सर्व कला प्रकारांमध्ये "अवववदान" हा एक विषय म्हणून स्पर्धकांना देणे.
- अवयवदान या विषयवारील फ्लेक्स बोर्ड आरोग्यकेंद्र विभागा मार्फत तयार करून सदर फ्लेक्स बोर्डचे प्रदर्शन युवा महोत्सवच्या ठिकाणी आयोजित करणे.
- ४) युवा महोत्सवाच्या ठिकाणी अवयव दानाचे फॉर्म्स उपलब्ध करून देऊन जास्तीतजास्त युवकांना तसेच सामान्य नागरिकांना सदर फॉर्म्स भरून देण्यास प्रोत्साहन देणे.

उपरोक्त नमूद केलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांच्या मध्ये अवयवदाना बद्दल मोठ्या प्रमाणात जन जागृती करता येईल असा विश्वास वाटतो. सबब वरील नमूद सर्व उपक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी. मान्यतेस्तव सुदर.

दियकीय अधिकारी

ा अबयबदान अधि महा अवयवदान अभियान, महाराष्ट्र ३० ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०१६ डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर श्री/श्रीमती/कुमारी/डॉ. जगताप एः एनः विदम्कीम द्वाहिकारी. सोलापूर विदम्परीत, सोलापूर वांनी अवचवदान जागृती महारॅली मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात चेत आहे. अध्यक्ष. 10व अधिष्ठाता, अवयव प्रत्यारोपण समिती डॉ. राजाराम पोवार डॉ. वै. स्मृ. शा. वै. महाविद्यालय, व श्री. छ. शि. म. स. रुग्णालय, सोलापूर









सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिप</u>त्रक

Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation ही इन्स्टीट्युट Free of cost Meditation ची कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत आहे. तसेच प्रत्येक महिन्यातील एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार आपणास आदेशान्वये कळविण्यात यत्ते की, दि. २८/०९/२०१६ रोजी सकाळी १९:०० वा. Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation यांच्या तर्फे Meditation ची कार्यशाळा विद्यापीठ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

त्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात जावून आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावयाची आहे.

Dallish कुलसचिव

संदर्भः सोविसो/कु.का./9178 दि. 27 SFP 2016

प्रतः

- मा. संचालक, सर्व संकुले, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (संकुलातील सर्व शिक्षकांस सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग (आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यास सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- आरोग्य केंद्र (सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करावी.)

### माहितीस्तवः

- 9. कुलगुरु कार्यालय
- अभियांत्रिकी विभाग (सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ सभागृहामध्ये आवश्यक ती व्यवस्था करावी)

### कुलसमिव कार्यातम जा. इ. 1165 वि. 14/ 9 /२०16

आरोग्यकेंद्र दि.१४/९/२०१६

10

विषयः विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अवयवदाना बद्दल व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.

संदर्भः मा.गिरिष महाजन ,मंत्री जलसंपदा व वै.शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे दि.८/८/२०१६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भांस अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान सन २०१६ आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांना अनुसरून विद्यापीठानी या पूर्वी दि.३०/८/२०१६ रोजीच्या अवयवदान महार्रेली मध्ये सहभाग नोंदविलेला होता. या अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठ आरोग्यकेंद्राच्यावतीने तसेच विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्याने विद्यापीठ स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

- अवयवदान या विषयाची माहिती सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना व्हावी या दृष्टीने संबंधित विषयातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करणे.
- ?) दि. २ ते दि.४ ऑक्टोबर या कालावधी मध्ये होणाऱ्या १३ व्या विद्यापीठ युवा महोत्सवा मध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिंडी, पोस्टर स्पर्धा या सर्व कला प्रकारांमध्ये "अवववदान" हा एक विषय म्हणून स्पर्धकांना देणे.
- अवयवदान या विषयवारील फ्लेक्स बोर्ड आरोग्यकेंद्र विभागा मार्फत तयार करून सदर फ्लेक्स बोर्डचे प्रदर्शन युवा महोत्सवच्या ठिकाणी आयोजित करणे.
- ४) युवा महोत्सवाच्या ठिकाणी अवयव दानाचे फॉर्म्स उपलब्ध करून देऊन जास्तीतजास्त युवकांना तसेच सामान्य नागरिकांना सदर फॉर्म्स भरून देण्यास प्रोत्साहन देणे.

उपरोक्त नमूद केलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांच्या मध्ये अवयवदाना बद्दल मोठ्या प्रमाणात जन जागृती करता येईल असा विश्वास वाटतो. सबब वरील नमूद सर्व उपक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी. मान्यतेस्तव सुदर.

दियकीय अधिकारी















सोलापूर विद्यापीठ पुणे सोलापूर महामार्ग , केगाव, सोलापूर, ४१३२२५

सोविसो/आ.केंद्र/62/16

आरोग्यकेंद्र दि.२२/९/२०१६

प्रति, मा.आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका

### विषय: सोलापूर विद्यापीठ परिसरात डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यासंदर्भात विनंती.

महोदया,

सोलापूर शहरामध्ये डेंग्यूच्या आजाराची साथ पसरू नये याकरिता आपल्या विभागामार्फत डासप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे तसेच इतर अनेक उपक्रम चालू असल्याचे विविध वर्तमानपत्रातून वाचण्यात आलेले आहे. सोलापूर विद्यापीठ परिसरामध्ये विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुला व मुलींची वसतिगृहे असून सदर वसतिगृहांमध्ये साधारण ४०० विद्यार्थी विद्यार्थिनी रहात आहेत. या खेरीज दैनंदिन रोज ४०० मुले व २५० कर्मचारी विद्यापीठात ये जा करत असतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव विद्यापीठ परिसरात होऊन नये याकरता मी आपणास विनंती करतो कि आपण आपल्या विभागामार्फत विद्यापीठातील वसतिगृहे तसेच इतर परिसरामध्ये डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करून द्यावी. तसेच याकरिता अजून वेगळे प्रतिबंधात्मक उपाय असतील तर त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करावे. कळावे.

आपला विश्वासू.

डॉ.अभिजित जगताप वैद्यकीय अधिकारी सोलापूर विद्यापीठ संपर्क: ९७३०१०५९६१



आरोग्यकेंद सोलापूर विद्यापीठ दि.२९/९/२०१६

# 505/ Health / 63/16

प्रति, डॉ.जयंती आडके आरोग्याधिकारी सो.म.पा.सोलापूर महोदया,

विद्यापीठाने आपणास केलेल्या विनंतीनुसार आज रोजी आपल्या विभागाच्या श्री.साईनाथ मस्के व श्री.गणेश डोळसे या स्वच्छता कर्मचाच्यानी विद्यापीठ परिसरामध्ये डासप्रतिबंधक औषधांची फवारणी अतिशय चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. त्याकरता मी आपला आभारी आहे. आपल्याकडून वेळोवेळी अशाचप्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करतो.

धन्यवाद.


आपला विश्वास्

0

OLAD डॉ.अभिजित जगताप


वद्यकीय अधिकारी

Highrug Aggylic Highgap MBBS, D-Ortho Medical Officer, Solapur University, Solapur Reg. No. 3374/2001











# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, विद्यापीठाने टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स या कंपनी सोबत विद्यापीठातील सर्व कायमस्वरुपी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या वैद्यकीय खर्चांच्या प्रतिपूर्तीबाबत "वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना" या योजने अंतर्गत करार केला होता. सदर योजनेचा कालावधी दि.२६/०५/२०१६ रोजी संपुष्टात आलेला आहे. सदर योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने विद्यापीठाने सदरची योजना विद्यापीठामार्फत सुरु करणेबाबतचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेललेल्या निर्णयानुसार विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना सखोल अभ्यास समिती गठीत आली होती. सदर समितीने सादर केलेला अहवाल, नियम व अटी विद्यापीठ अधिकार मंडाळाच्या दि.१२ एप्रिल, २०१६ रोजीच्या बैठकीत स्वीकारुन ही योजना एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिली आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आदेशान्वये कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना "विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना" लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा कालावधी दि.१०/०६/२०१६ ते ०९/०६/२०१७ असा आहे. त्या संदर्भातील नियम, अटी, फॉर्म-अ व हमीपत्र सोबत जोडलेले आहेत. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही व्हावी.

जा.क. सोबिसो/आस्था/वैखप्रयो/२०१६/८० 51 दिनांक: 2 9 JUN 2016

सोबतः - नियम, अटी, फॉर्म 'अ' व हमीपत्र.

प्रति,

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

InMishn

(डॉ. डी. एन. मिश्रा) कुलसचिव

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावेत. [१२(१०)] विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछन्त्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेवाबत.

(01)

2ª

ट्यवस्थापन

(टिपणी: दि.१२/०३/२०१५ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील झिक्षक व त्रिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यासाठी आणि त्यासाठी दरवर्षी विद्यापीठ फंडातून मा. कुलगुरुंसाठी रु.१३,५००/- संवैधानिक अधिकारी, शिक्षक व वर्ग १ अधिकारी यांच्यासाठी रु.९,४००/- आणि वर्ग २, ३ व ४ कर्मचाऱ्यांसाठी रु.७,८००/- इतका वार्षिक हप्ता भरुन अनुक्रमे रु.१० लाख, रु.५ लाख आणि रु.३ लाख इतक्या विमा रक्कम मर्यादेपर्यंत वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २७ मे, २०१५ ते २६ मे, २०१६ या कालावधीकरिता टाटा ए. आय. जी. जनरल इन्शुरन्स कंपनीकडे १७१ कर्मचाऱ्यांचा विम्याच्या हप्त्याची एकूण रक्कम रु.१२,४७,३१२/- इतकी रक्कम जाम केली होती

सदर योजनाचा कालावधी संपल्यानंतर सदरची योजना विद्यापीठामार्फत राबविण्यासाठी दि.०८/०३/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय सादर करण्यात आला असता, व्यवस्थापन परिषदेने सदरची वैद्यकिय प्रतिपूर्ती योजना विद्यापीठामार्फत चालविण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत केली आहे. सदर समितीच्या दि.०१/०४/२०१६ च ०७/०४/२०१६ रोजी बैठका संपन्न झाल्या. त्या बैठकीत सदर समितीने सविस्तर चर्चा करुन विस्तृत शिफारस अहवाल नियम व अटीसह व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवण्यासाठी या विभागाकडे सादर केलेला आहे.

सबब, या विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेबाबतचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ व निर्णयास्तव सादर).

विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना राबविणेबाबतचा व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल स्विकारुन विद्यापीठामार्फत ही योजना एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. उक्त समितीने केलेल्या शिफारशीमध्ये उल्लेख केलेल्या तज्ञ समितीच्या सदस्यांची नावे मा. कुलगुरुंनी नामनिर्देशित करावी असे सर्वानुमते ठरले.

व्यवस्थापन परिषदेची ८९ वी बैठक गंगळवार, दि.१२ एप्रिल, २०१६ कार्यवृत्तांत

ठरावः

26/30

#### **ASER SURVEY 2015**



# **Certificate of Participation**

awarded to

Department of Mass Communication (school of Social Sciences) Solapur University, Solapur

for participating in

**Annual Status of Education Report (ASER 2015)** 

The largest citizen-led Education Survey in India

Cherikar. B.S.

State Coordinator

Dr. Wilima Wadhwa Director, ASER Centre

#### **ASER SURVEY 2016**



#### **ASER SURVEY 2018**





# **Certificate of Participation**

awarded to

Department of Mass Communication, School of Social Sciences, Solapur University

for participating in

Annual Status of Education Report (ASER 2018)

The largest citizen-led education survey in India

B.v.Shohone State Coordinator

Wihin hadlen Dr. Wilima Wadhwa Program Director-ASER



#### EXCAVATION

#### OM 280

# महाप्रदेश लोकसता

# नरखेडजवळ सातवाहनकालीन संस्कृतीचे अवशेष सापडले

#### एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

सोलापुर जिल्ह्यात मोहोळ तालुक्योतील नरखेड येथे भोगावती नदींच्या काठावर सोलापुर विद्यापीठाने हाती घेतलेल्या उत्खनन मोहिमेत सातवाहन कालावधीतील मानवी वस्तीचे विविध महत्त्वाचे पुरावे सांगणारे अवशेष आढळून आले आहेत. यात गंजलेले तांब्याचे नाणे, हस्तिदंताची फणी, जळालेली मगडाळ विविध रंगांचे दगड. मानवी प्रतिमेचे तुकडे इत्यादी अवशेषांचा समावेश आहे. या उत्खननाहारे तत्कालीन लोकसंस्कृतीवर विस्तृत प्रकाश पडण्यास मदत होईल. अस्म विश्वास उत्खनन मोहिमेच्या प्रमुख तथा विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विधागग्रमुख डॉ. माया पाठील यांनी व्यक्त केला आहे.

असलेल्या नरखेड येथे भोगावती नदीच्या काठाचर प्राचीन संस्कृतीचे अवशेष असल्याचा अंदाज बांधन आणि परिसराचा अभ्यास करून सीत्वपुर विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्र विभागाने त्याठिकाणी १० विभागाने जानेवारीपासून उल्खननकार्थं हाती घेतले आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मुणालिनी फडणवीस यांनी त्याचा प्रारंभ केला. विभागप्रमुख डॉ. माया जार ग करण, (व मानश्रनुख 5), माथा पाटील यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या उत्खननात पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीसहभागी झाले आहेत, केवल १२ दिवसांतच पुरातन संस्कृतीचे विविध पुरावे सापडले आहेत. भोगावती नदीच्या किनारी नरखेड गाव वसलेले आहे. तेथील प्राचीन वसाहत नदीपासून दोनशे मीटर मोहोळपासून जवळच्या अंतरावर अंतरावर आहे. त्याठिकाणी हाती



सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे भोणावती नदीच्या काठावर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्र विभाणाने उत्खनन मोहीम हाती घेतली आहे. यात आतापर्यंत सातवाहनकालीन संस्कृतीचे पुरावे दर्शविणारे अवशेष आढळून आले आहेत

घेतलेल्या उत्खननात सातबाहनकालीन बसाहतीचे अवशेष

पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने या उत्त्वनन मोहिमेल मान्यता दिली आहे. भारतम् विकास स्वाप्त स्वर्थन्त्र से आतापतंत झालेल्या उत्सानगत् भारतलेला मातीच्या भाइयांचे तुकहे, भोहत नवी दिक्षीच्या भारतीय धान्यांचे पेव, लाल-तांबड्या रंगांच्या अर्थ मौल्ववान दाडाचे आणि मातीच्

नश्रीकाम केलेल्या भांडगांचे तुकडे, लाल आणि काठा रंग असलेले

वेगवेगळ्या आकाराचे मणी, राजनव्या आकाराच मणी, शेखाच्या बांगड्यांचे तुकडे, हस्तिदंती फणीचे आणि कज्जल शलाकाचे तुकडे तसेच घराचा पाया आदी

अवशेष आढळन आले आहेत. य अवशेष आढळून आए आहत्व. भा महत्त्वाच्या पुराब्धांच्या आधारे मानवी बसाहत आणि प्राचीन संस्कृती बंधावर पुरेसा प्रकाश टाकता येतो, असे डॉ. माया पाटील यांनी वासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सोलापुर जिल्ह्यात यापूची वाकाव (ता. माढा), कारकल (ता. दक्षिण सोलापुर) तसेच होजारच्या सोलापूर ) तसेच रोजारच्या उस्मानाबाद जिल्ल्यातील तेर आणि नदिङ जिल्ह्यातील शिवर येथेही 'डॉ. माया पार्टाल यांनी उत्खनन केले होते. यात याकाच येथे सातवाहनकालीन संस्कृतीसह मध्ययुगीन संस्कृतीचे अवशेष आढळून आले होते. तर कारकल येथे झालेल्या उत्ख्ननात सातवाहनकाल्जैन संस्कृतीवरोवरच ताम्रपापाण युगीन आणि मध्ययुगीन कालम्बंडातील अवशेष मिळाले होते. त्यावर अभ्यास करण्यात आला आहे

õ

:टोकुसता Thu: 24 January 2019 https://epaper\_loksatta.com/c/36073751



#### **Kirloskar International Film Festival 2015**



#### **Kirloskar International Film Festival 2017**



सामान : समानकार्वाण संस्थात will support some the and an and a state of the गोनाइन्द्रांच्या पदी गोल्यानेना त्रतांच्या सीमा अत्युन प्रेतन्त्री, प्राच अनुभव जो THE WIND WOOD IN WITH SCHEDUCE WHERE WEAT AND AND AND and the operation the second THE REAL WAY AND A DAY

मासामा Trap haution and the second second जालामा १ व्या विल्लाम्बर प्रायता alatingle feats schoologi जनस्वयप्रमंगी जन्म कार्यका कोनात tite anial constitutes suffice which wait another groups वीं एन एन लागता, थे, एक आये ये information . 10.00 सार भी गुमाल, महापीर गरित wurdt fürste mitereren Berenni कींग्र निकाल, एस भी में जेना मुनिट हैं। मंग. एक कुमेबार, कुलसंधिव थी. प्रभावन जनस्थित होते. यातेली survey figur sait Restat webauterit diate stadie same dis states with सी अंग्रिज नाम सारेका भागाने थी, प्रत्यकानी स्वतःशी where a errawammit anter with to Infector in fam units, smooth कांग चामले काम कार आहे जान्द्र भारतीयान करा, स्पताला यका जीवनीत केंद्र विश्वेत अमीलाटचे जीवार न मगल कह नकिलांचाडी कियल केला पाकिले

वर्षप्राणस्तुम सोममास याग titue sevent all unformed study a stem and white the heat fifted fait and



terre and a second a surger state and surger and surger second and surger and the second surgers and the पारेकर व मानरेद अनावगुरे, संरक्षा धावीकतूव वीहित विकास, आर.ची पुराखी, पुरालपुत्र के एक प्राय कालवार, महावदी Thermore, mailed, contrast, gunnant

# निसर्ग हम देणार नाही : अनासपरे

· som nurse mildaget Sevice prod and realist विकासकर सामग्रामा करणांची सीवलीट रहत जन्म Section Descript represent the Burland Constreet advantation and stated former वाणिकती होते, भ्यात झाडे नायात तीला आहे. थी a trace algors down. Address Beautifut agenties केलेक सामग्रिकां कार्यता आहे. प्राणमा रहता हे पर जाति वाली तर महिम्यात पात्राराती तार्व्य शोर्वत anus gut sings moder ages whith the four पर्वातामधाली पुर्वस करोन अपनेत उसी निर्णत preparet and them well, stational water Cong. The. and woman as we have formation and केंग प्राप्त जाकरीर जाक इनके लागा था गांधी लोगाने क 10421. WORDY ANDER SCHOOL STATES कामरना आणा, महत आरही नहीं ता देशकाया विद्याल विस्तार करता अन्यवन्त्र अग्रिण्यात जन्मी होतील ओरी पार वालेकी प्रसिद्ध अनिसेत्रे एकता अन्यापूर्व पानी राजसा 10.0

works and a second first for the state formulate state for the formula with the formula बाहा हिसार न करना एक उन्हालकों जातगांधी प्रायाणिया प्राणीन आंगात प्रार्थ केले का शिर्थ प्रान्त कुल्लाविक म्यान्त्री सीम्प्रांगी, केवल वास्तरी ज्यांवर क्रंस प्राणी क्रंगी सार्वावरू थी, इम्याद्र प्रमित्र क्रंसे एक्सी बाम वसन सामचार नहीं का प्रावेशों जना चरेका वारी केले. THE REPORT OF A CONTRACT OF A screet and and steeling offs figure

#### समार इनामदार यांना वसुंधरा मित्र पुरस्वगर प्रवान आध्याप्रसामित्र स्वानित्र स्वान्स्य स्वान्स्य



and the second second सर्वन, भावनाई है Californi mail stagell and Pupplem mount farm entrief administration हों, सभी। इनल्हाय योग द्याचि सम andered . stanting in front

teldener menstel ginft könjanter freis menserer som te statute and shall also a familiarity in such and leaders in sectors when a within some of a line with a farming the state The later of the later

STATES IN COLUMN nefficielt repair

#### **Kirloskar International Film Festival 2018**





#### 27th to 30th SEPT 2018, SOLAPUR

STOV KIELOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITE

In association with = Solopur University = DBF Dayasand College of Arts & Science = Mangalvedhekar Institute of Management = H. N. MBA College = Siddheshwar High School = Teatile Foderation PRESERVE\_PROTECT\_SAVE\_THE EARTH FOR GENERATION NEXT

# THIS MIGHT COME AS NEWS TO YOU, BUT RIVERS ARE NOT GARBAGE BINS.



# TEAM

समन्वयक डॉ. श्रीनिवास वजगबाळकर स्रथीकेश कुलकर्णी सुमेदार बाबूराव पेठकर भा, रोहन करी

#### प्रसिध्दी डॉ. रवींद्र चिंचोलकर ए. एस. जाधव

पथनाट्य प्रा. वीरभद्र दंडे शिवानंद चलवादी खाँ. रणजीत गायकवाड वसुंघरा शर्मा

# प्रविण तळे

2

रंगमंच गंपा यादवाड महेश जमादार सुनिल जमादार सौ. ज्ञानेश्वरी टकले समर्थ सुरवसे विजय देवकते

#### ਇੰਕਪਟ ਬਟਈਜ क्रपिल बायस नितीन पाटणकर प्रविण मुळे विशाल बगले राहल उलागंबे तॉ. विजग बढेर র্বা, জগর জারুর

#### अतिथी व्यवस्था

शरद कुलकणी केदार गोसावी प्रशांत मोसले संजय डोळे

शालेय नाट्यस्पर्धा एस.बी. पाटील मुख्याच्यापक, सिच्दे इंदर प्रशाला (मुलांधी) सॉलापूर केएफआयएल लेडीज क्लब

#### पर्यावरणपूरक पिशव्या बनविण्याची कार्यशाळा प्रा. प्रज्ञा जोशी

Save Water (4 min)

पर्यावरण विभाग, सोलापुर विद्यापीठ केएफआयएल लेडीज क्लब

विशेष साह्यय्य सोलापुर विद्यापीठ मंगळवेवेकर इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर एच. एन. एमधीए कॉलेज इन्टॅक, सोलापूर डी. बी. एफ. दयानंद कॉलेज

#### पर्यावरण प्रइनमंजूषा

डॉ. विनायक धूळप, विभागप्र पर्यावरण शास्त्रे, सोलापूर विद्यापीठ चिभागप्रमधा. डॉ. लक्ष्मीकांत दामा अमित राठोड अखिल भारतीय नाट्य परिषद, सोलापूर राहल देशपंडे ग्रीन इनिशिएटीव्ह बाय टेक्स्टाईल

इंडस्ट्रीज पेटप्पा गडुम अध्यक्ष, सोलापूर यंत्रमागधारक प्रा. अतिफ रॉयली टेक्स्टाईल विमाग गव्हनंमेंट पॉलिटेक्निक, सोलापूर

#### सहभागी शाळा व शिलक एस. वही. सी. एम. होयसकूल ए....एस. पाटील परमेश्वर कनकरे सचिन गाउंकर मॉर्डन हायस्कूल रागिणी म्हेसकर

स. ही. ने. कन्या प्रशाल रातोष कोठळीकर ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

वर्षा मोटे भी नूतन प्रशाला प्रियांका आराष्ये

जे. ए. बीडकर सिध्देशवर प्रशाला (मुलांधी) शिवानंद बी. हिरेमठ श्री, दिगंबर जैन गुरुकुल प्रशास संजय सी. मस्मे जिल्हा परिषद प्रार्थमिक शाला, मजरेवाडी

### SCHEDULE

| Thursday   27 Sept 2018   |                        |                              | Time   |
|---|------------------------|------------------------------|--|
| Inauguration of KVIFF at DBF Dayanand Arts & Science College  |                        |                              | 9.00 am to 10.00 am                          |
| Vasundhara Mitra presentation at DBF Dayanand Arts & Science College<br>Street Play Competition at DBF Dayanand Arts & Science College Ground |                        |                              | 10.00 am to 10.30 am<br>11.30 am to 12.30 pm |
|   |                        |                              |  |
| Quiz Competition at Mangalvedhekar In   | stilute                |                              | 10.00 am to 11.00 an                         |
| Skit Competition at Shri Siddheshwar H  | tigh School (Boys)     |                              | 2.00 pm to 4.00 pm                           |
| Vasundhara Mitra presentation at Solar  | iur University         |                              | 4.00 pm to 4.30 pm                           |
| Short Film Competition Prize Distribution at Solapur University   |                        |                              | 4.30 pm to 5.30 pr                           |
| Films for Schools   |                        |                              |  |
| Bhujalachi Gatba (14 min)   | Thoda To Socho (7 min) | Odhyachi Shokantika (11 min) | Save The Sparrow (4 min)                     |

#### DAILY PROGRAMME Saturday | 29 Sept

6

Yamuna : India's Most Polluted River (10 min)

National Anthem (2 min)



#### AWARD PRESENTATION

सायं. ४ वा. । सोलापूर विद्यापीठ दरवर्धी निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना 'किलॉस्कर बसुंधरा पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. या वर्षी शीतल बडबडे यांना बसुंधरामित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 हस्ते : डॉ. मृणालिनी फडणवीस, व्हाइस चॅन्सलर, सोलापूर विद्यापीठ

लघुपट स्पर्धा : बक्षीस वितरण



WORKSHOP

#### 2 pm | H. N. MBA College | Train the Trainers

Students in participating colleges for Kirloskar Eco Rangers have finalised the year long environmental initiatives to be taken at their college campuses. They are related to different environmental issues such as waste management, energy saving, water saving, e-waste collection, bio-diversity survey etc. The experts in these fields will guide the ecc rangers how to conduct these activities in a scientific and effective way. Thus the eco rangers will be trained to peruse the mission of environmental conservation at their college campuses.

# Saturday | 29 Sept



Water Pollution (30 sec)

#### 4 pm | Government Polytechnic College |

a pm | dovernment royectime comps | Green Initiative in Textile Industry A number of companies in toxile industry are taking a step further towards sustainable future and environmental protection, e.g. use of solar energy, low energy lights and occupancy sensors to energy igins and occupancy sensors or processes designed to redirect waste at manufacturing processes, to remove solvents from coating process, substantially reduce the use of heavy metals in manufacturing, 6 textile industry representatives from Solapur will participate and share the initiatives taken for environmental protection. Students of textile department of Govt, polytechnic will presenta



Saving The Saviour (27 min)

#### WORKSHOP

३० सप्टेंबर । दु. १ वा. । पर्यावरणपूरक पिशव्या बनविण्याची कार्यशाळा । के. एफ. आय. एल. शिवशाही, सोलापूर प्लेस्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पुन-पुन्हा वापरता येतील अशा पर्यावरणरनेही कापडाच्या पिश्चव्या बनविण्याची कार्यशाळा खास महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या वेळी सोलापूर विद्यापीठातील प्रा. मंजूश्री जोशी 'पर्यावरणपूरक महोत्सव कसे साजरे करावेत ?' याविषयी मार्गदर्शन करतील. संयोजन : के. एफ. आय. एल., लेडीज and





19th Sept : Inauguration of KVIFF Solapur at Punyasholk Ahilyadevi Holkar University at the hands of Vice Chancellor Mrinalini Phadanvis. In presence of S. L. Kulkarni and Vilas Kharat. Vasundhara Sanman presentation to Vinod Bodhankar.



**Festival audience Short Film Competition winners** 

## FELICITATION OF RURAL WOMEN



| Sr.No | Name                     | CH               |                         |           |
|-------|--------------------------|------------------|-------------------------|-----------|
| 1     | Sarika khandagale        | SHG Name         | Mob No                  | Village   |
| 2     | Vanita Tambake           | Tulshi SHG       | 8975198885              | shelgaonR |
| З     | Ambika Baswaraj patil    | Priydarshani     | 9011414833              | kadabgaon |
| 4     | Surekha Vitthal Waghmare | Radhakrushna     | 8554083554              | Vinchur   |
| 5     | Ratnmala Sunil galkwad   | Karuna           | 9850291517              | Dongaon   |
| 6     | Laxmi Kumbhar            | rajmata          | 8888087615              | Gulsari   |
| 7     | Savita Mane              | Saheli SHG       | 9067272417              | Nimgaon T |
| 8     | Vaishali Bharat Chavan   | Ambika           | 7798364980              | Pirale    |
| 9     | Sunita Jagannath kamble  | Parwati          | 9403751220 / 9604023354 | Devdi     |
| 10    | Bismillha Nadaf          | Savitribai Phule | 9921415845              | Shetfal   |
| 11    | Mangal Madhukar Ghule    | Kohinoor         | 9158754903              | Jawala    |
|       | Mangai Madhukar Ghule    | jay Sadguru      | 9657675795              | Marwade   |
|       |                          |                  |                         |           |
|       |                          |                  |                         |           |

सामाजिक शाखे संकुलातील ग्रामीण विकास विभागामार्फत दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हातील अकरा यशस्वी ग्रामीण महिला उद्योजकांचा सत्कार करण्याचे योजिले आहे. या अकरा महिला उद्योजकांची यादी सोबत जोडली आहे.

त्याअनुषंगाने, बुके, सन्मानचिन्ह, चहापान, बॅनर, पाण्याची बाटली, व इतर अनुषंगिक खर्चास मान्यता असावी. तसेच सदरचा कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यास मान्यता आसावी. यासाठी अंदाजे रु. ८,०००/- खर्च अपेक्षित आहे.

तथापि, सदरचा खर्च रु. ८,०००/- प्रस्तुत संकुलातील Miscellaneous/Contingency या अंदाजपत्रकीय शिषकाअंतर्गत खर्ची टाकण्यास मान्यता असावी.

वरील प्रमाणे मान्यतेस्तव सादर.

| अंदाजपत्रकीय शीर्षक :- | Miscellaneous/Contingency |  |
|------------------------|---------------------------|--|
| अंदाजपत्रकीय तरतुद :-  | <u></u> স. ৬৭,০০০/-       |  |
| आज अखेर खर्च :-        | रु.२६,६९५/-               |  |
| आज अखेर शिल्लक :-      | रू.४८,३०५/-               |  |

क. लिपिक 

(1) (m/1) कुलसचिव 0

मा. कुलगुरु

सादर,

C

Ļ

#### **VOTER AWARENESS CAMPAIGN**







#### **TREE PLANTATION**

| LIONS  | International Association of Lions<br>CLUB OF SOL<br>ist. 3234 D1 • Region-I • Zone- | APUR                       |
|--|--|----------------------------|
| Lion Minal, shi Si Paul<br>President<br>M. BAR5039890                        | Secretary<br>M. 9921049799   | Treasurer<br>M. 9405842037 |
| C/o. 1<br>Plot 125   | tions Club of Solapur Charitable<br>Damain Nagar Laxin Peth Solapi                   | Trust.<br>n: - 413 004     |
| Rसतित<br>सौ.मृणालिनी फडणवीस.<br>मा.कुलगुरु,<br>सोलापूर विदयापीठ,सोलापूर<br>[ | κ <sub>5</sub> , ς<br>2.6, 105, 2018   | 11:10: 30/Cl⊋t3€           |

महोदया,

दि.०६/०८/२०१८ रोजी आपल्या कार्यालयातील भेटी पुलार लायन्स वलव ऑफ सोलापूर तर्फे विद्याधीठाच्या परिसरामध्ये आपण दिलेल्या विविध झाडांच्या यादीप्रमाणे एकूण १६०० ते २४०० रोपे आमच्या क्लवतर्फे उपलब्ध करुन देण्यास तयार आहोत.

सदरची रोपे आपल्या विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करुन जतन करावीत. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना सांच्यामार्फत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आम्ही सदरची योजना राववित आहोत.

संवय रोपे लावण्यासाठी जागा उपलब्ध करुन राष्ट्रीय कार्यास मदत करावी.

# "WE SERVE WITH PASSION & COMPASSION"

प्रत माहितीरतव :-

ला.वासुदेव कलघटगी (District Governor) ला.डॉ.हरीप कुलकर्णी (Region Co-Ordinator) ला.संतोष कावरा (Zone Chairman)

- R Kavaway

लायन सचिवा (अमिता कारंडे)

Stall 10, DE WY Dront Horse


## SWACH BHARAT ABHIYAN – CLEANING AT SCHOOL OF EARTH SCIENCES



Teaching and Non-teaching staff participated in the Swachata Abhiyan at School of Earth Sciences



School of Earth Sciences Students participated in the Swachata Abhiyan



School of Earth Sciences staff participated in the Swachata Abhiyan



# World Environment Day Celebration



On the occasion of WED 2017 Plantation Programme at School of Earth Sciences by Honb'le Vice Chancellor Prof. N.N.Maldar



WED 2017 Plantation Programme at School of Earth Sciences by Honb'le Vice Chancellor Prof. N.N.Maldar and all University officer and teachers of School of Earth Sciences

## WORLD WILDLIFE WEEK CELEBRATION 2018 AT SCHOOL OF EARTH SCIENCES Organizer: Department of Environmental Science



Guest lecture of Prof. Neenad Shaha Environment Expert Solapur on the occasion of World Wildlife Week Celebration at School of Earth Sciences



Guest lecture of Dr.Arvind Kumbhar Ex. Professor & Avifauna Expert, Dept of Zoology SMM College Akluj Solapur on the occasion of World Wildlife Week Celebration at School of Earth Sciences



Posters competition on the occasion of WWW celebrations


# GUEST LECTURE ORGANISED BY DEPARTMENT OF ENVIRONMENTAL SCIENCE, SCHOOL OF EARTH SCIENCES, PAH SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR

# Resource Person: Prof. R.V.Saraf, Environmental Engineer, Consultant & Director, Institutions of Engineers- Pune Chapter, India



## WORLD WETLAND DAY – 2018 : RONGOLI AND POSTER PRESENTATION COMPITITION AT SCHOOL OF EARTH SCIENCES ORGANISER: DEPARTMENT OF ENVIRONMENTAL SCIENCE













#### **GREEN AUDIT WORKSHOP ORGANISED BY SCHOOL OF EARTH SCIENCES** AND CENTRE FOR EDUCATION PUNE

विद्यापीठ भू-शास्त्र व पुण्याच्या पर्यावरण शिक्षण केंद्राचा संयुक्त उपक्रम कार्यशाळा वरणाचे धडे, प्रत्यक्ष कृतं

#### प्रतिनिधी । सोलापुर

पर्यावरणीय হিাঞ্চাত্দ सवासाठी महत्त्वाचे आहे. गरज आहे ती कृतीच्या दिशेने आता पावले उचलण्याची, असे प्रतिपादन पर्यावरण शिक्षण केंद्रांच्या राज्य समन्वयक सुप्रिया निशानदार यांनी केले. सोलापुर विद्यापीठाच्या भू-शास्त्र संकुल व पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित एक दिवसीय प्रभाकर, विभागप्रमुख डॉ. आर. एस. मेळाव्यात त्या बोलत होत्या.

'हरित पर्यावरणीय' हा मेळाव्याचा विषय होता. पर्यावरण प्रश्नाचे समग्र

भान जागवणे, तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आवश्यक असलेला दुष्टिकोन विकसीत करणे, हा उद्देश साध्य करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पर्यावरणीय शिक्षण केंद्राचे प्रकल्पाधिकारी जगदीश ठाकुर, जोएब जाऊदी, तसेच भीमाशंकर ढाले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास भू-शास्त्र विभागाचे संचालक डॉ. पी. गवळी, डॉ. विनायक धुळप, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. पी. बावीस्कर आदी उपस्थित होते.

# पोस्टर्सद्वारे जनजागृती

पर्यावरणशास्त्र व भू-शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी विभागाचे ऊर्जा, घनकचरा, पाणी व वाहतूक या बाबींचे ऑडिट केले. विजेक्र चालवणाऱ्या उपकरणाचे बिल, पाण्याचा नळ गळतीचा अभ्यास केला. घनकचरा या विषयी ताळेबंद अभ्यास करण्यात आला. पर्यावरण जागृतीपर पोस्टर्स तयार केले.

## कार्यशाळेतन अनुभवले जीवनजाळे

निसर्गातील सजीव व निर्जीव या घटकातील परस्पर संबंध या विद्यार्थ्यांनी अवलोकन केला. पर्यावरणपूरक व घातक बाबी समजून घेता आत्या. घनकचरा वर्गीकरण, कचऱ्याचे प्रकार, ई-कचरा, जैववैद्यकीय कचरा जाणले गेले. व्यवस्थापनातील गुंतागुंती व त्या सोडवण्यासाठी कृती, क्लूप्त्या आखण्याची स्पर्धा झाली. विविध ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले.



## TREE PLANTATION AT SCHOOL OF EARTH SCIENCES







| सोलापूर विद्यापीठ  |                        | <b>SOLAPUR UNIVERSITY</b>                              |
|--|------------------------|--|
| कुलसचिव कार्यालय   | (Sal)                  | Registrar Office                                       |
| सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, केगाव,                  | 42                     | Solapur-Pune National Highway, Kegaon,                 |
| सोलापूर-४१३ २५५.   |                        | Solapur-413 255.                                       |
| ईपीएबीक्स : ०२१७-२७४४७७८ (११ लाईन्स)                     |                        | EPABX No. : 0217-2744778 (11Lines)                     |
| विस्तुत क्र. १०५   | सोलापूर विद्यापीठ      | Ext. No. 105   |
| फॅक्स नं. : ०२१७-२७४४७७०                                 | > ॥ विद्यया संपन्नता ॥ | Fax No. : 0217-2744770                                 |
| संकेतस्थळ : http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in | NAAC Accredited-2015   | Website : http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in |
| ई-मेल : registrar@sus.ac.in                              | 'B' Grade (CGPA-2.62)  | email : registrar@sus.ac.in                            |

Ref. No. : \$P. office | 2017 | 5734

प्रति, मा. प्राचार्य/संचालक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ संकुले,

# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर


विषय: - दि. १४ ऑगस्ट २०१७ रोजी "विद्यार्थी - नदी संवाद" या कार्यक्रमास सहभागी होण्याबाबत...

महोदय,


17

भूशास्त्र संकुलामार्फत नमामि चंद्रभागा - जल साक्षरता यात्रा ७ ते १४ ऑगस्ट २०१७ अंतर्गत सोलापूर विद्यापीठात दि. १४ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत मा. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत **"विद्यार्थी - नदी संवाद"** या उपक्रमाचे सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम हा सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी खुला आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते मा. डॉ. राजेंद्र सिंह (रॅमन मॅगसेस) पुरस्कार विजेते हे विद्यार्थ्यांशी तसेच उपस्थितांशी नदी प्रदुषण आणि संवर्धन यासंबंधी संवाद साधणार आहेत.

सदरील **"विद्यार्थी - नदो संवाद"** या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयातील/संकुलातील इच्छुक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आणि स्वयंसेवक यांना स्व:खर्चाने सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे. सोबत सदरच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जोडलेली आहे. **"विद्यार्थी - नदी संवाद"** कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, ही विनंती!! कळावे.



Date : - 7 AUG 2017









🔹 अध्यक्ष : डॉ. एन.एन. मालदार (कुलगुरु, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)

# प्रयोजन -


हवामान बदल (Climate Change) हा भारत देशासमोरचा सध्या सर्वात कळीचा मुद्दा आहे. ती राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ आणि पूर या दोन घटनांचा सर्व देशावर कमालीचा ताण आहे. नदी आणि तिची परिसंस्था यावर तर अधिक आहे. दुष्काळ आणि पूर मुक्त आणि समृध्द-निरोगी भारत व्हायचा असेल तर सामान्य माणसांना विशेषत: पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने जल बिरादरीने देशभरात १०१ ठिकाणी नदी-संवाद जलसाक्षराता यात्रांचे आयोजन या वर्षात कले आहे. यापूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात या जलयात्रा आयोजित केल्या होत्या.

महाराष्ट्र - भीमा नदीच्या उगमापत्सून (भीमाशंकर) ते विजयपूर अशी "नमामि चंद्रभागा - जल साक्षरता यात्रा" ७ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत काढण्यात येत आहे.

उद्देश: सुमारे दोन कोटी लोकर ख्येच्या प्रदेश खोऱ्यात येतो. पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदीप्रती आपली जबाबदारी निश्चित व्हावी तसेच सातत्याने होत असलेल्या नदीच्या अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण यातून तिला मुक्त केले जावे, या दृष्टीने हे जल-जनजागरण आहे. पुणे, सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यी या उपक्रमाशी जोडण्याचा

मानस आहे.

आपण या उपक्रमात सहभागी व्हावे आणि "विद्यार्थी - नदी संवाद" कार्यक्रमात सहभागी व्हावे, ही विनंती !!



Ref. No. : R. office / 2017 / 5733 प्रति, मा. प्राचार्य/संचालक विद्यापीठ संलग्नित शहरातील सर्व महाविद्यालये, सर्व विद्यापीठ संकुले, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

Date : \_ 7 AUG 2017

**Registrar Office** 

Ext. No. 105


: 0217-2744770

विषय : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ अंतर्गत आयोजित पर्यावरणाशी संबंधीत प्रश्न मंजूषा स्पर्धेसाठी (Environment Quiz Competition) विद्यार्थी सहभागाबाबत...

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरुन किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीझ लिमिटेड, सोलापूर यांच्या वतीने पर्यावरणीय समस्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी हा महोत्सव १६ ते १९ ऑगस्ट २०१७ दरम्यान आयोजित करणार आहे. Save River, Save Life हा यावर्षीच्या महोत्सवाचा मुख्य विषय आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण संबंधी प्रश्न मंजूषा (Environment Quiz Competition) चे आयोजन शुक्रवार, दि. १८/०८/२०१७ रोजी उपारी ०२:०० वा. संगमेश्वर महाविद्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात येणार आहे. आपल्या महाविद्यालयातील / संकुलातील प्राचार्य/संचालक यांनी नामनिर्देशित केलेल्या तीन विद्यार्थ्यांचा **फक्त एकच** गट सदरील प्रश्न मंजुषा स्पर्धेसार्टा सहभागाकरिता डॉ. व्ही. पी. धुळप, समन्वयक - प्रश्न मंजुषा, मो. नं. ७५८८३८४५७६ (Whatsapp), ई-मेल- vpdhulap@sus.ac.in a vpdhulap@gmail.com यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावे. सदरील पर्यावरण संबंधी प्रश्न मंजूषा स्पर्धेसाठी सहभाग घेण्याऱ्या गटासाठी प्रवास भत्ता देय असणार नाही. याचबरोबर कोणतेही नोंदणी शुल्क (Registration Fee) आकारले जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. सदरील पत्रासोबत प्रश्न मंजूषा स्पर्धेचे नियम व अटी जोडून पाठवित आहे.

कळावे. neminam of inscructions shall be interglish on a



Services of Earth Sulfrants

प्रत माहितीस्तव - १. मा. कुलगुरु कार्यालय २. मा. कुलसचिव कार्यलय ३. मा. प्रा. पी. प्रभाकर, संचालक, भूशास्त्र संकुल ४. डॉ. व्ही. पी. धुळप, विभाग प्रमुख, पर्यावरणशास्त्र

or prizes shall be given immediately . Art the competition.





NAAC Accredited-2015 'B' Grade (CGPA-2.62) SOLAPUR UNIVERSITY Registrar Office Solapur-Pune National Highway, Kegaon, Solapur-413 255. EPABX No. : 0217-2744778 (11Lines) Ext. No. 105 Fax No. : 0217-2744770 Website : http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in

email : registrar@sus.ac.in

Date : - 7 AUG 2017

Rules & Regulations of Quiz Competition 2017 Organised by Solapur University And Sponsored by Vasundara Kirloskar Group

The quiz competition invites College Affiliated to Solapur University and the various Schools on University campus to participate. The quiz competition is mostly related to Environment, Save water and Save rivers and allied fields with a flavour on Science and Technology, Culture, Art's and Sports, Entertainment etc.

- 1. The nominated teams shall consist of one team per college. Each team should not exceed 3 members. The team should identify its leader.
- 2. There shall be five rounds and each team shall get 02 direct questions. Time given to answer direct question shall be 30 seconds. On passing the direct question to the next teams, it shall be given 5 seconds each to answer.
- 3. Correct answer shall get 10 marks and wrong answer shall get minus 05 marks.
- 4. The questions shall move once in clock wise direction and later in the anticlock wise direction in each round.
- 5. The medium of instructions shall be in English only.
- 6. Quiz masters decision shall be final.
- 7. Prizes shall be given immediately after the competition.

Place: SOLAPUR Date: 7.8.17

Director

**School of Earth Sciences**